

[ काव्येतिहास-संग्रह. ]

१२.

## अनेक-कवि-कृत-कविता

भाग १.

हा

जनार्दन बाळाजी मोडक, वी. ए. (देक्खन कालेज)

राणी

विपुल टीपांसह प्रकाशित केला.



शके १८०७.

अनेककवि-कृत प्रकरणांची  
अनुक्रमणिका.

प्रकरण.	कवि.	पृष्ठ.	ग्रंथ संख्या.
१ ताटकावध	आनंदतनय	१	५०
२ श्रावणाख्यान	देवनाथ	७	४६
३ चतुर्मत्ररामायण		११	११
४ भगवद्गीता सवाईबद्दु	उद्घवचिद्घन	१९	७०९
५ रंभाशुकसंवाद	मुक्तेश्वर	१२१	४६३
६ मूर्खाचीं लक्षणे	"	१४२	११३
७ शतमुखरावणवध	"	१४८	१३०
८ नारायणरावपेशवे चरित्र	पांडुरंग	१५६	२२३
९ शुकचरित्र	अमृतराय	१६५	१६
१० पद्मे	"	१७९	४१
११ सीतास्वयंवर	चितामाणी	१९०	९०
१२ चंद्रावली-आख्यान	धुंडिकुमार	१९७	१०१
१३ कंदुकाख्यान	आनंदतनय	२०७	३२
१४ नाल यारेते	"	२०८	१५
१५ जयद्रव्यवध	वामनपांडित	२१०	२७
१६ संकलितरामायण	"	२१२	१०१
१७ पूतनावध	आनंदतनय	२२२	४८

## आनन्दतनयकृत “ताटकावध”.

चूर्णिका.

श्रीमत्सूर्यवंश-संभव-भूपाल-मस्तकिंचा मध्य मेहमणि, दीन-मनोरथ-संपत्तिपूरक वितामणि, भक्तभयापहारी, शमदम-विलसित-मुनिजन-सदनश्चदय विहारी, त्रिभुवनजन-सुमतिनयन-प्रतिबद्धकारण, निविष्टतरं-दुरित-<sup>१</sup>तिभिर हराया, परम दुर्मद-रक्षोवृद्धाचिया, प्रताप-तपनरथर्ष-मुकुलित-सुरमन-कुमुदावरि उपोत्कौजजृभण कराया, क्षीरार्णवापासुनी, पूर्वादिशोदरी श्रीराम चंद्रापरी, दशरथ-गुण-समुद्रापासुनी, कौसल्या-र्गम्भगुहेमाजी अवतरला ॥ १ ॥

नेणो तै विवृंध-विभव-भांडार प्रकटले, की मनोहर मनुजाकृति सहस्रकर-सहस्र-तेज गोठले, की किसलयसम करकमल रुचिर पद कुवलय-दलनिर्भ नय-म युग्ले, अति मृदु पदतळ शळझळ तळपति, किळ वहुविध-मणिगण-खचित मुकुटतटी, छतपट-विलसित-कटी, सकलि ही अवयवि नग शंगाशगिसी, मधमघीत विराजिती माळा, ऐशिया श्रीपुरुषोत्तमाला, अंकी घेऊनि खेळवी दशरथ भूपाल देव-आगळा, मोक्षासि अटकरूप तुटली पुनाम नरकीची अर्गळा, आनन्द-समुद्री संकीडत घडिघडि रोमांच विजृभाति ॥ २ ॥

तो कोणेके अवसरी, कनक निकैतनामैज्ञारी, जैसा द्विजगणामाज्ञारि कंकाघरू, की पदानी-स्तोमंगणी होय संहस्रकरू, कीं भूमृत् कुलीं निजृभमाण हेमंधराघरू, दशरथ पृथ्वी-वल्लभ रुखलखित सिंहासनारूढ विराजे ॥ ३ ॥

श्लोक.

तौ आकस्मिक तीव्र सेवक सभा-प्रांतीं नृपा वंदुनी ।

वार्ती सर्व निवेदिती द्रुतगती गैरिधिय आला मुनी ॥

पार्यी वाजति पादुका चटचटां आपाद माथां जटा ।

बाटे धूर्जीटि पातला दशरथे तो देखिला भूतटा ॥ ४ ॥

अश्वधाटी.

माला करीं हृदयभालसि तैं <sup>२</sup>भैसित ज्याला मृगाजिनैं कटी ।

लोला जटा रुलति डोला परी परम कोलाहल धनि उठी ॥

लीला असी म्हणुनि नीलालका सुकृतशीला तयासि नमिती ।

आला मुनी निज घराला म्हणूनि मग ज्ञाला पुढे नरपती ॥ ५ ॥

१ अंधकार, २ चांदगें, ३ देव ४ सदाश, ५ प्रकटती, ६ गृह, ७ आंत, ८ चंद्र, ९ समूह, १० सूर्य, ११ पर्वत, १२ मेष, १३ विश्वामित्र, १४ शिव, १५ भस्म, १६ चंद्र,

पाटीर हेममय वाटीत घे विनय ताटीं फलैं कुल जळैं ।  
 हाटीं च रत्नमय पाटीं मुनीस परिपाटी पुजी करतलैं ॥  
 दाटी सहीत अग्रवाटीं अणूनि च ललाटीं पुजी करतटीं ।  
 थाटी च ये स्तुति च साटीं उदारतर भाटीं च भूप निकटीं ॥ ६ ॥  
 चूर्णिका.

या नंतर वदनाभिराम वदनारविंदि-विलोकनपरिपूर्ण-मनोरथ, राय दशारथ कर्पूर-कुसुम-सुगंध-गंधाक्षत-केसरादि परिमल-द्रव्य, नाना-मुक्ताकलादि सुवर्ण द्रव्य, परम पवित्र विचित्र-चरित्र विश्विमन्त्र घोडशोपचारि पूजिला ॥ ७ ॥

जोडोनि करतल, सुरसरिता-जल-विमलहृदय ऊजतनय सविनय पुसे काय आज्ञा, अगा हे मुनिकुलप्राज्ञा, भूतभिष्यवर्तमान-त्रिकालज्ञा, निगमागम सारपारज्ञा, जीजी सकल-राज-संभार-अगणित-तुंग-तुरंग-मत्त-मैतंग-सौधे-मंडित चतुःसमुद्रवल्यांकित भूमी, हा विषय आपुला जी स्वामी, मज दासाप्रत साप्रत मनोरथ प्रकटिजे ॥ ८ ॥

दिंडी.

ऐक राया सौभाग्य-घनाकाशा । अम्हा काशासी दारधर्नी आशा ॥  
 काय योगी गुंतती मोहपाशा । जिह्वा वरिल्या संपत्ति अवीनाशा ॥ ९ ॥  
 सौध सैंबे आग्हासि पर्णशाळा । स्फटिक स्वरक्षा मुँक्त-मणी-माळा ॥  
 भस्म अंगी पाटीर योगियाला । उणे केवी वैराग्य-वैभवाला ॥ १० ॥  
 ऐक माशा वृत्तांत महीपाला । राक्षसांचा यज्ञांत उठे पाली ॥  
 विप्र करिती मोडून यज्ञाला । येथ आले यालांगि धी-विशाळा ॥ ११ ॥  
 यद्ध रक्षाया दक्ष तुझी बाळे । राक्षसांते शासिती बाणजाले ॥  
 यागसिद्धी होईल शिघ्रिकाळे । ऋषी होती संतुष्ट अळूमाळे ॥ १२ ॥  
 करु शिकतिल वत्तनय सुसंग्रामा । कीर्ति शोभा येईल रामग्रामा ॥  
 पुन्हा येतो घेऊनि राम ग्रैमा । पूर्णकामा कल्याण गुणग्रैमै ॥ १३ ॥  
 पुत्र दावा हा शङ्क पडे कानी । खेद मोठा भूपाळ मनी मानी ॥  
 शून्य मानी त्रैलोक्य राजधानी । काय मागा हे थोर मामे हानी ॥ १४ ॥  
 तपें केलीं निःपाप मुलां साठीं । म्यां हि संवत्सर सहस्र शतैं साठी ॥  
 मुँगीं योज्जू नेणती चापकोटी । राक्षसांशी भांडतां लक्षकोटी ॥ १५ ॥  
 झणे जी जी सर्वज्ञ तपोरासी । कसे देऊ या सांग किशोरांसी ॥  
 नाहिं केला अभ्यास धनुष्याचा । मार्ग नेणे कीं मन्त्र रहस्याचा ॥ १६ ॥

१ चंदन, २ दशरथ, ३ वेदन्ताला, ४ हज्जी, ५ गवी, ६ गृह, ७ मोती, ८ चदम,  
 ९ समूह, १० बुद्धि, ११ गांध, १२ समूह, १३ दोरी, १४ बाढक,

कथा ऐसी भूपाल बदे काही । मीवि येतो भीड़प्पा बढे नाही ॥  
 बैहिनीचा संभार सुखे पाही । विम हरती संदेह दुना नाही ॥१०॥  
 राम नेदी झणवोने मुनी-नाथा । घटे साकेनार्थीश नमी याया ॥  
 उठे कोये गाधेय तूज गोथा । मणे राया निःसन्त वृथा चोथा ॥१८॥  
 माग आधी बोलोने सेरे मार्गे । भूप ऐसा देखिला नाहिं मार्गे ॥  
 सुखे नांदे सुपुत्रपणे रागे । करी हौले विसीर्ण महारागे ॥१६॥

श्लोक.

बचन बहुनि ऐसे चालिला चार पांडे । तंब मुमि-रु जाला फूटले जेवि मढ़ि ॥  
 जलधिसाहित मेरु भाणि भूकंप झाला । कुलगुरु नृपांडा तीव्र ध्रावेनि आला ॥२०॥  
 दिव्वी.

बैं येतो झणवोनि उठे चाले ॥ तदो जाला भूकंप धरा हाले ॥  
 वसिष्ठादी धांवोनि झरी आले ॥ कासया हे उत्पात नृपा जाले ॥२१॥

श्लोक.

वसिष्ठ बोले न पडे अपार्या । यार्थी मुळे शीघ्र पढोने पार्या ॥  
 हा कोपन्या जालिल लोक सारा । कां नेणसी भूपति नीति-सारा ॥२२॥

दिव्वी.

जानदृष्टी पाहोनि झणे राया ॥ भाव नेणे हो भर्नी भोह याया ॥  
 रामचंद्रा देखोनि पढा पाया ॥ विजयि तेणे होईल नव्हे याया ॥२३॥  
 पुत्र देई गाधेयकरी आधी ॥ समाधाने कार्यार्थ बहु साधी ॥  
 गुरुवावये परितोनि सर्वसाधी ॥ कौशिकाने भूपाल समारोधी ॥२४॥  
 रामसौमित्री वीर चापपाणी ॥ पदी मुनिच्छा लागती मौख्यस्वार्थी ॥  
 क्रष्णी जाला सानंद सभास्थानी ॥ नामधारे आर्नंदननय बोली ॥२५॥

श्लोक.

रथ्युपती दिखला मुनिकारणे ॥ सह मुमित्र दुना भवधारणे ॥  
 यग नरेऽ लणे झरि कौशिका ॥ उभयती प्रनिपाल किमे निर्का ॥२६॥  
 कशासे आक्षां धनवस्त्रभूमी ॥ निष्काम निर्भूतभव घमो मी ॥  
 केला मैती घोर निशाचर्टीनी ॥ आलो कराया न निशा च रानी ॥२७॥  
 अंगोजेकण रामलक्ष्मण तुझे हे वस रक्षणा ॥  
 विकाया शत लक्ष लक्ष करितो एक्या क्षणी भार्गणा ।  
 हे यावे मज लक्ष-लक्षणनिये संरक्षणाकारणे ।  
 काके नेघ [ ! ] सप्तस ही स्तिपती लक्षात्र संरक्षणे ॥२८॥

१ लेना, २ पूजी, ३ बर्नी, ४ चांगला, ५ यहांत, ६ राक्षसी, ७ कमलनेत्र,

## सर्वाई.

केवल हे सकुमार कुमार बहू रजनीचरभारै वर्णा ॥  
युद्धमर्खीं रिपु वध्य न यांसि असाध्य अवोध्य तिहाँ मुखनीं ॥  
नेणति हे परलोक विलोकन कोकनेदा-सम पाणिपदे ॥  
वंशि तुइया अैवतंस मुले मज संशय हा चिकसा न वदे ॥२९॥

## श्लोक.

पायां नमीं देईन वंशसारौ । पा यां न मी दे इनैवंश सारा ॥  
न या वैयामाजि भला जनां दे । न यावया मीं जिभ लाज ना दे ॥३०॥  
दशारथ नूप वोले राम नेदी कदापी । मुनिवर मग वोले कोपला तीव्रतापी ॥  
बहुत बहु वरे गा तूं सुखी पुत्रदारा । सहित सदनिं नांदैं सूर्यवंशीं उदारा ॥३१॥

नमुनि मुनिपदाते लक्ष्यणा आणि रामा ।  
सरस यश वराया देईं लोकाभिरामा ॥  
तनय नर्यगुणाचे शीघ्र घेवोनि येतों ।  
सकृप नूप उठोव लोक सारा पहातो ॥३२॥

धावतां नूपति तीव्र गती घे । लागती मुनिपदाप्रति तीघे ॥  
दीधिला दशारथें सुत भावै । हांसिला मग मुनी अनुभावै ॥३३॥  
आनंदे मुनिवृदं सुंदर जयंवाने अयोध्यापुरा ॥  
आशीर्वदुनि साधु साधु वचने आले तदा गोपुरा ॥  
वार्षी वाजति भेरि दुंदुभि सभासंझीं गुज्जातोरणी ॥  
नारी आरतआरत्या करिति त्या जैशा रतीधेरणी ॥३४॥  
संफुल्ल मंडिकापुण्ये हवं वर्षति सुंदरा ।  
भौट आधाट भाटी वा [ ? ] भासती भव्य भूवरा ॥३५॥

योपितां मुनिवरे सहसा रे । राहिले नूप जनादिक सारे ॥  
चालिला यजुनि दूर अयोध्या । शौर्यमंडित समागमे योद्धा ॥३६॥  
जातां नीट अचाट दाट अठवी वाटे <sup>१</sup> दिठी लक्षिती ।  
पट्टीक्षापद कूट थाट नटी बोभाटती लक्षिती ॥  
तिह व्याघ वृक्कोदि शूकर मृगे <sup>२</sup> दंती दरी राहती ।  
वृक्षीं पक्ष सहस्र लक्ष फिरती हे कौतुके पाहती ॥३७॥  
दोघां दाशारथींस चालत पर्थीं शास्त्रविद्या कथी ।

१ सूह. २ कमळ. ३ भूषण. ४ उच्चमाङ्ग. ५ सूर्यवंश. ६ वयामध्ये, ७ 'न' कार.  
८ नीति. ९ ध्यनीने. १० गृही. ११ मोगरी. १२ स्तुतिपाठक. १३ टटीने. १४ कोङ्गा.  
१५ डुकर. १६ हची.

जेणे चंड रथी रिपूस उलथी पृथ्वी करी पालथी ॥  
 जाले शिक्षित वीर दीक्षितमुखे तोषोनि या कौतुका ।  
 पायां वंदिति चापपाणि मग ते शिष्यांसर्वे देशिका ॥ ३८ ॥  
 एवं राम मुर्नीरु लक्ष्मण तिथे गांभीर्यलीलागती ।  
 जातीं कौतुक एक अद्भुत दिसे पक्षी नभीं लागती ॥  
 रैवर श्वापद संघे धांवति भये दंती दिंगताप्रती ।  
 जाती लंघिति काननीं कवण हा कोल्हाळ जी सांप्रती ॥ ३९ ॥  
 वारा कां सुटला निनाद फुटला कां देश बोभाटला ।  
 मेघाच्या पटला परी उमटला पैंशू नभीं दाटला ॥  
 बोले राम मुर्नीसि पाय नमुनी आज्ञा करा नेमुनी ।  
 काळातैं दमुनी न सोडिन शरा क्षेमस्थिती कां मुनी ॥ ४० ॥  
 ऐसी व्याकुळ वाट कां मुनिवरा हे धावती थाट कां ।  
 घोठा घोर अचाट काननतटीं वंश किती दाट कां ॥  
 रक्षोरूप जुनाट कैमिनीं फिरे साधूजनीं कांटका ॥  
 ऐके चिमयनाटका रघुपती आली दिसे ताटका ॥ ४१ ॥  
 बार्ता ऐकति रामलक्ष्मण असी तों धांवली करकसी ।  
 धोराकार करालदंसूवदना तद्दृष्टि बालार्कसी ॥  
 शाढीच्या अेलुमाळ डोलति गळां माळा कर्टी कांबळा ।  
 निव्हा लोळतसे मुखीं लळलळीं येते धरोनी बळा ॥ ४२ ॥  
 दंतीं चावित सिंह कुंजर मृगे हार्तीं कितेकां धरी ।  
 पार्तीं शांकुनि ऊघडी घडिघडी माती कर्चाप्रांवरी ॥  
 कोराकाटलिया मुखीं कटकटा दोराचियां श्रोणिते ।  
 धोरावेशशरीर एक नठली थोरा भया आणिते ॥ ४३ ॥  
 नाळे देखुनि रामलक्ष्मण पुढे चाटी अवाळेपरे ।  
 हुंकारी क्षण हा करीत तंव ते वाढे उडे अंबरी ॥  
 अद्भुताहासुनि मद्भूमिकरिते श्रीरायसंघटणी ।  
 धावे तों क्षितिकंप हा-रव उठे देवांचिये पटूणी ॥ ४४ ॥  
 येतां सन्मुख राक्षसी लघुलघू क्षमापालवंशाप्रणी ।  
 कोधे दुर्धर वीर राम उठला शिक्षावया तत्क्षणी ॥  
 तूणीं बाण गुणीं धरोनि सहसा कणात आणी रणी ।  
 हाणी तों धरणीवरी उल्लथली उत्साह धर्तांगणी ॥ ४५ ॥

लागतां हदाये वाण खणाणा । ताटका उलथली च दणाणा ॥  
 त्या धनीस्तव रवींदु गळाले । यक्ष राक्षस पिशाच पळाले ॥ ४६ ॥

नेणो कोसल्ला कडा उमल्ला चंद्रहुभाँचा थया ।  
 किंवा वज्रनिपातपर्वतटी मानी मर्नी माधवा ॥  
 होतां हदूत राम वाण मिरवे मानें विमानावरी ।  
 शोभे दिव्य शरीर भव्य वचनीं रामसुती आदरी ॥ ४७ ॥

केव्हां कोठुनि घेतला शर करीं केव्हां गुणायोजिला ।  
 केव्हां वोढुनि घातला चि न कले की वेगव्हा दाविला ॥  
 गेला सायक पाँनकासम फिरे तूणी मधे संचरे ।  
 शौर्या साधुनि आर्यकार्य बरवी दासा स्थिती आचरे\* ॥ ४८ ॥

हो जी शोभन तूज राजरमणा हो क्षेम या सायका ।  
 हो कल्याण [सदा] तैवाधिकवचा रामा रमानायका ॥  
 हो जी मंगल संगरांगणतटी या बाहुदंडद्वया ।  
 आशीर्वाद वदे असा मुनि तया सच्चिद्धना अद्रया ॥ ४९ ॥

किंग जयध्वनि नभीं तयि निर्जरानीं । वषाव फुळसुम निर्भर जर्जरानीं ॥  
 थोवे मुखें स्तविति गर्जुनि सउजनांचे । आनंदनंदन कवीमग सउज नाचे ॥ ५० ॥

समाप्त.

१ सरवत ? ३ बाण, ३ पाय, ४ देवानीं.

\* “कदां नेणों वोढी शराधितुनि काढी तरी कदा” इ० रघुनाथ पंडितकृत शौकाङ्गी या झोकाचे साम्य फार आहे. आनंदतनय व रघुनाथ पंडित हे परस्पर व्याही होते. आनंदतनयांनो “सीतास्वयंवर” ग्रंथ केला हें पाहून पंडितानीं “नलदमयंती स्वयंवरा-स्वान” केले. परंतु त्यांत सीता स्वयंवरा इतका रस उतरला नाहीं.

## देवनाथकृत श्रावण आख्यान.

**दिंडी वृत्त**

सूर्यवंशीं अजराज-पुत्र पाहीं । धीर औदोर्यं सदा सर्वदा ही ॥  
 पुरीं संकेतीं पुण्यग्रामवासी । लाचि संपत्ती सदा अवीनाशी ॥ १ ॥  
 पोटे नाहीं संतान तया योर्गे । दिवा रजनीं दुःखीत हृदयरोगे ॥  
 तपाचरणीं खापुदे काळ गेला । परी नोहे संतान श्रमी शाला ॥ २ ॥  
 पुढे परिसा वृत्तांत कसा जाला । रात्रि-मानी तो राव सुस जाला ॥  
 तये समर्थीं त्या स्वप्न काय जाले । तिघां जीवांचे प्राणनाश केले ॥ ३ ॥  
 घाबरोनी तो उठे मनीं झाके । बसिष्ठासीं प्रार्थुनी पुसे धाके ॥  
 स्वाभि याशीं वीधान काय कीजे । दुःख निरसाया अभयदान दीजे ॥ ४ ॥  
 मुनी बोले तुं वनमाजि जाई । श्वापदांत तिघां मारूनिया येई ॥  
 हवन करितां अरिष्ट नाश पाहीं । ऐकुनीयां तो जाय लवलाहीं ॥ ५ ॥  
 तटासीं तो लक्षोनि पाहि कैसे । गुणीं योजोनी दूर वैसलासे ॥  
 उदकपाना लगुनी व्याघ्रहरणी । शशक सूकर येतील श्वाचि ध्यानी ॥ ६ ॥  
 तये समर्थीं वृत्तांत काय ज्ञाले । तथा बोलाया चित्त उदित जाले ॥  
 पुण्यराशी श्रावण भक्तराणा । नरक-त्राता तो पुत्र सत्य जाणा ॥ ७ ॥  
 मातृ-पितृ-सेवेत रत सदाही । तदा वृद्धे बोलती त्यास पाही ॥  
 सद्या सत्पुत्रा जरी योग्य होशी । आहा नेत्रीं दाखवीं क्षेत्र काशी ॥ ८ ॥  
 बचन ऐकोनी तदा सिद्ध जाला । स्कंधि वाहोनी शीघ्र तो निघाला ॥  
 पूर्व जन्माची कथा जाण कैशी । संरितजीवानि ते मत्स्ययोनि ऐशी ॥ ९ ॥  
 उष्ण कालीं तें उदक शुष्क जाले । मीन अवघे ते पूर्ण सैलिं गेले ॥  
 तेघ किंचित् जीवनीं मत्त्यबाल । राहतां ही लोटला कांहिं काळ ॥ १० ॥  
 एक दिवशीं मध्याह्नि बिंब आले । तदा किरणीं तें उदक उष्ण ज्ञाले ॥  
 शेष कासाविस बाल तये वेळीं । कोण त्राता याजला तये काळीं ॥ ११ ॥  
 कपोत पक्षी पक्षिणी तया स्थानीं । तृष्ण हरणार्थ येति उदक पानीं ॥  
 पान करितां तेघवां जीवैनासीं । बाळ बोले तें उभय पक्षियांसीं ॥ १२ ॥  
 उष्ण उदककै मम प्राण पहा जाती । विकळ होतों मंज कष्ट बहू होती ॥  
 मला नेऊनी खोल सैलिं सोडा । यथा कृत्यानें सुकृत-भाग्य जोडा ॥ १३ ॥  
 संतोषोनी उच्चलिले तये बाळा । तदा धांवं लगबगां अंतराळा ॥  
 दैवयोगे तें विघ्न आड आले । बणव्यानें आरण्य प्रासियेले ॥ १४ ॥

शिखा अभीच्या धांवती अंबरौते । थोर घावरली पक्षिणी तदा ते ॥  
 धूम नेवीं लागतां विकळ ज्ञाली । बाळ पडले अभीत तये वेळी ॥ १५ ॥  
 आणे हर ! हर ! धातया काय केले । बाळ मुखिचे अभीत भस्म ज्ञाले ॥  
 तया विरहाने भाँति फार ज्ञाली । अभिमाजी ते त्वरित आंग घाली ॥ १६ ॥  
 ज्ञागवेगे तो पक्षि तेथ आला । अभि माजी त्यां बघुनि श्रमी ज्ञाला ॥  
 उभय विरहाने वांचून काय हो मी । सिद्ध ज्ञाला तात्काल काय-होरी ॥ १७ ॥  
 दाहाकारे अभीत उडी घाली । पिता पक्षि पक्षिणी माय जाली ॥  
 मत्स्य वाळ श्रावण पोटिं आला । पूर्व जन्माचा असा योग ज्ञाला ॥ १८ ॥  
 उष्णतेने श्रमताति मायबापै । रजनि माजी चालोनि दिवा थोपे ॥  
 मृदू वचने बोलेनि मायबापां । तोषवूनी त्यां दूर करी तापा ॥ १९ ॥  
 तदा वृद्धे बोलती सुकुमारा । ओर वत्सा राजसा वा उदारा ॥  
 तृष्णा लागे वा जीव होय कष्टी । उदक पाजूनी मना करी तुष्टी ॥ २० ॥  
 वचन ऐकोनी वृक्ष कावडीला । जाय उदकासीं धरी आवडीला ॥  
 वना माजी धुंडितां होय कष्टी । अकस्मात कासार पडे दृष्टी ॥ २१ ॥  
 निकट येवोनी ज्ञारि शुद्ध केली । उदक भरिया संतोष-वृत्ति ज्ञाली ॥  
 तदा मारीचा शद्ध पडे कानीं । दग्धरथाचे संधान तये स्थानीं ॥ २२ ॥  
 मृगी पानास्तव तटाकासि आली । असे जाणे संधाने बाण घाली ॥  
 चाप-मुर्द्धांतुनि बाण तो निघाला । उदक भरिया घातला पूर्ण घाला ॥ २३ ॥  
 हृदय-वर्मी खोचला तिव्र भार्ले । विकळ होई भूमीस आंग घाली ॥  
 हाय ! मेले ! हा शद्ध पडे कानीं । राव दच्कोनी परम खेद मानी ॥ २४ ॥  
 अहा ! हत्या घडलि कीं नराची । विप्र किंवा सिद्धांत साधकाची ॥  
 खेद चित्तीं मानुनी जवळ येई । पुसे त्यांते सांग तूं कोण काई ॥ २५ ॥  
 ऋषी किंवा सिद्धांत पुरुष सांगे । घात केला नेणोनि लागवेगे ॥  
 महादोषी मी पूर्णपणे पाहीं । तया योगे संतान हैत नाहीं ॥ २६ ॥  
 येह वोले मी ऋषी नव्हे साचा । वैश्यवर्णीं जन्मलों सत्य वाचा ॥  
 असो जन्माची गती धोर साची । परी चित्ता चित्ताचि फार जाची ॥ २७ ॥  
 वृद्ध मातापितरासि वृक्षीं ठेवीं । सलिल न्याया त्यां चरण पुढे ठेवीं ॥  
 इये येतां प्रारब्ध आड आले । असी होणारे तें चि सिद्ध ज्ञाले ॥ २८ ॥  
 हृदयीं सलतो शार काढ लागवेगे । जाय घेऊनी सफिल तूं सवेगे ॥  
 मुकाक्षानैं तूं उदक त्यांसि पाजीं । मृत्युवार्ता तूं कथन करी माजी ॥ २९ ॥

प्रथम सांगसि तूं जरि हि वर्तमान । श्राप देतिल ते नव्हे उदकपान ॥  
 असें ऐकोनी छट्रोग तया जाला । उदक हस्तीं तो वृद्ध—निकट आला ॥ ३० ॥  
 साद येतां बोलती पुव—राया । सख्या आलासी वंश उद्धराया ॥  
 गौरवूनी वहु रिती बोलती ते । परी नेदी उत्तरा राव खाँतै ॥ ३१ ॥  
 और वत्सा तुज कष्ट फार जाले । मुखीं भौंया कां तुवां साधियेले ॥  
 जरी बोलरा तूं आमुर्हीं सुवाचा । तरी प्राणूं जीवना मान साचा ॥ ३२ ॥  
 ह्या चि निर्धारा जाण सब्य साच्या । आण वाहूं संकल्प हा जिवाचा ॥  
 निश्चयांतै ऐकुनी राव बोले । होय द्वशरथ मी उदक आणियेले ॥ ३३ ॥  
 वृद्ध हाणती पुत्र तो कुठे गेला । राव बोले मम हस्तकीं निमाळी ॥  
 पुत्र-मृत्यूचा शद्व पडे कार्नी । पडति धरणीसी हाय शद्वाणी ॥ ३४ ॥  
 अंग टाकुनि लोळती दीनवौणी । गुणां स्मरनी [तै] वदति दीन वाणी ॥  
 धन्य पुत्रा वा स्ववंशानुरारा । वर्नीं मोकैलुनी जासी कीं उदारा ॥ ३५ ॥  
 कर्से रायासी जीवदान केले । आळां गहनीं याजुनियां भुकेले ॥  
 अडा माजी अर्धेच्चि वोडियेले । दोर कापुनियां आंत सोडियेले ॥ ३६ ॥  
 रानिमाजी उदकासि धाडियेले । म्हणुनि रागै त्वा दूर गमन केले ॥  
 पुव पुत्रा वाहोनी शब्द करिती । तुला कष्टविले आळीं दिवसराली ॥ ३७ ॥  
 और वाढा म्हणवूनि रुसलाती । कसा एकट तूं विष्णुपदा जासी ॥  
 अळां अंधांची यष्टि घोरै रानी । कुणीं चांडाले घेतली हरोनी ॥ ३८ ॥  
 मुखीं घालिति ते तदा धूल साचे । फार कळवळले चित्त तै नृपाचै ॥  
 वदे द्वशरथ यां उदकपान कीजे । उभयवर्गीं मग श्राप तया दीजे ॥ ३९ ॥  
 आळीं जेसे पुत्रासि आठवोनी । प्राण अजितौ हांदि प्राण साठवोनी ॥  
 तूं हि तैसा पुत्रासि आठवीशीं । वियोगानै तात्काल प्राण देशी ॥ ४० ॥  
 चिता रचुनीया देह अर्थि लार्वा । वदूं \* \* \* \* \*  
 मनीं चितोनी प्रभुपाय सदा साचे । देह सार्थका लाविले तयांचे ॥ ४१ ॥  
 क्रियाकर्मा तेधवां आचरोनी । श्रापवच्ना आठवी मनीं मानी ॥  
 ह्याण मजला संतती नव्हे साची । शकुनगांठी बांधिली आनंदाची ॥ ४२ ॥  
 श्राप नोहे हा अनुग्रह चि साचा । धन्य मानितसै दिवस आनंदाचा ॥  
 किरे मागै तो वर्शिष्टासि सांगे । हवन मांडी तो नृप हि सानुरागे ॥ ४३ ॥

तपी याचें हैं वचन खरे कीजे । राजयाते सायुज्यपदा दीजे ॥  
 अंतकाळीं मग स्मरे जो सुवाचा । मुक्तरूपीं देह कीं जाण साचा ॥४४॥  
 अशा योरे यागिला देह जाणा । तथा परमा ती गती प्राप्त जाणा ॥  
 यथा अर्थी प्रभुराज वंशि आला । भक्तवचनाते पालणे जयाला ॥ ४५ ॥  
 देवनाथाचा प्रभू दीनबंधु । पूर्ण व्यापक आनंद सांद्रसिंधु ॥  
 कीर्ति आपुली आपण वर्णितोह । तथा प्रभुचे यश जगी गाजतोह ॥४६॥

॥ समाप्त ॥

## चतुर्मन्त्र रामायण.\*

श्री महिदुष्प्रकरण जो सेवितसे यस्य पाद सतत श्री ।  
 या क्षतपर्णीय रावण यामें बहु पीडिले नरा अम रा ।  
**म** धूमदन हे युरहर धृपुनि कृपा भाकितो सुररंतो म ।  
 च गतीवरि सुराय हे सर्व हि साथाकथासि निज का ज ।  
**य** मुनाश्रज-जनकांच्य दद्यारथ होऊनि तस्य भी तन य ।  
 रा विन्करंसि विखितो सर्व हि चिंता स्वसानसी न का य ।  
**म** धैर्यादिक निर्जर दैर्य विरहित फळोनि पूर्ण विश्रा म ।  
 च नमात्मा तो अजातम्बन नमितो ज्याते समस्त हो मनु ज ।  
**य** जाते मग करनी चंगकूर्धधीन्या करौ महारा य ।  
 च गतीवरि अर्धुनि पूर्यस भार्यास दे हाणे चो ज<sup>३</sup> ।  
**य** देशदत्त पायस भागुनि तीवी खियास दे रा य ।  
 रा मप्रिय सा लिंडा पासुनि जाला रवी च तो दुस रा ।  
**म** ग ग ला दोषी स्वाद्दी भागा देती तिते न जो विष य ।

श्री करघर तो स्मरतो तो मग हेतो प्रसन्न ताहित श्री ॥ १ ॥  
 रा लो म्हणवृति जाती लेवै शरण मुनिहैंदुव्वचम रा ॥ २ ॥  
**म** ग तो प्रसन्न होउनि बदला सज्जनमनःकुमुदसो म ॥ ३ ॥  
 ज न्यावै हेउनियां वानर भळुक हणे विवृथरा जा ॥ ४ ॥  
**य** क्षर्करवरजाते मर्दन रक्षीन भक्त लोवै न य ॥ ५ ॥  
 रा य सुरांचा या परि वदतां आनंद ये सुरानिकं रा ॥ ६ ॥  
**म** ग भूतांले अक्षरती आज्ञा देतां पयोधररथा म ॥ ७ ॥  
 ज न्यानि सौख्य न-मनी यास्तव निज अन्वयी नसे तच ज ॥ ८ ॥  
**य** ज्ञाधिपति प्राणिनि द्वारथ-नवरा प्रसन्न तो हो य ॥ ९ ॥  
 ज न्यातिल पुत्र पोटी परिमुनिया तोषला नैरचिडौ ज ॥ १० ॥  
**य** जगनास्त्री तिसरी भाग तिचा घार घेउनी जा य ॥ ११ ॥  
**रा** घव-भजनप्रयण वंशी समर्पि पराभवी अहु रा ॥ १२ ॥  
**म** हिलो सगर्म जाल्या तेण नप तोषला मनी पर म ॥ १३ ॥

<sup>१</sup> राक्षस-बेष्ट. २ देव. ३ हृतकमल. ४ समूह. ५ कमल. ६ देव. ७ वंशा. ८ कुवेराचा धाकटा भाकटा रावण. ९ समूह. १० इशार्दि. ११ भय. १२

स्तर १३ चमत्कार. १४ नरंद. १५ विया.

\* हे ग्रकरण मोरोंप्रतकृत द्वृणुन एकावें आज्ञाकडे पाठवेले; परंतु अतःग्रमाणंवरुन पहातो ते लोक पंतावै नहीं अहै आज्ञासै वाटते. तथापि नाशाची रचना चमत्कारेक असत्याचकृत ल्याचा तंत्रह करण्यावै आज्ञा योजिले आहे. काव्यकारावै नांव वैरे पचा अव्याप लागला नाही.

### चतुर्मीन् रामाण।

तो श्री राम भजा हो अनुदिनि॑ जो होय ला पति श्री चा । जो श्री मंत करी हो रंका करितां विनाश अ श्री चा ॥१४॥

श्री रा घवकुलमध्यण दशारथ तीर्थी जयास दा रा हो । ला रा या सुत जाला मुनि मानि हाणती जया सदा पा हो ॥१५॥

के म नीयाकृति कौस-ल्योदरि जो जन्मला रमार मण । क म लेदण जो भजतां नाहीं मग लन्मट्टुचे न मण ॥१६॥

ज पुत्रही॒ मध्यम नाम सुप्रिता हाणोनिया लि ज ला । स ज लंदुद तुन्जा वरि तो लक्षण पुत्र-जाहला ति ज ला ॥१७॥

य पाला कैकेयी केवल गर्भ मध्ये वि तन्य य जे । हृ य सुत तिजला जाले भरतराजुवाराख्य \* सदृष्टालय जे ॥१८॥

पा रा वारचि नाही॒ सुखास देवुनि मुखास कुम रा च्या । ला रा याला तेळ्हा घन्य हाणे मी समान अम रा च्या ॥१९॥

म लाघव अवतरला हाणुनी कौशिकै॒ मुनीस है स म जे । ला म मनुजेशा आला माणाया रामलक्षणोत्त म जे ॥२०॥

ज नंदनाति आशीर्वादुनि मुनि॒ मागतो म्हणु तु ज ला । सु ज ना रामसुभिन्नास्यज हो मैवरक्षणाचे दे म ज ला ॥२१॥

। य नमुनि राय तदा काय वेदे॒ रामलक्षणोम य तो । हा य हणे मी नेंदो अनुनी समर्नि न उपासि निर्भ य ता ॥२२॥

ने ज सुत नेंदो हाणतां गेला रांगे फिरोनि गाँधि ज तो । हृ ज वर वारिष्ठ-बैवै॒ मग दे श्रीरामचंद्र सानु ज तो ॥२३॥

। य काहनि॒ मुनि नेंदो करिती रण निपुण ते सुत दृ य हो । सा य क हाणुनि रामें केला परिता काटिका-पराजन य हो ॥२४॥

। रा घवप्रसादे॒ यज्ञाचा माहिला पसा रा हो । लो य शसंस मर्दी नेवि॒ सिद्धोत यज्ञ सा रा हो ॥२५॥

। म दे॒ लक्ष्मपुत्रा पाठवि॒ जो उनक भूपसत्त म हा । तो म ग शीत्र निधाला मुनिवर पावुनि मनात हर्ष म हा ॥२६॥

१ मनोहर, २ दशरथ, ३ लक्ष्मपानि, ४ विश्वास्त्र, ५ यज्ञ, \* “रिपुवास्त्र” अतते तर छंदोभंग झाला तसता।

## चतुर्पंच रामायण.

मातु श्री विश्वाची ते जाया यस्य होय श्री रामा । स्वर्गित श्री चितुनियां त्या हो घेउनि सर्वे चिंश्रो रामा ॥ २७ ॥  
 नग रा ला जनकाच्या जातां मार्गी मैनहि रा मा ते । देवे रा घव मुनिला पूर्वकथा श्रुत हाणे क रा मातौ ॥ २८ ॥  
 हे<sup>३</sup> म दा कवणाची होडानि पहली असे शिला मय हो । ऐसे म होय शापी कोण हाणुनियां पुसे निरा म य हो ॥ २९ ॥  
 गाधि ज पूर्वकथा हे एक हाणे सांगतो चिंहु ज लागी । केळ ज भवाची कन्या नाम अहव्या हाणुन इ ज लागी ॥ ३० ॥  
 तेन य मुर्मी कश्यपुचाँ कपटे मोगून तो अपा य करी । हद य कठिण ठुत शापी गौतम मुनि की शिला च हो य वरी ॥ ३१ ॥  
 पद रा पसहन वंदो देउनि वरदान उद्द रा मातौ । अप रा ध काय माझा पतिला विनवी छाणुनि रा मा ते ॥ ३२ ॥  
 गौत य सदय मनाने जाणुनियां अनपराध का य करी । तंव म ग पूर्ण तिचा हो उद्दार हाणे तुक्का च रा म करी ॥ ३३ ॥  
 पद ज लैजा पासुनियां उद्दरसी धन्य तं च ये ज गती । हासी ज लजदलाकी उतम हौर्हिल ते च त् ज गती ॥ ३४ ॥  
 ऐसे य म जनकाच्यवर्यी मुनिकर कपूरनि का य म्हणे । सद य मना स्वपदरजे उद्दार कर्ता समिप जा य म्हणे ॥ ३५ ॥  
 पंक ज पल्लशानयने पादरजे उद्दरोनि ति ज ला हो । कीर्त ज गत्रधि केली न वर्णिवे लेशमात्र म ज ला हो ॥ ३६ ॥  
 ल्याच्या य शासि वार्णिति सुराण ज्यालागां देवरा य नमी । सद य हदय रघुपति तो तहुण गाईन कहन गा य न मी ॥ ३७ ॥  
 या हो रा जसुतांते घेउनि जनकाचिच्या पु रा ला हो । आला रा चिं तपाचा कौशिक जो वंद्य निर्जङ्ग<sup>४</sup> रा ला हो ॥ ३८ ॥  
 कोटि य दन हि नयोते तुक्किता-ज्याच्या मुखास स म तेला । ऐसा म नोहराच्या ठार्या धारि जनक भूप म य तेला ॥ ३९ ॥

( २५ )

<sup>१</sup> मुनिपत्नी अहव्या, <sup>२</sup> लौ, <sup>३</sup> रोपरहित ( ईश्वर ), <sup>४</sup> कर्षप-पुत्र = ईश्वर ४ ब्रह्मदेवाची, द कमल, ७ वंश, ८ पत्न, १ देवा.

## चतुर्पंच रायप्रयण.

मुलली श्री रघुपतिचे भूमिसुता देखतां चि श्री मुख हो । बदली श्री सीता काक्षी याचिण न हवे चि राज्य श्री मुखहो ४०  
 जो अज रा मर केवळ सुवसागर वंच निर्न रा मनुजां । तो सक रा नै मंगानि भैवधतु मग वरि वैसुष रा तमुजा ॥ ४१ ॥  
 जनके म हदानंदे आणविले दशरथा म हीपाला । तंव तो म नकुलसतम गरजे परिवार युक्त म ग आला ॥ ४२ ॥  
 नमुनी ज गतीतनेया रामा दे लक्षणास नि ज दुहिता । रामानु ज भरताते शत्रुघ्नाते निजानु ज स्वसुता ॥ ४३ ॥  
 जयज य काहनि नरवर लक्ष करहनि दे प्रैमोदम य मनहो । पादद य वंदुनियां आंदणा दे रथ अपार ह य धन हो ॥ ४४ ॥  
 परिवा या सह निघता जाला निजपट्टणांसि रा घव लो । तो सामो रा आछा क्रीडे घरि बहु जया प रा भव जो ॥ ४५ ॥  
 तंव रा म खासे लिंकुनि निजनगराळांने ये म नोहार । मेवश्या य तनु जो तैमरसनयन ननी म होदार ॥ ४६ ॥  
 नृप नि ज मनी विच्छरि स्थापवे लेषु रा ज पुत्रास । भरता ज ननी तेहां विश्व करुनि पाववी ज गत्रास ॥ ४७ ॥  
 बोले को य नृपाळा कौसलेचा वर्णी तन य वसर्वी । दे निश्च य वर भर्ती या जो मस्तुत सदा विज य वसर्वी ॥ ४८ ॥  
 या परि ज गतीपतिला तेहां वदतां चि भरत ज ननी ती । न कर्फी ज गत्रया कुं अकीर्त हे संगती सु ज न नीती ॥ ४९ ॥  
 परि ना य के वधू ते राय विनाचि होउनी विन य तिजला । आला का य करावे भूप हणे कठिण हा सम य मजला ॥ ५० ॥  
 दिघले रा ल्य समस्त हि तुजला ऐसे वेदे वै रा धर हो । गुंतुनि रा जा पडला वचनीं देउनियां पूँ रा वर हो ॥ ५१ ॥  
 लचाची क म नीयाळाते देखुनियां लाज कार म दनासी । तो श्रीरा म निघाला निंजना लो सर्व दृष्ट म द नासी ॥ ५२ ॥

<sup>१</sup> किंवचाप. २ भुक्त्या = सीता. ३ अनंद. ४ नगर. ५ कमलगति. ६ रुजा. ७ पूर्व. ८ दुंदर. ९ अण्य.

### चतुर्मीन् रामायण.

लेखवित्तिया श्री राज्या तुणसम योनिक्व श्री महेशान् । सावरज्ञ श्री सह तो विपिन्ना प्रति जाय श्री रमेशान् ॥ ६३ ॥  
 निजसुत रा म वियेंगे निशेतन तनु न रा घिपशाची । हेतों तन रा नद्वी शोक करी जाय रा घबेशाची ॥ ६४ ॥  
 हा हा तूं म य रमणा कां भमता लागिल्लित म ज वरिली । बोलसिस ना म ज संगे किकारण माति असी म नी धरिली ॥ ६५ ॥  
 तेन्हां सानु ज होता आजवळी भरत रा ज ला चपळ । आणविले ज ननीचे कुत देखुने शोक मा ज वी विपुल ॥ ६६ ॥  
 हा हाय का य केळे मम हित होजानि या य मनलागी । वाढितो भ य मुन वाटे जाय म्हणे रामरा य तुजलागी ॥ ६७ ॥  
 भरतक रा नै करवी वासिष्ठ कमात रा यथायुक्त । तो परिचा रा सहित चि शीघ्र निघ भरत रा बचासक ॥ ६८ ॥  
 केळे श्रीरा य असे तेंये जाऊनिया म नै नामिले । चरणक य ल मग वोले भरत तदों कां प्रभो म ला लाजिले ॥ ६९ ॥  
 नै संगे म ज ला ही तुजविण घीर चि न रा ज या घरवे । कौकेयात्म ज वदतो समजाची राम ला ज ला वरवे ॥ ६० ॥  
 येतों निश्च य चवदा वर्षी परतेनि जा य नगराची । श्रीरघुना य क ऐसे वदला जो जलदक्षा य सुखराशी ॥ ६१ ॥  
 तोहा नि ज ज नवतसल ल्याचे नमि देवर्णा ज पादकजे । दे या अनु ज न्याते तदुपरि निजपदसरो ज पा दुक जे ॥ ६२ ॥  
 रामीं तन्म य हेतों भरत निघाल चि पा य बंडनिया । राघवरा य वियोगस्तव तो नगरीं न जा य खेडुनिया ॥ ६३ ॥  
 काळ कमि रा ज्यां स्था पुनि पाढुक वंधु रा बचाचा हो । दिवसाणि रा चि ल्याची न चि विसरे राम रा म वाचा हो ॥ ६४ ॥  
 वलदश्या म रघुतम सज्जनाविश्राम रा म तो विजनी । कारितों श म न विमद्दी राक्षसराजा प्रिया म हा रजनी ॥ ६५ ॥

१ शिव. २ धाकाच्या वंदुसह ३ वन. ४ रमापती. ५ सेम्बल्याम. ६ इंद्र. ७ धाकटा भाऊ. ८ कमल.

### वत्संच रामायण.

रुचिर लिचे श्री मुख ते सीता लिजसहित श्री रमालय तो । सानुज मग श्री राघव ये पंचवटीस श्री भगाल्ये तो ॥ ६६ ॥  
 पाठवि असु रा धीश्वर कपटमय सुंद रा कृती हरण । देखुनि अैजन रा लसुत-सुन्धाहाणे रथुव रा सं ते धरण ॥ ६७ ॥  
 तलंकुचकीस म ज दे तू झणतो तो म नोजन धावे । शुद्धसतव र म याज्ञा दरिआ धाडी म नोरमा धावे ॥ ६८ ॥  
 राखण मग ज नकसुता घेउनि जातो ज टापुला भारी । नेउनियां लिब ठेबी अशोकवनां रा ज सुनुची नारी ॥ ६९ ॥  
 तो कपटम य सृगातै माछनि तंब तेव य धि [?] परतला । वंदुनि तन य सुमित्रे-चा तपदकुवल य दूर्यो रतला ॥ ७० ॥  
 सानुज येतों रा घव परतुनि तंब तीं रा नना न दिसे । शोक करी हा राँ मे तुनविण युगासदक्षा या लिवाटतसे ॥ ७१ ॥  
 ला क्रक्षमुक मै हाँदा समीप बैळभी य राघावा भेट । मौम पराक म दे जो नवल सगुण धीा म संगर्ही धीट ॥ ७२ ॥  
 मग संरसि ज नयानचै दर्शन तो अं ज नीसतीपुन । करत्वी कापि ज नवर्या सुगढाँ रुहुण द देहय तन्मिल ॥ ७३ ॥  
 धींसंक्षतन य निर्दुनि विमु दे कापिना य कास कीर्किथा । सदय हृद य तो राघव-कुलभणि करवि ल य जो महाकिंशा ॥ ७४ ॥  
 मग तो वाय ज गेला लकेला का ज पूर्ण साधाया । जाल्यो पौलेक्ष्य ज पुरि शोधुनि नररा ज सुनुची जाया ॥ ७५ ॥  
 मारुततन य निवेदी बुत्त रमाना य कास वंदून । मगा राम जा य लंके सेतपर्ये तो यै धीस लंघून ॥ ७६ ॥  
 मदुनि असु रा धीश्वर विर्मिषणा लार्गि रा ल्य देउनियां । ये निज नग रा सानुज सीते प्रति राम रा य धेउतियां ॥ ७७ ॥  
 वंधनमुक्ता य रामण जाले भरत हि य नात हर्षन । वंदी पृदक म लातै स्ताविति विवृक्ष सुम य नास वर्षन ॥ ७८ ॥

१ रमापति. २ देवर्वस्यान. ३ अज राजाचा पुत्र दशरथ याची सूत तीता. ४ समुर्खी. ५ ह लिये. ६ पर्वत. ७ मारुति. ८ गृह. ९ कमल. १०  
 सुशील. ११ वाला. १२ रावण. १३ समुद्र. १४ देव.

## चनुग्रं राष्याद्यण्.

देखाने नयनीं श्री रा-माच्या ला श्री मुखास माता ते ।  
वैनियं मग रा ज्यों राघव अक रा सहस्र वर्ष हो ।  
न गणुनेया ज्यों य नाते पुरजन निर्भय ज्ञ राजिमरणाचे ।  
कुश लव तत् य श्रीच्या उदरीं रघुना य कास मग होती ।  
हयमेध यकु रा म स-मरमं क रा वया देसे लेन्हां ।  
ऐशा परिच्छी ये य ल मुळे सितेच्ची म नोरमे सगुण ।  
दशरथच्छु ज्ञ कुलमणिसुत राज्य करी ज्ञ नास हर्ष महा ।  
सज्जनसुखदा य क हा भैवतरणोपा य वंचकशरधारी ।  
न कठे चरित ज्ञ याचे ला दो कृमल ज्ञ भवादि देवाला ।  
त्रिगुणतीताद्व य जो अविनाशी अव य वादि उयासि न ते ।  
अवतरलसे रा यव तो हा ता रा वयासि दुष्टाते ।  
सर्वधीन निसा म य तो हा श्रीरा म चंद्र राज्य करी ।

आनेद पावर्णी श्री कौसलया श्री महारकांता ते ॥ ७७ ॥  
राज्य करी सुख या शी स्तविती अम गा दि उयात हपे हो ॥ ८८ ॥  
सदपवदय ज्ञ लजानन हो हा रघुया ज्ञ राज्य करी राज्ये ॥ ८९ ॥  
दुष्टांस भास्तरी य न सम जे रणविजय य उयासि रिपु भास्ती ॥ ९० ॥  
दावविला स्वप रा क्षम रामामन रा वयासि ये तेव्हां ॥ ९१ ॥  
पितृत्सम पर य पराक्रमि जे सहुणाथा य सकलानिपुण ॥ ९२ ॥  
कृपमाधरका य तुभेग भक्तांचे भ य समय संहारी ॥ ९३ ॥  
अखिलेश्वर अ त तो हा अनपुनाम ज्ञ ऋग्यायता आला ॥ ९४ ॥  
सर्व हि मायाप य लग या परता हो य साम्य या न दिसे ॥ ९५ ॥  
कर्त्तेचा जो भैः य वार निवा रा कया आरिष्टाते ॥ ९० ॥  
होतों तपदक म ढंगीन सदा मग य हद्यास हरी ॥ ९१ ॥

## समाप्त.

१ पृष्ठापाति. २ यम. ३ कमलमुख. ४ जुहू. ५ राजा. ६ कमल. ७ संसार. ८ वरुण. ९ कमलाचा लालचा भाग. १० सेदूर. \* या ८० च्या आर्वे पुढची आयं उपहव नाहो. ८२ च्या आर्वेचा प्रथम चरण नट झालेलचा १ च्या आर्वेचा आहे असेच चरण सातवर्ष अस्तर “य.” आहे यावकृत दिसते. ९१ ब्रजाद्वि. ९२ समद.

—  
—  
—  
—

उद्घवचिद्धनकृत

भगवद्गीता.

( सदाया. )

पार्थ सखा मैं है बोधितसे भगवंतं पहा महाँ-भारत-युद्धीं  
जैं परमामृत मुक्तिस दायक आदि-नौरायण-वाक्यं त्रिशुद्धीं ॥  
व्यास पुराण कथी महाँ-भारत त्यांतं गिता जगदंब अनादि  
अध्यय हे अठरा अवलोकितौं होश्ल मोक्ष-परायण बुद्धी ४ ॥ १ ॥  
त्यास नमुं मुनि व्यास विशाल हि बुद्धि जया प्राति पारचि नाहीं  
पद्म-प्रफुल्लित-आर्येत-लोचनं तोचि प्रकाश वियोग दशाहीं ॥  
भारत तैलं प्रेञ्चालित त्यांत हि दीपक ज्ञान दिशा दश पाहीं  
तो चि प्रकाश जगत्रय व्यापुनि अग्नि शाशी रवि दीपत काहीं ॥ २ ॥  
स्वर्ग-सुरद्धूम घेउनि ऐ हरि ते वर्ने राहुनियां बनमाळी  
नाम जयाप्राति पारवि ज्यातिस तोत्रै नि वेत्र करीं त्रय काळीं ॥  
कृष्ण कृपाधन ज्ञाने-प्रकाशक योग वरिष्ठ जगा प्राति पाली  
अमृत हैं भगवंतं चि दोहत तो नमुं माधव दुर्घट काळीं ॥ ३ ॥

१ मृण=म्हणत, २ आयत=दीर्घ, ३ सुर-द्वूम=कल्पवृक्ष, ४ तोत्रः=चावक्.

५ पहिले जपोद्धाताभक नऊ श्लोक गीतेच्या सर्वे पुस्तकांत नसतात क्षणून ते येथे  
देतां:—

पार्थश्च प्रतिवेषितां भगवता नारायणे रथयम्  
न्यासेन ग्रथितां पुराणमुनिना भृथे महाभारतम्.  
अद्वैतामृत-वर्णिणीं भगवतीमष्टावशाध्यायिनीम् ।  
अस्व त्वामनुसंदधामि भगद्वीते भव-देविणीम् ॥ १ ॥  
नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे पुष्टारविद्वायतपत्रतेत्र ।  
येत्त व्यथा भारततैलपूर्णः प्रव्यालितो ज्ञानमयप्रदीपः ॥ २ ॥

६ प्रपञ्चपरिजाताय तोत्रं-वेत्रैकपाणये । ज्ञान मुद्राय कृष्णाय गीतामृतद्वारे नमः ॥ ३ ॥

सर्वोपनिषदो गायो दोषधा गोपाल-नन्दनः ।  
पार्थी वत्सः सुधीर्भीका दुर्घ गीतामृतं महद् ॥ ४ ॥  
वसुदेव-सुतं देवं कंस-चाण्ड-मर्दनं ।  
देवकी-परमानंदं कृष्ण वंडे जगद्रुष्म ॥ ५ ॥

वेद वदे उपनिषद संस्मृति ते सुरभी सुदुर्धा श्रुति भरे  
 दोहक गोपति गो विंद गोकुलिं गोपकुलीं यदुनदन वरे ॥  
 वत्स बुभुक्षित पार्थ चिं प्राशित आणि उरे पररे जग सरे  
 ते परमामृत आदि गिता पहाँ अध्यय हे अठरा अविकारे ॥ ४ ॥  
 जो वसुदेव-सुत प्रभु देव समस्त हि ध्याति वसु वसुधेसी  
 घेउनियां सविदैत्यसमर्दन कंस अरी अणि चौणुरद्वैषी ॥  
 देवकिला पर मानंद जाणुनि विश्वगुरु हरि विश्वविलासी  
 कृष्ण मुकुंद मुरारि रमाधब श्रीमध्युसूदन वंदन त्यासी ॥ ५ ॥  
 भीष्म अणी गुरुं द्रोण थड्या जल जैत्रथ कौरव सर्व कुमोदे अ  
 शाल्य सुशार्थे कृप जलधार हि कर्णसवेळकृ कुलांत प्रमादे ॥  
 श्रीगुरु पुल अणीक विकर्ण हि हे मगरे दुरियोधन भेदे  
 हे शर्मी नदि दुस्तर पांडव तारक श्रीहरि युद्ध-विनोदे ॥ ६ ॥  
 व्यास-गिरा सरसांत निघे महाभारत हें कमळा परि मानी  
 त्यांत गिता आतिगंध सुभाषित पर्व कथा बहु केसर पाणी ॥  
 सज्जन षट्पद ओं मोऽद सेविति बोधक वेधक ऐकिति कार्णी  
 तेकलिकल्मसं नासुनि पावति शांति-सुखा प्राप्ति श्रेय निहार्नी ॥ ७ ॥  
 अंगीरसा परि वाँचक होइल गर्भ मुका घडशास्त्र हि वक्ता  
 पांगुल धांवत मेरु चढे जशि सैर भित्तीवरि मुंगि पहाता ॥  
 पूर्ण कृपा तुशि होइल ज्यावर काय अशक्य तयासि पाहता  
 वंदन हें पर मानंद माधव यादव रुक्मिणिच्या निजकांता ॥ ८ ॥

५ सुरभी=कामधेनु, ६ सुदुधा=उत्तम दूध वेणारी, ७ चाण्डस=मळू विशेष, ८ कुमोदे=कमळे, ९ सुशीर=सुतर, क सवेळ=बेला (लाठ) इत्ते युक्त, १० शफरी=मत्स्यी, ११ अमोद=सुवास, १० कलमष=मळ. ११ अंगीरस=वृहस्पती, १२ बाचक=बोलका.

‡ भीष्म द्रोण-तटा जथदथ-जला गांधार-नीलोत्पला

शश्य-आहवती छपेण षहनी कर्णेन वेलाङ्गुला ।

अश्वस्थाम-विकर्ण-घोरमकरा युर्योधनार्तिनी

सोनीणा खलु पाण्डवै रण-नदी फैवतकः केशवः ॥ ६ ॥

पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थ-गंधोलकदम्

मातार्थासककेसरं हरिकथा-संबोधनाबोधितम् ।

लोके सज्जनपृष्ठपैरहरहः पैवियमानं मुदा

भूर्याङ्गारतपङ्कजं कलिगलग्रज्वसि भः ऐवसे ॥ ७ ॥

‡ मूर्क करोति वाचालं पङ्कजं लिघयते गिरिम् ।

यत्कपा तमहं वन्दे परमानन्द माधवम् ॥ ८ ॥

जो प्रपितामह वेदविधि वरुणेद्र हि रुद्र मरुदण सारे  
स्तोत्र मुखे करि दिव्य सुती गित गात हि सांग च साम तसरे ॥  
ध्यात ऋषी मुनि योगि हि पाहाति नेणति कोणि सुरासुर बारे  
तोचि सचिदूधन उद्गव वंदित देव दयाधन पूर्ण रूपा रे ॥ † ९ ॥

अध्याय पाहिला.

प्रश्न पुरे धृतराष्ट्र कुरुपति धर्म करी निज क्षेत्र दलाचे  
कौरव ही अकरा दल क्षोणि हि या कुरु क्षेत्रिंच वीर बलाचे ॥  
एकवटोनि † युयुत्सव मानुनि मैसंक कौरव पांडव साचे  
काय कसे करिती वद संजय या वरि तो वदतो निज वाचे ॥ १ ॥  
पाहुनि पांडव-सैन्य-विभू दृढ राव सुयोधन जो गुदबुद्धि  
श्रीगुरु द्रोण-रथा निकटी मग येउनिया शिरि पाउल वंदी ॥  
जोहुनिया कर किंकर त्यापरि बोलत वाक्य परायण बुद्धी  
तै तुजला कथुं गुह्य सविस्तर सावध वैसुनि ऐक विशुद्धी ॥ २ ॥  
पाह स्त्रणे गुरुवर्य कृपानिधि पांडव-सैन्य-विभू रण-रंगी  
रंचियले दल न्येथिल तेथ चि फार भयंकर युद्ध-प्रसंगी ॥  
जो दुपदात्मज शिष्य तुझा गुढ सैन्य-पती तिकडे हरि-संगी  
युद्ध-विशाँरद शुद्ध 'मनों + + बुद्धि मतांत हि श्रेष्ठ निसंगी ॥ ३ ॥  
वीर तयादळिं धीर पराक्रमि भीम धनंजय या परि पाडे  
काळ लतांत हि समुख पाहुनि साधिती जाउनि युद्धनिवाडे ॥  
तो युयुधान विराट महारथ दूपद-पुत्र सभे तव चाडे  
साद्य सुसैन्य तयादळि आणिक सांगत आइक ते सुरवाडे ॥ ४ ॥  
आणिक त्या प्रति साद्य धरापति युद्धसमागति आइक आतां  
तो धृष्टकेतु हि आणि चैकीतौन काशिपती बळवीर्य पहातां ॥

† यं ब्रह्मा वरुणेन्द्रदद्मरुतः स्तुत्वन्ति दिव्यैः स्तवै-

र्वैःैः सांगपदक्रमोपनिषदेवगार्थन्ति यं सामगाः ।

ध्यानावस्थिततद्वतेन मनसा पश्यन्ति यं योगिलो

यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः ॥ १ ॥

‡ युयुत्सव=युद्धोल्लास. १३ मामक=माझे (पुत्र.) १४ विशारद=कुशल. १५

'मनो' या शब्दापुढील दोन अक्षरे आम्हास उपलब्ध झालेल्या पोथीत नाहीत हें दाखविण्याकरितां दोन कुल्या घातल्या आहेत. पुढेही जेथे जितकीं अक्षरे कमी असतील तेथे तितक्या कुल्या घातल्या जातील.

भूप पुरुषित कुतिवभोजा हि शैष्य महा बलि आमुचे घाता  
 साहा सुसैन्य यथा पर तें गुरु तूज निवोदिन वीर-विजौता ॥ ५ ॥  
 वीर युधामनु धीर पराक्रमि उत्तमवंशज सर्व बलाने  
 सादर संगरकाळ विलोकित सिद्ध उभे सम साहा दलाने ॥  
 हा अभिमन्यु महारथि पांच हि द्रौपदिचे सुत मातृच्छलाने  
 सिद्ध उभे रथि वैसुनि पाहति कामुक कामरती अबलाने ॥ ६ ॥  
 आयिक यावरि आपुलिये दलिं वीर महाबलि जे दलवाडे  
 श्रीगुरुमूर्ति तुला मि निवोदिन तीं परिसें विरनावे निवाडे ॥  
 सैन्यपती नृपती मग संगति संगर काज करी पडि पावे  
 संज्ञित<sup>१</sup> सांगत मुख्य प्रसिद्ध चि हे द्विजवर्य तु एक सुर्वाडे ॥ ७ ॥  
 तू चि गुरुवर्य साहा पुरस्सर भीम्प मुढे अणि कर्ण उभा हा  
 हा कृपया गुरु पाह चिरंजिय हा समितिजय दृष्टिस पाहा ॥  
 हा तव पुत्र अणिक विकर्ण हि चंड पराक्रमि भूरि श्रवा हा  
 युद्ध युयुत्सव मानुनि वैभव सिद्ध उभे अरि-कौनन-दाहा ॥ ८ ॥  
 आणिक भूपति वीर महारथि तुच्छ जयां प्राति जीवित ज्ञाले  
 साहा सखे आति माझे<sup>२</sup> मनोगति ते मज संगति निश्चित आले ॥  
 आयुध शश्व अखंड सुमाडित जे रणपंडित घालित घाले  
 युद्ध विशारद सर्व हि सिद्ध चि कुद्ध विशुद्ध प्रबुद्ध निवाले ॥ ९ ॥  
 जे असमर्थ दळों अमुचे विर भ्याड असंगर त्याज प्रती  
 देउनियां घिर रक्षि महा विर भीम्प उभा पुढे<sup>३</sup> सैन्य-पती ॥  
 पांडव-सैन्य तया परि पूर्तिस रक्षित भीम सहर्ष-मती  
 सैन्यविभाग करूं अपुला घण रंचितसे बहु शीघ्र-गती ॥ १० ॥  
 भाग विभागुनि सैन्य स्थलोस्थलि वीर महाबालि त्याप्रति सांगे  
 सर्व मिळोनि करा तुम्हि रक्षण भीम्प पितामह सैन्य अपांगे ॥  
 अग्र विभागुनि सैन्यपती दश दीन + + + नियमित आंगे  
 या परिचा तव सूत सुयोधन बोलत हर्षसुखावत गांगे ॥ ११ ॥  
 वृद्ध पितामह तो नृपगौरव पाङ्गोनियां रव सिंहपरी  
 हर्षसमुद्धय युद्ध-युयुत्सव मानुनि वैभव घोष करी ॥  
 पूर्णप्रताप सहस्र दहा रथि मारिन हा मर्नि नेम धरी  
 वाजवि शंख निशंकपणे रणकर्कशा घोर भया पसरी ॥ १२ ॥  
 वाय धडाडित यत्र तडाडित शंख दणाणित नाद उठे

भेरि<sup>२०</sup> भयंकर गोमुख उंबर शृंग अणी कैहला सदटे ॥  
 सांख धरापाति ते हित ये रिति वाद्य चि वाजति जे न तुटे  
 एकतरे उठला अति तुंबल नाद जणू अङ्गकाश फुटे ॥ १३ ॥  
 या उपरी मग श्वेत रथी हय श्वेत नियोजुनि सज्जुनि सेना  
 माधव पांडव एक रथी महती सम आणिक कांहि दिसेना ॥  
 शंख महा धरि हो उभया करि सायुध सिद्ध उभे वदवेना  
 वाजविती निज शंख महा विर कोणि कुणा प्रति तेथ पुसेना ॥ १४ ॥  
 वाजवि पांचैंजिअन्य रमाधव अर्जुन वाजवि देवदैत्यै  
 पौङ्ड्र विदधमहि शंख भयंकर भीम बळे मग वाजवितू ॥  
 हे त्रय शंख दणाणित ते क्षणि सात हि क्षोहिणि त्यांत कर्थु  
 मुख्य महीवर शंख पुरस्सर ते हि परीकर ऐकासि तू ॥ १५ ॥  
 नाम अैनंत जया विजयो करि घेउनि हर्षित वाजवि राजा  
 नाम युधिष्ठिर धर्मपरायण घोष करी अरि-कंदन-काजा ॥  
 माद्रि-सुता सहदेव नकूल हि शंख सुधोषै<sup>२१</sup> करी धनगाजा  
 तो मणिपूष्पक घे सहदेव हि थोरलिंबर वाजत वाजा ॥ १६ ॥  
 काशिपती अणि वीर महा रथि नाम शिखंडि जयासि पहा  
 धृष्टेत्युम्न हि शंख चि वाजवि गाजवितो रणशास महा ॥  
 राय विराट विराटक वाजवि कर्कश तो पर सैन्य दहा  
 हो अपराजित वाजवि सात्यकि शंखरवाकुल होत अहा ॥ १७ ॥  
 द्रौपद-आवि-करोनि धरापाति वाजविती निजशंख मुखे  
 द्रौपदिचे सुत पांच महा वळि ते स्फुरिती निज शंख सुखे ॥  
 तो अभिमन्यु महाभुज वाजवि शंख बळे हरिलें  
 घोष महा रण-कर्कश वाजत शंख पहा एथके एथके ॥ १८ ॥  
 भेरि सयानक शंख भयानक हो भय-दायक घोष असा  
 नाद सणाणित मेर दणाणित तो रण मानित दाहि दिशा ॥  
 क लोळ तुंबल होत धरातल तो नभ-मंडळ या परिसा  
 तो हृदयासि विदारुनि कौरव मानितसे मर्ति योग कसा ॥ १९ ॥  
 युद्ध-व्यवस्थित पुत्र तुश्च स्थित पाहुनि कौरव-रैनिक सारे

२० भेरी=नोबती. २१ कहला=नगारे. २२ अवकाश=आकाश. २३ पांचजिअन्य=पांचजन्य (कण्णाच्या शंखाच्ये नांव) २४ देवदत्त-देवदत्त (अर्जुनाच्या शंखाच्ये नांव) २५ पौङ्ड्र-शंखविशेष भीमाचा. २६ अनंतविजय-धर्माचा. २७ सुधोष-नकुलाचा २८ मणिपूष्पक-सहदेवाच्या शंखाच्ये नांव. २९ एकुरिती=वाजविती. ३० हरिले=हरपनि.

शत्रु-सुयुक्ते प्रयुक्त रणांगणि हैं अबलोकुनि दृष्टि उभरे ॥  
 अक्षयि<sup>३१</sup> गांडिव अक्षयि सारायि अक्षयि तो ध्वनि मारूति थारे  
 घे उचलोनि करीं धनु-बाण हि अर्जुन बोलत है कसा रे ॥ २० ॥  
 हे हृषिकेशीं विशेष विनांति तुलागुनि माझि अनन्यपर्णे  
 आहे<sup>३२</sup> तुला शरणागत केशव हैं सखया शतशा नमने ॥  
 सैन्ये-द्वया उभयांमधि नेउनि स्यंदैनै सुस्थिर लां करणे  
 संजय सांगत एक कुरुपति अर्जुन बोलत सख्यपर्णे ॥ २१ ॥  
 युद्धविस्तुद्ध प्रबुद्ध समस्त हि आप + + + भूप विदेशी  
 द्वेष धरोनि मनांत सुयोधन बंधु समेत उभा रिपुवेशीं ॥  
 या इतुक्या सह भाँडुं कसा तरि संशय हा मनि जी हृषिकेशी  
 ज्यांसि करूं नये<sup>३३</sup> युद्ध ते<sup>३४</sup> सन्मुख सिद्ध उभे रणि होउनि द्वेषी ॥ २२ ॥  
 पाहिन सर्व चि आजि इहरी मर्सि जे करूं इच्छिति युद्ध-सरी  
 या अठरा द्विवसांत परीवद-शम्रो उतरेल उरों ॥  
 कौरव हुर्मद साह्य करीं जय इच्छुनिया मनि हर्षभरी  
 कोण करे सहसैन्य तरी निज दृष्टिस पाहिन या हि वरी ॥ २३ ॥  
 संजय सांगत या परि श्रीहरि जो हृषिकेशि गुँडारि वदे  
 भारति पांडव वीर धनंजय वंदित प्रार्थितसे विशदे ॥  
 तो पुरुषोत्तम पार्थ नरोत्तम आणि रथोत्तम सैन्यमधे  
 स्थापुनि आपण पाहत अर्जुन दोर्नैह दब्बों अपुलों सुहृदे ॥ २४ ॥  
 भीष्म अणी गुरु द्रोण प्रमुख्य हि भूप कितीक स्वदेश-विदेशी  
 साह्य करोनि सुयोधन सन्मुख पाहुनि कौरव ते निकरेसीं ॥  
 बोलत विस्मय-मानस अर्जुन त्यादलिं यादलिं पाहे<sup>३५</sup> विशेशीं  
 तो अपुले अपणासचि पाहत आपण हो तसि आपण द्वेषीं ॥ २५ ॥  
 पाहत पार्थ द्र्यारण-सेनि + कौरव पितृव्य गोत्रज ते  
 भीष्म पितामह द्रोण गुरु अणि मातुल शत्र्य सबांधव ते ॥  
 पुत्र सपौत्रै<sup>३६</sup> सखे निज मित्र विरोध विचित्र असा दिसते  
 आणिक पाहत दृष्टि उभारुनि सैनियै<sup>३७</sup> वारुनि यापरते ॥ २६ ॥  
 तो सैर्सरा नृप द्रौपद सर्वहि आप समस्त उभे दिसताहे  
 कुंति-सुरें अबलोकुनि सर्व हि मोहितमानस सद्वदता हे ॥

३१ गांडिव ( गांडीव )=अर्जुनाच्या धनुष्याचें नांव. ३२ हृषीकेश=हृषीक+हंश=हंदिय-स्वामी=जितेद्रिय. ३३ स्पदन=रथ. ३४ गुढार=रथाचा पुढचा भाग. ३५ पितृव्य=तुलता. ३६ पौत्र=नातु. ३७ सैनिय=सैन्य, ३८ ससरा=सासरा.

जोणि दुर्जे न दिसे चि तया प्रति सूहद या क्विंचि या क्विलि पाहे  
बंधुसमे दिनबंधुसि बंदुनि शंकित रँकैपैरी बदत्ताहे ॥ २७ ॥

घात कुलाप्रति होत अशी मर्नि ये करुणा कृपया पर जाला  
सद्रद कंठ हि कुठित बोलत झेडूँ च त्या प्रति दाटुनि आला ॥

कृष्ण रूपाघन श्रीमधुसूहदन स्वोजन सर्व हि सैन्ये-द्रवाला  
युद्धमिथे समसिद्ध रणीं तरि कारण श्रीहरि कुळेक्षयाला ॥ २८ ॥

गात्र बहू शिणले शरीरी मम होति कछा पडताति पिले  
वालत तोड खडा रसने प्रति शुष्क पांणी तयॉसी न मिले ॥

पाह किं आग हैं धार्थर कांपत इंद्रिय दाहतसे डैनेले  
रोम उभारत कंठ + या तनु ताप तिन्ही दिसती स्वलिले ॥ २९ ॥

शक्ति अशी क्षिण ज्ञालि हरी करि गांडिव हैं उच्चलों न ज्ञाके  
देहि धडाडित आसि तया परि दाह अधीक चि हो भडके ॥

जीव सले कढवे न उठावत पाय गळोनि गती वसके  
भ्रामत हैं मन मोहित होउन भ्रातिभ्रमै करुं काय कसे ॥ ३० ॥

हे जगदीश निमित्त दिसे मज हैं विपरीत किं केशवराया !  
काय यथांतुनि श्रेय निघे तरि व्यर्थ चि द्वेष धरुं मर्नि वायां ॥

फार कठोर असा मग होउनि सांडुनि लौकिक सूहद-माया  
मारुं यथा स्वजनासि जनार्दन हे मुहूर्मर्दन वंदित पायां ॥ ३१ ॥

इर्चिंचु च मा जय राज्यसुखादिक भोग भर्वी विभवा न मनी ॥  
जीवित ही क्षणभंगुर जाणुनि कां विपरीत करुं करणी ॥

वैभव हैं बहु मेलवुनी सुत्वदांप विभागुनि देति जनी ॥  
त्या प्रति मारुनि वैभव मेलवुं काय अधीक वदे वदनी ॥ ३२ ॥

ज्यां करितां बहु राज्य-सुखादिक मेलवुनी व्यय सर्व करी ॥  
ते चि उभे धनप्राण विसर्जुनि दुष्ट सुयोधन साह्यकरी ॥

त्या प्रति मारुनि राज्य कसे करुं पाहिल कोण सुदृष्टभरी ॥  
जे इकडे तिकडे विर दीसाति आस च भासाति प्राणपरी ॥ ३३ ॥

दोहैं दलीं विर लंकेत अर्जुन तौ चुलते गुरु आणिक आजा ॥  
वैर परस्पर घेडं जयीं विर वीरश्रिने परिणीत<sup>४३</sup> चिमाजा ॥

मातुल सासुर पुत्र सपैत्र हि गोवज हे मिनले<sup>४४</sup> रण-काजा ॥  
होइल निश्चय मिक्षय सर्व हि जे मिनले नृप युद्ध-समाज<sup>१</sup> ॥ ३४ ॥

३१ रँक=भिकारी. ३० झेडूँ=तोडापुढे केस येतो तो. ३१ अनले=अशीने. ३२ मुहूर्मर्दन=मुहूर-दैत्य-हता. ३३ परिणीत=विभाहित. ३४ मिनले=मिलाले.

कौरव मारनि राज्य मिले अणि मारिन हे मानें नाहिं च इच्छा ॥  
 कीं मरतों मि च त्यांजकरे जरि श्रीहरि होय तुझी अशि इच्छा ॥  
 हे धरणी तरि काय किती मन प्रीभुवनांत भुमीत स्विच्छा ॥  
 हेतु उरे कवणा पाति माधव भोगिल कोर्णे त्रिलोक-चिकित्सा ॥ २५ ॥  
 मारुनिया धृतराष्ट्र-सुता प्राति काय जनार्दन ! लाभ असे ॥  
 जातिल हे करतील तसे फळ पावति आपुले दैव-दशे ॥  
 श्रेय नसे आति पापच दारुण मी तरि हें करुं कर्म कसे ॥  
 सिद्धि नसे हरि युर्द्ध्वं कदापि हि बुद्धि विशारद होत नसे ॥ २६ ॥  
 या धृतराष्ट्र-सुतास न मारुन बंधु सखे सुहदे अमुचे ॥  
 सभ्य समर्थ सहाय्य च मानुनि स्वामि करुं अपुल्या चमुचे ॥  
 हे करुणाकर माधव स्वामति सांग तुला जि मनांत रुचे ॥  
 काय असे सुख कौरव मारुनि राज्य मला न रुचे न रुचे ॥ २७ ॥  
 मूढमती दृढ पाप न जाणति लोभ अहंमति चिर्ति जयांचे ॥  
 घात कुळासि करीत कुळाधम मानित संत महर्षि तनाचे ॥  
 द्रोह करी निज मित्र सुखें जनिं शब्द कठोर वदे निज वाचे ॥  
 पाप असंमत आचरणे हरि योग्य नसे परि सांगत साचे ॥ २८ ॥  
 हें न कळे सहसा हि रमाधव पाष-गिरी पडला अडवा ॥  
 यांतुनि निर्गम होय कसा तरि दाव उपाय मला बरवा ॥  
 हो कुळधर्म परंपर चालत तो चि. कुरुक्षय अवघड बा ॥  
 पाहत पाहत दोष जनार्दन या गिरिच्या शिखरीं चढवा ॥ २९ ॥  
 हा चि कुळक्षय सर्व करी तरि जातिल ते कुळधर्म हि वांया ॥  
 कूळ बुडे कुळधर्म उडे मग येत अधर्म तथास मिळाया ॥  
 जो बचनाग चि खात मुखेतरि गोड-मिंषे मग जात मराया ॥  
 बांधुनि कंठिं शिळा दृढ त्या परि जात मने जल-सिंधु तराया ॥ ३० ॥  
 हा चि अधर्म जर्यो मरती शुर या रणि दोहिं दब्ली दिसताती ॥  
 यांच्यै कलैर्त्रै-कुलत्रि घोराघरि दोषिक होतिल काळ-गती ॥  
 ४ वृष्णि-कुळांत वसंत तुं कृष्ण किं होइल + + + धर्म अती ॥  
 हा वरुणा हरि संकर होतसे<sup>४</sup> यास्तव कुंठित माझि मती ॥ ३१ ॥  
 जो कुळ-धाताकि यापरिचा करि संकर वर्ण-कुळा बुडवी  
 रैव दारुण त्या सह-पूर्वज नर्क महा पितरां घडवी ॥  
 आविदउनाविदक वार्षिक मासिक देशयुगादिक श्राद्ध-हनी

४५ चमुचे=सैन्याचे, ४६ कलञ्ज=पत्ती, ४७ वृष्णि=यादव.

नेदि च पिंड कधीं पितरां जळ लोपत पिंड-क्रिया अवधी ॥ ४२ ॥  
 दोष विशेष तथा कुळ-घातकियास अशास कुलघ म्हणावा  
 कारण जो वरुणा शिवशंकर तो नर पाप-पुरुष गणावा ॥  
 जाति + स्वार्थ हि बूढविला अणि तो कुळधर्म हि नाहिं च ठावा  
 शाश्वत धर्म उलंघुनि सर्व हि फार अधर्म करीत उठावा ॥ ४३ ॥  
 सांडुनि लैकिक धर्म अणी कुळधर्म हि सांडुनि दे अनयासे  
 जातिस्वधर्म हि सांडुनिया भलते च अधर्म करीत प्रयासे ॥  
 तो करि वास महा नरकों श्रम दुर्घट पावत पाप-ग्रकाशे  
 हे मुरु-मर्दन ! कृष्ण ! जनार्दन ! सांग सविस्तर संशय नासे ॥ ४४ ॥  
 पाप भहतूकरणार असे अहिं ज्ञातिकुळाधम नष्ट अधर्मी ॥  
 राज-सुखादिक लोभ चि भानुनि ज्ञालौं प्रवर्तक संगर-कर्मी ॥  
 स्वजन मारुनि आठवणे कुळनिर्मुळवंश + + परधर्मी ॥  
 भ्रष्ट कुलस्त्रियौ होतिल या वरि कोण प्रसिद्धि हि क्षत्रिय-धर्मी ॥ ४५ ॥  
 मी जंव या रथि आहैं अशस्त्र चि तोवरि त्या धृतराष्ट्र-सुतानै ॥  
 घेउन शत्रु करै शिर छेडुनि घेउन कां न वर्जय सुखानै ॥  
 हा उपकार किमर्थ करि न च होइल क्षेमै॒ मि जाइन प्राणे ॥  
 त्रासमरै अति श्वास हि टाकित व्याकुळता शरिर प्रति वाणे ॥ ४६ ॥  
 संजय सांगत या परि अर्जुन बोलुनियां रथि ते च घडी ॥  
 टाकुनियां शरचाप सगद्वद नेत्रि च वाहत <sup>५</sup> निर-शडी ॥  
 मौन्य वसे भ्रमे॑ भान नसे मन शोक-समुद्रिचे॑ ऐलै॑ थडी ॥  
 विव्हळ होत धनंजय ते दर्ढि बोधिल या वरि कृष्ण गडी ॥ ४७ ॥

### अध्याय २ रा.

रांगत संजय तेथ धनंजय व्याकुळ होय तये समर्थीं  
 अशु-जळे भरले स्थुळ नेत्र हि चित्ति विषाद कृपा हृदयीं ॥  
 ऐकुनियां वचने॑ मधुसूदन सावध त्या करिताहै॑ उपायीं  
 उद्धव चिद्वन संत-जना प्रति वीनवितो॑ मतिशुद्ध सवायी ॥ १ ॥  
 श्री-यशा-ज्ञान-विरक्ति-उद्वार जगत्रयि॑ एक अृता भगवंत  
 बोधितसे॑ म्हणतो॑ अरे॑ अर्जुन ही विषयी करुणा अनुचीत ॥  
 कैश्मल आणिक कीर्तिस नाशक घालित नेउनियां नरकांत

जी हि अनावडि ते दवडोनि बडील तुळे झगडा जयवंत ॥ २ ॥  
 ते परतापन अर्जुन तूळ परि काय नपूसकता धरिसी  
 हें तुज काहिं बरे न दिसे परि व्यर्थचि आग्रह कां करिसी ॥  
 आदयहि तूळ बळेश्रीयुत अंतर दुर्बलता अवलंबुन त्यासी  
 टाकुन हीन ओरे अरिशार्दुळ ऊठविला अरिबाणधनूसी ॥ ३ ॥  
 अर्जुन वीनवितो मधुसूदन पाय पुढे अवलोकुन द्यावे  
 ज्यास विर्हू मर्नि कल्पुनिया कसे बाण वरी हरि त्यांस वधावे ॥  
 भीम अजा गुरु द्रोण असे रणभूमिस हे मिनले रिपुभावे  
 मेळवुनी वहु संपति श्रीपति यांप्रति निश्चित नित्य पुजावे ॥ ४ ॥  
 आजि गुरु अवध्यांस नमस्कौर करुनिया करणे हरि भिक्षा  
 भक्षण ते परमोत्तम कीर्तिस दायक हें मन मानित शिक्षा ॥  
 सैद्धता धरली जिहिं अंतरि राज्यसुखादिक भोग अपेक्षा  
 ते गुरुच्या रथि राहुन कोठुन भोगिन मी कसि भोग सुदक्षा ॥ ५ ॥  
 या वरि युद्ध करू न करू मज दोहिं मध्ये हरि काहिं कळेना  
 कों जय ना तरि दुर्जय पावत संशय मानस ते निवळेना ॥  
 जाणतसे परि आवडिला मज जीवन आसाहि अन्न मिळेना  
 ते चि उमे मजसन्मुख कौरव सांग कसी विरवृत्ति गळेना ॥ ६ ॥  
 माझें मि यांस कसा वधुं कृष्णव-प्रमें भ्रमली हरि बुद्धि  
 धर्म मला न कळे अपुला मुद्दचित्त नजाणतसे निजशुद्धी ॥  
 श्रेय तुं निश्चित सांग करीन+मी५६ करुणा-वस्त्रालय आधी  
 शिष्य तुझा शारणासि नुपेक्षिसि यावरि काय तें सद्गुरु बोधी ॥ ७ ॥  
 इंद्रियशोषक शोक मला शमता कवणे परि दीसत नाहीं  
 राज्य दुर्ज्याविण भूतांचिंचे जरि देविल क्रद्धिसि चाढ न काहीं ॥  
 गोत्रज मारून इंद्रपदादिक ते अपदा नरकासम पाहीं  
 निश्चय देवकिनंदन ! यादव ! माधव ! ते पदपंजक पाही ॥ ८ ॥  
 जो हविकौं सकळा सकळा करि आकळ काळ कुतूहलमाया  
 त्या सगुणा प्रति वीनवि हे रिति आइक जी मति लोचनराया ॥  
 श्रीपति युद्ध नव्हे मजळा इतुका निज हेतु निवेदुनि पाया  
 संजय सांगत राहे उगा मग बोल हरीमुखिचे परिसाया ॥ ९ ॥

५३ परतापन=शत्रु-मर्दन. ५४ शार्दुळ (शार्दूल)=व्याघ. ५५ विर्हू=वीर ? ५६ “करीन” आणि “मी” या दोन शब्दांमधील एक न्हस्य अक्षर कमी आहे. ५७ हृषि-का (हृषीका)=इंद्रिये.

त्या वरि तो हर्षिर्काधिप बोलतसे करुणाकर हारयमुखे  
दोहिं दल्डों अति विल्हळ अर्जुन मारिन गोत्रज याहि सुखे ॥  
त्यासि बुद्धावित जो न पवे बहुशा करितां हृष्यंधेष-मत्से  
तारक या भवसागर्च चा हरि वांचुनि आणिक कोण सर्वे ॥ १० ॥  
देव म्हणे जळिं बुद्धेवुद लोपति नेणति त्या बहु शोक जनासी  
कौरव हे मरती म्हणतों परि व्यर्थ चि शोक-जळों बुडतोसी ॥  
शीकवुं म्हणतो तुज जारि ते वदती धिर्षणीधिपते वदतोसी  
जाइल तें सहसा तरि जाइल पंडित शोचित नाहिं तथासी ॥ ११ ॥  
हे नृप आणिक मीं तुज देखिन आदि आसो म्हण सत्य न मानी  
सांप्रत ही आम्हि ते चि असूं परि देखसि तूं अपुल्या नयनांनी ॥  
या वरि हे अम्हि सर्व असे च असों निज जाणुनि घेऊं निदार्नी  
नाश नसे संदैवर्थ्यै वस्तुस व्यर्थ चि कष्टसि शोक करूनी ॥ १२ ॥  
बाळपणा सरतां तरुणा भग वृद्ध हि होय जसा निज देहो  
देहिं<sup>११</sup> नव्हे तिन्हि भेद कदाचन जीव जया म्हणती वळवा हो ॥  
तेविं जरी घडती पडती वरि फार वृद्धपण आण नव्हे हो  
सद्गुण जाणुनि मोह न पावति ते चि चिन्मय जो सुखलाहो ॥ १३ ॥  
कां म्हणसी तरि इश्व्रियवर्ग जयों विषयामिषें त्यास मिळे  
स्पर्श त्वचे प्रति उण-सितादिक हें सुखदुर्ख जिवासकळे ॥  
भोगिति भोग परि क्षणभंगुर येत अक्लिप्त आदल्ले  
जाणुनि सोसिं सुखे नृप अर्जुन साक्षिपणे अणि ज्ञान-बळे ॥ १४ ॥  
ज्या सुखदुर्ख समान सुमानस मानित नासि न कांहि कदापी  
हो विषयेद्रिय-योग-वियोग हि त्या कर्धि हर्ष अर्मर्ष न कल्पी ॥  
हे पुरुष + भिपावत या निज मोक्षपदावर जाइल सोपी  
त्या पुरुषासि म्हणे पुरुषोत्तम मीं हि झाणो नर तो अनुतापी ॥ १५ ॥  
मर्मर्धर ज्यास म्हणाल तथा प्रति ईश्वर भाव कदापि दिसेना  
शाश्वत जें सद्ब्रह्म पुरातन नित्य नवै कर्धि नाश असेना ॥  
या उभयांसि बरें अवलोकित त्या हृदयीं कर्धि शोक असेना  
तत्व दिसे उघडें भग हा भवसांकडिमाजि कर्धीं गवसेना ॥ १६ ॥

५८ हर्षिकाधिप=कृष्ण, ५९ बुद्धावित=समजावीत, ६० मेध=मख=यज्ञ, ६१ बुद्धुव=मुळबुडा, ६२ धिषणाधिप=धिषणा+अधिप=बुद्धिःस्वामी=कृष्ण, ६३ सद्=सत्=ज्यास अस्तित्व आहे ते, ६४ अन्यथा=अविमाश, ६५ देही=आमा, ६६ अमर्ष=शोक, ६७ 'ष' आणि 'भि' यांचेमधील एक अक्षर कभी आहे, ६८ नशरव=नाशवंत.

जेअविनाश जगत्रयव्यापक चाळक सातविलक्षण आहे  
 हीटक जोविं नर्गी पठ तंहुत दृश्य तसेच परब्रैंहि च पाहे ॥  
 ना तरि हें घट आणि मठीं नभ व्यापक कां जळवुद्बुद वाहे  
 शाश्वत त्यास विनाशा करूं घटण शक्त शिवादि विधी हरि नोहे ॥२७॥  
 हे क्षणभंगुर देह जसै जळ अंजलिंचे गळतां चि सरे  
 शाश्वत त्यांत शरीरिण जो परमात्मक रूपि सहसा न मरे ॥  
 भंग घटा नभ शाश्वत, तेवि न नासत ब्रह्म अपार अरे  
 या करितां उठ युद्ध करीं बद्ध साक्ष होतुनि शोक नको रे ॥ २८ ॥  
 नधर हें जग ईश्वर शाश्वत कोण तथा वधिता वधवीता  
 कोणि अशास हि जाणतसे सकळा प्रति आपण संहरिता ॥  
 कोणि द्वाणे मरता हि तथा उभया निज ज्ञान नसे पहाता  
 सांगतसे तुज तो चि पुन्हा हृदयों धरिसी घटण याकरितां ॥ २९ ॥  
 सर्व हि जन्मतसे जौणतो पण आपण जन्मत नाहिं कदाही  
 आणि कदा हि मरणे नसे पहिले तरि होडनि नाहिं असा ही ॥  
 याहुनि होइल हें न घडे अज शाश्वत सत्य पुरातन पाही  
 मारियल्या मरणे न मरे मग वध्य शरीर तथा वधिल्या ही ॥ २० ॥  
 शाश्वत जो अविनाश अनगम्य अव्यय अद्वय जन्म नसे  
 जाणतया पुरुषासि कसा मग कोणिहि घातक तो न दिसे ॥  
 नातरि मारविता अणि कोणिहि हे नृप अर्जुन सांग असे  
 मुक्त जसा निज देह-पुरुंग बसतो परि देहसमंध करो ॥ २१ ॥  
 जेवि नरै मळिना वैसंना प्रति सोडुन उत्तम अन्य धरावे  
 जीर्ण गृहा प्रति सांडुन उत्तम धाम विनिर्मुनि तेथ वसावे ॥  
 तेवि जुने क्षिण देह विसर्जुन नूतन बालशरीर धरावे  
 देह मरे परि आपण शाश्वत जन्मत जन्म कदापि न पावे ॥ २२ ॥  
 या पुरुषाकरीं शास्त्र हि देउनि तोडुं द्वाणो तरि कांहिं तुटेना  
 जाळित जो चि जगा प्रति पावत तोहि तथा अनु जाळुं शकेना ॥  
 अल्य जळीं विरवी धरणी परि अल्प तयासि कधीं भिजवीना  
 ऊडवितो जग प्राण समीर + तो<sup>७२</sup> हि तथा लव शोषुं शकेना ॥ २३ ॥  
 छेद नव्हे अणि दाह्य नव्हे बुडणार नव्हे अणि आटत नाहीं  
 नित्य असा अज अव्यय व्यापक थोर बहू अति लाहन पाही ॥

चंचल है जग निश्चल हा निज निर्मल यास श्रुतिसृति गाई ॥  
 शुद्ध सदोदित पूर्ण पुरातन रूप नसे गुण नाम कदा ही ॥ २४ ॥  
 पाहुं तथा तरि व्यक्ति नव्हे अविकार अनीमय याचि परी ॥  
 देश न वेद पुराण-समुच्चय बोलति सर्व हि या न सरी<sup>७३</sup> ॥  
 जाणुनिया पुरुषासि असे मग होशिल तु निजरूप जरी ॥  
 या वरि योग्य न होसि कदापि तु वाहसि व्यर्थ चि शोक-सरी ॥ २५ ॥  
 या वरि नित्य किं जन्मतसे अथवा मरतो जहिं हा चि निजात्मा ॥  
 मानिसि हैं जरि सत्य तुंवा करितां न करी मति शोक सुवर्मा ॥  
 कां म्हणसी तरि हे जल-बुद्धुवृद्धुद होउनि नासति तेंवि सुकर्मा ॥  
 आनुसरे जनुमरणास महार्जुन हैं म्हण बाटुकनामा ॥ २६ ॥  
 जन्म जयासि तथा पहतां न टळे मग काहिं करी मरणे ॥  
 मृत्यु जयासि तयासि च जन्म असे बहुतां परि ओळखणे ॥  
 राहट माळ रिता भरुनी घट तो चि रिता पडतो भरणे ॥  
 आणि कर्धीं करवे न म्हणोनि तु शोकपुरीसि वसेल झणे ॥ २७ ॥  
 शून्य मुळीं प्रसवे भूतपंचक इंद्रधनू गगर्नी अवचित्ते  
 व्यक्त तशीं बुद्धीं मध्ये<sup>७४</sup> च होत भूत निधनीं निज निर्गुणजेते ॥  
 स्वानुभवे पैरब्रह्म पुरातन नित्य नवी कलली खुण ज्याते  
 हारपले गगर्नीं जळ किं दुर्घ करी म्हण मूर्ख तयाते ॥ २८ ॥  
 दृश्य नव्हे रूप त्या अक्षया प्रति पाहति कोणिहि तमाशा  
 रीघ नव्हे चि र्हैदिनि शब्द तथा वचने “प्रतिपादिति कैसा ॥  
 आणिक कोणिहि ऐकति त्या दशानीच्यानि परियेसा  
 पाहाति बोलति ऐकतिही जारि कोणि न जाणति तथ्यपरेसा ॥ २९ ॥  
 रवि हि देहि असे भरला परि वध्य नव्हे हैंगं शाश्वत जाणे  
 हैं भरतोत्तम सर्व भुते मुळिल्चीं लटकीं बांधिजेतिल कोणे ॥  
 आणिक ही निज धर्म विचारिसि आइक तो बहु सावध कीरणे  
 काहिं करीं परि योग्य न होशिल शोक करुं शिणसील शिणाने ॥ ३० ॥  
 पाहासि तु निज धर्म करूतरि वाढिव होउन कीर्ति वरावी

७३ व्यक्त-हश्य. ७४ अनामय=रीगरहित. ७५ समुच्चय-समूह. ७६ सरी=बोबी.  
 ७७ बुद्धुद=बुद्धुडा. ७८ महाभुज=हे महाबाहो. ७९ बुद्ध=जाण. ८० “जळ” शब्दापु-  
 छील दीन अक्षरे कमी आहेत. ८१ परादि=परा, पश्यती, मध्यमा; बैखरी हे चार वाणीचे  
 ग्राकार. ८२ प्रतिपादिति=वणिती. ८३ ‘छवति’ शब्दापुढील चार अक्षरे कमी आहेत.  
 ८४ ताण=ताणून. ८५ करणे=अंतःकरणाने.

आजि च काय तुला नवला परि लक्षण रीति किती शिकनावी ॥  
 शंकर जितुनियों करिसी किर किकर भूकर कांपति केंगी  
 बाँडुज त्या बहु उत्तम श्रेय असे समरांगणि वेत्ति स्वभावी ॥ ३९ ॥  
 क्षत्रिकुळीं करती सुकृते बहु इच्छित युद्ध तया न पवीजे  
 हुर्लभ तें तुज लम्य सुखे करसी किति आग्रह युद्ध न हुजे ॥  
 जे उघडी त्रिदशालै-द्वार उदार सदा यश कीर्तन कीजे  
 शोर्क वृथा करसील कपिर्ज्ञजे धीर धरीं वाढिव वोजे ॥ ३२ ॥  
 या वरि हा निज धर्म पुरातन संगरंरूप तुझा न करसी  
 तूं जरि जाँण तरी अपकीर्तिस होउन पात्र जगी उरतोसी ॥  
 भूभुजे हे म्हणती बहु भ्याड भयाभित वांचविले जिवितासी  
 बोल उरेल असा कुरुनंदन सर्व हि किल्बैधे आँश्रेय होसी ॥ ३३ ॥  
 बोलाति हे जन लोक अकीर्ति सदा नल्हीन धनंजय भ्याला  
 धीर नव्हे धड कोमल कंटक गर्व पराक्रम सर्व बुडाला ॥  
 वंद्य जगत्रायं पूज्य सुरासुरि वंदिति भूपति भीति जयाला  
 हेलसती मग त्याहुन उत्तम आतुडतां बर्ये मरणाला ॥ ३४ ॥  
 केसरि-गर्जनै<sup>६</sup> आइकतां भिति कुंजर मत्त समरुत हि राजे  
 तेचि तुते म्हणती हिन अर्जुन भीऊनि येथ रणांत न सुंजे ॥  
 सर्व महारथि हेलसती तुज शांकुनियों मुख भोगासे लाजे  
 पावसि हे लघुता असतां बल विक्रम ही सहसा बिनैकैजे ॥ ३५ ॥  
 धीर नव्हे पुरता शुर ही नव्हे<sup>७</sup> धीर नसे बल काहिं नसे  
 षट नराकाति पांडु-कुलीं कर-कंकण-कंचुकि घालितसे ॥  
 भित्तिनियों रणि देउनि पाठि पले अधमोत्तम हें चि असे  
 निदिति विधिति शब्दशरेर हृदयांतरि सोशिसि त्यांस कसे ॥ ३६ ॥  
 येथ जरि मरतां त्रिदशालैयं नांदसि होउनियों सुर-राजा  
 जितिसि तूं जरि भौगिसि मेदिनि<sup>८</sup> रीति त्रिया सहसात हि भाँजी ॥  
 आणि सधर्म हि होशिल रक्षक भोगित सर्व हि भूभुजलाजा  
 यास्तव ऊठ भला धरीं बाण-धनू करीं भांडण-निश्चय माझा ॥ ३७ ॥

<sup>६</sup> बाहुज=राजे, <sup>७</sup> त्रिदशालय=स्वर्ग, <sup>८</sup> या चरणांत दोन अक्षरे कमी आहेत.  
 ११ कपि-ध्वज=हे अर्जुना, १० संगर=युद्ध, ११ जाण=ज्ञाता, १२ भूभुज=राजे, १३ किल्विष=पाप, १४ आश्रय=स्थान, १५ आतुडता=पावता, १६ केसरी=सिंह, १७ विनकांजे=विनाकारण, काज=कार्य, १८ मेदिनि=पृथ्वी, १९ भाजा=भार्या, “य” च्या ठिकाणी मराठीत “ज” होतो, जसें, योग=जोग, कार्य=काज.

हो सुख यावरि दुःख घडो तरि अंतरि ज्या सम ही बिघडेना  
लाभ अलाभ घडे सहज रिपतिने हैर्हि हर्ष अर्हि पडेना ॥

यो जय नातरि दुर्जय या परि धार कुल्लाचलसा उपडेना  
तूंहि असे रिति युद्ध करी मग पाप कुठे तुजलार्ग जडेना ॥ ३८ ॥

सांगितली तुज सांहृष्टमती निज निर्णुण निक्षिय नीज निजात्मा  
आणि स्वर्धम हि सांगितला अनुकूल अवश्यक जो निजकर्मा ॥

दोहिंस ही औंदिकारण बुद्धि च तौ परिसे भैत्योग सुवर्मा  
बुद्धिस मीसळतां सहजे सकळा सुटिजे दृढ़-बंधन-वैर्मा ॥ ३९ ॥

आचरितां निज कर्म घडे क्रमसिद्ध समग्र हि सांग जयाने  
न्युन्य कदाचित होय न जाणत दूषण आचरल्याने ॥

भक्षण श्रीतुलशी पळती करितां बहु रोग फळे सुकृताने  
स्वल्प श्रमे बहु हा तरिजेल महा भवसिधु-समधुपदाने ॥ ४० ॥

तैं चि तुं ऐकासि ही जरि एक करी निज बुद्धि स्वभावैस्वरूपी  
जो व्यवसायि परापर-निष्ठ तसा चि तुं होउनि हो अनुतापि ॥

जे बहु कामुक आचरती निगमासन अंतमनोरथ-मुर्वी  
अव्यवसायि तया म्हणिजे सुख किंचित पावत ना ते कदापि ॥ ४१ ॥

हे कुरुनंदन तो अविर्पश्चित निश्चल व्याकुल दुश्चित चित्ते  
वेद फळे वदला इह सर्ग-सुखादिक भोग अपेक्षित त्याते ॥

बाल्क निव न घे मैण माउलि साखर दाखवितो हे तयाते  
याहुनि थोर नसे म्हणती परि जाणति ना ते निजात्म-फळाते ॥ ४२ ॥

आणिक ही बहु संपति भोगुनि नित्य क्रिया वर्हुला असलती  
काम-फळे इह सर्ग-सुखादिक जन्मुनि कर्म-गती मरती ॥

ते चि पुन्हा मग आचरती परमोत्तम इच्छुनि हे चि गती  
सांडुनि वारिक तांडुल आदर तूंब दिवानिशि पाखडती ॥ ४३ ॥

भोग 'भैवादिक संभ्रम या चि भ्रमे भ्रमले मन ज्याचे  
भोग तसे परमोत्तम भूषणभेद भुती करी भाष्य तयाचे ॥

पापि तया म्हणताति अकिञ्चन जो न भजे फळ सर्ग-क्रतूचे  
या परि अल्प नसे चि समाधि हि आैतैं फार च पुष्पितै वाचे ॥ ४४ ॥

१०० त्तृण=त्तृणन, १ अमर्प=राग, २ कुलाचल=मुख्य पर्वत, ३ सांख्य-मति=ज्ञानबुद्धि.  
४ मति-योग=ज्ञानयोग, ५ वर्म=कवच, ६ अविपश्चित=मूर्ख, ७ त्तृण=त्तृणन, ८ बहुला=पुण्यक  
ल, ९ तूष=कोङडा, १० भव=संसार, ११ विभव=ऐश्वर्य, १२ अकिञ्चन=दृसिद्धी, १३ आरत=  
आवड, १४ मुष्पित षाचा=कामुकजनास फळ-प्राप्ति होईल असे अभिवच्चन देणारीवेद-वाणी,

वेद वदे त्रिगुणात्मक जैं फल अैत्र अमुर्त्र समिश्रित जैं  
होउनि तूं त्रिगुणातित राहचि कल्पुं नको मनि भान दुजैं ॥  
संग्रह आणिक रक्षण याहुनि शुद्ध गुणी धरि आवडि ओजे  
या परिच्या परमार्थपरायण आत्मरूपी रम धीर्सर्म सेजे ॥ ४५ ॥  
घोटभरी उदकांत जोै अर्थ पहा जळ-डोहिं हि तो चि असे  
ताहन उया जितकी च तोै प्राशिल आणिक ही भरले उरले से ॥  
त्या परि वेद कधीं बहुता बहु ब्रह्म पथा पथ येतिल तैसे  
ब्रह्मपदीं अधिकार असे गुरुसंमत आचरिजे अनयासे ॥ ४६ ॥  
या च निमित्त तुशा अधिकार विचारासि तूं तरि कर्म करावै  
कर्म जर्यों करसीं तां दे फल त्या फल हैं १५ सक्त न ल्हावैं ॥  
नाहसि तूं अधिकारि फला प्रति ज्ञाणुनि हैं जरि कर्म त्यावैं  
तूं इतुकेनैं<sup>१५</sup> न होसि अकर्म न वर्म बुद्ध कथिजेल स्वभावैं ॥ ४७ ॥  
कर्मीं च राहुनि कर्म करीं परि संग त्यजीं फल हैं १६ अनुपाणी  
होसिल तूं इतुकेन अकर्मण आइक आणिक ही शुभ वाणी ॥  
कर्म घडे जरि सिद्धि असिद्धि ताईं अनुहर्ष विषाद न दोऽन्ही  
मानिसि त्यास म्हणों समयोग वै३४३५ रिल त्यार सुखास न १७ वाणी ॥ ४८ ॥  
कर्म-फलीं बहु धेरिती आवडि हीन तयाहुनि आन असेना  
बुद्धिस मिश्रित कर्म समस्त हि योगरूपाहुनि श्रेष्ठ दिसेना ॥  
कर्म असे जड बुद्धिस ये शरणागत तूं त्यजि संशय नाना  
आइक मात धनंजय ! अर्जुन ! सांगत देवकिनंदन कान्हा ॥ ४९ ॥  
बुद्धिसमुक्त तया म्हणिजे कर्धि लिप्स नव्हे सुकृता अणि पापा  
यौस्तव तूं हि तो चि अनुष्टुनि राह नको कर्ह आळस बापा ॥  
कर्म हि कृत्य पहा परि उत्तम दीसतसे मज हा बहु सोपा  
आवडता तुज वीण नसे म्हैण सांगतरैं धरूनी अैनुकंपा ॥ ५० ॥  
कर्म करी परि कर्म-फलीं न धरी अनुराग असा फल-त्यागी  
बुद्धि-बळे परमोत्तम ज्ञान मनीषिणैं<sup>१७</sup> त्या म्हणती समयोगी ॥  
आणिक जन्म-जरा-मरणादिक बंधन त्या न घडे जन-रंगीं  
अव्यय शुद्ध अनामय जैं पद पावति तैं विषयी वितरागी<sup>१८</sup> ॥ ५१ ॥

१५ अत्र=अर्थे, १६ अमुर्त्र=परलोकीं, १७ त्रिगुणातित ( तीत )=त्रिगुण-रहित, १८ धी=बुद्धि, १९ तुष्टि=कोडा, २१ पुष्पाणी (?) २२ विचारिल=विचार करील, २३ वाणी=क-  
मताई, २४ या चरणांत एक अक्षर कभी आहे, २५ म्हण=म्हणून, २६ अनुकंपा=एपा,  
२७ मनीषिण=शहाणा, २८ वितरागी ( वीतरागी )=अनासक.

कोण घडीस घडे समयोग असें जरि ऐकसि तरि ऐके  
जे समयो ममतास्पद मोहक बुद्धि तरे उतरे असके ॥  
देह मि हा अभिमान विसर्जनै<sup>२१</sup> अर्जुन ! चूकसि सर्व अशंके ॥  
ते समयो पहाँतां तुज सार्थक काय अकारण जाणुनि शोँके ॥ ५२ ॥  
बुद्धि तुझी श्रुति अर्थ विचारुनि सांडुनि लौकिक निश्चल होतां ॥  
मी परमात्म समाधि च या परमात्मरूपी दृढता स्थिर चित्ता ॥  
लगें तई विषयादिक नासति भेद भुती बठतां समचित्ता ॥  
योग असा तरि पाळिसि निश्चित हैं चि कर्ण सुख-साधन पार्या ॥ ५३ ॥  
अर्जुन वीनवितो गुरु श्रीपति ! निश्चल बुद्धिस कोण म्हणावा ॥  
त्याच परी स्थितप्रज्ञ असे कवणा म्हणिजे वर्वें<sup>३०</sup> समजावा ॥  
राहतसे परि कवणे परि<sup>३१</sup> वर्तत संशय हा मनिच्चा निरसावा ॥  
श्रांत बहु श्रमलै भवसागरे सांपडला तव पाय-विसावा ॥ ५४ ॥  
टाकुनियां इह स्वर्ग-सुखादिक काम मनी वसती तितुके ॥  
आपण आपुलिया अवलोकुनि आत्मरूपी परमात्म-सुखे ॥  
तुष्ट सदोदित त्यास म्हणो मुनि याच सुखी वसती हरिखें<sup>३२</sup> ॥  
प्रज्ञप्रतिष्ठितै<sup>३३</sup> दाखविले रूप देव म्हणे वर्वें स्वमुखे ॥ ५५ ॥  
होत जरी बहु दुःख तरी पण किंचित मात्र उदासिन नोहे ॥  
सौख्य अपार घडे परि ज्यामानि हर्ष-रुद्धैदिक हेतु न राहे ॥  
काम-विषाद-भयादिक-वर्जित आवरिले मन दृश्य न पाहे ॥  
त्यास म्हणों स्थितधी मुनि त्वां पुसिले तरि आइक सावध तूं हैं ॥ ५६ ॥  
पुत्र सखे घर दार धनादिक यावरि स्नेह कदापि न वैसे ॥  
जे अनुकूल स्ववृत्तिस ये शुभ प्राप्त जरी तरि कांहं न हर्षे  
सर्व प्रतीकुल तीं अथुर्भै भिनलै निज वृत्तिस सर्व अशेषे ॥  
निदि च ना म्हण प्रज्ञप्रतिष्ठित त्यास असे कथिजे त्वाखिकेशै<sup>३४</sup> ॥ ५७ ॥  
जोवि प्रभा रवि अर्द्धतुस घेडानि जाय तसे विषया करणे \* ॥  
घेडानि आत्मरूपी निघतां उरला चि न भोगिजे ती कवणे ॥  
ज्या परि संहैर्ती कैर्पठे जाशी पादकरादिक आवरणे ॥  
त्या पुरुषा प्रति प्रज्ञप्रतिष्ठित जाण अवश्यक हैं म्हणणे ॥ ५८ ॥

२१ विसर्जन=श्वाकून, ३० वर्वें=चांगले, ३१ परि=रीत, ३२ हरिखें=हपर्नि, ३३ प्रज्ञप्रतिष्ठित=स्थिर ज्ञाली आहे बुद्धि ज्याची असा, ३४ स्पृहा=हच्छा, ३५ हपिनेश=हृषिका + इश=हृषियजयी=कृष्ण, ३६ अस्तुस=अस्तास, \* करणे=हृषियानि, (करण साधकतमं क्षेत्रगार्वद्वियेषुच), ३७ संहरती=आंसडतात, ३८ कमठे=कांसवे.

जो उपवासि तथा परमोत्तम गायन घेउनि काय करावे ॥  
 द्वीष स्वसूप त्वचे निज आसन धौँणी सुवास विश्वा न उठावे ॥  
 एक रसे<sup>४०</sup> विण सर्व अकारण कारण मोक्ष जया प्रति भावे<sup>४१</sup> ॥  
 तो<sup>४२</sup> विषयासि तसा चि उदासिन पूर्णपर्णी सरतातिभावे ॥ ५९ ॥  
 आत्मपदों रत तो चि विपश्चैति त्या पुरुषा म्हणिजेल<sup>४३</sup> विवेकी ॥  
 काष्ठ मयोनि<sup>४४</sup> निधे शिखि<sup>४५</sup> तो मग जालिल लावितों काष्ठे अनेको ॥  
 तैवि सतीसंतज्ञान विर्वासनि शेषपदाप्रति तो अवलोकी ॥  
 त्या निज स्थानुभवे मन इंद्रिय शून्य करी नैगी काँचन हैं कों ॥ ६० ॥  
 मैंपैर होउनि इंद्रियवर्ग समस्त हि वश्य करी अपणा ॥  
 संयमपुक्त तथा द्वाणिजे निज आधिन वर्तवितो कर्णैं ॥  
 ध्यानि मनि वदनीं मम कीर्तन महुप देखत सर्व जना ॥  
 आसित महुप प्रैष्मैतिजे हरि प्रज्ञप्रतिष्ठित त्यासि म्हणा ॥ ६१ ॥  
 ध्यात नसे अविर्नीशं-पदा प्रति ध्यान अहार्नीशि ज्या विषयाचे ॥  
 संग तथा विषयीं घडतां खबले अधिकाधिक कोर्म चि साचे ॥  
 इच्छित अर्थ नव्हे पुरता मग ओध उठे धुरकूट तमाचे ॥  
 तो अविके पुर्दे न करी अवलोक तु आइक नांव तथाचे ॥ ६२ ॥  
 कार्य अकार्य तई न सुचे भलते च करी अति मोह असा ॥  
 शोकवितां गुरु शास्त्र न मानि च विश्रम तो स्मृति-भ्रंशदशा ॥  
 भ्रंशे<sup>४६</sup> स्मृती तइ बुद्धि हि नाशत होउनि ठाकत जीव पर्सी ॥  
 अंध चि मानसि अंध कुर्पी पडल्या वर पावत नाश तसा ॥ ६३ ॥  
 प्रश्न चतुर्थ हरि हर तो मन वश्य करी निज आत्मरितीने ॥  
 इंद्रियवर्ग जरी विषयीं असतां रति<sup>४७</sup> द्रेष हि काहिं न जाणे ॥  
 भक्ति परायण और्णि तथा परि सर्व सुखा वरे शांतिस बाणे ॥  
 पावुनि जारिंवे<sup>४८</sup> वर्ततसे सम जाण वृजीन तु या चि खुणेने ॥ ६४ ॥  
 शांतिसि येसि तई जननामरणादिक दुर्व अपार हरी ॥  
 चित्त उदाहर धैर्यत्पर-चित्तन तेथ चि बुद्धिहि धीर करी ॥

३१ घाण=नाक, ४० रस=गोडी, ४१ भावे=आवडे, ४२ या चरणांत एक अक्षर  
 कमी आहे, ४३ विपश्चित=ज्ञानी, ४४ म्हणिजेल=सूणावा, ४५ मथोनि=घासूत, ४६ शि-  
 खि=दिस्तय, ४७ सतासत (सदसत)=खरे लोटे, ४८ विचारग्नि=विचार करून, ४९ न-  
 ग=वागिना, ५० कांचन सोने, ५१ मत्पर=मदासक, ५२ करण=इंद्रिय, ५३ प्रप्तमतीजे (?)  
 ५४ अविनाश-पद=मोक्षपद, ५५ काम=हच्छा, ५६ पिता=वेडा, ५७ रति=प्रीति,  
 ५८ आसि (?) ५९ जाणिव=ज्ञान, ६० वृजीन (वृजिन)=पाप, ६१ परापर=परमेश्वर.

निर्शेय हा मग ते चि ते<sup>०</sup> होउन बुद्धि हि पणा न धरी ॥  
 सिधुसि सैंधव नैवि मिळे तरि येइल गोष्ट वदौ दुसरी ॥ ६५ ॥  
 ज्यास नसे मन वश्य अवश्य तथा प्रति बुद्धि हि जाण असेना ॥  
 तो चि अर्युक्ते न इंद्रिय आधिन स्वस्वरूपात्मक ध्यान घडेना ॥  
 ध्यान जया न घडे गुरुसेवन जीवन शांति तथा गवसेना ॥  
 शांति नसे मग मोक्षसुखा अधिकार कर्धी न दिसे मति-हीना ॥ ६६ ॥  
 नावरणे क्षैरणे विषयी मन त्याच सर्वे भवते बहु धांवे ॥  
 लंपट होउनियां भटके सुटका चि नसे भ्रम दुर्घट पावे ॥  
 बुद्धि हरे अवधी अवधी उडिदांत विजातिस काय पहावे ॥  
 सार्गार्न नाविक वीण तेरी र्स्मिरी सुटली भलतीय वहावे ॥ ६७ ॥  
 यास्तव जो करि हे कुरुनंदन निग्रह इंद्रिय-सर्व-कळा ॥  
 नेमुनियां विषयी मन पूर्वक बुद्धि रमे स्वरूपीं अचळा ॥  
 तूज कळो झैँ शोधुनियां गुर्ज युक्ति जुन्या कथित्या समुळा ॥  
 प्रज्ञप्रतिष्ठित दाखविले रूप पाह करातळिचा अवळा ॥ ६८ ॥  
 ज्ञाननिश्चांत भुते विषयी जन सुम तई मुनि जागति ऐसे ॥  
 इंद्रियनिग्रह जे करिती निज बुद्धिस आत्म-पदी जडले से ॥  
 जागति सर्व भुते मुनि नेणति हे सहजा निशि त्यां प्रति भासे ॥  
 जे निश्चाचर हि नेणति भानुस आणि दिवाचर रात्रिस जैसे ॥ ६९ ॥  
 हे विषयी जन आणि मुनीजन भोगाविशी समसे दिसती ॥  
 अंतर काय असे तरि आइक दोऽन्हि हि पावति कोण गती  
 या इकडे भरती सरतां पण सर्व जळे उदधी मिळताती  
 संत तसे निज शातिस पावत आणि अहर्निशि कां मरती ॥ ७० ॥  
 टाकुनि काम समर्त मनीहुनि निरस्थ वर्ततसे मुनि जो का  
 र्यन्ने कदा न करी विषयार्थ चि मैन धरी भय येशचि धोका ॥  
 निर्मता निरहंकृति निर्मुळ पूर्णपणे असकाचि अझांका ॥  
 दैव-वशें अनुकूल सिकारित शांति सुखासर्नि तो अवलोका ॥ ७१ ॥  
 या परि ब्रह्मस्थिति दृढ बाणत आयकिली कुरुनंदन! कार्णो ॥  
 इंद्रिय-अर्थ मिळे कळणा परि बद्ध नव्हे सहसा विषयांनी ॥

देह-पुरीत घडीभर तो नसतो जंव देह पडे अनरानी ॥  
ब्रह्मपरायण तो परब्रह्माचि साकैरसेंदु कडू झाणि मानी ॥ ७२ ॥

द्वितीयोऽध्यायः समाप्तः

### अध्याय ३ रा.

अर्जुन वीनवितेहैँ अर्से मत निश्चित मानतसे मज आतां ॥  
कर्म तथाहुनि बुद्धि विशेष तुवां कथिले बरवै यदुनाया ॥  
हे असतां तरि ऊठवल्या करि घे धनु जोहुनि बोढुनि कुंता ॥  
हिंसक कर्म करि अति धोर नियोजसि वैर्य उगाचि अनंता ॥ १ ॥  
ज्ञान घडीभरि कर्म घडीभरि सांगासि निश्चित गोष्टिस देवा ! ॥  
तेवि<sup>७१</sup> च चालवितेसि तथ्य चि बोलसि हैं न कले अनुभावा ॥  
सावध होउनि मोक्ष वरी मज येक विवेक असा समजावा ॥  
तें परिसोनि मि आधिक भ्रात भ्रमे भुललों न पवै चि विसांवा ॥ २ ॥  
देव धणे सुख-प्राप्तिस भ्यां च पुरातन हे कथिले पथ दोन्ही ॥  
या जनि जो अधिकार वसे निज आचरिजे मग तो च तयानी ॥  
इंद्रियनिग्रह ध्यानउपकम आत्मरिती मज पावति ज्ञानी ॥  
जे करिता निज कर्म अवश्यक योगि हि पावति मी च निदानी ॥ ३ ॥  
निर्भूत चित्त नव्हे जंव तोंवरि जाण अवश्यक कर्म करवै ॥  
कर्म जई न करि च अकर्मण जाणासि तूं काधि त्यास न व्हावै ॥  
जे परि अस्त नव्हे उदयाविण कीं गमनाविण अस्त न पावे ॥  
कर्म जरी फळ ज्ञान न दावि च मोक्ष एुसिद्धिरा कोठुनि पावे ॥ ४ ॥  
कर्म जरी न करीं म्हणतो तरि कर्म विना क्षण राहुं सकेना ॥  
टाकुन कर्म नव्हे चि अकर्मण जैं करणे व्यवसाय क्रेना ॥  
पाहति लोचन ऐकति कान करादिक सर्व क्रिया करि नाना ॥  
आधिन जे प्रकृतीस स्वभाविक ते तें अवश्यक तीस सुटेना ॥ ५ ॥  
शुद्ध नसे निजध्यान विणे करि आठव नित्य सदा विषयांचा ॥  
आणिक ही गृहि तों करणे करकर्मक्रिया चरणादिक वाचा ॥  
वावरेत मन वाहिर रोधन दाखविते जनि मी नियमाचा ॥  
ज्ञांकुन लोचन आसन घालून दांभिक जाणवि वेष तयाचा ॥ ६ ॥  
इंद्रियैँ कर्म सुखे करिता परि जो मन नेमित आत्मस्वरूपी ॥  
जे करिती क्रियमाण करादिक तें अवर्धे परब्रह्मि समर्पी ॥

७१ साकरसेंदु (१) ७२ सा चरणात एक अक्षर कमी आहे.

जाणुनियां सहजस्थितिचै निज कर्म करी फलहेतु न कल्पी ॥  
 दाभिक त्याहृनि हा परमोत्तम योगविशेषणसक्त स्वरूपी ॥ ७ ॥  
 टाकिशि कर्म तयाहृनि आधिक नीयत कर्म करीं धैनुपाणी ॥  
 तें तुज भाग विशेशिल ते कशि जाण उपेक्षिति तूं श्रुतिवाँणी ॥  
 सर्व हि कर्म चि सोडून देशिल तें भुकताहन त्यांत च आणी ॥  
 देह चि जाइल मोक्ष अकर्मण कोण प्रसिद्धिल निश्चित हानी ॥ ८ ॥  
 कर्म करीं तुज यज्ञानिमित्य असे वदलों तरि आइक आतां ॥  
 यज्ञ च विष्णु इतीं वदते श्रुति त्याविण बंध जना प्रति पार्था ॥  
 विष्णु मिष्ये मज आपण होइल चूकउनीं भवताप अघाता ॥  
 सांडुनियां फळ संग सुखे निज आचर टाकुनि सर्व अहंता ॥ ९ ॥  
 ये विष्ण्यीं सृजिले जग तें सहयज्ञ प्रजापति सांगत धाता ॥  
 हा चि तुम्हां निज धर्म खैरूरूप <sup>७०</sup> देव-तरू-फळ होइल दाता ॥  
 इच्छित तें प्रसधेल अशी सुरधेनु उभी स्वतसिद्ध समस्तां ॥  
 सांडुनि काय करा उतरा भव कोण गती न कळे मज आतां ॥ १० ॥  
 वायु रवी शशि सोम असे सुर तुष्टिति सर्व हि यज्ञविभागे ॥  
 भोजविती जन त्यां अनुमोदन चिंचित पुरविताति निजागे ॥  
 भैरूंत प्रीत परस्पर मांकडि काहि नुरे निज कर्म प्रसंगे ॥  
 अंतर निर्मळ होइल पुण्य पिके पुढिलां प्रति देख हि लागे ॥ ११ ॥  
 भावित यज्ञमुखे सुर देतिलि सर्व हि इच्छित भोग जरी ॥  
 ते <sup>१२</sup> चि पुन्हा द्विज अभिं न हवी ममते निज स्वार्थ धरी ॥  
 जो सुरपालक विश्वविभावन क्षोभत सर्व हि भोग हरी ॥  
 चोर जसा करि सांपडला कुटील तया परि दंड करी ॥ १२ ॥  
 तोषुनियां सुर सर्व हि संपति मागितली भजकां प्रति देती ॥  
 ते <sup>१३</sup> करि यज्ञसर्मण्य ब्राह्मणअस्मिमुखे जगदीधरतृसी ॥  
 दोषविवर्जित शोष उरे मग जेविती घेउनि स्त्रीसुत पंक्ती ॥  
 भोगिति पाप सदां सुर भूंसुर वंचाने आपण रांधुन खाती ॥ १३ ॥  
 वर्णुन हे हरि आद्य कथा मग सांगतसे जग-चक्र कसे ॥  
 अन्न तयास्तव शोणितै शुरुहृतै मीळत पावतं भूतदशे ॥

७३ धनुषाणी=हे धनुर्धरा: ७४ श्रुतिकाणी=वेद-वचन, ७५ कत् ( कतु )=यज्ञ, ७६ देवतरू ( तरू )=कल्पवृक्ष, ७७ भावत=आवडते; मानवते, ७८ या चरणांत दोन अक्षरे कर्मी आहेत, ७९ तै=ती ( संपति ), ८० भूसुर=भूदेव ( ब्राह्मण ), ८१ शोणित=रक्त, ८२ शुक्रित=रेत.

मेघ पडे तरि अश्व हि जन्मत ४३ तो वर्षे सुखज्ञ वसे ॥  
 यज्ञसमुद्भव कर्मक्रियेत्व ज्यास क्रू श्वणिजेत असे ॥ ४४ ॥  
 कर्मविधी वहिली निगमे तरि ब्रह्म तया श्वणिजे निगमाते ॥  
 वेद हि तेयुन उद्भवती मुळ अक्षर तै आभिधान तयाचे ॥  
 अक्षर ब्रह्म समुद्भव विध द्विसे बुश ब्रह्म चि सर्वगताते ॥  
 यास्तव अर्जुन जाणसि कौं रूप यज्ञ अवंडित नित्य क्रियेते ॥ ४५ ॥  
 कर्म दमार्थ करि तरि हे जलवृष्टि करि बहु अन्न भुताते ॥  
 चक्र पुरातन हैं भंवते अनुवर्तति जाण तया परिक्राते ॥  
 इंद्रियरौख्यनिमित्य च वर्तति अर्पिति अज्ञव अभिद्विजाते ॥  
 जीवित जन्मुनि निर्क्षल भोगिति ते बहु पाप तयाते ॥ ४६ ॥  
 मर्मांव जे निज आत्मरती भगवत्पर कर्म करीता ॥  
 तुम्ह सदा निज आत्मसुखे रति खानुभवे रचिले ढुलताती ॥  
 आत्मपण सम तुष्ट अहर्निशि भोगविती ममता न धरीती ॥  
 कार्य नसे उरले अणु त्यां प्रति जन्मति नाचि कदा न भरेती ॥ ४७ ॥  
 त्या पुरुषे करितां निज कर्म हि ब्रह्मस्त्रहपक गृत्य असेना ॥  
 अर्णणि जरी न करि दूषण भूषण पाहत कांहि दिसेना ॥  
 कां द्वाणिजे तरि तो निरहंकृति ज्या न विधी अवधी अडकेना ॥  
 सर्व भुते अविनाश विलोकुनि आश्रय यास्तव मोक्ष धरीना ॥ ४८ ॥  
 यास्तव तू फलसंगविवर्जित नित्य निमित्य सुखे धर्यरे ॥  
 तै निज कर्मक बद्ध न होशिल संग समस्त सुखे विसरे ॥  
 जो निरहंकृति होउनियां स्थिर इंद्रियज्ञानसुखे विचरे ॥  
 या परि पावन ब्रह्मपदीं परमोत्तम सद्गति त्या चि नरे ॥ ४९ ॥  
 कर्मफळे कल अंतर शुद्ध जरी निज ज्ञान चढे शुभ हाता ॥  
 जाण तरी निज कर्म अवश्यक त्याग नव्हे जनकादि महंता ॥  
 आपण पाहुनियां पर धीरे जशी मग सांगड वाहत मार्या ॥  
 त्या वरि आणिक ही जन ये उत्तरोनि तसे करि कर्म चि पार्या ॥ ५० ॥  
 श्रेष्ठ सुधी विधि आचरती तरि पाहुनि वर्तति हे जन सारे ॥  
 कां तरि तो पथ यानुनि चालसि अर्जुन तू जारि त्या च विचारे ॥

४३ तो=मेघ ४४ वर्षे=वर्षे ( वृष्टि करितो ). ४५ समुद्भव= उत्पत्ति. ४६  
 अक्षर=अविनाश. ४७ या घरणांत तीन अक्षरे कमी आहेत. ४८ या चरणांत दोन  
 अक्षरे कमी आहेत. ४९ पार=तीर. ५० अर्जुन=हे अर्जुना.

देखिसि दाविसि धर्मपरायण औनै जगो न दिसे तुंजैसारे ॥  
 चुद्धपरंपरस्थापक आइक होशिल आग्रह पेष नको रे ॥ २१ ॥  
 जाणसि अर्जुन मी पुरुषोत्तम अणिक थार नसे ब्रयलोकी ॥  
 सर्व हि हैं जग म्याक्षजिले<sup>१३</sup> मज अर्पित कर्म समस्त हि ये की ॥  
 काय उर्णे मज श्री मज आधिन हे सुर पैइक इच्छित हे की ॥  
 पैलुनि विधान हि कर्मज होउन बद्धक जीवित ज्ञाकी ॥ २२ ॥  
 मी हि कदाचित पूर्ण म्हणोनि च कर्म जरी न करी अल्साने ॥  
 लोक तसे परि आधि च आळडिशा आश्रय त्या वरि होइल याने ॥  
 मी करितों तरि हे करिती गिरिले<sup>१४</sup> अभि धरी गिरि<sup>१५</sup> जो किं नखाने ॥  
 तैं हि नव्हे परि कर्म च टाकुन जारण चोर पहा चिधि माने ॥ २३ ॥  
 कर्म स्वभाविक मी न करी तरि सर्व हि लोक तसे करिताती ॥  
 तेनै प्रजा मलैकी मग होतिल<sup>१६</sup> वर्णकुलाचरणा न धरीती ॥  
 संकरवर्ण तया म्हणिजे जनि ल्लोपति धर्म पुरातन रीती ॥  
 हैं करणे मन येइल यास्तव आचरतों जनसंग्रहरीती ॥ २४ ॥  
 कर्मफलीं धरि आस जसा करि कर्म अगत्य च कर्मठ जाने ॥  
 हे भरतोत्तम! ते चि परी करि मुक्त स्वभाविक कोडिस बाने ॥  
 आस फलीं न धरी निरहंकति काय प्रयोजन त्या करण्याने ॥  
 देखत देखत आचरती जनसंग्रह कारण वर्तन तेणे ॥ २५ ॥  
 कर्मफलीं बहु आदर सादर त्या प्रति आपण कर्म कथावे ॥  
 ज्ञान तया कथिले तरि निश्चय येऊन बुद्धिस सिद्धि न पावे ॥  
 ज्ञान नसे धड कर्म नसे धड यापारिचे बैड कां श्रमवावे ॥  
 सुज तयाँनि हि यज्ञ सुलक्षण दीक्षित होउनियां अचरावे ॥ २६ ॥  
 प्रालृत कर्मगुणे क्रियमाण तसीं कैरणे निज वर्ताति कर्मी ॥  
 नेणुनि हैं अहंकार वसे नसतां चि म्हणे करितों सकला मी ॥  
 बुद्धिहिना प्रति कोण करी उपदेश तया म्हण कर्म च नेमी ॥  
 सज्जन आपण आचरतो पण मुक्त कसा कार्यजेल सुवर्मी ॥ २७ ॥  
 तत्व जया कल्ले गुणकर्म विच्चारूनि आत्मपणे अपणा ॥  
 जाणतसे निज निर्गुण अक्रिय पूर्ण परात्पर आत्मखुणा ॥

११ आन=अन्य (दुसरे.) १२ तुज सारि=तुज्यासारखे. १३ सजिले=निमिले. १४  
 पाइक=चाकर. १५ या चरणांत दीन अक्षरे कमी आहेत. १६ गिरि याचा कर्ता मी.  
 १७ गिरि=गोवर्धन एवत. १८ तेन=तेणकरून. १९ मलिना=पापी. १०० वर्ण=जाति, रंग.  
 १ संकरवर्ण=वर्णसंकर=जातीची मिसळ. २ जाड=मृद, ३ करण=हिंदिय, ४ विचासमी=  
 विच्चार करून.

हा प्रकृतीगुणकर्मविभाग असे समजे विषयां करेण।।  
 वर्तवितो न धरी च अहंकृति अर्जुन! तो मुनिराज म्हणा ॥ २८ ॥  
 जे प्रकृतीगुण सवरजस्तम कर्म न जाणुनि कर्म करीती ॥  
 नेणाति निर्झक्य आत्मपणा मुढ मंदभ्रती अभिमान धरीती ॥  
 त्या प्रति सत्पुरुषां न कर्दी कथिजे आशी हे निज पूर्णप्रतीती<sup>५</sup> ॥  
 बद्ध तया दृढ कर्म च स्थापुन चालुन ये सुविचारणरीती ॥ २९ ॥  
 तू हि तया परि कर्म करी पण सर्व हि अर्पुनियां मजलांगी ॥  
 जे करिसी करी तें उचितादिक कर्म सुखे अभिमान चि त्यारी ॥  
 निर्ममता फळसंगविवर्जित मत्पर होऊनियां अनुरागी ॥  
 सांडुनि शोक सुखे कालि संगीर<sup>६</sup> विधी भय मानिशी अंगी ॥ ३० ॥  
 हे मत मानुनि उत्तम संभ्रम आवडि नित्य अनुष्ठिल जो कां ॥  
 दैविक दुःख असे न मनी<sup>७</sup> मैनि दुर्गम ही न मनी च अशंकी<sup>८</sup> ॥  
 ते भवसांकडि सोडविती आणि आपण ही सुटती भवशोका ॥  
 भक्ति पुरःसर आचरतो अणि येथ रतो<sup>९</sup> म्हैण दाखवि लोकां ॥ ३१ ॥  
 कर्म किजे परमात्मअराधन अर्पण ही करि जेथ तयाते ॥  
 हे मत निदिति नाचरती अविधी चरती अभिमान बळाते ॥  
 सर्व हि कर्म चि ब्रह्म न जाणति मूढमती चळले निज चित्ते ॥  
 आपण तो बुडतो बुडि घेउनि जाणत अज्ञ जना अपणाते ॥ ३२ ॥  
 प्राचिन कर्म स्वभाव हि प्राकृती योग अवश्यक उपारि जसा ॥  
 त्यासि तसा अधिकार पुरातन ज्ञानि हि चेष्टातैसे सरिसा ॥  
 कां म्हणिजे तरि सर्वगुणात्मक ऊमठला गुणरूप ठरा ॥  
 प्राकृत हे जन कर्म गुणोङ्लव निश्चैर्ह कैविधि घडे सहसा ॥ ३३ ॥  
 आइक घातक मोत्तपथीं पहिला रिपु हर्ष अमर्ष दुजा ॥  
 इंद्रियवैर्ग जईविधयीं मिळती<sup>१०</sup> तैं येक उठे विरजा ॥  
 आणि प्रतीकुळ येर हि तेथ चि लावितये अविचारघ्वजा ॥  
 प्राकृत हे जन यास कर्दी वश नोहति यास्तव कर्म भजा ॥ ३४ ॥

५ करण=इंद्रिय. ६ निष्क्रिय=क्रियारहित. ७ प्रतीती=लातरी. ८ अनुरागी=अनुराग  
 म्हू. प्रेम आहे ज्याला नो. ९ संगर=पुळ. १० येथे वोन अक्षरे कमी आहेत. ११  
 दायक दुःख=दुःख दायक (२२ घे सवार्हितील “संकरवण” यावरची टीप पहा) १२  
 मनि (नी)=मानितो. १३ अशंका=शंका. १४ रतो=रमो. १५ म्हण=म्हणून. १६  
 प्राकृत=स्वामविक; प्राकृति (स्वभाव) संबंधी. १७ चेष्टातसे=वागत असे. १८ प्राकृत=  
 यजा. १९ निश्चैर्ह=निश्चय. २० अमर्ष=राग, देष. २१ वर्ण=समृह. २२ जईविधयीं=ज्या  
 विधयांत. २३ तईं=त्यांत.

जें प्रकृतीपैरै कर्म पुरातन वर्णविभाग विभागुन वेदे ॥  
स्थापियलैं कार्ले तें अग्रय चि श्रेयसुखादिक जोडुनियां दे ॥  
आचरतां परधर्म न ये जरि सप्त परीगृहिं जागृति नदि ॥  
मृत बरौं निज धर्मरता परधर्मरता पडती भवद्वद्वे ॥ ३५ ॥  
अर्जुन वीनवितो हरि ये विषयो मज संशय वाहनि साँगे ॥  
पाप घडे परधर्मरता तरि दाटुनि कां नर तेय चि लागे ॥  
जाणुनियां पथ कूपथ हा परि आवधडी पडिल्या वरि भंगे ॥  
दुःख न इच्छित त्यास बळे भटकावित नेउनि कोण विजागे ॥ ३६ ॥  
देव म्हणे पुसिलैं तरि आइक जो रजसंभव काम म्हणावा ॥  
आणि दुजा २९ अरि जाण तैँदुनुज कोष हि दुर्जन दुष्ट गणावा ॥  
या उभयां न पुरे भुवनत्रय दुर्घट मानवराक्षसदेवां ॥  
ते अति पातकि श्वेर भयानक घातक सात्विक लोक वदे वा ॥ ३७ ॥  
वन्हि अगोधर धूर निघे मळ साडुनि सोजबळ दर्पण पाहा ॥  
उैल्ब तथा विण गर्भ नसे कणभूस समागम लाग तसा हा ॥  
तंदुळ तैर्ष विना न घडे जड शुक्तिपुटे विण मौक्तिकलैंहा ॥  
तेंवि च हैं जग आंवरिलैं<sup>१</sup> मुळिहूनि कसे चुकतील अहौहौ ॥ ३८ ॥  
इधैनैं जों जों पडे अधिकाधिक वहि धडाडितसे प्रबळे ॥  
इद्यपदादिक पाउनि काम नवे पुराता पुढती खबळे ॥  
हा रिपु ज्ञानिजना करि अज्ञ धनंजय ! आवरितो स्वबळे ॥  
जैवि धुली भरली बुबुले भग रात्र दिवा कशि त्यास कले ॥ ३९ ॥  
बुद्धि सुखासन आसन हैं मन इंद्रियवाहक काम वसे हो ॥  
हिंडतसे वहु तें विषयीं तव त्या विण आणिक गोड नसे हो ॥  
सौख्य कधीं कर्धि दुःख हि भोगित शोक विना अैनैं लाभ नसे हो ॥  
ज्ञान बुडे अभिमान चढे करि भोह जना अविचारपिसे हो ॥ ४० ॥  
यासत्व हैं जंब मोह न पाववि तों करि इंद्रियनेम विरेशैं<sup>२</sup> ॥  
लावुनिया भगवद्वजनीं मन बुद्धिस चितुनि ठोंवे परेशा ॥  
जी प्रतिकूल सदां स्वहिता प्रति पापरूपी भरली बहु आशा ॥

२१ प्रकृतीपर=स्वाभाविक, २५ अरि=शशु. २६ तदानुज=त्याचा (काम) धाकटा भाऊ. २७ उल्ब=नाल; मूळ उपजते त्या वेळीं त्याचे सभोवती असणारे वेष्टण. २८ तूष=कोंडा. २९ शुक्ति-पुट=शिपीचे पूड. ३० मौक्तिक-लाहा=मोत्याचा लाभ. ३१ आवरिलैं=वेष्टिले. ३२ अहोहा=खेदोद्वार; हाय हाय. ३३ इंधन=सर्पण. ३४ अन=आन (अन्य). ३५ पिसे=घेड. ३६ हा=काम. ३७ विरेशा (वीरेशा)=वीर-श्रेष्ठा.

तीं कैरेण ३ जैहि जीं करिती अपणा च बरोबरि ज्ञानप्रकाशा ॥ ४१ ॥  
 इंद्रियनेम कसा करिसी तरि ये परि ज्ञानविवेक विचारी ॥  
 देह तयाहुनि उत्तम हीं करणे करिती क्रियमाण शरीरी ॥  
 याहुनि चालक श्रेष्ठ दिसे मन निश्चय बुद्धि तयाहुनि भारी ॥  
 बुद्धिस धातक जो निज आत्मरूपी निजरूपी च तू अवधारी ॥ ४२ ॥  
 या परि बुद्धिस जो धैर जाणनि आत्मरूपी करि स्थीर मनाते ॥  
 मरहुनी मन उन्मन आपण स्वानुभवामृत सेउनि माते ॥  
 है भरतोत्तम ! या भजने ४ जैहि शत्रु तुशा मुल काम रूपाते ॥  
 होशिल तूं सुखि हें निज गैंज तुते कथिले प्रिय तूं बह माते ॥ ४३ ॥

## अध्याय ४ था.

जो जलसेन रमावर श्रीगुरु चिद्घन अद्वय श्रीभगवंतू ॥  
 तो भरतोत्तम अर्जुन त्या प्रति बोधितसे करुणेन अनंतू ॥  
 हा निज अव्यय योग विवेस्वत शीकविला मुळि यां च निवांतू ॥  
 तो मनुते शिकवी मनु तो हि अनुष्टुप्ति शिष्य करी रविनैतू ॥ १ ॥  
 आणिक क्षात्रिकुलीं बहु भूपति पावति पावन या निज योगी ॥  
 हे परतापन हा चि परंपर मार्ग पुढे लघला जन रंगी ॥  
 जेवि धना धरणी पुरती कधि वृद्धि जधी निज भाग्यपसंगी ॥  
 नेणाति ते सुत नासु तसा पथ गुप्त तुशा कथिला तुजलागी ॥ २ ॥  
 तूं मज भक्त तसा निज आत्म जसा अपणा प्रिय आपण वाटे ॥  
 आजि तुते गुजे सांगितले जन लागति आणिक त्याच सुवाटे ॥  
 उत्तम आवड ती असमार्थ जिवीं अशि मात कथूं अणि कोठे ॥  
 या वचने परिसोनि महद्वत अर्जुन-मानसि विस्मय वाटे ॥ ३ ॥  
 पार्थ म्हणे हरि अर्थ तुइया विपरीत मला गमतो वचनाचा ॥  
 तूं तरि देवकिच्या उदर्दीं यदुवंशकुलीं दिससी परवांचा ॥  
 नेणाति पूर्वज हि अमुचे कथि कश्यपसृष्टि सुभानु तधींचा ॥  
 तो उपदेशुनि सोडविला घडता वचनार्थ कसा वद साचा ॥ ४ ॥  
 सृष्टि जधीं रचिली तांधि होउनि तुझें अमुचे बहु जन्म असे कीं ॥

३८ करणे=इंद्रिये. ३९ जहि=स्वाधीन ठेव. ४० विचारी=विचार कर. ४१ पर=श्रेष्ठ.  
 ४२ जहि=गार (हन् धातूच्या आज्ञार्थाचे द्वितीय पुरुषाचे एक वचन). ४३ गूजे=गुप्त.  
 १ विवेस्वत=सूर्य. २ रविनातू=हंसवाकु (रवीचा पुत्र मन शाचा पुत्र) ३ परतापन=शत्रुनाशक.  
 ४ गुजे=गुप्त. ५ असमार्थ=न राहे. ६ सुभानु=सूर्य. ७ तांधि होउनि=तेवढां पासून.

होउनि यांत हाणे मधुसूदन में स्मरितों चि हि ते बहु ते ची ॥  
 कां म्हणशी तरि साक्षप्रकृतिर्स यास्तव बुद्धि कदा न भुलो ची ॥  
 तूं तिस आधिन जीव अविद्यक ब्रंश मना स्थिर बुद्धि नव्हे चि ॥ ५ ॥  
 मी परमेश्वर जन्मक्षयातितै शाश्वत सर्व भुतांसि नियंता ॥  
 त्या स्वरूपे प्रकृतीस धीधिशुनि आवतरे अवतार स्वसत्ता ॥  
 कालिपत तूं जशि सर्व भुतों घडमोडत त्या परि तूंहि अनता ॥  
 तो नैगंभाव असैद्धूप सैद्धूप कारण तो मज हैमै३ पहातां ॥ ६ ॥  
 कां धरिसी अवतार असे पुससी तरि आइक त्या चि स्वभावा ॥  
 धर्म लये अवघा अणि वाढत पाप अर्धर्म करीत उठावा ॥  
 भार बहू धरणीतल्ल आणि रसातल्ल एक चि १ कर्दम व्हावा ॥  
 ते समर्थी अपुले प्रगटीं रूप आइकतां सुरभूसुरधावा ॥ ७ ॥  
 मी अवतार धर्गीं धरटीं कर होउनि साधुजना धर्गीं आधर्गी ॥  
 दुष्कृतवोटवीडंव होउनि भसम कर्गीं सह मूळ कुबुद्धी ॥  
 धर्मपदच्युत त्यांवरि छत्र धर्गीं छैळसंघ उपाधि निषधीं ॥  
 या करितां मज काळ रिकामठ नाहिं युगायुगिं जाण निश्चद्धी ॥ ८ ॥  
 जन्मक्षयादिक कर्म भुतां परि जाणत वर्म प्रकाशत माझे ॥  
 जन्मक्षयातित मी परमेश्वर तें चि भुतांशिरि संचित ओझे ॥  
 कालिय मर्दुनिया वणवा गिळि अक्रियता मज यावरि साजे ॥  
 तत्व कले उघडे नुघडे भव पांडव त्या मग देह समाजे ॥ ९ ॥  
 मन्मथ होउनिया मजला भजला शिव लाभ जे तो अन नाहीं ॥  
 जो विषयीं अदला विटला भवमेद नसे भयशोक कदाही ॥  
 बोधवल्ले रिपु क्रोध वधी विधि१ आचरणे मन निर्मल पाही ॥  
 फार तपे शुभ ज्ञानसमुद्भव ये मज माजि सुखा लवलाही ॥ १० ॥  
 मानवलोक मला शारणागत ज्यांसि जसा उपजे निज भावो ॥  
 वर्तविती सकलांस तयेपरि मी सहजे अवध्यांस हि लावो ॥  
 सर्वभुतों मजला भजती मिहि सर्व रूपे मग त्यास भजे हो ॥  
 दैर्घ्यिंचे मुख मुख्य मुखापरि मी जगदर्पण सांगत देवो ॥ ११ ॥  
 सृष्टिस हे सुर श्रेष्ठ तयांप्रति जे फळ नेच्छुनियां भजताती ॥

१ प्रकृति=माया. २ अतिव (अतीत)=राहित. ३ नगभाव=दगिन्याची स्थिति.  
 ४ असहूप=खोरें स्वरूप. ५ सहूप=खरें स्वरूप. ६ हैम=सोने. ७ कर्दम=चिखल.  
 ८ भूमूर्ति=आम्हण. ९ वाडव=अग्नि. १० छलसंघ=कपटसमूह. ११ रिकामठ=रिकामा.  
 १२ विधि=ब्रह्मा. १३ दर्पण=आरसा.

ते चि फळा मग पिद्धिस पावति सार्थक जे निज कर्म करीती ॥  
 या नरलोकिं अरा व्यवहार नसे अनुकर्म विना निष्ठृती ॥  
 ते चि मदर्पण ते निज ज्ञान सुखे मज पावत मोक्ष चि गती ॥ १२ ॥  
 च्यारिहि <sup>२१</sup> वर्ण मिया सूजिले गुणमिश्रित वांटुनि कर्मविभागे ॥  
 सत्य च हैं परि भी करतां नब्बै ते अकृतल कसें म्हणु सांगे ॥  
 हेतु निमित्य जसा जग चेष्टवि सूर्य तया उठवी निज अंगे ॥  
 ते परि निष्क्रिय अव्यय दिव्य स्थापि तु ओळत्व सज्जनसांगे ॥ १३ ॥  
 नेणुनिया मज वाटतसे वहु कर्म मला पौहतां च उडे ॥  
 भी हि करीं जग देखतसे परि कर्मस्पृहा मजला न घडे ॥  
 कर्म मला तम ते जन नांदत अंतर यापरिचे उपडे ॥  
 जाणतसे निज निश्चयपूर्वक बंधन कर्म तया न घडे ॥ १४ ॥  
 जाणुनि निष्क्रियता करीं कर्म जसे जनकादिक पूर्वरिक्षा ॥  
 आणिक ही बहु साधक फार युगायुर्मि कर्म च आचरीती ॥  
 कां म्हणसी तरि निर्मलतेस्तव बुद्धिस निश्चय याच रिती ॥  
 तू हि करीं निज कर्म अर्धी मग देखिं तुझ्या जन ही तरती ॥ १५ ॥  
 तूं करिसी जरि त्यापरिचे जन चालति तत्वविद्धैरि विचारी ॥  
 कर्म अकर्मण काय कसें <sup>२२</sup> कौवि येथ हि मोह न पावति भारी ॥  
 जाणुनि आचर ते समर्थी क्षण लागति ना सुख जै न <sup>२३</sup> संसारी ॥  
 सांगतसे तुज ते च निधी अर्धी बुद्धि करीं स्थिर या च विचारी ॥ १६ ॥  
 कर्म तया म्हणिजे विधि वेद विचारनि तत्य चि आचरिजे ॥  
 आचरता निरहंकृति कर्म अपूर्वक हैं वरेंगे समजे ॥  
 दूधक जे जन निक्ष निषेधक कर्म तया अभिधान बुझे ॥  
 कर्मगती <sup>२४</sup> कुशी कोष्ठ हि नेणाति गैहिन यास्तव हैं सहजे ॥ १७ ॥  
 कर्म करीं परमात्मभाराधन ते चि अकर्म विसे निज कर्मी ॥  
 कर्म तरी उपजे अणटाहुन ते विलसे अवधे परङ्गम्ही ॥  
 पाहिल तो भनुजाकृति ईश्वर भिन्न दिसे परि कुडल हमी ॥  
 योगि हि तो करीं सर्व हि कर्म तयाहुन श्रेष्ठ नसे कथितों भी ॥ १८ ॥  
 वेदविधी वहि धर्तात सर्व हि त्यागितरो परि कामफलाशा ॥  
 भर्जित बी नुगवे कवर्णे परि पेरुनि रंचलिया हि विरेशा ॥  
 ज्ञानहृतीशन पेटवुनी करि दम्प वना बहु कर्म अशोषा ॥

पंडित पंडित त्या मृणती जिर्हि जागितले मज पूर्ण परेशाँ ॥१९॥  
 कर्म करी फळआस त्यजी निरहंकुतिने सुखदुःख निवारी ॥  
 संग्रह आणिक रक्षण यातित दम सदा स्वसुखे अविकारी ॥  
 कर्म अकर्मण येथे निराश्रित बद्ध नव्हे कर्धि कर्म विकारी ॥  
 कर्म करी तरी तो करिता नव्हे वर्म बुझे पुढती अवधारें ॥ २० ॥  
 निर्गतसर्वफळांस तया पुरुषास म्हणे मुनि ड्यास निरासी<sup>३१</sup> ॥  
 दाखविना मन बुद्धिस भ्रामविना अणुमात्र कदा विषयासी ॥  
 भी मज हें सुतदैरैपरिग्रह भास नसे सहजे च उदासी ॥  
 कर्म करी मग केवळ शारिर बाधि च ना सुखदुःख तपासी ॥ २२ ॥  
 प्राप्त जयासि अयाचित इच्छित स्वल्प बहू परि तुष्ट तयाने ॥  
 साहतसे सित उष्णसितादिक र्हष्ट अैर्षण्यं द्वंद्वै<sup>३२</sup> समाने ॥  
 सर्व भुतीं समता अवलोकुनि सिद्धि असिद्धि अशा स्वसुखाने ॥  
 कर्म करिपरि बद्ध नव्हे कर्धि वर्णविशेष न अन्वरल्याने ॥ २३ ॥  
 कैर्म फळीं न धरीं गतसंग अहंकृतिपासुनि होउनि मुक्त ॥  
 चित्त सदा परब्रह्माविचारण कारण राहतसे मजयुक्त ॥  
 यज्ञस्वरूपक मी च मला करि अर्पण निर्मुनि कर्म समस्त ॥  
 तें न उरे च तथा संखि ! यापरि ब्रह्मपरायण नित्य विरक्त ॥ २४ ॥  
 ब्रह्मपरायणकर्म हि ब्रह्म चि अर्पणतें परब्रह्म च होतें ॥  
 ब्रह्महुताशन ब्रह्म हवी हविशेष हि ब्रह्म च ब्रह्म क्रिया ते ॥  
 सिधुजळें जळ मेघनदाजळ जाउनि मीळति त्या जलधी ते ॥  
 या परि कर्म समस्त हि ब्रह्म अनूभव येत समा धिष्ठैं पाते ॥ २५ ॥  
 देव सुरेशार माधिप यापति ब्राह्मण मानुनियां यजिताती ॥  
 अपि हि भिन्न धृतादिक भिन्न अहंकौर तांत्रुन कर्म करीती ॥  
 तें फळ पाहुनि जन्मुनियां मरती तरि ते चि तें आचरताती ॥  
 येक असा अणि येक करी परब्रह्म हुताशनि यज्ञसमाप्ति ॥ २६ ॥  
 सांडुनियां विषयां सकळां सहजे मग संयर्थिन्हि म्हणे ॥  
 श्रोत्रवचानयनारसनादिक प्राणकैरू हवि जो करणे ॥  
 एक असा अणि येक अहर्निशि इंद्रियवान्हिस पेटवणे ॥

२८ परेश=पर + इंश. २९ यातित=यां विरहित. ३० निर्गतसर्वफळ=त्यक्त सर्वफळ,  
 ३१ निरासी=आशारहित. ३२ दारा=स्त्री. ३३ अमर्षण=कोध. ३४ द्वंड=जोडी. ३५  
 काम=इच्छा. ३६ सत्स=हे भिन्ना. ३७ धिषण=बुद्धि. ३८ संयमवन्हि=इंद्रियसमनाप्ति.  
 ३९ क्रुतु=यज्ञ.

त्यांत हवी विषयावृतिव्यावृति यज्ञ असे विधिने करणे ॥ २६ ॥  
 आणिक ही परि यज्ञ तु आइक इंद्रियप्राणसकर्म तयासी ॥  
 नेमुनिया मन ध्यानबळे वैहवी च हवी समयोगहुताशी ॥  
 ज्ञानधृते वरि सिंपित दीपत वाढतसे मग काय न ग्रासो ॥  
 यज्ञ सरे करणे हि सरे मग आपण पोहविले अपणासी ॥ २७ ॥  
 दान करी धन पात्र विलेकुनि द्रव्यकूतू म्हणजेत तयाते ॥  
 आणि पुजा तप अध्यर दंडन देह करी बहु फार तपाते ॥  
 योगकूतू करि चित्तनिरोधन पाउनियां स्वसमाधिसुखाते ॥  
 पाठ श्रुतिस्मृति नाम अवर्तन आचरती किति वाक्यमुँहाते ॥ २८ ॥  
 प्राण अपान हवी करि रेचैक प्राण अपान भरी पुरके ॥  
 कुंभकं दोन्हि विरोधुनियां करि प्राणनिरोधगती तवके ॥  
 रेचिसकार हकार पुरीवरि कुंभक व्योजन जान निके ॥  
 या परि प्राणनियामपरायण हा जपयज्ञ नव्हे लटिके ॥ २९ ॥  
 आणिक जितुनिया अहरासि विचारनियां स्थळ आसन ठेवी ॥  
 प्राणि च प्राण हवी<sup>४४</sup> करि शोधन कुंडलनीस प्रसुस बठावी ॥  
 त्या अनेली हवि बुद्धिमनादिक प्राणकूतू म्हणिजेत स्वभावी ॥  
 द्वादशा यज्ञ असे कल्ल्यावरि त्यासि नसे कलिकल्मषगोवी<sup>४५</sup> ॥ ३० ॥  
 यज्ञ करोनि उरे हविशेष तें निर्मळ अन्न सुईदा कुस्त्राया ॥  
 सेविल तो विल्याइल किल्बिष जीवित तें न वजाइले वांया ॥  
 त्या उपजे निज ज्ञान सनातन ब्रह्मपदा प्रति येत मिळाया ॥  
 आणि अयज्ञ शिळा इहलोक न स्वर्ग हि व्यर्थ मरे उपजाया ॥ ३१ ॥  
 यापरिचे बहु यज्ञ विधी वदला आतिविस्तर यज्ञ मुखे ॥  
 ते तरि सर्व हि वाड्यमनकायिक कर्मज हे सहसा न चुके ॥  
 ब्रह्मस्वरूपक कर्मनिरूपण सांगितले तुज तें हि निके ॥  
 होय असे निज ज्ञान पुरातन जो भववंध निहो न मुके ॥ ३२ ॥  
 द्रव्यमया यज्ञे सुर याजिति ते फळ देति सकाम तयाते ॥  
 तेथ कदा न चुके भववंधन संसृति<sup>४६</sup> मीगति मागति होते ॥  
 हे परतापन त्याहुनि श्रेष्ठ विशेषितसे तुज ज्ञानमरवाते ॥

४० मख=यज्ञ, ४१ रेचक=योगशास्त्रप्रसिद्ध विधि (वायु रिचविणे) ४२ पूरक=वायु भरणे, ४३ कुंभक=वायु सांठविणे, ४४ हवी=होमी, ४५ अनल=आशि, ४६ कर्मभ=मळ, ४७ गोवी=? ४८ सुधा=अमृत, ४९ व जाईल=जाईल, ५० संसृति=संसार, ५१ मागति मागति=पुनःपुनः

सर्वं फलें करि त्या सह कर्म जले शुभं अशुभं होमित तेर्थे ॥ ३३ ॥  
 ते निज ज्ञान कर्ते <sup>१</sup>तेरि पावसि साधनं त्यास परीस उपावा ॥  
 आत्मं अनात्मविवेकं विचारनियां अपरोक्षं <sup>२</sup>स्वये निज ठेवा ॥  
 देखासि त्यां प्रति जाउनियां कर्ते दंडवत् प्रणिप्रात् सुसेवा ॥  
 त्यांसि पुर्से भववंधं कसा सुटतो कथिती तुजलार्णि च देवा ॥ ३४ ॥  
 होउनियां निज ज्ञान न पावसि मोह असा मग बंधुवधाचा ॥  
 आणि भुते विधिर्ये जरि भासति आत्मरूपीं क्षणं देखासि याचा ॥  
 यी तुज देखिलं सर्वं हि ईश्वरं भावं जसा दृढं होय मनाचा ॥  
 स्वानुभवें डुलशी अरे <sup>३</sup>पांडव होउनि राहसि रासि सुखाचा ॥ ३५ ॥  
 तूं म्हणसी जरि यास वधीन असे मग पाप तरे न करे ॥  
 पापे वधोनि मि होईन पापे च संशय हा बहुसाल असे ॥  
 ज्ञानं तरी निज हात चढे मग सत्वरं स्वात्मसुर्वे अनयासे ॥  
 मुक्तं पद्मां सुखरूपं विराजिसि हैं निज गूज तुला कथिलेसे ॥ ३६ ॥  
 जौपरिचे समिधा घृतं इंधनं जाळुनि भस्म करी अनळ ॥  
 ते परि ज्ञानहुताज्ञानं जाळुनि कर्म हि भस्म करी सकळ ॥  
 तेथ उरे हविता हवि दैवत दवितसे सुखदुखफळ ॥  
 येथ समस्तहि ब्रह्मस्वरूपकरा <sup>४</sup>हैं चिता अनु भस्म मळ ॥ ३७ ॥  
 आणिक याहुनि उत्तम योग नसे न दिसे बहुसाल विचारी ॥  
 हे तरि कां जरि ज्ञान न साधित तेथ विते अवघे भवहारी ॥  
 ते गुरुपूर्णकृपेविण सिद्धं नवे गुरुगृह्यं असे अवधारी ॥  
 तो गुरुं ज्यास कृपा करितो निज सिद्धिस ते समर्थीं अधिकारी ॥ ३८ ॥  
 आवडि जो धरि सद्गुरुचे पादं ज्ञानं तयास घेऊं अनयासे ॥  
 आवडि तो धरि जो हवि इंद्रियनिग्रहतां वितरार्गेण्टतारों ॥  
 भक्तिविरक्तिस ऐक्यं घडे तर्यि ब्रह्म चढे परब्रह्म प्रकाशो ॥  
 ते चि घडी निज शांतिस पावति बोलियला हरि विश्व विलासे ॥ ३९ ॥  
 ज्यासे गुरुपूर्वं प्रेम नसे तरि ज्ञानविसीं <sup>५</sup>बहु मूढं तपाते ॥  
 संशयं फार उगा उठतो भवन्नाति परी मन सैर वैहाते ॥  
 त्यास नसे इहलोक न स्वर्गं हि पावत नेणसि कोण गती तो ॥  
 येउनि व्यर्थं चि देह मरे परि स्वामि हि नेणत स्वर्गसुखा तो ॥ ४० ॥  
 जाणुनि कर्म करी विधिपूर्वकं जें परब्रह्मं समर्पितसे ॥

४१ कसे परिन्कोणत्या रीतीने, ५३ अपरोक्षसाक्षात्, ५२ वितराग (वीतराग)=गतकाम, ५५ ज्ञानविसीं=ज्ञानाविषयीं, ५६ सैर (सैरावैरा)=चोहोंकडे.

छेदित ज्ञान समर्पत हि संशय येथ कदा अनमान नसे ॥  
 आत्मपरायण कर्म कर्धी न बर्धी वडवानार्थ शीत जर्से ॥  
 आइक पांडव यादव बोलत आणिक ही येथ सांगतसे ॥ ४९ ॥  
 जन्म जया अति मूढ माति स्वर्यै व्यापुनियां हृदयांत चिरहे ॥  
 काय कर्से करुं भ्रम असा करि नाव तया परि संशय पाहे ॥  
 ज्ञान कर्णी तरवार धर्णी समयोगवळे अवलोकुनि राहें ॥  
 भैरतभूषण! कां बसरी उठ त्यास वर्धी दृढ एकचि धार्ये \* ॥ ५० ॥

५० भारतभूषण=भरतकुलालंकार (हे अजुंना)

\* पुढील चार पृष्ठावर आंकडे व कवीचे नांव हीं चुकून भलतीच पडलीं आहेत, तर तेवढीं शुद्ध करून मग वाचावीं अशी आमची आमच्या प्रिय वाचकांस प्रार्थना आहे.

अध्याय ६ वा.

देव म्हणे तुज सांगितले आति विस्तर कर्म विशेषुनि ज्ञाने ॥  
 तें अणि कर्म फले फल एक चि तो कथिला निज योग विधाने ॥  
 त्यागुनि कर्म फला करि कर्म अनश्चित जो निरहंकृति माने ॥  
 योगि हि तो परिद्राज हि तो न च कर्म न यज्ञक्रिया त्यजित्याने ॥ १ ॥  
 त्यागुनि कर्मफला प्रति कर्म करि तरि योगि तया म्हणिजे ॥  
 तो चि तुं पांडव ब्रह्मभूम्भव कल्पु नको माने भान दुर्जे ॥  
 जो न त्यजी फल आए धर्म निज कर्म अहंकृतिने सैढि जै ॥  
 तो न च ज्ञानि हि योगि हि तो समचित्तसमाधि सुखे न भजे ॥ २ ॥  
 इच्छुल जो निज ज्ञान मुनीजन योग तई निज कर्म करावे ॥  
 होउनियां निरहंकृति कर्मफला प्रति निश्चित जाण त्यजावे ॥  
 तो फल त्याग करा घटतो तरि हैं मन स्वस्वरूपांत दमावे ॥  
 कोण तई फल इच्छुल कर्म चि ब्रह्मस्वरूपक ज्ञान स्वभावे ॥ ३ ॥  
 जे समर्थी मन स्वस्वरूपे मग इद्रियैर्थ संतीपरि भोगी ॥  
 यत्न कदा न करि सहज स्थितिने फलकार्म नव्हे अनुरोगी ॥  
 कविष च ना अमुके अमुक्यास्तव वास्तव मूळ अहंकृति त्यागी ॥  
 अल्प अनल्प सदा समतुष्टत तो चढला निजयोग-तुरंगी ॥ ४ ॥  
 हैं मन नेमित आत्मरूपी जइ संतगुरुवचने विवरोनी<sup>४</sup> ॥  
 उद्भवितो अपणासि च आपण ह्वा भवसागरपार तरोनी ॥  
 या परिचा उपकार करि तरि बंधु स्वये अपणासि च मानी ॥  
 आपण जे अपणा बुडवा तर शत्रु स्वये अपणास निर्दानी ॥ ५ ॥  
 जे अपुले मन आपण अक्षयि तो अपण प्रति बंधु न्यहाली ॥  
 ज्यास नसे वश हैं मन जीवपौ पडला दृढ़ संशयजाली ॥  
 आडकला तरि तो अपणास चि आपण शत्रुपणाप्रति चाली ॥  
 जन्मक्षयातित आपण जितुन आत्मरूपे विवरीत समूली ॥ ६ ॥  
 जितुनि जो मन स्वानुभवे सम आत्मसुखे अनुभूतित रहे ॥  
 हीवे<sup>५</sup> उन्हें सुख दुख समान चि मान हि तो अपमान हि साहे ॥  
 जेवि नैमी औने काहि न बाधत व्यापैके तो जरि होउनि आहे ॥

१ परिमाज-वर्तन्यासी. २ चढि=चढे, खडी. ३ हंद्रिय अर्थ=विषय. ४ सती=विवता.  
 ५ अनुरोगी=आवङ्ड डेवणारा. ६ आत्मरूप=परमेश्वरस्वरूप. ७ विवरोन=विचार करून.  
 ८ निदानी=अस्त्रीस. ९ अनुभूति=अनुभव, १० हीव=हिम (थंडी.) ११ नभ=आकाश.  
 १२ अन=अन्य, १३ एथे ' ल्या प क त ' अर्थी अक्षरे मूळांत दिसतात.

तेवि समाहित आत्मरूपीं धरि शांतिस अंतरि आत्मस्थिती हे ॥ ७ ॥  
 आत्मअनात्मविवेकैः विचार्हनि शास्त्रं गुरुवर-संत-मुखे ॥  
 ज्ञानं तथा ह्यणिजे श्रुतिसंमत कर्म सरे मग स्वात्मसुखे ॥  
 तुम्ह सदा मन देहपुरी तरि इंद्रियं जितुनि ब्रह्म लखैः ॥  
 हेकुलै कांचनै अश्वं समानं चियोगि तथा ह्याणुं युक्तं सखे ॥ ८ ॥  
 जो हित इच्छित स्नेह करीत उपेक्षक धातक जाण तसा ची ॥  
 स्थीरपित निदक बंधु तथा ह्यणिजे पडते समर्पीं उड्डि सत्त्वी ॥  
 साधु सुकर्मक आणि अकर्मक पापि नव्हे गति उत्तम ज्याची ॥  
 यास विलोकुन आवडि द्वेष नसे समबुद्धि विशेषित तो ची ॥ ९ ॥  
 जो करि धीर निरंतर मानस राहत एक पते विनलोके ॥  
 संग कदा न धरी सुख शारिर इंद्रियेवैर्गं निरोधुनि राखे ॥  
 या परि जो समधीर्णैयोगि च लक्षण हें तरि योग चि ऐके ॥  
 आस नसे यों परिग्रह ब्रह्म च योजित दृश्य तदात्मक देखे ॥ १० ॥  
 देश शुची परब्रह्म विचारुनि सुस्थिर आसन तेथ मनाचे ॥  
 उंच नव्हे अति नीच नव्हे जिकडे तिकडे अवघं सम राखे ॥  
 जेवि जलावरि बुद्धुद्वृद्ध आसन कीं कनकावरि ठाण नगर्जुचे ॥  
 बाहिर हो कृशं वस्त्रं अर्जीनि हि वीरचुनीं बसला धरि साचे ॥ ११ ॥  
 तेय निरोधुनि अंतर निश्चित इंद्रियचेष्टित शांत करावे ॥  
 एकपणासह जे मन घेइल तें मग ब्रह्मसुखे अवरावे ॥  
 अंतर ह्युद्ध निमित्य नियोजुनि आत्मरूपे स्वसुखे च भरावे ॥  
 त्या असना धरि तें चियसे दुसरे न दिसे ब्रह्म योग स्वभविने ॥ १२ ॥  
 जेवि जल्लीं लहरी सम ते तसि ब्रह्मसमीं विसरे निज काया ॥  
 निश्चलं भस्तक होय ॥ १३ ग्रिवेवरि सुस्थिरता सहजे च मना या ॥  
 दृष्टि पडे अखुडे निज नासिकि पाहचि ना भंवते निज माया ॥  
 बाळक पाहे जसे अनिमेष तसी अविकार स्थिती नपना या ॥ १४ ॥  
 मी जगदात्मरूपी परब्रह्मप्रतीतिसैं येत प्रैशांतर्बुद्धि ॥

१४ विवेक=विचार. १५ विचारुन=विचार करून. १६ लखे=प्रकाशे. १७ हेकुलै=डिवल. १८ कांचन=सोने. १९ अश्व=दगड. २० सखे=हे भिना (अजुना.) २१ स्थापित=मध्यस्थ (मित्र नव्हे व शानु नव्हे असा.) २२ विनलोक=एकांत. २३ वर्ग=समूह. २४ समधीण=समबुद्धि. २५ शुद्धुद्वृद्ध=बुद्धुडा. २६ भग=दागिना. २७ कुश=इर्भ. २८ अजिन=कातडे. २९ श्रीया=कठ, मान. ३० अनिमेष=पापणीला पापणी नं लावता. ३१ प्रतीति=अनुभष. ३२ “त” आणि “बु” यांचे मध्ये एक नहस्व अक्षर पाहिजे.

संयमिले मन तेथ चि मच्चित होउनि पावत मत्परसिद्धी ॥  
 आचरतो परब्रह्ममया सकला हि क्रियावृत्त ते चि त्रिशुद्धि ॥  
 ऐक्यसुखें रचला दुसरेपण किंचित ही भय त्यास न वाधी ॥ ३४ ॥  
 शाश्वत जें परब्रह्म तथा अपणा करि योग इयापरि योगी ॥  
 जो यतमानस पूर्ण समाधिस पावतसे स्वसुखी अनुरागी ॥  
 मज संस्थित शांति <sup>३५</sup>अनिर्वचनीय उरया च परादिक <sup>३६</sup> चौधी ॥  
 पावुनि ते स्थाळे होउनि ते पद ते चि अखंडित अद्वय भोगी ॥ ३५ ॥  
 आइक या समयोगरते सहसा कर्धि आहौर फार न खावा ॥  
 आणि निराहौर राहु नये न च घेकठही जनसंग नसावा ॥  
 फार सुईसुसिस घेउ नये कार्धि जागृति ही उपदा न करावा ॥  
 चित्त समाधिस ये नृप अर्जुन तोवरि सर्व हि नेम धरावा ॥ ३६ ॥  
 युक्त विचक्षण युक्तिविहार हि इंद्रियचेष्टन युक्त करीतो ॥  
 पाहत बोलत ऐकत युक्त चि चालत युक्त चि ठातो- ॥  
 साधकसंगति युक्त करी निज स्वानुभवाप्रति सोडिच ना तो ॥  
 या परिचा निज योग जया रचला तरि सर्व हि दुःख हरीतो ॥ ३७ ॥  
 युक्त असे ह्याणिजे कवणाप्रति आइक ते तुज लक्षण सांगे ॥  
 जे समयी निज चित्त नियोमित आत्मरूपी स्थिरता लय लागे ॥  
 सर्व हि काम वितृष्ण अहार्निशि सर्व क्रिया स्वरूपी स्थिति जागे ॥  
 ते समयी परब्रह्म च निश्चित इंद्रियग्राम सुखेनिवै वागे ॥ ३८ ॥  
 योग करी निज चित्तनिरेधन आत्मिक योजित योग मनासी ॥  
 आत्मसुखें सुख भोगी अखंडित निश्चल बुद्धि स्थिरे अविनासी ॥  
 दीप जसा बहु कोडानिचा बिनवायु अचंबळ दिव्य प्रकाशी ॥  
 तेपरिचा रमरतो मज सम्यक योगी असा परब्रह्मनिकासी ॥ ३९ ॥  
 यापारिचे निज ऊपरमा प्रति पावत जे स्थाळे चित्तसमाधि ॥  
 गोधुनि राखत योग सुखेनिव जन्मजारादिक नासत <sup>३१</sup>अंधि ॥  
 आपण लक्षितसे अपणास चि आपण सर्व हि शुन्य उंपाधि ॥  
 ते स्थळ आत्मस्वरूपक जाणुनि हर्व तथा परि योगसुसिद्धि ॥ ४० ॥  
 जे सुख फार अपार <sup>३२</sup>अंतिंश्रिय वाङ्मन गोऽवर्ं नो है कदापी ॥

३३ अनिर्वचनीय=अवर्णनीय. ३४ परादिक=परा, परंती, मध्यमा, वैखरी. ३५  
 सुखाति=झोप. ३६ सुखेनिव=सुखेनेव (सुखानें). ३७ धावि=मनोव्यथा. ३८ उपाधि-  
 पाण्यात सूर्योदिव रिसते. एथे पाणी हैं विवाची “उपाधि” होय. आरशांत रूप दिसते  
 एथं आरपा हो रूपाची उपाधि. ३९ अंतिंश्रिय=इंद्रियांचे द्वारे न समजणारे. ४०. वाळग-  
 नगोचर=जाणी आणि मन शांस कळणारे.

ते करि बुद्धिस आधिन बुद्धि तयांत चि तद्रुप होउनि स्थाणी ॥  
जाणुनि जेथ विरे मन जाणिवनेजिधि<sup>४</sup> नेणत आत्मस्वरूपी ॥  
हे स्थिति पूर्णध्वाप्रति निश्चल कीं सरितैजिल्लसागरैअैपा ॥ २९ ॥  
लाभत जे स्थिति आधिक लाभ तयाहुनि कोहिं च थोर न मानी ॥  
अमृतसागर सांपडला मग काय गणी जल ही तल सैनी ॥  
जे स्थिति सर्व सुखावरि सत्मुख भोगित अक्षय लक्ष्मि ध्यानी ॥  
तो न चले अति थोर हि दुश्ख पडो गजताडन कीं सुमैनीनी ॥ ३० ॥  
या परि जाणत दुश्ख अपार असा भवसागर जेथ निर्माला ॥  
तो निज योग जयाप्रति बोलति स्वानुभवे करि वश्य तयाला ॥  
अर्पित योगी च चित्त समस्त हि नित्य समाधिसुखे समघाला ॥  
निश्चित तो वैरै योगिच बोलति संत मुनी जन सज्जन त्याला ॥ ३१ ॥  
कल्पित काम समस्त हि नन्दैर सांडिल जो अवधा एथ व्यजोनी ॥  
आणि मनादिक इंद्रियैत्रीमक्रिया सह स्वस्वरूपांत दमूनी ॥  
सर्व समान समाधिसुखे निज स्वानुभवे बसतो सुख मानी ॥  
तो समयोगि तयासि च साधन सांगत शूलभ आइक कानी ॥ ३२ ॥  
स्वस्वरूपी मन जाण निरोधन येकसरै दमिता श्रम होती ॥  
त्यास हळूहळु ऊपरमे विषयांतुनि काढुनि साधनवृत्ती ॥  
रोधित रोधित बुद्धिधृतीसह आवरिले धरिले दृढ हाती ॥  
आणिक चिंतन चिंति च ना निज आत्मरूपी मिसल्लोनि रामाशी ॥ ३३ ॥  
चंचल हैं मन स्थीर नसे परि राहिल निश्चल जो अनयासे ॥  
तो तों तया परमार्थ चि दावुनि गुंतविजे अनुभूतिविलासे ॥  
गोडि हळूहळु लागत येथिल वीट धरा विषयी तंव त्रासे ॥  
होइल वश्य अवश्यक आपैं आपनियाचि मुरोनि निवारे ॥ ३४ ॥  
जै रजस्तक चंचल हैं मन निश्चल पूर्ण सुशांतिस येतां ॥  
पापसमुच्चय सर्व हि नासत जेवि पुढे कनका कैरावेता ॥  
मंगल उत्तम मोक्षपदास चि पावत होउनि तद्रुप पार्थी ॥  
हे सुख योग सुलक्षण ब्रह्म करि नल्गो क्षण पाह तु आतां ॥ ३५ ॥  
योजित यापरि आत्मरूपै मन जाण अकर्म्भै ते निजयोगी ॥

४१ जाणिव नेणिय=ज्ञान व अज्ञान. ४२ सरिता=नदी, ४३ आप=पाणी, ४४ सान्न लहान. ४५ सुमन=कूल, ४६ निमाला=नाश पावला, ४७ वर=ब्रेष्ट, ४८ नश्वर=गाशवंत, ४९ आम=समृह, ५० आपण आपनिया चि—आपले आपण च. ५१ भसदे-ता=कपास लावणा, ५२ कल्यष=पाप.

अँ मनवृद्धिअगोचर तै परब्रह्म सुखेनिवै होत निजांगी ॥  
जेथ नसे दुःख तेवि असे सुख होमुनियां सुखमात्र चि भोगी ॥  
अंतर बाहिर भेद नसे सम सर्व भुतीं भजतो मजलांगी ॥ २८ ॥  
सर्व भुते अपणांत चि लक्षित सर्व भुतीं रूप आपण पाहे ॥  
यापरि तो समदर्शि विलोकित हेम नगीं कनकीं नगता हे ॥  
नातरि तंतु पटी पट १८ तंतुवि काय जळे लहरी जळवाहे ॥  
जो निजयोगपथे मन स्वस्वरूपे समस्वानुभवे दमिताहे ॥ २९ ॥  
जो मज सर्व भुतीं अवलोकित आपणिया गवणोनि पहाते ॥  
सर्व भुते मजमाजि असे तुपस्वाद कणीक निका तुप होते ॥  
तो मज भिन्न न वाटतसे मज भिन्न न मानित तो निज चिंते ॥  
तो मि असे कयणे हि नसे मुळ एक परी भजतो अधिकेते ॥ ३० ॥  
सर्वभुतात्मक मी मज जाणुनि जो भजतो निज ऐनय न मोडी ॥  
येकपणे लहरीजळसे परि सिंधुसि सैंधव साकर गोडी ॥  
भिन्न नरी दिसतो भिठपर्वत वर्तत तै जळ संग न रोडी ॥  
योगि तसा मजमाजि च वर्तत द्वैत निषेधुनि शोधुनि रोडी ॥ ३१ ॥  
जो अपणा सम सर्व हि पाहत जेवि अवैवै १९ शरीर जगारी ॥  
तो सुखकामग होउन सर्व समात्मकभाव जयासी ॥  
हे नृप अर्जुन सांगु किती परमोत्तम योगि मि मानित त्यारी ॥  
पांडव हें परिसोनि अशंकित वीनवितो हरिच्या चरणारी ॥ ३२ ॥  
हे मधुसूदन हा समयोग तुवां कथिला मज दुर्गमै २० वाटे ॥  
स्थीर नव्हे स्थिति इंद्रियवर्ग स्वर्थार्थ चि ग्राहक २१ गोदारि वाटे ॥  
चंचल चित्त अचंचल होउनि जाण कदापि न ये समवाटे ॥  
या सकला मुळ नारि च भोगित २२ संसृति हे हरि हें मन खोटे ॥ ३३ ॥  
हे मधुसूदन मानस चंचल यासि कधीं धिर अल्प अरोना ॥  
जेवि सर्वे ढढ तस्कर घातक तेवि जळे करि घातक नाना ॥  
त्यासि करी जंव निर्ग्रहै २३ नेमुनि१२ युक्ति करीं सहसा गवरोना ॥  
वाषु जरा दमितां न दमे आति दुष्कर त्यापरि हें अवरेना ॥ ३४ ॥  
हे जयबाह ! नको धरं संशय चंचल हें मन निप्रह यासी ॥  
अभ्यरणे तुज काय अशान्य निरश्रय येक नभीं गति त्यासी ॥

५३ सुखेनिवि=सुखानें, ५४ तंतुवि=तंतुनं, ५५ अवैव=अवयव, ५६ दुर्गम=गिण,  
५७ स्वर्थार्थ=इंद्रियवर्ग (विषय), ५८ गोदारि=इंद्रियरूपी दरीत, ५९ संसृति=संसार, ६०  
निग्रह=दमन, ६१ नेमुनि=नियमम्, निग्रह करून.

दुर्गम वसु तया बहु साधन साधुनिया अणिताति करासी ॥  
 तोवि विरक्ति बळे६२ धारिती तरि येइल आपण शांति सुखासी ॥ ३५ ॥  
 योग असंशय त्या म्हणिजे न करी कथिं साधन शांति सुखाचे ॥  
 तो मननियह दुर्लभ हैं मत माझे६३ हि निश्चित जाण तुं साचे ॥  
 जो करिताहे६४ उपाय मनप्राप्ति नेमित भार त्यजी विषयाचे ॥  
 वश्य तया सहजे६५ मग होइल पावत तो पैदै योगस्थितीचे ॥ ३६ ॥  
 हे गुरु देव हरी उपजे६६ मज एक मनी बहु फार अशंका ॥  
 जो अपती म्हाणेजेत अयोग्य च आवडिने६७ धरिताहे६४ × × × ॥  
 अभ्यसितां चलले६८ मन मध्ये६९ शरीर वीजरि अस्तुस येका६९ ॥  
 अंतरला निजयोगीं कसी गाति त्यास घडे६० मज दावुनि दे का ॥ ३७ ॥  
 हे वरवांहु यदुत्तम श्रीपति तो मुढ दोहिंकडे चकला ची ॥  
 देह न योग मध्ये६१ अपघात विनाश दशा६२ दृढ पावत साची ॥  
 वोलुनियां६३ घन वात तया उडवी विफळा औस होत जनाची ॥  
 तो परब्रह्मपर्यां६४ चलला तरि कोण गती न कळे हरि त्याची ॥ ३८ ॥  
 संशय हा हरि छेदिसि तूं चि नव्हे दुरि तूजविना कवणासी ॥  
 हे जगदीश जगहुरुचिद्धन मी शारणागत पादरजासी ॥  
 तारीसि दीन बहु भवसागरि तो चि तुं आजि सखा मिनलासी ॥  
 येय करुं जरि आळस मानस कोठ निये करुणाघनरासी ॥ ३९ ॥  
 देव श्वरे अरिंगंजैर्न अर्जुन जो कृतमंगल साधक बापा ॥  
 तो इह अणि परत्र हि नाश न पावत वाहतसे जरि खेपा ॥  
 दुर्गातिते६० सहस्रा न पवे दृढ झोबतसे अविनाश स्वरूपा ॥  
 चालत पंथ वहु दिस लागति एक दिनीं स्थळ पावत सोपा ॥ ४० ॥  
 तो कृतपुण्य वहु सुरुते६१ सम शाश्वत उत्तम लोकन्वि पावे ॥  
 नातरि श्रीमत आणि शुचिंधैत या उदरीं शुभ जन्म धरावे ॥  
 योगपर्याहुन ब्रष्ट पुन्हा उपजे तरि घेउन सत्वर धावे ॥  
 तोवि धरा६२ शुभ मार्ग अरो भव आणिक ही६३ कथियेये परिसावे ॥ ४१ ॥  
 ब्रह्मसमात्मक योगिकुळिं उपजे अथवा धर्धिणादिप पोटी ॥  
 याहुन दुर्लभ जन्म विचारसि ते६४ तुझे संरि विरा जगजेठी ॥  
 कांतरि तो हि वहु सुकृता बहुजन्ममुळे६५ मनपाडुनि गाठी ॥

६२ विरक्ति बळे=वैराग्यशक्तीने, ६३ पद=स्थान, ६४ या पादांत तीन अक्षरे६४ कमी आहेत, ६५ या पादांत कांही६५ अपपाठ आहे, ६६ अरिंगंजत=शशुनाशक, ६७ शुचिष्मत=शुद्ध, ६८ कथियेये=सांगतो, ६९ धिषणा=बुद्धि.

सार्थक हैं करिसी अपुले मजलार्गि विचासनियां हित गोष्टी ॥ ४१ ॥  
हे कुरुनंदन उत्तम सत्कुळि जन्मुनियां मग काय करीतो ॥  
पूर्व सबोधि शरीरक ज्ञान तया उपने धरि बुद्धि हि ती तो ॥  
पोथिक वस्तिस राहुनि रात्रिस ७० येरदिसी पथ तो च धरीतो ॥  
तो चि पुन्हा अचरे समयोग चि या रिति निश्चित सिद्धिस येतो ॥ ४३ ॥  
साधक जो निर्मोदितवर्तत उत्तम कर्म समर्पुनि मार्ते ॥  
तो पहिले जैनातरसंस्कृत अप्यसने अचरे अवचिते ॥  
शुद्धक्रियावश योगिविचारण घोष जसे मिळती जैळधीते ॥  
चित्तसमाधिस आपण येउनि पावविते गति पूर्णस्थितीते ॥ ४४ ॥  
यास्तव प्रैन्<sup>३</sup> करी दीमितो मन इद्रियैर्धीयसी ७५ वितर्गी ॥  
तो अति निर्मल नित्य शुचिर्मुत सर्व हि निर्धुतैर्किलिमषभागी ॥  
जन्म असे बहु फार दुरी मग जे समर्यो रत सदूरसंगी ॥  
सिद्धि तया सहजे सम होइल उत्तम तो गति ते चि प्रसंगी ॥ ४५ ॥  
सर्वतपस्विय आधिक योगि च ज्ञानि तयाहुनि आधिक तो ची ॥  
कर्मठ कर्म बहू करिती पण आधिकता सहसा न पवे ची ॥  
आधिक आणिक तीर्थक्रतूहुनि योगिच्च याठ मिळे सकलांची ॥  
यास्तव तू समयोगि भैर्वार्जुन लाहसि राणिव ऐक्य सुखाची ॥ ४६ ॥  
सर्वहि योगित उत्तम तो मन मद्रत योगपथे करिताहे ॥  
आवडिनै भजतो मजलार्गि च सर्व भुतीं सम मद्रुप पाहे ॥  
तो मजयुक्त अहर्निति वर्तत कीर्तन नर्तन मद्रुण गाये ॥  
उत्तम उत्तम तो म्हण उद्गवाचिद्ग्रन्थ वंदित पाये ॥ ४७ ॥

### अध्याय ७ वा.

देव ग्हणे मज देउनिया मन योगि स्वये मज पासुनि होसी ॥  
एक धनुर्धर मी कवणे परि हैं जारि तथ्य चि जाणुनि घेशी ॥  
हे नैग कांचने कीं बिज वृक्ष पैटों सम तंतुस सर्व भुतांसी ॥  
लक्ष्मि तू अपरोक्ष स्ववस्तुस भेद नसे कथु आइक त्यासी ॥ १ ॥

७० येरदिसी=दुसरे विषयी. ७१ निगमोदित=वेदप्रीत. ७२ जनानातर-संस्कृत=पूर्वजन्माचा संस्कार आहे ज्यात. असा. ७३ जलघो=सागर. ७३ प्रेतस्तप्रयत्न. ७४ इद्रिय-धर्थर्थ=विषय. ७५ विसी=विषयी. ७६ वितरागी=वैशाययुक्त. ७७ निर्धुत किलिमष=गतपाप. ७८ भार्जुन=भय अजुन=हे अजुना हो. १ मग=अलंकार. २ कांचम=सोमे. ३ पठ=वस्त्र. ४ लक्ष्मि=पाहसी. ५ अपरोक्ष=साक्षात्.

दृश्य दिसे निज दृष्टिस विश्व विचित्र विवर्त जमा औहि दोरी ॥  
 शुक्ल रूपै निलिर्मा नभै मानव स्थैर्याणु रवी-किरणी मृगवीरी ॥  
 ब्रह्म प्रपञ्च अशा रितिने दुज मिश्रित सांगतसे अनधीरी ॥  
 शब्दविसर्जन खुंटित जाणिवै जाणुनिशान खेर अविकारी ॥ २ ॥  
 सृष्टित जंतु असंख्य सृजी विधि मानव त्यांत चि कश्चित बापा ॥  
 यरितिचे शत कीं गणितां मग त्यांत जयावरि श्रीअनुकंपा ॥  
 सिद्धि तयां शतशा मज जाणाति जे प्रकृतीपर स्वत्मस्वरूपा ॥  
 जो गुरुभक्त करि निज सार्थक ज-म-जरादिक जितुनि तापा ॥ ३ ॥  
 ते प्रकृती बुझ दोपरिची कसि सांगतसे दुज आइक आतां ॥  
 हे धरणी जळ तेज समारैणै व्योमै५ मणीं भुतपंचक ताता ॥  
 घष्टम मानस सप्तम बुद्धि अहंकृति अष्टम भाव पहातां ॥  
 हे प्रकृतीष्टक षष्ठपरी करुं दुष्ट दुजा परिसे परमार्थ ॥ ४ ॥  
 जातिविरुद्ध भुतांस परस्पर तीस स्वसाम्य चि वर्तविते ॥  
 जीवपणे जडस्थूलप्रकृतिस कर्म क्रिया गति चेष्टविते ॥  
 भोग घडे सुखदुर्खक्रियेतिल तो मन मस्तकिं आदल्लीते ॥  
 जाणिव बुद्धिस दे जग भी म्हण सर्व हि आहँकृती न धरीं ते ॥ ५ ॥  
 अंडज जैरज स्वेदै५ उद्धिर्ज लक्ष असंख्य कथा निवयोनी ॥  
 यांत असंख्य किती जिव निर्मित पाळुनि संहरता हि निदानी ॥  
 आकृति कर्म रिती गति भिन्न चि सर्व हि विश धरी अभिमानी ॥  
 जेविं नगीं बहुतां परि कांचन या अवव्या जर्गि भी सम मानी ॥ ६ ॥  
 प्राकृतै हे दुज विश दिसे परि जाण दुजे मजवीण दिसेना ॥  
 भानु कैरीं मृगतोय तल्ली परि किंचित निश्चित तीळ भिजेना ॥  
 वोविलिया मजला जग हे म्हणतां चि विजौति मुळीं गवसेना ॥  
 कांचन-सूत्र मणी निरवीं वहु माळ पहा पण येक चि नाना ॥ ७ ॥  
 जाणासि अर्जुन हे प्रकृती मणि तंतु मि गुंकियली कसि जाळी ॥  
 जीववितो जग तो उदकीं रस दिव्य प्रभा शाशि भानुसमेळीं ॥  
 ज्या प्रैणैवे प्रगटे निर्गम्भूम सांठवल्या पण वात न्यहाळी ॥

६ अहि=सर्प, ७ शुक्लि=रेषपला, ८ नोलिमा=काळेपणा, ९ नभ=आकाश, १०  
 स्थागु=खुंडा, ११ वारीज्जदक, १२ अवधारीं=जाणा; ऐक, १३ जाणिव=ज्ञान, १४ स-  
 मीरण=जायु, १५ व्योम=आकाश, १६ जारज=जरायुज (जरायु=गर्माशय), १७ स्वेदज्ज-  
 वैकुण्ह इत्यादि (स्वेद=थाप). १८ उद्धिज=वनस्पति. १९ प्राळत=प्रकृतिघटित. २० कर-  
 किरण, २१ विजाति=भिजजाती, २२ प्रणव=ओकार, २३ निगमद्वृम=वैदवृक्ष.

शब्द नभांत नरों पुरुषत्व अहंपण तें मि म्हणे वनमाळी ॥ ८ ॥  
जाण अविद्यक कशल टाकुनि शुद्ध सुगंध धेर प्रति तो मी ॥  
दाहक तेज धुमेविण निर्मल भक्षक सर्व हि पावक नामी ॥  
जीवन सर्व भुतां प्रति अन्न मि तृप्ति तृणी जिववीत जना मी ॥  
आणि तपी तप आचरतो पण त्यांत विं तें तप जै मज कामी ॥ ९ ॥  
मूळबिंजीं प्रणवांकुर विश्वतरु अहली बहली वहु फांके ॥  
त्यास फले विजस्त्रुप वहू भरली भुतसृष्टि बहूविध शाले ॥  
नासत वृक्ष सैन्यातन बीज मधीं मति बुद्धि असी प्रतिराखे ॥  
तेज मणी तमिं तेज तयास्तव मोल तया निज तेज विलोके ॥ १० ॥  
आणि वलाबल तें मि स्वभाविक काम हि भी कवणे पारि पार्थी ॥  
धर्मविशीं अविश्वद्व सर्वमति कर्म नसे विषयावरि आस्था ॥  
वेदनियामक त्या च पर्ये विचरे न चले अणु ही परमार्थी ॥  
मोक्षपदीं सहज स्थिति राबत साह्य असा चहु ही पुरुषार्थी ॥ ११ ॥  
सन्मय सात्त्विक भाव समस्त हि राजस जे विषयीक विनोदी ॥  
तामस जे अति अङ्ग हि कर्म निषेधक दूषियले वहु वेदीं ॥  
हे मज पासुनि ओळख तूं पण भी नवहती रूप आइक शब्दीं ॥  
बाढत लांकुड बीज नव्हे धुम अशी नव्हे मज भी च अनादि ॥ १२ ॥  
हे त्रिगुणामक भाव मिळोनि जगा प्रति मोहितसे गुणमाया ॥  
अङ्गकर्णी सुख संसृतिचे बहु श्वेविते लटक्या फटक्या या ॥  
भी परब्रह्म परात्पर नेणुनि पावति सर्व हि थोर अपाया ॥  
घात करी घर बांधुनि कोळा-किडा अपणापण पांडवराया ॥ १३ ॥  
दुर्गम हे गुणि दैव उलंघुनि कौंनि जिवाप्रति सद्रति आतां ॥  
पीपिलिके<sup>२४</sup> परपरमहोदधि कीं मशके कैनैकाच्छलमाथां ॥  
जे भजती मज सर्व भुतेपति लांगि सतीशिशु नातरि माता ॥  
ते तरती सरिता मम आइक आइक पावति जे नर पाता ॥ १४ ॥  
दुष्कृति जो नर ईश्वर नेणुनि भ्रांत भर्वी मन कामन वाचा ॥  
मंदमती असुरी जन प्राकृत छंद जया न सुटे विषयाच्चा ॥  
अंध सदा हत माय न ज्ञान मि सन्निध चालक जो हषिकांचीं ॥  
त्या मज येति च ना शरणागत अंधतमे वहु शीण तयांचा ॥ १५ ॥  
आइक आणिक चारविधी सुकृती जन जे भजले मज लागीं ॥  
ते पहिली धरि आवड माझि च शोध दुजा करि सज्जनसंगीं ॥

मी परमेश्वर जाणुनि इच्छित भेटति जे विषयीं गतरागी ॥  
 आत्मविज्ञानपर्यं चवथा मज भेद नसे म्हण त्यास च योगी ॥ १६ ॥  
 होउनि मढुप विश्व भरीं भजतो मज आपण आपणियाते ॥  
 जेवि जळीं जळवीची<sup>७</sup> अभेद वरी करितो बरवे भजनाते ॥  
 तो मज प्रीय जसा जिव मी प्रिय त्याप्रति जेवि जिवास जिवाते ॥  
 तो मि वरीं परि ज्ञान अभेद्य प्रभा विवरीं दिपकादिपकाते ॥ १७ ॥  
 सर्व हि पर्व जरी विविधाकृति गर्वविवर्जित मढुप मानी ॥  
 आत्मिक तो म्हण विश्वसमात्मक वर्तत मानुनि मे ततज्ञानी ॥  
 आहे ससा मज युक्त चि होउनि सांठवतो मज माजि निदानी ॥  
 यापरिचा अवदान्य अशी परमोत्तम सद्राति यास्तव वानी ॥ १८ ॥  
 सर्व भुतीं भजतां बहु जन्म क्रिया फल दे मजलागीं अहंता ॥  
 तो शरणागत ये मग मी गुरु होउनि बोधित ज्ञान सुचिता ॥  
 ज्ञान प्रकाशत ईश्वर विश्व करी इति निश्चय बुद्धिस पार्था ॥  
 दुर्लभ मक्त महात्मन हा बहु जोडति ज्ञोबति जे विषयार्था ॥ १९ ॥  
 संतति संपति इच्छिति सिद्धि बहूरिति त्या अति कामधुमाने ॥  
 जाउनि ज्ञानसुलोचन अंध चुके मज मी जवळी च तमाने ॥  
 दैवत देवि उपासन ज्ञासन मानुनि आचारिती नियमाने ॥  
 आशा करी अविनाश सुखाप्रति नास सदा मरती अभिमाने ॥ २० ॥  
 जो जन या भजतो तनु दैवत आवडिने मज अर्थ अपेक्षी ॥  
 तो चि तया पुरुषी कळ मी परि भाव धरोनि मुळास न लक्षी ॥  
 पत्र फुले कळ डाहलिया अति मिश्रित शोभति एक च वृक्षी ॥  
 दैवत संघत पासुने सांडुनि तांडुळ भूस चि भक्षी ॥ २१ ॥  
 दैवत जें जेसे आवडि त्या परि पूजनपद्धति त्या च परीची ॥  
 इच्छित लभ्यतसे च तया असि जाहलि दाटि धरे बहुताची ॥  
 ती मज पासुनि म्यां सृजली तरि आर्ति हि पूरविली भजकाची ॥  
 देव खरा म्हण तोषति नाचाति बैसाविती पित ही पुढिलाची ॥ २२ ॥  
 दैवत अल्पक आवडि अल्प फळे क्षणभंगुर स्वप्न जसे ॥  
 गवत त्या च पदाप्रति भक्त अवश्यक भव्य स्वरूप जेसे ॥  
 आणि मला भजती जन हे जगदीश्वर जाणुनि प्रेमवशे ॥  
 तें असतां हि समग्र मदर्पण नोहति मढुप अंति कसे ॥ २३ ॥  
 मी परमेश्वर व्यक्त नव्हे मज व्यक्त चि मानुनियां शिणताती ॥

ब्रह्म परात्परभाव न जाणुनि जीवपणे किति ओसनताती ॥  
 बुद्धिहिनाप्रति कोण करी उपदेश वृथा मरणे मरताती ॥  
 अवर्यैश्च शाश्वत सत्पुरुषोत्तम सन्निध संचितैँ वीसरताती ॥ २४ ॥  
 माज्ञि प्रभा जग सर्व असोनि कसे चुकले मुढ आवृत माया ॥  
 द्विष्टिपुढे पठले रचिलै म्हण मी न दिसे अणुमात्र भजाया ॥  
 चिंत्रै पहा चुकले जलबुद्धिमुद तंतु चुके पठ येति विकाया ॥  
 मी अज अव्यय त्या मज लाघिति लोक समस्त हि लौकिक वाया ॥ २५ ॥  
 हे सख्या बरि सन्मति जाण जही नग होउनि वर्तत सोने ॥  
 होत अनेक तरी कनकांत चि मोडति अक्षय तीं कनकाने ॥  
 तेवि भुते भुत वर्तति मद्भूप नाश तया मज माजि निंदैने ॥  
 हे भुत वर्तन आणि भविष्य हि मी च असे मज कोणि च नेणे ॥ २६ ॥  
 कां तरि ते मज पासुनि त्यां मज नेणति जे अविनाश परेशा ॥  
 भ्रांत सदां विषयांत चि वर्तति वाढविती बहु ती विषयाशा ॥  
 त्या न पुरेति च द्वेष उठे मग जन्मत दोहित मोह विरेशैँ ॥  
 तो भुल्यी जग मोहुनियां मग जन्मति जन्मति पावति नाशा ॥ २७ ॥  
 जे विषयांच्छकपापविवर्जित पुण्य कदा करिती मम सेवा ॥  
 हे त्रत जे दृढ आचारिती मज लार्गि च आल्युनियां औंहभावा ॥  
 त्यासि कदा न करी भ्रम मोह मि सत्पथ दे अविनाश विसावा ॥  
 जाणति ते मजलार्गि कसे तरि आइक ज्या धरि मी निज ठेवा ॥ २९ ॥  
 जन्मजरामरणास सुटो म्हण आश्रय मत्पद निश्चित केला ॥  
 जाणति मी परब्रह्म श्रुतीवचना पडिला मजलार्गि अबोला ॥  
 जाणति ज्ञान हि ते मज मी गवसीत चि येइल देउनि डोला ॥  
 शाश्वतता अधि आप विचारुनि कर्म अभेद समस्त हि ज्याला ॥ २९ ॥  
 आधिभुतां मज जाणुनि जाणति मी अधिदैवत सर्व हि व्यक्ती ॥  
 अर्थ कठू मज वांचुनि नेणति ते मज माज्ञि च चित्त पहाती ॥  
 ते करतील प्रयाण तिये समयीं मज लार्गि च चिंतित अंतीं ॥  
 हे पडतां श्रवणी अति विसिमत अर्जुन काय म्हणे निज चित्तीं ॥ ३० ॥

## अध्याय ८ वा.

अर्जुन वीनवितो हरि साच तुक्षीं वचने शुभ सत्तम आर्ती ॥  
 आइकलीं परि अर्य असाध्य पुन्हां पुसतो वद अद्रय मूर्ती ॥  
 तें ब्रह्म काय कर्ते अधिआत्म हि कर्म कर्धी वलखी अधिभूती ॥  
 देउनि सांग बैरे अधिदैवत प्रांजल ये मज लागि प्रतीती<sup>३४</sup> ॥ १ ॥  
 देहपुरींत कसा अधियज्ञ कर्धी विधिने मधुसूदन मार्ते ॥  
 थाणि प्रयाण कर्ते करितां तुज ओळखणे दृढ नेमुनि चित्ते ॥  
 या परिची ध्वनि दे वचने अनि गूढ प्रकाशनि देइ दिनार्ते ॥  
 कवपतस्तालिं वास करी तरि सर्व मनोरथ सिद्ध चि त्यार्ते ॥ २ ॥  
 श्रीहरि सहूर सांगते आति पातल जै गगने क्षरले ॥  
 अक्षर तें नवछिद्रघटों न गळे भरले जरि हारवले ॥  
 तें परब्रह्म घटादिक नाशत शाश्वत स्वस्थितिने राचिले ॥  
 तें अधिआत्म भुते घडती पडती अणि वर्तति कर्म भले ॥ ३ ॥  
 जो क्षरभाव तया अधिभूत म्हणों घडले गगनादिक भूती ॥  
 त्यांत नरत्व अहंकृति सत्त्व तया अधिदैवत जीव वदेती ॥  
 अक्षर आदि समस्त हि ब्रह्म करी निज देहिं च द्वैतसमाप्ती ॥  
 तो अधियज्ञ मि ज्ञानहुताशनि देउनि जालित दृश्य अहूती ॥ ४ ॥  
 या परि जाणुनि वर्तते मज मद्भूप देह समंघ च नाहीं ॥  
 तो मग सोडिल देह तयीं मज वांचुनियां गति नेणे<sup>५</sup> कदाही ॥  
 अंत सुनिश्चित तो चि तयां मज माजि मिळे भजने लवलाही ॥  
 मी मज अव्यय भाव असंशय नित्य सुखास चि पावत पाहीं ॥ ५ ॥  
 प्राणेणां धरिजे प्रित ज्यावरि तें चि तया मरणीं अठवे ॥  
 पावति त्या च गतीस अचूक किती भंवती असे<sup>६</sup> जन्म भवे ॥  
 जागत जे जन हेत धरी निजतां च तयांपरि स्वप्न दिसावै ॥  
 जाणुनि तूं भज कुंतिसुतां मज होशिल मद्भूप सत्य स्वभावे ॥ ६ ॥  
 यास्तव जन्म-स्थिती-क्षय जाणुनि तूं मजला स्मर सर्व हि काळी ॥  
 मत्पर होउनि युद्ध करीं मग लिंपिसि ना कधि पापसमेळी ॥  
 बुद्धि तुक्षी निज निश्चय पूर्वक देखिल दे मन मात समूली ॥  
 पावसि मत्पद येथ असंशय हैं करुणेन वदे वनमाळी ॥ ७ ॥  
 जे विषयीं जडले मन पावत संसृति<sup>३५</sup> फार तया च गतीर्ते ॥

त्यास वल्लनि पळे पळ निश्चल अभ्यसनै करि स्वात्मसुखाते ॥  
 स्वप्रधर्मीं पुरुषोत्तम दिव्य परात्पर जो पुरुषोत्तम त्याते ॥  
 जाय मिळेनि कर्थीं तुज अर्जुन आणिक आइक त्याच पदाते ॥ ८ ॥  
 नित्य नवै दिसते परि सैर्यक जाण जुनै गगनाहुनि आर्धी ॥  
 लाहन तें अणु होउनि महुप सर्व हि व्यापुनि सर्व निषेधी ॥  
 सर्व <sup>३</sup>सृजी अणि वांचवि सर्व हि चित्तानि चित्त विरे मन बुद्धी ॥  
 तें स्मरतां तम सर्व हरे उदयै रविच्छा परि रात्र प्रबोधी ॥ ९ ॥  
 या परि जाणतसे मन आधि च प्राणप्रयाण कसे करितो ॥  
 स्थीर मनै हरिभक्तिसुखे सम कुर्भक योगबळे वळितो ॥  
 सावध सम्यक स्वस्वरूपे हृदि मी तरि अंवरिला सरितो ॥  
 दिव्य परौत्तेर मी पुरुषोत्तम त्या प्रति पावत सत्वर तो ॥ १० ॥  
 वेद विदैवैर अक्षर जै प्रकृतीपैर पाउनिया म्हणताती ॥  
 भोग <sup>४</sup>उभौ सुख साङ्गुनियां मग खानुभवे वरिजेत विरक्ती ॥  
 इच्छुनि ज्या प्रति इंद्रियनिश्रह ब्रह्मचरीन्रत आचारिताती ॥  
 तें तुज प्राप्तिस साधन संगत आइक सावध होउनि चिर्ती ॥ ११ ॥  
 मार्ग मना गमना न चले भजने असि कौडित इंद्रियद्वारे ॥  
 राहिल ते हृदयी च उर्गे मग प्राण मना करि एक विचारे ॥  
 जो हृदभीतरि शीरतसे भन-संगतिनै गगनांतरि थारे ॥  
 मध्यै <sup>५</sup>योगैर्धृती निजध्यान धरी जंब वायु नभात विहारे ॥ १२ ॥  
 अक्षर जै परब्रह्म परात्पर ध्यान धरोनि परा स्मरतां ॥  
 ओमिति घोष उठे गगानो मन प्राण विरे तंब देह रिता ॥  
 ध्येय न ध्यान न ध्यासक ही अवघा चि अनंद मुळीं बघतां ॥  
 हे परमोत्तम सद्गति पावत त्यास मि मानित मन्मयता ॥ १३ ॥  
 चित्त अनन्यगती <sup>६</sup>सैरितांपति लागुनियां सरिता मिळताती ॥  
 एक मला स्मरतां हि अखंडित त्या परि आश्रय त्यासि मि अंती ॥  
 त्यास मि सूलभ माय मुला जासि आइक सादर भारतमूर्ती ॥  
 तो मन माजि मि त्या आँत बाहिर योगसुखे शारिरांत समाप्ती ॥ १४ ॥  
 महुप जे परमोत्तम सिद्धिस पाउन अक्षर अँद्धय झाले ॥

३६ सम्यक=चांगले, ३७ सृजी=उत्पन्न करी, ३८ कुर्भक=मङ्गल्यांत धातत्याप्रमाणे वायु शरीरांत कोङडणे, ३९ परात्पर=उत्तमाहृत उत्तम, ४० वेदविदांवर=वेदज्ञाथेष, ४१ अक्षर=अ-विनाशी, ४२ पर=पलीकडे, ४३ उभौ=होन, ४४ हृदभीतरि=हृदयांत, ४५ मूर्खत=मस्तकात, ४६ योगधृती=योगाभ्यास, ४७ सरितां पति=नदीस्वामी ( समुद्र ), ४८ अहय=हैतरहित.

ते अतिदुःखसमुद्र अशाधत जन्म तयां जरि होउनि धाले ॥  
 देह पुन्हा न घडे च तया परि जन्मक्षयैतित अक्षय झाले ॥  
 तूं पण हें दुध भक्त जसेपरि ऊंस न होति च साकंरभेले ॥ १५ ॥  
 ऊर्ध्वपये सुकूते चढती गति संत्यपुरी प्रति पावति माने ॥  
 पूजन घेति जसा चंतुरानन वीवरती अरुटोनि विमाने ॥  
 राहटचक्र जसे उत्तरी धरणीवरि जन्मति काळगतीने ॥  
 यादविर्च्यां कुमरा म्हण यादवै जन्म न जाणति मरपरज्ञाने ॥ १६ ॥  
 एरविं त्यास किती दिसतेय असी गणना करिजेल दिसाची ॥  
 एक दिसा तइं चारि सहस्र युगे फिरती धरणीं मनुजाची ॥  
 रात्रि हि तेथ तसी च युगे गणती पुरतां मग पाहट त्याची ॥  
 या परि ब्रह्मदिना आणि रात्रिस देखति जे जन ख्याति तयांची ॥ १७ ॥  
 ज्या दिवेसे जग व्यक्त समस्त हि वर्ततसे अपुले कियकर्मी ॥  
 जे दिवसा पसरीत पसार करी कैर्यविक्रय देखसि ग्रामी ॥  
 रात्रि जई प्रगटे तइं साठवि तेवि अकार निराकाति योमी [ व्योमी ? ] ॥  
 सांठवुनी रचिताहे पुन्हा ५ “हैनि हाचि विलोक कदां हि न कामी ॥ १८ ॥  
 हा भूर्तग्राम दिसे तितुका हि निशीमुखिवै<sup>१</sup> सर्व लया प्रति पावे ॥  
 आणि पुढे पहटे अवघा चि रची तितुका म्हणसील कथोवे ॥  
 सृष्टि समूळचि सृष्टि करी हारि त्या विधिवै<sup>२</sup> न चुके भैवगोवे ॥  
 तेथ वसौं म्हण जे नर धांवति अक्षयि त्या कवणे वसवावे ॥ १९ ॥  
 यास्तव सर्व भुतां प्रति नास दिसे अविनाशि चि वस्तुस शोधी ॥  
 व्यक्त अऱ्यक्त उभावुनि सान परात्पर शाधत नित्य त्रिशुद्धी ॥  
 मृत्युमय पिंड घटावुनि मातिस कांचन खोटि नंगाहुनि आधी ॥  
 जाण तया परि मी पर चिद्घन अहय अच्युत तो चि सुदुर्दी ॥ २० ॥  
 व्यक्त दिसे म्हण एक अऱ्यक्त उभाउभि जे परब्रह्म अनादी ॥  
 अक्षर आणि क्षराक्षर उसम जेथुनि संसृति निश्चित नेवी ॥  
 या परि अक्षर जे म्हणिजे परि प्राप्तिवरे जायि द्वंद्व उपाधी ॥  
 ते मम धाम अनाम असंग अभंग अनुस्युत आद्य अभेदी ॥ २१ ॥

४१ जन्मक्षयातित ( तीत )=जन्ममरण रहित, ५० भेले=खडे, ५१ सत्यपुरी=ब्रह्मलोक, ५२ चतुरामन=ब्रह्मा, ५३ वारती=फिरतात, ५४ यादवी=कुती, ५५ यादवी=कण्ण, ५६ कथ=खरेदी, ५७ अहनि=दिवसास, ५८ आम=तम्ह, ५९ निशीमुख=सांघकाळ, ६० विधि=त्रहा, ६१ गोवे=फेरा, ६२ म्हण=हाणून, ६३ मृत्युमय=मातीचा, ६४ नग=दागिना,

जै सकलां भुर्ति अंतरि बाहिर व्यापित जै भुतभेद न सहि ॥  
 व्यापक व्याप्य विवर्जित अव्यय नामस्पासि न एक कदा है ॥  
 हे पुरुषधर्षभ जै पुरुषापर ॑वैनुं किती श्रुति वानित राहे ॥  
 यास उपाय नसे अँन्य लाभत भक्ति अनन्यपर्यं लवलाहे ॥ २२ ॥  
 हे भरतोत्तम सांगतसे तुज काळ अकाळ विचार करोनी ॥  
 अर्जीवृति आणि अर्जीवृति योगिजना प्रति होय कसी अवसानी ॥  
 एकमते सहजे पैह तेरिति संग्रह हा हि असो तव कानी ॥  
 दाटुनियां शशि सर्य करी तरि नित्य धडाडित अंतरि आग्नि ॥ २३ ॥  
 चिन्मय निर्मल ज्योतिस्खस्प हि सहृद सेवुनि त्यच्च॒ दयेने ॥  
 दीवस यावरि पक्ष हि शुद्ध चि उत्तर आयन सा महिन्याने ॥  
 ब्रह्मविद त्यजि या समर्था जरि देह चुखावुनि ब्रहसुखाने ॥  
 तो परब्रह्म चि पावतसे कथिजेल अकाळ अँकर्णि सुकाने ॥ २४ ॥  
 अग्नि जर्यो न ये शारिरात कर्फे विश्वतां जर्यि धूम भरे ॥  
 ज्ञांकुल्ली निज ज्योतिस धूवपडे स्मरणा विसेर॑ ॥  
 वद्य तिथी वरि राति हि दक्षिण आयन त्या महिन्यात मरे ॥  
 योगि असे तरि तो शशिमंडल पावुनि कर्मभुमीसम रे ॥ २५ ॥  
 दो समर्थो जार्गि जाण अनादि च पावति मृत्यु अपाचित प्राणी ॥  
 एक निघे पुनरागमना पथ एक जिरे गति जेथ नियेनी ॥  
 जै समयाधिन दुर्गति सन्मति पावति दैव वसे जरि प्राणी ॥  
 वर्य तर्यो पुजनै भजनै मज यास्तव यास मनास न आणी ॥ २६ ॥  
 आर्धि च जे स्वरूपी मिनले मग काळ अकाळ न जाणति योगी ॥  
 जेर्वि नभी नभ आर्धि च भंग घटा कर्थि हो अथवा घटसंगी ॥  
 यास्तव सर्व हि काळ मला भज मदुप होशिल ते चि प्रसंगी ॥  
 देह असो कि कधीं पडले तरि अर्जुन तूं अविनाश अभेगी ॥ २७ ॥  
 वेद धैङ्गांग-पर्ये यज्ञि यज्ञ हि तीव्र तर्पे तप सर्व हि ज्ञानी ॥  
 पुण्य जुडे बहु फार तर्ही समया न विचारण अद्वय ज्ञानी ॥  
 आद्य अनाम अणी अभोगत अद्वितिय श्रुति निश्चित ॑वैनी ॥  
 पावति जै पर स्थान अचंचल छद्वच्चिद्धघन योगि निर्दैनी ॥ २८ ॥

६५ पुरुषवर्भ=पुरुष श्रेष्ठा. ६६ पुरुषापर=आत्म्या पलीकडे (आत्म्याहून श्रेष्ठ). ६७ वानु=वर्ण. ६८ आवृत्ति=पुनर्जन्म. ६९ अनावृत्ति=पुनर्जन्माभाव. ७० अकर्णि (आकर्णि)=“आइक. ७१ या पदांत तीन अभरे कमी आहेत. ७२ पडंगे=शैक्षा, च्छेद, व्याकरण, निरूपक, ज्योतिष, कल्प. ७३ वानी=वर्णी. ७४ निदान=आदिकारण.

## भगवद्गीता अध्याय नवम

श्रीहरि षड्गणधीम निरुपम भक्तसुद्धुम बोलत वाणी ॥  
 सांगतसे तुंज हें गुज उत्तम कां तुं अनिदक हे धनुपाणी ॥  
 तें कवणे परिचें तरि ज्ञानप्रपञ्च समिक्षित बुद्धिस आणी ॥  
 जाणुनि जे जननामरणाहुनि मोक्षसुखासचि पावाति प्राणी ॥ १ ॥  
 हें पभु जाणुनियां सकला अणि गुह्य समस्त हि यास चि थोरी ॥  
 हें सुपविन्द्र पश्चिमपणासहि उत्तम उत्तम हें अथधारी ॥  
 हें उघडे सुलभे शुभ लाभत धर्म हि हें सुसुखा सहकारी ॥  
 अव्यय तेहिन्ने धृतकाजन जें घडिले निज स्वार्थशरीरी ॥ २ ॥  
 हे परतापन हा निज धर्म अशावरि आवडि नाहिं जयाची ॥  
 व्यर्थ श्रेम ध्रमले नर नेणति पीति पडे अधिका विषयाची ॥  
 ते मज पावति ना फिरती रिति वाट किती जननामरणाची ॥  
 मी हि कसा कायितो हि तुला स्थिर सांडुनि आइक भ्रांति मनाची ॥ ३ ॥  
 व्यापियले जग स्यां अवधे निज स्वस्वरूपे अैह दोर जसा रे ॥  
 दोरित सर्प तशीं मज भीतीरि सर्व भुते समजोनि असा रे ॥  
 जोवरि बुद्धिस सर्प अभासत तोवरि दोर तयांत कसारे ॥  
 तेवि भुतीं न मि दोर कळे तरि हें जगडंबर संपत सारे ॥ ४ ॥  
 पाहि कधीं कर्नीं नैंग नाहिं च हेमैं कर्धीं नग जालैं चि नाहीं ॥  
 हेमनगा धरिले हि नसे नगभाव दिसे तुज मारक काहीं ॥  
 सांडुनि तो मग मी च समस्त हि आत्मरूपी मम वैभव पाहीं ॥  
 ना मि भुतीं न भुते मज माजि असा भुतभाव न टाकुनि ठारीं ॥ ५ ॥  
 जेवि नभीं पवनासिपवाउनभा पवना रुप एक चि जाणे ॥  
 हालवल्या गति सर्व नभीं गगनांतरि योर तसा चि हि होणे ॥  
 आणि नभैं धरिला लय त्यांत चि तेवि भुतां मनमाजि उठाणे ॥  
 कोण करी तरि आइक सांगत हे प्रकृती कथिली तुज तेणे ॥ ६ ॥  
 सर्व भुते प्रकृतींत लयप्रति जगतिल जाणसि कल्पक्षर्यो ॥  
 हेतुं इतें मन माजि म्हणें मनपासुनियां दुसरी न तयीं ॥  
 जेवि रैवाकिरणीं मैंगंतोय उठे विनठे जैल्फेन 'नेयों ॥

१. धाम=धर. २ सुद्धुम=कल्पवृक्ष. ३ अहि=साप. ४ भीतीरि=आंत. ५ कनक=सोने. ६ नग=दागिना. ७ हेम=सोने. ८ हेतु=करण. ९ रवी=सूर्य. १० मृग-तोय=मृगजल. ११ केन=कोस. १२. नयी=नदीत. ( नदी=नयी; आम्रराजि=आंवराह ).

तेवि पैथौतनया बुझे मी च निमित्तं घडे <sup>१</sup> सृजितेसमयी ॥ ७ ॥  
 स्वप्रकृतीस अधिष्ठित मी सृजि मागति मागति हे भूतसृष्टी ॥  
 बीज बळे वपितो <sup>२</sup> च उभारत भैरत देखसि पैदंप दृष्टी ॥  
 कीं <sup>३</sup>भरिते उदयीं उदधीं शशिमंडल होत नसे अनुकष्टी ॥  
 तेवि मि सर्वे असे प्रकृतीवशा हा भूतगोधव्य वैष्णवे सैमंष्टी ॥ ८ ॥  
 काय मैरांबु स्वी लुडवी धुमठेलिल वायुस केवि घडे ॥  
 वाहुटली उडवी नम कीं जलबुद्बुद मस्तकिं वजपडे ॥  
 तेवि मला प्रकृतीकृतकर्मक बंधन जाण अवश्य घडे ॥  
 चेष्टित भानु जगासि उदासिन ते सुखदुःख तया न घडे ॥ ९ ॥  
 मी धनि नीस चराचरते रनि झोप जशी बहु स्वर्मि किजे ॥  
 हेतु मुळीं दिपकवृति होय घरीं घरचे जन वर्तवि जे ॥  
 चंद्र नभीं शशिकांत द्रवे तिस हे प्रकृती मजलांग अजे ॥  
 कुतिचिया कुमरा मज मी च तया जग मानित व्यर्थ दुर्जे ॥ १० ॥  
 मी परब्रह्म पैरात्पर आद्य अनामय अव्यय जो अविकारी ॥  
 ईश्वर भूतमेहश्वर मी मज नेणति मूढ कदां अविचारी ॥  
 मानिति कीं उपजे मरतो असे माणुसर्धमि किती अवधारी ॥  
 लाविति सर्व मला च जसे शिशु अप्रसर्वे शशि चंचलकारी ॥ ११ ॥  
 निष्फल जन्म हि जीवित निष्फल ते मज नेणुनि निष्फल जाले ॥  
 निर्फल ज्ञान कियाफल निर्फल चित्तानि चित्त विचेतस ठेले ॥  
 यापरि कूर अघातनि तामसि राक्षसि जे प्रकृतीस मिलाले ॥  
 मोह करी अविवेकिनि आसुरि साधियले श्रम कार न बोले ॥ १२ ॥  
 आइक जे मज जाणति सर्व भुतादिक अव्यय दिव्यरूपाते ॥  
 दैवस्वभाविनि शांति क्षमा निज ज्ञानप्रकृतिस आश्रित होते ॥  
 आवडिने मजला भजती मज वाचुनि आणिक नेणति चित्ते ॥  
 सांठविले हृदयीं मजला म्हण अंतर वाड तयां म्हणिजेते ॥ १३ ॥  
 कृष्ण हरी नृहरी मधुसूदन कीर्तन या परि नित्य करीती ॥  
 जाणुनियां मज सार्यक अर्थ विचारनि नाम जिवांत धरीती ॥

१३ पुथा=कुंती, १४ बुझ=समज १५ निमित्त=कारण (निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्)

१६ सृजिते समयीं=उत्पन्न करिते वेळी, १७ मागति=पुनः पुनः १८ वपिता=पेरिता, (वप् बीजसंताने), १९ मारत=हे भृतकुलोत्पन्ना अजुना, २० पादप=वृक्ष, २१. भारिते=भरती, २२ व्यष्टि=एकदेपणा, २३ समष्टि=सर्वपण, २४ अंदु=पणी, २५ परात्पर=अध्याहून श्रेष्ठ.

सर्व भुतीं मज वोल्वती नमिती निज भक्तिस वोलगताती ॥  
 आणि मला मिळती मज ते रिति सिधु जसा सरितां भरताती ॥ १४ ॥  
 ज्ञानदुताशनि दृश्य हवी यनि एकपैय यज्ञेन मज कोण्ही ॥  
 एक पृथक्पण विश्व दिसे परि मृन्मय भासतसे घटभ्रेणी<sup>२६</sup> ॥  
 एक बहूरूप हेम नगाकृति हेम चि जाणतसे बहु नाणी ॥  
 विश्वमुखे मज अपितसे मैत्यै ह्य सहज स्थितिच्चा धनुपाणी ॥ १५ ॥  
 वेद विधान कर्तीं क्रैर्तु तो हि मि स्त्रैह स्त्रिधा मि हि पंत्र हि मी ची ॥  
 औषधि महुप औज्य मि अभि हि मी च किया बढ़धा हवनाची ॥  
 हूतविधि मि हि आणि हवी मि हि स्वस्वरूपे सकळा समधीची ॥  
 या रिति सर्व मि यज्ञ चि जाणति मी स्वरूपे सकळा अमराची ॥ १६ ॥  
 मी प्रकृतीरूप माय जगाचि च बाय हि मी उपजे जग जेणे ॥  
 हीं प्रैकैतीपुरुषै मज पासुनि तो मि अज्ञ जगपालक जाणे ॥  
 वेद हि मी च पवित्र हि मी प्रैण्यवाक्षर जेयुनि वेद उठाणे ॥  
 ते ऋग साम यजू रूप माझै चि आणिक आइक मार्जि ठिकाणे ॥ १७ ॥  
 मी च गती प्रतिपाळक मी प्रभु मी जननी सकळांतरसाक्षी ॥  
 मी सकळां हृदयीं मज माजि निवास मला शरणास नुवेक्षी ॥  
 उत्पत्ति पालन आणि निदान मि मी च निधान तुं या परि लक्षी ॥  
 बीज मि अव्यय मी शाश्वते परि शुक्र रचे क्षिण उत्तर पक्षी ॥ १८ ॥  
 मी च तपै रविच्या किरणे वरेण नार्म पाउस होउनिया ॥  
 मी च करीं सकळा प्रति निश्रह मी च सृजीं बहु लोक तयां ॥  
 मारितसे सकळांस हि मृत्यु मि मी अमृतोपम मार्जि दया ॥  
 शाश्वत मी च अशाश्वत मी मज वांचुनि ठाव नसे चरया ॥ १९ ॥  
 नेणुनि मि त्रय वेदविधि यजिताति सुरा बड सोमैपै यागे ॥  
 आणि मनीश्वरकाम चि या चिंत्ति पाप समिश्रित पुण्यप्रसंगे ॥  
 त्या सुकृतें मज चित्तित पावति भोगति ते दिवि<sup>२७</sup> भोग निजांगे ॥  
 कामदुङ्घीं घरे सोपडली तिस कीरी<sup>२८</sup> उपेक्षुनि कौंजि च मारे ॥ २० ॥  
 जों पदर्णी धन तों कैलंवतिण जाण जिवाहुनि आधिक मानी ॥

<sup>२६</sup> घटभ्रेणी=मष्टक्यांचा समूह. <sup>२७</sup> मख=यज्ञ. <sup>२८</sup> कतू=यज्ञ. <sup>२९</sup> स्वाहा=देवास आहुती देते वेळी उच्चारावयाचा शब्द. <sup>३०</sup> स्वधा पितरांस पिंड देते वेळी उच्चारावयाचा शब्द. <sup>३१</sup> आज्य=घोकीचे तूप (अजा=रेळी). <sup>३२</sup> प्रकृति=स्वभाव. <sup>३३</sup> पुण्य=आत्मा. <sup>३४</sup> प्रणथ=ओकार. <sup>३५</sup> सोमप=सोमरस पिणारे. <sup>३६</sup> दिवि=स्वर्गांत. <sup>३७</sup> कामदुधाऽका-सधेनु. <sup>३८</sup> क्षीरदूध. <sup>३९</sup> कांजि=कण्या. <sup>४०</sup> कळवंतीण=वेश्या.

पुण्य सरे मग त्वा परि दीक्षितै<sup>४</sup> द्वार हि पाहुनि ये नयनार्णी ॥  
 भोगुनि स्वर्गसुखासि धरे उतरे बहु भोगित या जिवयोनी ॥  
 या परिचे<sup>५</sup> इंधिधर्म चि कामुक त्वा भवसंगतिने सुखहानी ॥ २१ ॥  
 चातक जेवि धैनैश करी जिवैना परि बालक चितिति माता ॥  
 तैवि अनन्यगती मग चितिति जे जन जाण उपासति ताता ॥  
 ते मज माजि मि त्यां अंत बाहिर गैर जसी जिवैर्णी बुडवीतां ॥  
 हो निज योगे<sup>६</sup> मि वाहै<sup>७</sup> निरंतर क्षेमपुरस्तर पांडवनाथा ॥ २२ ॥  
 जाण जरी जन सर्व उपासति आवडिने विधिपूर्वक देवां ॥  
 ते हि तरी मज पावति मी मूळ सर्व उपासन सार्थक भावा ॥  
 पैर्त लवे तित नेत्र सुखावत जैव तसे सुखवृष्टिस पावा ॥  
 मद्भूप देव समस्त हि अर्जुन भिन्न नसे कथि देह अवैर्णी ॥ २३ ॥  
 यज्ञस्वरूपक मी वदती श्रुति सर्व हि यज्ञसुरें मि च भोक्ता ॥  
 यज्ञ हि मी च धनी मज अर्पित यज्ञ समाप्तिस मी फलदाता ॥  
 पापरि नेणुनियां मज अस्त्रिरवीवरुणादिक इंद्र समस्तां ॥  
 जे भजती गति पावति ते तुज सागतसे धरि अंतरि पार्था ॥ २४ ॥  
 देवैर्यंजी तरि देवपदा प्रति पावति यौजैक देव चि होती ॥  
 पितृव्रते प्रितिपूर्वक आचरतां पितरांवरि निश्चित येती ॥  
 भूतगणां भजती भुत होतिल जे मज आवडिने भजताती ॥  
 मत्पर ते मज पावति निश्चित अक्षय मद्भूप होउनि ठाती ॥ २५ ॥  
 आइक मत्परनिष्ठ कसा तंरि पुण्य समर्पि फलादिक ज्ञालै ॥  
 है न मिले तरि काय उणे जल अर्पण आवडिने मज केले ॥  
 तै मुर्खि घालुनि भक्षितसे जण अन्न नसे बहु काळ भुकेले ॥  
 तांदुल विप्रकरार्पित द्रौपदिशाकमुखे भुवनत्रय धाले ॥ २६ ॥  
 पाहसि बोलसि ऐकसि चालसि इंद्रियधर्म समस्त करीसी ॥  
 कीं बहु षड्ग्रेस भक्षण भक्षिसि भेगिसि भोग अपार सुखासी ॥  
 यज्ञ अनेक विधी यजिसी बहु दान जना धन धोसिल देसी ॥

४१ दीक्षित=याजिक. ४२ त्रयी=कक्ष, धजुः, व साम हे तीन वेद. ४३ धनाश=मेघाची आशा. ४४ जीवन=पाणी, ४५ गार=पाण्याची गार, वर्ष, ४६ योग=जी वसु आपणाजवळ नाही ती प्राप करून धेणे. ४७ क्षेम=प्राप झालेल्या वस्तुचे रक्षण करणे. ४८ पात=डोल्याचे पाते. ४९ अवेव=अवश्य. ५० यजी=पूजक. ५१ याजक=यजी. ५२ षड्ग्रस=गोड, तिखट, तुट, अंबव, खारट, कढू हे सहा रस (एक द्वित्यादियुक्त्या भधुर काढुकपायाम्लक क्षारतिक्तैरेकस्मिन् षड्ग्रसैः स्युर्गणक कति वद व्यजने व्यक्तिभेदाः ॥ भास्कराचार्यकृत लीलावती )

कां तप आचरसी करसी व्रत अर्जुन तें मज देइ फल्लेसी ॥ २७ ॥  
 सर्व शुभाशुभकर्मफला जरि अपितसे निरहंकातिने ॥  
 तैं सुखदुःखफलास न भोग हि जीं बहु जन्म किती मरणे ॥  
 यारिति ज्ञानसमिश्रित अंतर बंधन मिथ्य करि भजने ॥  
 मुक्त असा मज मानि च पावसि तूं करसी म्हण हैं कयने ॥ २८ ॥  
 तो मि कसा तरि सर्व भूतीं सम कांचन जैवि समस्त नैगाति ॥  
 द्वेष कधी न करी पर्दिच्चा पर्दि मस्तकिच्चा प्रिय नाहित याते ॥  
 आणि मला भजती जिवनीं जर्वसिंधुसरी परि येकरसाते ॥  
 ते मज <sup>४</sup> भीतरि मी अंत बाहिर भेद तयां मज नाहिं च नाते ॥ २९ ॥  
 जो हिन कर्म करी हिन जाति हि नाव शुचि स्मित नाणित वाचे ॥  
 तो अनुताप धरी मज सर्व भूतीं भजने हारि दोष मनाचे ॥  
 त्यास मि साधु वरोबरि मानित भागिरथी <sup>५</sup> मळ गाँवर्साचे ॥  
 नीवडती जन त्या परि पावन देखुनि तो मम मानस नाचे ॥ ३० ॥  
 उषा घडि ये मजला शरणागत त्या घडि धर्मस्वरूप चि त्ताला ॥  
 पाउनि शातिसुखा प्रति मद्दुप शाधत ब्रह्म सुखे सम धाला ॥  
 हे कुरुनदन सांगुं किती तुज भक्ति सुधारस जो नर व्याला ॥  
 तो कथि नाश न पावतसे हरिभक्त असे म्हणताति तयाला ॥ ३१ ॥  
 जे मजला शरणागत निश्चित जाणति ना मज वांचुनि कोहीं ॥  
 तो पशु कीं बहु पापि हि योनित जन्म तया परि पावन नाहीं ॥  
 स्त्री शिशु वैश्य किं शूद्र हि अंत्यज भक्तित जातिस कारण नाहीं ॥  
 मद्दजने पर्मा गति पावति कुटणिका कुबजा निज देहीं ॥ ३२ ॥  
 या वरि ब्राह्मण क्षत्रिय उत्तम जन्म हि उत्तम कर्म जयाचे ॥  
 ते मजला शरणागत तैं किति वर्णु मि पुण्य अगण्य तयाचे ॥  
 हा बहु दुःखसमुद्र अशाधत पाउनि लोक सुनिश्चित कैचे ॥  
 यात तुं जन्मसि तें मज ये भज आइक वर्म कर्से भजनाचे ॥ ३३ ॥  
 हो मज भक्त मनांत मला धर्मि सर्व क्रिया मजलार्गि समर्पीं ॥  
 सर्व भुभूतीं मज जाणुनियां नरि अर्जुन हे बहु पद्धति सोपी ॥  
 सर्वभुतात्मक मद्दुप होसिल ब्रह्मपरायण अद्वयरूपी ॥  
 उद्धवचिद्घन सांगतसे गति पावति हे नर जे अनुतापी ॥ ३४ ॥

नवमोऽध्यायः समाप्तः

भगवद्गीता अध्याय दशम.

सप्तर्षि मी उदकों रस मी केंद्रु पासुनियां नव मीं कथिलेसे ॥  
 तें चिं पुन्हा हरि सांगत आइक उत्तम वाक्य धनंजय कैसे ॥  
 जे तुजला कथितां हित हेतु चि सिद्धिस पावति ते अनयासे ॥  
 का तुं मला प्रिय आवडता बहु प्राण तुझ्यापरि आस न भासे ॥ १ ॥  
 मी अंज अंबैय रर्व भुतैत्मक मी भुतभावन मी भुत गोस्ती ॥  
 या प्रैमवापति देव न जाणति सिद्ध महाक्रष्णि नेणति पार्थी ॥  
 का इणसी तरि मी सकलां मुळ देवमहर्षिस जन्मविं तीर्ता ॥  
 मी मन बुद्धिस चालक पालक मी सकलातित शुद्ध स्वसत्ता ॥ २ ॥  
 जन्म नसे मज आदि नसे अणि सर्व हि लोक महेश्वर मी ॥  
 जो मज यापरि जाणतसे निज स्वानुभवे भ्रमभेद श्रमी ॥  
 मानव हे बहु ध्रांत अश्वात हि मूढ नक्षे न भुलेनि तर्मी ॥  
 सर्व हि पावन बंध न तों वरि आइक जो मज भाव नमी ॥ ३ ॥  
 सार असार विचार निज स्थिति सावधता धरणीपरि शाति ॥  
 इंद्रियनिग्रह चित्त अचंचल इच्छित पूर्ण अपूर्ण हि होती ॥  
 भाषण सत्य दिसे जगदुत्पति त्या च सर्वे सकलां सम प्राप्ती ॥  
 भ्यासुर आणि निमासुर देखुनि हो भय कीर्तर निर्भय होती ॥ ४ ॥  
 दुःख भुतांस न दाववणे प्रिय अप्रिय भाव समान च तुष्टी ॥  
 कायिक वाचिक मानसिके तप नीति धनेन सुपात्रि च तुष्टी ॥  
 कीर्ति अपेक्षा असे बहु भाव पृथग्यिध व्यापियली भुत सृष्टी ॥  
 हे मजपासुनि होति समस्त हि आणिक आइक देखसि दृष्टी ॥ ५ ॥  
 जाण महा क्रष्णि सप्त हि याहुनि आणिक सांगतसे तुन चारी ॥  
 जे चर्चिदैतिल पूर्विल लेखुनि भाव असे अकरा अवधारी ॥  
 हे मम मानसि उद्गवले जणुं बुद्धुद देखि च जाति समद्री ॥  
 पासुन ज्या बहु लोकप्रजा सुत शिष्य प्रशिष्य परंपरकारी ॥ ६ ॥  
 वैभवयोग तुते कथिला नवर्मी बहु दावुनियां उपपत्ती ॥  
 बुद्धिसुमुख्य महा क्रष्णि पूर्विक सांगितर्या निज भाव विभूती ॥  
 या अवध्या मज पासुनि निश्चित जाणत जे सम महुप होती ॥  
 ते निजज्ञानसुखापति पावति संशय काहि नसे च यदर्थी ॥ ७ ॥

५१ कतु=यज्ञ, ५० अज=जन्मरहित, ५१ अव्यय=माशरहित, ५२ भूते=सृष्ट वस्तु,  
 ५३ गोप्ता=रक्षणकर्ता, ५४ प्रभव=उत्पत्तिस्थान, ५५ ताता=वापा, अर्जुना, ५६ कातर=भितरा, ५७ चवदांतील=चवदा भनूपैकीं,

सर्व जगासि मि उत्पति कारण आणि प्रवर्तक भी सकळांचा ॥  
 शापरि जाणुनिया बुध पंडित ने भजती मज कायिकवाचा ॥  
 भाव सुनिश्चित अंतर आवडि सोस सदा बहु मङ्गलनाचा ॥  
 सांगतसे करुणाधन श्रीपति सार्थक काळ कसेपरि त्याचा ॥ ८ ॥  
 चित्त मदपर्णि चितन मढुप इंद्रिय जीवन मी जिहै केला ॥  
 स्वानुभवे निजबोध परश्पर बोधविती श्रुति नेथ अबोला ॥  
 जाणुनिया मज कीर्तन ही करिती करि घेऊनिया जपमाला ॥  
 हर्षति आणि निवृत्तिसुखाप्रति पावति वर्ण किती म्हणु त्याला ॥ ९ ॥  
 आवडिने बहु जे भजती मज चित्त मदर्पण सर्व हि काळी ॥  
 ज्ञान तयाप्रति देत मि ते मज जाणति व्यापक व्याप्य समूली ॥  
 बुद्धिसुयोग जया म्हणिजे कथिला दुसऱ्यात तयास न्यहाळी ॥  
 ज्यास अनुष्ठानि पावति भक्त मला म्हण बोलतसे वनमाळी ॥ १० ॥  
 ने भजती मज त्यांस कृपालु मि देउनि ज्ञान हि कार्य करी ॥  
 नाण अविद्यक निर्मित हे भव नाशितसे ढग वायुसरी ॥  
 कोठ वसोनि कसा हरिशी म्हणसी तरि आइक तेचि परी ॥  
 बुद्धिसरी उजळे मग दीपक ज्ञान प्रभा तम सर्व हरी ॥ ११ ॥  
 ब्रह्म परात्पर तूं चि हरी शुभ पावन धाम हि तूं चि हरी ॥  
 सर्व पवित्र हि तूं चि हरी अज व्यापक हें जग तूंचि हरी ॥  
 नाश नसे तुज तूं चि हरि क्षर्त अर्कारै उत्तम तूं चि हरी ॥  
 दिव्य सुरांदिक तूं चि हरी तुज पार्थ म्हणे किति वांनुं हरी ॥ १२ ॥  
 या च रिती परब्रह्म परात्पर तूं मज सर्व ऋषी कायिताती ॥  
 नारद नित्य करी हरिकीर्तन गीत स्वयेच धर्षनि प्रतीती ॥  
 आणिक आसित देवल ही मुनि श्रीगुरु व्यास सदा तुज गाती ॥  
 तूं चि स्वयेपर ब्रह्म मि सांगासि त्या वचने हरिली भवभ्रांती ॥ १३ ॥  
 फार जनी कायिलै तइ अज मि शब्दसुखै गित ऐकत राहे ॥  
 नें अजि सर्व हि सत्य मि मानित नें तुक्षिया वचनी रवि पाहे ॥  
 हे भगवंत तुझे अवतार न जाणति दानव देव कदा हे ॥  
 निग्रह कीं करिसील अनुग्रह शेष धरातलं वानित राहे ॥ १४ ॥  
 तूं आणिकांस न जाणासि हें मज प्रत्यय सत्य हि तूं चि कथीशी ॥  
 हे पुरुषोत्तम तूं अज अवयय जाणासि तूं अपणे अपणासी ॥  
 हे भुतभावन भूतगणाधिप देवपती नगपालक होसी ॥

व्यक्ति तु इया हरि जाणसि तू चि नये सहसा वदता आणिकाशी ॥ १५ ॥  
 निश्चित सर्वे हि ज्या अति अद्भुत तू धरसील हरि निज व्यक्ती ॥  
 तै अपुल्या कथनार्थ समर्थ तु ज्यास स्वये म्हणझील विभती ॥  
 लोक दिसे विधिघारुति नारुप नाम हि भिन्न बहूपिध नाती ॥  
 त्यासि निहिं रुपें व्यापुनि तिष्ठसि तू करुणाशन अद्यमृति ॥ १६ ॥  
 योगपती हरि मी कवणे रिती जाणे<sup>१</sup> न तूज सदा मर्नि ध्याता ॥  
 कोण विभूति रुपे तुज चितुनि राहिन निश्चित है भगवंता ॥  
 कोठकुठे तव भाव विचारनि जाणवसी पहतां चि अनंता ॥  
 रुक्मिणिच्चा रमणा हरणा भव संशय दरि कर्णि गुरुनाथा ॥ १७ ॥  
 श्रीगुरु चिदधन देव जनार्दन त्वां कथिल्या अनुभूति विभूती ॥  
 त्या मज्ज सर्व दट्टिकरणे ददर्ये जडली गुरुवाक्यप्रतीती ॥  
 आणिक ही कयि आत्मसुयोग सविस्तर व्यापक है निज व्यक्ती ॥  
 सार तुझे वचनामृत प्राशन मी करितां श्रेणास न तसी ॥ १८ ॥  
 है कुरुशेष म्हणे मधुसूदन निश्चय रूप तुते कायिताहै ॥  
 उत्तम ज्या आपुल्या विभुती अवव्या हि असोत किं मुख्य चि पाहै ॥  
 विस्तर कां न कर्णी च कदाचित त्या हि असें म्हणसि मर्नि पाहै- ॥  
 अंत नसे मनबुद्धि अगोचर तेथ किती म्हणु वैखरि लाहे ॥ १९ ॥  
 जिंकियली निज झोप त्यास्तव अर्जुन त्याप्रति ईश गुडँका ॥  
 बाढुनि कृष्ण म्हणे सकळा भुति आत्मरूपे मनला अवलोका ॥  
 सर्वभुते मनपासुनि आदि मि मध्य कर्णि समरक्षण लोकां ॥  
 अंत हि मी सकळी नर्थि बुद्धुद कीं कनकीं नग त्यापरि होका- ॥ २० ॥  
 द्वादश जे अदितीसुत त्यांत मि वासन विष्णुरूपे समनावा ॥  
 जाण प्रकाशक झोतिमर्योत मि भास्कर नो नर्भि दाखवि पावा ॥  
 देवं मरुदण त्यांत मरीच मि कीं मरुतोत मि वागु सदैवा ॥  
 आणिक ती निशिमाजि लखकित स्वर्ण मि चंद्र विभुति पहा वा ॥ २१ ॥  
 वेद समस्त हि महूप त्यांत मि सुस्वर साम बुझे कुरुराया ॥  
 देव समस्त हि त्यांत मि वासव ज्या वहु नेत्र विराजत काया ॥  
 नाण दर्शेद्रियचालक हैं मन भोगित पंच सदां विषयां या ॥ २२ ॥  
 ते हि मि प्राणिगणीं निज ज्ञान मिं आइक आणिक ही समजा या ॥ २३ ॥  
 रुद्र दहावरि एक तयांत मि भर्ग सदाशिव जो विपुरारी ॥  
 राक्षस आणिक यक्ष तयांत मि जो धनदैशैर तो अवधारी ॥

<sup>१</sup> १ गुडाका=झोप. २ धनदैशैर=कुवेर.

आठ वसुंत मि पावैकै जो जठरानल याचित अन्न शरीरी ॥  
 मेरै<sup>४</sup> महाशिखरांत मि पर्वत ज्यास रवी शशि घालित केरी ॥ २३ ॥  
 सर्व पुरोहित त्यांत मि मुख्य तुं जाण विभूति मनांत धरोनी ॥  
 हे कुरुनंदन देवगुरु म्हणताति बृहस्पति जो बुध ज्ञानी ॥  
 आणिक सेनैकै त्यांत मि स्कंदै<sup>५</sup> सहामुख शोभत द्वादश कानी ॥  
 स्थीर सरोवर डोह तयांत मि सागर जो रचिला सगरानी ॥ २४ ॥  
 सप्तमहैति मी भृगु त्यास्तव चिन्ह उरावरि पातल वाहे ॥  
 वाचक सर्व पद्मो प्रणवैकैर एक च मी वचनी रचिलाहे ॥  
 द्वादश यज्ञ तुर्ते कथिले परि त्यांत मि जो जपयज्ञ तुं पाहे ॥  
 स्थावर सर्व पदार्थ मि त्यांत हिमालय मौलिमणी म्हण वा हे ॥ २५ ॥  
 सर्व तरु परि त्यांत मि पिपळ तेथ तुऱ्ही मन येऊनि सेवा ॥  
 सर्व ऋषीत मि नारद कीर्तन नित्य करी चुकला भवगोवा ॥  
 चित्ररथासि तुं जाणसि अर्जुन खेलैर तौ विभूतीत गणावा ॥  
 सिद्ध जयां परमार्थ अशांत मि जाण कपील मुनी तुजला वा ॥ २६ ॥  
 पायुर्षेहेतुनिमित्य जधीं मायिला क्षिरसैंगर त्यांत निघाला ॥  
 तो हईं सप्तमुखी रविच्या रायें जाण मि निश्चित निश्चय केला ॥  
 तेथिल जो गँजैं यान सुरेश्वर जाण गजांत मि वोळख त्याला ॥  
 आणि नरांत मि भूष नरेश्वर ज्ञासन जो करितो कुनरांला ॥ २७ ॥  
 शस्त्र समूह तयांत मि वज्र चि इंद्र करी धरि वृत्रवधाते ॥  
 कामदूधै करि पूर्ण मनोरथ धेनुंत मी ह्याण स्वार्ग रहाते ॥  
 काम प्रजापति ऊपनी ह्याण तो मि प्रजन्य विभूति गणी ते ॥  
 सर्प महाविषधारक त्यांत मि वासुकि मंदर बीरड्डि होते ॥ २८ ॥  
 निर्विष नाग तयांत मि शेष धरीं धरणी सगळी ह्याण माथां ॥  
 जाण वर्णण मि श्रेष्ठ जटीं वसताति बहूत चि र्धाईं समस्तां ॥  
 अर्यम जो पितरांत प्रभू म्हण पित्रुस्वरूप मि आदिजनीता ॥  
 आणि निर्यार्थकै जे यम त्यांत मि दंड करीं सकळां भुतर्जीर्तां ॥ २९ ॥  
 हैत्यकुळि पण भक्तशिरोमणि तो प्रहराद मि निश्चित मानीं ॥  
 जो गगर्ने जग आकळीं तो ह्याण काळस्वरूपक मी च निदानीं ॥

७३ पावक=अग्नि, ७४ मेरू=पृथ्वीचा आंस ७५ सेनप=सेनापती, ७६ प्रणव=ओं-कार, ७७ खेळर=आकाशचारी, ७८ पीयूष=अमृत, ७९ क्षीर=दूध, ८० हय=घोडा, ८१ गज=हत्ती, ८२ वृत्र=रक्षसविशेष, ८३ कामदुधा=कामधेनु, ८४ याद=जलचर, ८५ निं-आमक=शिक्षा करणारे, ८६ जात=समूह,

श्रापद कोटि गणांत मि सिंह रवे<sup>८७</sup> पळती गज उन्मत श्रेणी<sup>८८</sup> ॥  
 पक्षिगणीं वर्नतासुत जाण गरुड मि वाहत जो मम यानी ॥ ३० ॥  
 ऊढति यांत मि वायुस ओळख शस्त्रधरांत मि जानकीनांहो ॥  
 जो रविच्या कुळि दावारथी करि बाण-हुतौशानि राक्षस दाहो ॥  
 तारियले उदकी नड पर्वत पावन पांगि शिवा शुभ देहो ॥  
 आणिक मत्स्यकुळो मकराळति भागिरथी वहत्या जर्लि मी हो ॥ ३१ ॥  
 जें सृजिले जग फार पदार्थ तयांत मि जाणसि काय कसा रे ॥  
 ते मजपासुनि आदि तयांस मि मध्य मि शंत मि संहरि सरे ॥  
 जाणुनियां सकळांत मि आत्मविचारण वोळख ज्ञान तसा रे ॥  
 वाद जयांत मि साधतसे वदती मम नामगुणा अनुसारे ॥ ३२ ॥  
 सर्व हि वर्ण<sup>९२</sup> तयांत अकार मि जाण प्रमाण श्रुतीवचनानें ॥  
 व्याकरणी बहुतेक समास तयांतिल द्वंद्वसमास मि माने ॥  
 अक्षररूप मि काळ तुला किला पहिले क्षय तो गणनें ॥  
 कर्मफळाति मि देत समस्तहि तृप्त अखंडित विश्वमुखानें ॥ ३३ ॥  
 हारक त्यांत मि मृत्यु हर्षी जईं प्राण तर्ही मग कांहिं उरेना ॥  
 जाण भविष्य तयांत मि उद्धव हा नरदेह वपू हित नाना ॥  
 वर्णुनियां शुभ कीर्ति मि श्री मि हि वाणि हि मी कर्धि निंश वदेना ॥  
 आणि श्रुती धृति आवडि क्षांति मि नारिमध्ये इति साच चि माना ॥ ३४ ॥  
 साम तयांत मि इंद्रक्रमच्या स्तवनीं गियमान सुराधिप नेथे ॥  
 छंद तयांत मि चोविस अक्षरि ज्याविण घे न द्विजत्व द्विजाति ॥  
 मास तयांत मि हा मृगशीर्षसमधिक मास कर्ही तु ज येथे ॥  
 साहित्ररूत मि जाण वसंत कर्ही सुमने फळ सर्व तर्हूते ॥ ३५ ॥  
 आणि छळ<sup>९३</sup> बहु त्यांत मि दौतै नवर्जित राव हि चौर दिवीचा ॥  
 तेजवता बहु त्यांत मि तेज यशी यश मी जय जो न जयाचा ॥  
 मी व्यवसाय हि लाभ पुरस्कर जेथ मिळे शुभ स्वात्मसुखाचा ॥  
 सत्यधरांत मि सब न पाहति जे तनु देखिल पाढ निवाचा ॥ ३६ ॥  
 यादव त्यांत मि देवकिनंदन कंसविदारण रुक्मिणिनाहो ॥  
 पांडव त्यांत मि अर्जुन तू झाण भेद नसे मज तूज कदा हो ॥  
 वेदवितां<sup>९४</sup> मि व्यास मुनीश्वर सर्थवैतीसुत निर्मलदेहो ॥

<sup>८७</sup> रथ=गजना, <sup>८८</sup> श्रेणी=पक्षि, <sup>८९</sup> विनता=गरुडमाता, <sup>९०</sup> नाहो=नाथ ( नवरा ).

<sup>९१</sup> हुताशन=अभिः, <sup>९२</sup> वर्ण=धर्मरें, <sup>९३</sup> छळ=कपठ, <sup>९४</sup> शूत=जुगार, <sup>९५</sup> दिवाचा=विवरास, <sup>९६</sup> वेदविता=वेदज्ञ, <sup>९७</sup> सत्यवती=व्यासमाता.

सर्व कर्वीत मि दैत्य गुरु उशीर्ना कवि शुक्र विभूति पहा हो ॥ ३७ ॥  
 सर्व दमात मि जो धनदंड नयास्तव सर्व हि लोक भिताती ॥  
 जिनिति चैर उपाप तयात मि नीतिरूपे पर जे जिनताती ॥  
 गुग्ग तयात मि मौन सुनिश्चित जेथ <sup>१</sup>परंदिक शब्दसमाप्ति ॥  
 तत्खविदात मि ज्ञान तु ज्ञानसि स्वानुभवे धरि अद्वयशांति ॥ ३८ ॥  
 आया जवलोनि भुते गगनादिक पावति वृद्धिस सर्व भुताच्चे ॥  
 बीज मि तै तुज संगितले तरि यावरि आइक आणिक साच्चे ॥  
 जया मज वांचुनि स्यावर जंगमरूप नसे अनुप्राणि गणाच्चे ॥  
 पास्तव ज्ञान वटस्य सविस्तर वोळख जे निज वीज कणाच्चे ॥ ३९ ॥  
 शत्रु निकृतैन अर्जुन हे मम दिव्य विभूति न अंत जयांचा ॥  
 जेवि नर्भी भवला घन विदु अनील असी कवणाप्रति वाचा ॥  
 म्यां कथित्या तुजलांगि विभूति सलक्ष शाती न च अंत तयांचा ॥  
 यावरि स्पष्ट करूं तुजला समजे तरि आइक सावध साचा ॥ ४० ॥  
 भाग्यवळे धनवानबळे निजदैववळे बडु युक्तिवळे ॥  
 कीर्तिवळे हरिभक्तवळे बघती अधिकल जया अगळे ॥  
 रूपवळे उरजीतवळे भलते नवशासित तूज कळे ॥  
 पाव खुणेस तु नीति असी मम तेथ समुद्रव अंशा कळे ॥ ४१ ॥  
 यापरि या बहुता विभूती तुज ज्ञानुनि काय प्रयोजन पार्था ॥  
 एक अंशेकुन सर्व हि है जग व्यापुनि राहतेसे सम सत्ता ॥  
 जे बडु ढीग च साखर गोडिस भेद नसे विवरोनि पहातां ॥  
 अर्जुन प्रार्थिल ते कवणेपरि विश्वरूपी हरि होईल आतां ॥ ४२ ॥

## दशमोध्यायः समाप्तः

## अध्याय ११.

श्रीपतिर्ते विनती करि अर्जुन काय किती उपकार वदावा ॥  
 मी जड मूढ तरे म्हणुं सांगुनि गुह्य हरी हरिला भवगोवा ॥  
 जे हर नारद व्यास शुकादिक स्वानुभवी निजज्ञानविसांवा ॥  
 पावति त्या वचने अवघा मम मोह चि हारपला गुरुदेवा ॥ १ ॥  
 आइकले अति विस्तर सर्व भुते तुज पासुनि निश्चित हेती ॥  
 आणि नसे उदकीं जाळकैदुवुद लीनै तशी तुज मानि समाप्ति ॥

१८ उशना=शुकाचार्य. १९ चार उपाय=साम, दान, भेद, रंड. २०० परादि=परा, प-  
 रयंती, मध्यमा, वैखरी. १ शत्रुनिकृतैन=शत्रुनाशक. २ बुद्धबुद्ध=बुद्धबुद्धा. ३ लील=लपले ला.

तूं अज अव्यय हा महिमा तुक्षिया वचने मन येत प्रतीती ॥  
हे कमलायैतलोचन सद्गुरु श्रीहरि दीनदयाकर मूर्ती ॥ २ ॥  
हे परमेश्वर तूं अपुणे अपुणा कथिसी मन जे परि जैसा ॥  
तो मन प्रत्यय स्वानुभवे समर्विवतसे हृदयात हि तैसा ॥  
एक मनोरथ हा उपर्जन तुज पाहिन लोचनि विश्विलासा ॥  
भक्तसुरद्रुम हे पुरुषोत्तम चिद्दन चिन्मय पूर्णपरेशा ॥ ३ ॥  
जाणसि तूं मम नेत्र तुङ्गे रूप दाखवशील तथासि पहाती ॥  
हे प्रभु देव कुलेश्वर श्रीपति योगपती पुरर्णी तरि आर्ती ॥  
अव्यय दिव्य निजात्मरूपाप्रति देविसि हा मन निश्चय चित्ती ॥  
या वचने हरि प्रेम न सांनरि एकसरा भुल्ला प्रियभक्ती ॥ ४ ॥  
देव म्हणे भवतापविमोचन दिव्य शतै शत मार्ज्जि रूपै हीं ॥  
हे विर अर्जुन वर्ण बहूविध आकृति दिव्य सहस्र तुं पाहीं ॥  
काय अशक्य तुङ्गे तुक्षिया घरि ग्लानि किती अति सावध राहीं ॥  
या स्वरूपांत मनेच्छित देविसि वीण नसे अवलोकनिं कांहीं ॥ ५ ॥  
विश्वरूपी इथकाकृति न्याहळि दिव्य जया नयनी रवि बारा ॥  
अष्ट वसु मुखि तिष्ठत मेलविती भृकुटी अकरान्जन रुद्रा ॥  
सोर्ममयादिक वायु धैनाधिप देखसि हा निवलोकपसारा ॥  
दृष्ट नसे पहिले कवणाप्रति अङ्गुत चिर्त्र तुझ्या अधिकास ॥ ६ ॥  
या मन विश्वरूपी शरिरावरि हे कुटिलालक पाहै निवांडे ॥  
एकरूपी जग स्थावरजंगम रोममुळीं दिसती विधिअङ्डे ॥  
आणि तथा परेत पहसी तरि त्याविष्यीं तुज कांहि न कोळे ॥  
पाहत कीं, न च पाहतसे विर अर्जुन ज्यापरि होउनि वेडे ॥ ७ ॥  
काय न पाहसि देव पुसे तंव अर्जुन बोल म्हणे कवणाशीं ॥  
स्तन्यप बालक त्याप्रति लाडुक घालितसा वदनी प्रतिघासीं ॥  
सत्य म्हणे हरि शक्य नब्बेस तुं या नयने मन विश्वरूपाशीं ॥  
देखसि ते तुज दिव्य सुलोचन देत कपेस्तव मी हृषिकेशी<sup>१</sup> ॥ ८ ॥  
संजय बोलतसे धृतराष्ट्र असे वदतां हरि योगपती ते ॥  
दिव्य प्रभा प्रगटे तम नाशित तेज भरे नयनीं गगनाते ॥  
देखतसे तव रूप महाङ्गुत जे निंगमेसि न ये वचनाते ॥

१ आयत=हीर्ष. ५ वाण=कमताई. ६ सोम=चंद्र. ७ धनाश्रिप=कुवेर. ८ चित्र=चम-स्कारिक. ९ विधिअङ्डे=ब्रह्मांडे. १० स्तन्यप=स्तनांतील दूध पिणारा लहात बालक. ११ हृषिकेश=त्वचीक + इंश=इंद्रिय निग्राहक" ( कृष्ण ). १२. निगम=वेद.

जैं परमोन्तम् पूर्ण परात्पर अक्षर अव्यय बोलति ज्याते ॥ ९ ॥  
 त्यांत प्रभेत पहांत धनंजय तों दिसती वदने अगणीते ॥  
 लाहन थोर निमासुर म्यासुर काळकराठ किती अतिशाते ॥  
 नेत्र उद्दंड<sup>३</sup> उद्दंड चिं ते भुजदंड धरी बहुतायुध हाते ॥  
 दर्शन दिव्य महदृप त्यावरि आभरणे अधिके समकांते ॥ १० ॥  
 दिव्य पितांबर दिव्य फुले हरिचंदन दिव्य विलेपन आंगा ॥  
 ज्या भुति दृष्ट विधी व दे<sup>४</sup> नेणति त्या किरिटी नयने हरिनोगा ॥  
 सर्व विचित्रमया हरि विश्वरूपास न ठाकत दिव्य अपांगा<sup>५</sup> ॥  
 विश्वमुखा श्रुति गाति प्रतीतिस साक्ष अवंत पुरे गुरुसंगा ॥ ११ ॥  
 ईश्वरविश्वरूपीं च महामक त्या हरिचं किति तेज वदने ॥  
 द्वादशा एक असे दिवि<sup>६</sup> सूर्य शर्तेशतशा गणतीस गणवे ॥  
 ते अवघे उदयाप्रति एक चि वेल नभीं करिताति उठावे ॥  
 ते विवसा दिवहीं परि होइल हो तरि येथ असो उपमावे ॥ १२ ॥  
 त्या बहु विश्वरूपा हरिची तनु एक त्यांत हि अंश पहातां ॥  
 रोममुळीं विविधाकृति हैं जग होउनि नात लया लैवं होता ॥  
 सोहणियांत<sup>७</sup> नसे भ्रमती अङ्गुरशिमुळे दिसताति समर्तां ॥  
 पाडुनि अर्जुन ते समर्थी गति कोण तथा शुणु कौरवनाथा ॥ १३ ॥  
 विस्मय दाटतसे मन व्याकुळ होत असे पौहणे पौहण्याते ॥  
 चित्त हि चिन्नपणा विसरे धिर बुद्धि न घे अहैता हि न तेथे ॥  
 कंपित सर्व शरीर सगद्व रोम उभारत सर्व तनूते ॥  
 वंदुनियां शिरसा कृत अंजुलि अर्जुन बोलत विश्वरूपाते ॥ १४ ॥  
 पाहतसे तुज विश्वरूपावरि सर्व हि निर्जे<sup>८</sup> हैं सपदेशीं ॥  
 त्या च परी भुत पंचैकं फार थवे दिसती जन भिन्न जगाशीं ॥  
 हा विधि कीं कमलासन शंकर स्वस्थल शोभविती स्वगणेशीं ॥  
 नांदत सर्प तल्लातळ देखिल हा तपलोक हि + + + + ॥ १५ ॥  
 पाहतसे जिकडे तिकडे भुज नेत्र हि त्या परिचे दिसताती ॥  
 हीं भयतीं उदरे हि अमित्य चि विश्वरूपीं नभ व्यापुनि ठाती ॥  
 देखतसे हरि विश्वरूपासि [ मि ] आइक तैं कथिताहैं प्रतीती ॥

१३ उद्दंड=उष्कळ, १४ अपांग=नेत्रकदाक्ष, १५ दिवि=आकाशांत, १६ लव=अत्यन्तकाळ, १० सोहणियांत=सिङ्करीत, ( सोलापूर प्रांतीं धाड्याचे धरांना उजोड येण्याकरिता जीं भोंके देखितात त्यांत सागीं=सोहणी म्हणतात ) १८ रणि=किरण, ११. निर्जर=देव, २० भूतपंचक=पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश.

येक मला पहतां न दिसे औदि अंत न मध्य रूपाघनमूर्ती ॥ १६ ॥  
 आणिक ही खुण पाहतसे पण मोडि च ना पहिल्या मुगुटाची ॥  
 ते चि हरीकरिचें हि सुदर्शन आणि गदा मग ठाउक ते ची ॥  
 हे पण दीप्ति विशेष लखालित झांपड लागत सर्व द्यैंची ॥  
 फार रवी प्रलयानल देलिल ते समता न पवे चि जयाची ॥ १७ ॥  
 मानित मी तुज तूं परब्रह्म परात्पर अक्षर निश्चित होसी ॥  
 जैगणियासि तुं योग्य हरी परि नित्य निधैंन तुं विश्वै<sup>४</sup> जनासी ॥  
 अव्यय धर्म पुरातन शाश्वत तूं चि तुं जाणसि आपणियासी ॥  
 तूं चि सनातन तूं पुरुषोत्तम चिद्दन अव्यय चित्पुरुषराची ॥ १८ ॥  
 आदि न मध्य न अंतविहीन तुं वीर्य उदंड अपार कैरांचा ॥  
 नेत्र शशीरावि खेळवि तुंदिल भ्यासुर भासत भाव रूपाचा ॥  
 आणि मुखीं भडके हुत भैर्संक ज्ञाळ उठे आति दाह तथाचा ॥  
 तापन विश्व क्षणे करि लाहि च भै<sup>५</sup> न रिघे उदरों कवणाच्या ॥ १९ ॥  
 ठाव रिता तुजवीण नसे चि तुं एक चि व्यापक सर्व दिशांते ॥  
 योग्यधरां तळ अंतर बाहिर तूं चि उभा दिससी नयनाते ॥  
 हे तव उग्ररूपा प्रति देखुनि लोक निही धरताति भयाते ॥  
 तूं सकाळांतर आत्मरूपी तरि अद्भुत कां भय दाविसि येई ॥ २० ॥  
 पैल समस्त हि देव मिळोनि तुर्ते मिळती तुजमाजि च येतां ॥  
 येक भये थर कापति प्रार्थिति श्रीकरुणाघन देव अनेता ॥  
 आणि महा ऋषि सिद्ध समस्त हि स्तौति तुर्ते प्लणती गुरुनाथा ॥  
 सर्व मुखे स्तविती स्तव पुण्यल ब्राह्मि हरी शरणागत आतां ॥ २१ ॥  
 रुद्र वसू रवि विश्व मरहृण अथिनिपुत्र गणादिक सारे ॥  
 यक्ष पिजाचक खेचर सिद्ध समस्त हि निर्जर मेळ पसारे ॥  
 साधन साध्य स्वये जग कलिपति ते तुजपासुनिया भयशारे ॥  
 काळजि पावत विस्मित लक्षिति दिव्य महद्भुत विश्वरूपा रे ॥ २२ ॥  
 हे हरि योर भुजा तुक्षिया अति रूप भयानक देखुनि वाटे ॥  
 फार हळ्ठे बळ नेत्र बळ पद फार उरु बळ मस्तक पोटे ॥  
 फार उभे मुख दांत भयानक दीर्घ करैल न शांकति वाटे ॥  
 लोक भये अति दुःखित ते किति प्रस्तुत मी मज माजि च मोठे ॥ २३ ॥  
 कां पसरोनि मुखाप्रति तिष्ठसि हे जग ग्रास नव्होचि म्हणोनी ॥

धाफ नभा कवळीत धडाडित ज्वाळ उवाळ बहूविध वर्णी ॥  
 नेत्र विशाल स्वतंत्र चिता वित देखुनियां तुज या नयनानी ॥  
 ज्ञापडि पावुनि पोळत अंतर धीर हरी गवसे न निदानी ॥ २४ ॥  
 भ्यासुर शूल तसे अति तिक्षण दांत कराळ अती मुर्खि काळे ॥  
 दीर्घि जशी प्रव्यानळ जाळित कीं प्रल्ही रविचे बहु मेळे ॥  
 देखुनियां भय प्राण पिशाच दिशाभुलि अंतर निश्चित पोळे ॥  
 हे करुणाघन तुं जगव्यापक कीं मजला सुख अल्प न मीळे ॥ २५ ॥  
 पैल समस्त हि हे धृतराष्ट्रतनुज सैन्य समस्त हि राजे ॥  
 सारथि सैसं हया सह हे रथ जे मिनले बहु संगरकाजे ॥  
 भीष्म गुरु सुतपुंत्र स्वीसुत सैनिकै ही अमुचे दाळिचे जे ॥  
 यापरि सर्व दळें उभयाचि च आजि दिसे वदनी तुज खैजे ॥ २६ ॥  
 येकसरें वदनी तुझिया निघती अति सत्वर दाठि विरांची ॥  
 दांत भयानक अग्र न लाविसि ग्रास दिसे पुरता न भरे ची ॥  
 सिंहमुखी जसि पीपिलिकै मजभक्षण <sup>३</sup> सर्वप त्या चवि कैची ॥  
 तेवि तुझ्या वदनी बहु मस्तक चूर्ण न माखत कोर जिभेची ॥ २७ ॥  
 जे धरणीवरि वाहतसे जळ त्यास गती उदधीविण नाही ॥  
 सर्व हि त्याच मुखे पळती दिसती मज तैसिच येथ हि घाई ॥  
 जो उपजे जन तो तुज सन्मुख येत मुखांत न त्या अनवाही ॥  
 काय करील अकार अकारण दाहकदीसि भयासुर खाई ॥ २८ ॥  
 तोंड तुळे हरि हैं प्रव्यानळ त्यांत पतंग दिसे जग मातै ॥  
 दीपक देखुनि थोर <sup>४</sup> जवै करि घालितसे उडि जो मरणातै ॥  
 तेवि तुझ्या वदनी निघते इट वोढवला मरणांत तयातै ॥  
 धांवत सत्वर मोहर आन नसे वदनेविण तो कचणातै ॥ २९ ॥  
 लोक समग्र हि ग्रास नव्हे म्हण जीभ हळाहळि चाठित दाढा ॥  
 ते हि जशी वडवानळज्वाळ स्वतंत्र चि रोषगणा वित गाढा ॥  
 तेज जगा अवध्या डुडवी गति एक चि सर्व हि धाङ्क भ्याढा ॥  
 उग्रपणा किति वाढविसी जग येत मुखांतिल दाविसि झाढा ॥ ३० ॥  
 हे हरि देव सुखा मर्नि उग्ररूपा तुज वीनवितें नमितो ही ॥  
 दे कर दीनदयाकर होय प्रसन्न रूपा करि जी लवलाही ॥  
 आजि प्रजाप्रति पाळक चाळकसा विसरे करिसी हरि लाही ॥

२१ सस=हजार. २० सुतपुत्र=कर्ण. २१ सैनिक=रिपाहै. २२ खाजे=खाच. २३  
 पीपिलिका=मुंगी. २४ सर्वप=मोहरी. २५ जय=वैग.

धंस्तपिरी न पवे रवि मध्य चि दोप्रहरां निशि होत ची नाही ॥ ३१ ॥  
 विश्वरूपी हरि बोलतसे नंगभक्षक भी क्षेप काळ जगांचा ॥  
 वाढतसे जगसंहरणी नयनी तुं हि देखलिसि नाश तयाचा ॥  
 तूजविना जग काळवरो पण ये समर्पी पुरला दिस यांचा ॥  
 जे तुजसीं समरांगणि तिष्ठति युद्ध करुं म्हण त्या च दलांचा ॥ ३२ ॥  
 यास्तव ऊठ वरें करिं ये धनुबाण करीं अति दारूण मारा ॥  
 शत्रुं पराभउनी यश पायसि राज्यसंवृद्धिस भोगिसि फारा ॥  
 म्या वधिले पहिले चि है निर्जिव चिरिचिया सजव्या दलभारा ॥  
 नीवैर्टेण किति क्लेश निमित तुं होडनि संहार अर्जुन वीरा ॥ ३३ ॥  
 द्वौण गुरुवर भीष्म अजा म्हण कां धरीसी मर्ने फार अशंका ॥  
 कर्ण जयद्रय आणिक ही धिर ते तुज सन्मुख नेर्वि औवीका ॥  
 म्यां वधिले वर्धि अर्धिच निर्जिव शोचुं नको धरि धीर अवांका ॥  
 जिकुनि दाइज दुर्जन अर्जुन सज्जनसे प्रगटे तिर्हि लोकां ॥ ३४ ॥  
 संजय बोलत विश्वरूपाहरिचो वच्चें जंव अर्जुन ऐके ॥  
 जोडुनियां कर कंधर नम्र करी भय अंतरि सन्मुख ठाके ॥  
 कंठ सगद्वद लावित लोचन उग्रपणा अवलोकुनि धाके ॥  
 आणि म्हणे प्रणिपात तुला पुढती पुढती मन सदृश रांख ॥ ३५ ॥  
 या स्थळिं भी तुज्ञिया महिमे हूरि केवळ हर्ष चि पावत नाही ॥  
 कां म्हणसी तरि कीर्ति तुशी जांनि हर्षविषाद करी उभयाही ॥  
 राक्षस भीउनि दूरि दिशा पळती नमिती ऋषि सिद्ध मुनी ही ॥  
 हे हृषिकेश तुं येक चि कीं भय हर्ष वसे तुजमाजि च पाही ॥ ३६ ॥  
 कोणि हि हा माहिमा तव नेणाति कां तरि आदि तुं सर्व जगाची ॥  
 तो मृजिला विधि तेयुनि उत्पति काय कळे तुज जाणसि तूं ची ॥  
 अंत नसे तुज देव गुरु तुं चि व्यापक अक्षर हे खुण साची ॥  
 शाश्वत आणि अशाश्वत याहुनि ने पर ते म्हणिजे तुजला ची ॥ ३७ ॥  
 तूं जगदेव किं आदि पुरुष तुं फार जुना म्हण गाति पुराणे ॥  
 या हरि विश्वरूपाचि तुं माहौसे जाणसि तूं पण कोणि न नाणे ॥  
 जाणुनि यांस तुं जाण हूरी परब्रह्म तया तुज माजि च ठाणे ॥  
 व्यापक विश्व तुं येक अनंत रूपे म्हण वौलिसिजे तुज कोणे ॥ ३८ ॥  
 वायु तुं सर्व भुतां प्रति चाळक न्यांमक तूं यम सर्व भुतांचा ॥

वहि तुं सर्वं भुतां जठरीं वर्षणे जग पोसिसि स्वामि रसांचा ॥  
 चंद्र भुतां प्रति वाढविसी जग निर्मेसि तुं चि प्रजापति साचा ॥  
 तूं चि पितामह तूज नमो पुढती तुज वंदन कैयिन वाचा ॥ ३९ ॥  
 लक्षण्गुणी तुजला चि नमो हरि सन्मुख ही तुजला हि नमो ॥  
 पाठिकडे तुजला चि नमो हरि सर्वरूपा तुजलांगी नमो ॥  
 फार पराक्रमि तूज नमो बहु वीर्य तुङ्गे तुजलांगी नमो ॥  
 सर्वं हि व्यापक तूज नमो सकलां प्रतिपालक तूज नमो ॥ ४० ॥  
 नेणुनियां तुज फार हरी अपराध किती म्हण आठवुं आतां ॥  
 देहसमंध करूं तुजसीं अरेै ये हरि ये हरि ये यदुनाथा ॥  
 सम्यसभेसि तुं ठोसर होउनि हीन वदों तुजलांगी अनंता ॥  
 हा महिमा न कळेचि तुझा करि सर्व क्षमा मज शक्मणिकांता ॥ ४१ ॥  
 आणिक ही अपराध हरी उपहास विनोद टबाळ्ठित जाला ॥  
 आसनमंचकिं लोळतर्से घसटोनि तुर्ते न धरीं च भयाला ॥  
 भोजन येउनि नास करीं रुसणे फुगणे समजाव न केला ॥  
 ते निज माय समाविसि पोटि च कोटि चुकी विनवूं कवणाला ॥ ४२ ॥  
 लोंक चराचर बाल्फ हे हरि तूं जनिता लघु हे गुरु होसी ॥  
 वंद्य जगापति ते तुज वंदिति चेव्य नसे तुजवीण जनासी ॥  
 तुळ्य नसे तुजसीं जनिं श्रीपति गोष्ठि अशी न करूं अधिकांसी ॥  
 तैथ निरूपम हा महिमा उपमा रविते करि जे रवि ऐसी ॥ ४३ ॥  
 यास्तव तूज नमो इश वंद्य तुं सर्व क्षमा करि गा अपराधा ॥  
 बाप सुताप्रति सज्जनाँ सज्जन कां अथवा ललना प्रति मेधीै ॥  
 तेविं तुशाच मि आवडता हरि शांत करीं अनिवारण क्रोधा ॥  
 सांठविं हैं रूप थोर भयानक होय बहु मजला भयबाधा ॥ ४४ ॥  
 देखति तूज न कोणि कधीं म्हण देखिलिया मुख देखुनि भ्यालो ॥  
 कांपतसे मन धाकत काळिज उग्रपणे बहु दुःखित शालो ॥  
 इयामल कोमल रूप मनोहर थाठवते म्हण सन्मुख ठेलो ॥  
 तेै मज दाउनि सांठवि व्यापक पूर्णमनोरथ सहुरु धालो ॥ ४५ ॥  
 वहि बहु हात अपार मुख्ये मज चारि भुजा रूप दावि रूपेने ॥  
 कौथ शिरीं उजले शुभ कीरिट चक्र गदा धरिसी अति मानै ॥  
 क्षेमैै दिजे तरि दोंचि करीं वदिजे तरि मंजुळ येक मुखानै ॥  
 तेै चि दिसो म्हण इन्छितसे बहु जाँकलों जिर्वि विश्वरूपानै ॥ ४६ ॥

देव महो तु न दासविले रूप तत्वविचारण याहि परौतै ॥  
जैं प्रतिभासय म्यां च दयेत्व दृश्य नसे तु जीवाण दुजातै ॥  
ज्ञाथत आद्य अनंत निरूपम लक्षिति अंतरि योगि जयातै ॥  
भीउ नको मर्नै हैं चि धरो मग उद्धरसी भजनै आणिकातै ॥ ४७ ॥  
यज्ञ करो बहु लभ्य नव्हे नव्हे सांग हि वेद बहु पठणानै ॥  
कर्म क्रिया बहु आचरसी पण देखासि ना बहुधा करिदानै<sup>४८</sup> ॥  
अँटण सर्व धरा करितां न दिसे च कधीं करि उग्र तपानै ॥  
हे कुरुनंदन मानवलोके न देखियले तु न वांचुनि आनै ॥ ४८ ॥  
देखुनियां मम घोर असै रूप या नयनै करि मूढ न भावो ॥  
ठाकुनि सर्व भयाभय प्रीत मर्नै करि कां घटतेचौचि ठावो ॥  
देह तुझे करुं सर्व हि कारण चित्त अहर्निशि महुप पाहो ॥  
मागति तेथुनि काढिसि तूं झणि हे निकरे खुग सांगत देवो ॥ ४९ ॥  
बोलत संजय श्रीहरि येरिति बोधुनि अर्जुन लाहन ज्ञाला ॥  
दासविले निज रूप चतुर्भुज आणि <sup>४९</sup> संमोखितसे बहु भ्याला ॥  
भक्त सुरदुम इच्छत सिद्धि च नाचतसे प्रिय पांडव बोला ॥  
लाहन घोर पुन्हा रूप लाहन या परिचा हूरि होउनि ठेला ॥ ५० ॥  
अर्जुन बोलत देखियले तव मानुष रूप जनार्दन आतां ॥  
सौम्य चतुर्भुज हैं अतिसुंदर श्यामल आवडते बहु संतां ॥  
स्वस्थ मि निश्चित ये समर्थी हूरि दुश्चितता हरली भयाचिता ॥  
हैं परिसोनि हरी द्विडकारित सांगितले चुकसी झणि पार्थी ॥ ५१ ॥  
जैं रूप पैँहाणिया अतिदुर्क्षभ तैं तु ज दृष्टिस गोचर ज्ञालै ॥  
त्यास उपेक्षुनि यां यव्हां पाहासि सांग चतुर्भुज आवगवीले ॥  
जैं रूप देव विधी हर इच्छित त्या च निमित्त अनुष्ठित ठेले ॥  
त्या न दिसे तु ज ऊघड तैं पण काय गैर्वार्पण ऊबगियेले ॥ ५२ ॥  
ना मज जेरिति देखियले तसें वेद पढो पण शक्य नव्हेती ॥  
उग्रतपे करु दान उद्देङ चि याग यजू मज काय पहाती ॥  
निर्क्षिल ही म्हणसील कदाचित तीं हि स्व शक्ति तशा फळ देती ॥  
जे मजला भजती फळ त्यांस मि या कथिल्या तु जला बहु युक्ती ॥ ५३ ॥  
चंद्र चकोर किं माय सबाळक यारिति जो मजलांगि उपासी ॥  
जो मजवांचुनि आणिक नेणत येक च सर्व हि मी च जयासी ॥

४८. करि=हती. ४९. आणण=फरणे. ५१ समोखितसे=प्रमजावितेस ( संबोधितसे ).

५७ पाहणिया=पाहण्यास. ५८ गवार्पण=गःहारपण ( रानडीपणा )

या निजभक्तिलगे मज जाणति मी अज अध्यय जो अविनासी ॥  
 देखति अंतरि त्यापरि वाहिर तत्व मि व्यष्टि समष्टिरूपेसी ॥ ५४ ॥  
 कर्म करी मज अर्पण मत्पर संग त्यजी क्रतु कर्मफलाशा ॥  
 सर्व भुतीं मज लक्षितसे म्हण वैर नसे भुतभेद विरेशा ॥  
 होउनिया निरहंकृति ऐक्यपणे भजतो मज तो परि कैसा ॥  
 तो मज पावतसे मग अर्जुन येथकरी विनतीस परीसा ॥ ५५ ॥

## अध्याय ३२ वा.

अर्जुन वीनवितो हरि शाश्वत भक्ति लगे तुन जे मिळताती ॥  
 आणि निरौमय अद्वय अक्षर योगपर्ये पथ जाणुनि घेती ॥  
 या उभया तुज माजि च संग्रह जाणवला मज निश्चय चित्ती ॥  
 एक असे पुसर्णे सुगमे सदयोग तुळा कवणा प्रति प्राप्ती ॥ १ ॥  
 श्रीभगवंत म्हणे मज युक्त चिं होउनि आवडिने भजती जे ॥  
 अर्पुनिया मन माजि मनी वदनीं श्रवणीं धरि सहुण माझे ॥  
 सर्व भुतीं मजलागीं विलेकित नाचति जे मज जाणुनि भोजे ॥  
 त्यास मि मानितसे परमोत्तम युक्त मर्सी चुकले भवओऱे ॥ २ ॥  
 जे प्रैण्यवापर अक्षर अद्वय आणि नव्हे अमुके मन कांही ॥  
 ध्यक्तिस ये न कदा कवणे परि सर्व गत धूव निश्चल पाही ॥  
 चित्तन चित्त करी परि हिंपुटि तें तो अचित्य जया लग नाही ॥  
 देहबळे असे येक उपासिति जेविं नभा कवळूँ म्हणे बळीही ॥ ३ ॥  
 सर्व हि इंशियवस्ति जयात असा मनहांद्रियग्रीष्मि नियामी ॥  
 षष्ठीमि जो कथिला तुजला सुखदुःखसमी समबुद्धि यौ नार्मी ॥  
 जे मज पावति सर्व भुतीं हित मी च मला रत भक्ति सर्वमी\* ॥  
 ते चि परी मज हे हि उपासक पावति आधिक कष्ट चि कार्मी ॥ ४ ॥  
 जेथ नसे अविलंब असे स्थळिं चित्त असक्त बळे करिता ती ॥  
 यावरि हें चि करुँ म्हणती तरि क्लेश फलासि च ग्राहिक होती ॥  
 देहवते गति अक्षय इच्छिति हुःखविशेष अधीकाचि प्राप्ती ॥  
 बाहुबळे जेसे पर महोदधि सांग कसे रितिने तरताती ॥ ५ ॥  
 वर्णविद्वाप विधीवत कर्म समर्पण आचरणे मज कीजे ॥  
 कायिक वाचिक मानस मत्पर कीर्तन सेवन ध्यान हि माझे ॥

४९. चिरामय=रोगरहित; अविनाश. ५० अक्षर=अविनाश. ५१ प्रणव=ओकार. ५२ आही=माहूनी. ५३. ग्राम=समृह. \*बर्म=कवच.

पक्षिणिचीं पिलि मायें स चितिति कोकिलिका कुसुमावरि कूजे<sup>६</sup> ॥  
 ज्ञानपथे मनसी निज ऐक्य चि साधुनि सर्वभुतीं भजले जे ॥ ६ ॥  
 त्यासि मि तारितसे भवसागरि जो जननै मरणे भरलासे ॥  
 जे समर्थी मजला शरणागत ते चि घडी दृढ़ लावुनि कासे ॥  
 भूतहितीं रत यास म्हणो जन उद्धरती भजनै अनयसे ॥  
 ध्यानमिसे मजला जडले मग मिक्क नव्हे र्लहरी जल जैसे ॥ ७ ॥  
 पापरि तूं अपुले मन दे मज माजि समस्त हि व्यावृति सांडी ॥  
 बुद्धिस निश्चयपूर्वक ध्यानमिसे सगळी मज माजि च मांडी ॥  
 यारितिनै मज माजि च येसिल महुप होउनि ठासि अखंडी ॥  
 यावरि संशय कांहि नसे मज अक्रिय मी मज हो पडिपांडी ॥ ८ ॥  
 यावरि चित्त तुझे मन बुद्धिसि नेमुनिया मज देउं सकेना ॥  
 कां म्हणसी तरि चंचल फार स्वभाव चि येक निर्मेष<sup>७</sup> यिरेना ॥  
 यासि सहा सिकवीशिल येइल जाण हळू च पळे पळ ध्याना ॥  
 ध्यानबळे मग महुप होइल अर्जुन येय नसे अनमाना ॥ ९ ॥  
 हैं हि नव्हे तरि आणिक आइक त्यागुं नको सहसा निजकर्मा ॥  
 आचरणे विधिने निरहंकृति पाळण सर्व करी कुलधर्मी ॥  
 जैं करणे तितुक्के मजलार्गं च मत्पर कर्म अशा निज वर्मा ॥  
 जाणुनि मत्पर सिद्धिस पावति महुण गा स्मर तूं सम नामा ॥ १० ॥  
 मत्पर कर्म असा मम योगि निजाश्रय हा जरि होउन ये ना ॥  
 कां म्हणसी तरि चंचल चित्त अर्खंडितता नियमै श्रम नाना ॥  
 पाहुनि सांगतसे सुगमास हि कर्मफळास चि त्याग कराना ॥  
 ८ भर्जित वी नुगवे कवणेपरि त्याग फळीं तरि संसृति ध्याना ॥ ११ ॥  
 उत्तम काय असे म्हणसी तरि अभ्यसनै निज ज्ञान करावै ॥  
 ज्ञान हि तैं मज सर्वभुतात्मक येकचि जाणुनि ध्यान धरावै ॥  
 ध्यासक ध्येय चि होइल यावरि कर्मफळा कवणे उरवावै ॥  
 त्याग असा घडतां सहज रिथति अक्षयि मोक्ष सुखास मिळावै ॥ १२ ॥  
 महुप यास्तव तो निरहंकृति साहतसे मुखदुःख क्षमेते ॥  
 माझे<sup>९</sup> म्हणे परि द्वैत नसे मग निर्ममता सहजे च तयाते ॥  
 तो कवणेपरि आइक ते रिथाति सर्व भुतात्मक जाणुनि माते ॥  
 द्वैत नसे निज आत्मपणे करुणा अणि सख्य हि सर्व भुताते ॥ १३ ॥

५३ कुसुम=फूल, ५५ कूज=शब्द करणे, ५६ लहर=लाठ, ५७ निर्मेष=डोलश्चाचै पातें  
 लवण्यास लागणारा काळ, ५८ भर्जित=भाजलेले.

लाभ अलाभ निजात्मसुखे सुख तोषत पूर्ण आवडित योगे ॥  
 नेमुनियां मन त्या च सुखीं रत बुद्धिस निश्चय अद्वय आंगे ॥  
 अर्पण ये रितिने मन बुद्धिस जो मजमालि करी समसंगे ॥  
 तो मज आवडतो हरिभक्त किती म्हण आवडिते तुज सांगे ॥ १४ ॥  
 लोक समरत हि जाणतसे तनु आणि अवेषै<sup>३</sup> न भिन्न कदा ही ॥  
 लोक हि त्या प्रति जाणति कीं जिव प्राण जय मुळिं द्वैत च नाहीं ॥  
 हर्ष विधाद नसे जग आपण यास्तव भेद भयादिक कांहीं ॥  
 बाधि च ना मज तो बहु आवडता निज भक्त कथूं अनकांहीं ॥ १५ ॥  
 मूळ अनिच्छ असा अनपेक्ष शुची बङ्ग निर्भल स्वानुभवाने ॥  
 कोठ न गुंतत ताप तिन्ही निररोने सुखी गुरु देव दर्येने ॥  
 सर्व हि कर्म करी निरहंकाति अक्रिय त्याग घडे सहजाने ॥  
 आवडता मज तो निज भक्त तशी प्रिय भी कमळा न हि माने ॥ १६ ॥  
 स्व स्वरूपाप्रति पाऊने हर्ष तरी मुळ तैं चि त्यास्तव ये ना ॥  
 वस्तुविना दुसरे न दिसे म्हण द्वेषि च ना विधादिक नाना ॥  
 जें अपुले अपुणा जवळी म्हण शोचन कांक्षण कांहीं करीना ॥  
 भक्तिसुखे मज आवडता मग कर्म शुभाशुभ त्यारी बघीना ॥ १७ ॥  
 घातक हीतक दोघ समान चि त्या च परी अवमान हि मान ॥  
 रंगविवर्जित त्या म्हणिजे दुसरे चि नसे हरले भवमान ॥  
 औंतप शीत समान चि साहत पूर्णपणे सुख दुख समान ॥  
 एकपणे जगव्यापक एक चि पूर्ण सदां भरला नभमान ॥ १८ ॥  
 निदक स्तावक दोघ समान चि आपण ही न करी अणिकांची ॥  
 बोलतसे परमार्थक सार्थक मौन्य तया घडले सहजेची ॥  
 तुष्टत ब्रह्मपणे भलतेनासि ब्रह्मदशा करितो मिळत्याची ॥  
 ब्रह्ममति स्थिर भक्ति भजे मज तो नर आवडता मजलाची ॥ १९ ॥  
 हें इतुके निज भक्तिकथामृत आइकले अवधे चि उपासी ॥  
 आवडिने चढता भजतो मज एकपणे रत भक्तिसुखासी ॥  
 नातरि भक्तिचित्र चि वर्णिति भक्तपुजा कुव्वदैवत तैसी ॥  
 भक्त तसा प्रिय तो हि मला निज भक्तिस आवड ते मज ऐसी ॥ २० ॥

१२ वा अध्याय समाप्त.

भगवद्गीता अध्याय त्रयोदशा.

देव म्हणे तुज भक्त निरूपण सांगितल्यावरि ज्ञान कथावें ॥  
 आइक अर्जुन तें कवणेपरि या शरिरास चि क्षेत्रै<sup>१</sup> म्हणावें ॥  
 यास बन्या रिति जाणतसा तरि तो तितुक्ष्याहुनि भिन्न स्वभावें ॥  
 क्षेत्र तुं जाण तया म्हणिजे दृढ निश्चय होय तसे परिसावें ॥ १ ॥  
 हे भरतोत्तम सर्व हि क्षेत्र विचाहुनि जाणत क्षेत्रपती ही ॥  
 तो मिं असे समजे मजवांचुनि क्षेत्र नव्हे अणि क्षेत्रक्रिया ही ॥  
 क्षेत्रविदां<sup>२</sup> प्रति जाणतसे अणि क्षेत्र हि जाणतसे अवधें ही ॥  
 ज्ञान तयास चि मानितसे मम उत्तम याहुनि यां मत नाही ॥ २ ॥  
 क्षेत्र कसे किति यांत विर्कार अगोर्धरै गोर्धरै हो रचिलेसे ॥  
 कौण न या भिळती भिळती किति विस्तर आइक सर्व हि कैसे ॥  
 हें अवधें तुजला चि निरूपिनै<sup>३</sup> सावध होडनि सुस्थिर वैसे ॥  
 पाहति यासि विचारिति फार ऋषी अपुले अपुले मांन ऐसे ॥ ३ ॥  
 येक म्हणे जिव येक म्हणे शिवै<sup>४</sup> येक म्हणे पैर्कृतीस चि वैना ॥  
 येक म्हणे मुळकारण ईश्वर येक म्हणे निज कर्म । चि नाना ॥  
 ये रितिने बहु छंद प्रबंधै<sup>५</sup> ऋषी करिती गित गात तनाना ॥  
 ब्रह्मपदों ब्रैह्म सूत्र वदे विधि निश्चय क्षेत्र नये अनुमाना ॥ ४ ॥  
 तें तुज सांगत क्षेत्र कसे तरि पंचैभूते अभिमान सहावा ॥  
 धी<sup>६</sup> जिव आणिक हीं कैरीणे दश येक चि तें मन इद्रिय भावा ॥  
 शब्द श्रैति लक स्पर्श दर्शी रूप नासिक वास रसी रैसेना वा ॥  
 वाग विर्हिपिन पाणि किया पद चालति मैथुन शैर्ग गणावा ॥ ५ ॥  
 देखुनियां विषयावरि पोखत लभ्य नव्हे तरि द्वेष पुढारां ॥  
 आदिविधीमैर्झकांत समान चि तें सुख जै सकलांस हि थारा ॥

१ क्षेत्र=रोत. २. क्षेत्रविद्=क्षेत्र जाणणारे. ३. विकार=केरकार. ४. अगोचर=अ-  
 दृश्य, अगम्य. ५. गोचर=दृश्य, गम्य. ६. निरूपिन=सांगेन. ७. शिव=परमात्मा. ८  
 प्रकृति=माया. ९. वाना=र्णा. १०. प्रबंध=प्रथ, ११. पञ्चभूते=पृथ्वी, आपू, तेज, वायु, च  
 आकाश हीं पञ्चमहाभूते. यांपैकीं वायु हा तीन चार तत्वांनीं घटित आहे, आपू दोम  
 तत्वांनीं घटित आहे व पृथ्वी १२ तत्वांनीं घटित आहे, त्वण्ण या तिहीत्तन प्रथेकास  
 महाभूत म्हणून अनेक तत्वघटित पदार्थ असे महगतात. आकाशाचा अंत नसल्यामुऱ्ये त्याळा  
 महाभूत महगतात. तेज चाची दाहकशक्ति भोडी असल्यामुळे त्यालाही महाभूत महगतात.  
 १३ धी=युद्धो. १४ करणे=इद्रिये (करणे साधकतमे क्षेत्रावैद्रियेषु च). १५ श्रुति=कान.  
 १६. रसना=जीभ. १७. विलापन=त्रोलणे. १८ सर्ग=उत्पत्ति. १९ आदिविधीमशको-  
 त=त्रश्वदेवापासून याकश्चित् धुगुरडयापर्यंत.

याविण जें मरणांत चि दुःख चि चेतन चेतवि स्थूल शरीरा ॥  
 आणि भुत्ते धरिते बरवी धुति मेळ असा म्हण क्षेत्रपसारा ॥ ६ ॥  
 क्षेत्र विचारूनि ज्ञान जया हृदयीं वसते परिसे तरि चिन्हां ॥  
 मान न घे न वदे निज सत्कृत भूतदया वहतो श्रम नाना ॥  
 अर्जिव सर्व भुत्ते गुरुसेवक जो बघतां उपमा चि दिसेना ॥  
 अंतरबाद्य शुचि स्थिर मानस आवरिले विषयांसि स्मरेना ॥ ७ ॥  
 कां तरि तो विषयार्करंणातित ज्ञानस्वरूपव आपण जाणे ॥  
 आणि नसे अभिमान कसा तरि वृक्ष एता फल्ले-पण नेणे ॥  
 अन्म-जरा-मरणादिक दुःख पुढे असतां अधि सावध होणे ॥  
 वाट पुढे पडतां घन आधिं च ज्यपरि देउनि कागद घेणे ॥ ८ ॥  
 पुन्न-प्रिया-पशु-धाम-धनादिक संपति सर्व हि दैवगतीने ॥  
 जें अनुकूल उदास तथा वरि जेवि जलांत चि “पैद्विनिपाने” ॥  
 निर्वै निरैमय अद्वैद्य ज्ञानुनि स्वानुभवे रचितां हि समाने ॥  
 इष्ट अनिष्ट अशा उपपत्तिस नेणुनि वर्ततसे समजाने ॥ ९ ॥  
 आणि अनन्य मला भजतो कीनकों नीर्ग कां जलसैर्धवैन्याये ॥  
 इच्छु च ना मजवांचुनि आणिक चातक जेवि न घे भुमितोये ॥  
 तीर्थ वर्णे सरिता गिरि-कंदर सेवितसे वसिजे शुभ ठाये ॥  
 देखुनि जाण चि वीट मनांतुनि ज्ञान च तो न शिण भवजेये ॥ १० ॥  
 जें भवसर्गिक ज्ञान अनियत्यजी मग आत्मअनात्म विचारी ॥  
 नैर्धर तें सह जें चि उडे सदचिद्भूधन अद्वय वस्तु स्विकारी ॥  
 ज्ञानप्रकाशक तत्त्व स्वयं स्वतसिद्ध चि दर्शन तो अवधारी ॥  
 ज्ञानपदे असिहीं अठरा समजे विपरीत अपूर्वक सारी ॥ ११ ॥  
 ज्ञानप्रकाशक तत्त्व तथा प्रति ज्ञेय असे म्हणिजे निज वस्तु ॥  
 जें सकळादि परात्पर ब्रह्म म्हणों सद तें न घडे असदस्तु ॥  
 ज्ञानुनि जें अविनाश सुखाप्रति होउनि भोगित जाणिव वस्तु ॥  
 एवमसदभाव न बोलवरी सकळीं सकळात्मक अस्तु ॥ १२ ॥  
 येक चि सर्व किया करते करि येक चि सर्व पदीं गमनाते ॥  
 येक चि सर्व शिरीं वसते मुर्ख भक्षित वेखतसे नयनाते ॥

७१. आर्जव=सरलपणा (कजु=सरळ) ८० करणातित (करणातीत) इत्रिवयव  
 नव्हे असा, ८१ पश्चिनी=कमळाचे झाड, ८२ नित्य=शास्त्र, ८३ निरामय=रोगरहित, ८४  
 अद्वय=जोडोवारारहित, ८५ कनक=सोने, ८६ नग=इग्निया, ८७ सैन्धव=मीठ, ८८  
 नम्बर=नाशिवंत,

आइकर्ते सकलां श्रवणीं समव्यापुनि तिष्ठत या सकलार्ते ॥  
हैं चि मृणां तरि हैं नव्ह यांत चि हेम नव्हे नग यारिति जाते ॥ १३ ॥  
सर्वगुणेंद्रियव्यक्त अभासक हेम जसें नग पुष्कल होती ॥  
आकृति-वर्जित हेम चि ज्यापरि ते चि नव्हे गुणांद्रियव्यक्ती ॥  
सक्त नव्हे मन गा धरिले तरि तद्वत् सर्व जगे दिसताती ॥  
निर्गुण त्या गुणभोग जसा सुत भोगित का र्ष्टै द्वैत समाप्ती ॥ १४ ॥  
स्थावर जंगम सर्व भुतांतर बाहिर व्यापुनि एक चि राहे ॥  
स्थूल विचारुनि सूक्ष्म सुदृष्टिस लक्ष अलक्ष विलक्षण पाहे ॥  
दूर कर्ते मन बुद्धि अगोचर ज्ञा स्वरूपीं मन बुद्धि न राहे ॥  
मंजुळ गोङ्ग सुवासित सुंदर स्पर्श हि ज्ञेय चि जाणुनि घे हैं ॥ १५ ॥  
भिन्न भुते दिसती बघतां पण एकपणे अवध्यात वसे ते ॥  
भिन्न जल्लीं जल-बुद्धै-बुद्धै एक चि दीसि बहू उजली दिपकार्ते ॥  
ब्रह्मरूपे सकलांप्रति निर्मित पाठित विणुरूपे सकलार्ते ॥  
रुद्ररूपे कारि संहरणा परि ज्ञेय तदेक चि भिन्न पदार्थे ॥ १६ ॥  
जैं तम हारक तेज स्वी-शशि-मंडल व्यापुनि सृष्टित फांके ॥  
जैं नयनीं सकलां प्रगटे मनबुद्धिप्रकाशक होउनि ठाके ॥  
ज्ञानविना न कले कवणास हि गैर्य सुखेनिवै ज्ञान चि एके ॥  
जैं सकलां हृदयीं वसते घण ज्ञेय तया म्हणिजे बुध लोके ॥ १७ ॥  
हैं इतुके तुन क्षेत्र सविस्तर सांगितले मग ज्ञान समूदे ॥  
ज्ञेय जया म्हणिजे बरव्यारिति ते उघडे प्रतिपादुनि बोधे ॥  
द्वादशि जो कथिला तुनला मदभक्त हि सत्य मि तो चि अभेदे ॥  
पावतसे मदभाव पुन्हा प्रकृतीपुरुषा कथुं चित्त वसो दे ॥ १८ ॥  
जैं कथिले तुन क्षेत्र सविस्तर ते चि क्रियारूप येथ प्रकृती ॥  
क्षेत्रविदांचि च या प्रकृतीस्तव सांख्यमतीं पुरुषाख्य वदती ॥  
या उभया समजे अवर्था मुळ याहुनि वस्तु अरौति परैती ॥  
सत्वरजस्तम इंद्रिय-भेद सप्तस्त हि ते प्रकृतिस्तव होती ॥ १९ ॥  
कारण इंद्रिय हैं चि सतां सतकार्य-फले सुखदुःख उभौ दे ॥  
कारण कार्य क्रिया तिन्हि या प्रकृतीस चि हेदुस कर्मसमंधे ॥  
भोग मुळों सहजे पुरुषासि रिते सुख दुःख अवश्यक जे दे ॥  
लोहसमागम अधिशिरीं घन कीं फुलबद्धनिबद्धै अैमोदे ॥ २० ॥

<९. पठ=वस्त्र, १०. बुद्धुद्व=बुद्धुद्वा, ११. गम्य=समजप्यासारेख, १२. सुखेनिव (सुखे-  
नैव)=सुखानें, १३. अमोद (आमोद)=सुखात,

१४ अतीत (अति + इत)=पठोकडे गेलेला. १५ परा=परा, पश्यती, मध्यमा, वेखरी या वाणीच्या चोहेंपैकी पहिली. १६. अगोठ=पावसाक्याचा आंभ. १७ उखर=नापीक जमीन, वाळवंड, रेताड मैदान. १८ तोय=पाणी. १९ घ्येम=आकाश.

जेंवि बहू दिवकांस प्रभा सम कीं घन-बिनु-जले सम होती ॥  
 पाहति जे निज निश्चयपूर्वक ते परमोत्तम प्राप्तिस येती ॥  
 ते नवहती शरिरी परि उत्तम आत्मपर्णे अपणांत समाप्ती ॥ २८ ॥  
 सर्व हि जे क्रियमाण चि निर्मित तें प्रकृतीकृत जाणत कर्म ॥  
 जे भन हुद्दि अहंकृतिपूर्वक भोगविशेषित इद्रिय धर्म ॥  
 आणि गुणत्रय तीनकडे सहजे मग अक्रिय जाण निनात्मा ॥  
 निर्गुण सर्व भुतीं सम एक चि ते हि बुझे तरि सांगत वर्मा ॥ २९ ॥  
 जेंवि जळ्ठों जळ-बुद्बुद फार कि हे परमाणु जसे धरणीचे ॥  
 त्यां रविचे कंरं फार तरी किरणे नग फार जरी कनकाचे ॥  
 तेवि पृथग्विध हा भुतभेद सविस्तर येक चि व्यापक साचे ॥  
 पाहत तद्रूप ते चि घडी बहु भोगित वैभव ब्रह्मश्रियेचे ॥ ३० ॥  
 हे जड नधर होय निमे शरिरात वसे जळविश्वपरीचा ॥  
 त्या न करी अणि लिस नव्हे रवि तो नमसंडळिं आपण साचा ॥  
 अंत न जो अदि पूर्ण अनादि गुणातित अवयव आत्मरूपाचा ॥  
 तो शरिरा न करी न च लिस हि व्यापक चिन्मय राशि सुखाचा ॥ ३१ ॥  
 जेंवि नसे अवकाशा नभाविण व्यापक सूक्ष्मपर्णे भरलेसे ॥  
 अंतर बाहिर कोंदुनि आपण लिस नसे अणु कोठ हि जैसे ॥  
 सर्व हि देहिं तयापरि ब्रह्म चि व्यापक लिस न तेथ निवासे ॥  
 दीप गृहीं गृहकृत्य न जाणत आत्मरूपा बुझ अजुन तैसे ॥ ३२ ॥  
 जेंवि रवी नमसंडळिं येक चि सर्व हि लोक प्रकाशित तेजे ॥  
 वर्तवितो सकलांप्रति आपण सर्व अलिस तसा समर्थी जे ॥  
 हे भरतोत्तम क्षेत्र-पती तुज सागितले बुझ क्षेत्र समाजे ॥  
 सर्व हि क्षेत्रप्रकाशक तो मि असे झणती सहजे यदुराजे ॥ ३३ ॥  
 यापरि क्षेत्रपती अणि क्षेत्र विचारनि ज्ञानसुलोचनि पाहे ॥  
 अंतर जेंवि रवी-किरणीं मृगतोय-अभास जसे पुर वाहे ॥  
 सर्व दिसे परि दोर खरा प्रकृती-भुत-भोदा यथारित लाहे ॥  
 जाणति ते परब्रह्मस्वरूप चि चिद्घन अद्वय पूर्वकुपा हे ॥ ३४ ॥  
 तेगवा अध्याय समाप्त,

अध्याय १४.

सांगतसे भगवंत कृपाघन जे कथिले पुढती कथिताहे ॥

जें भव-सर्ग-बहूविध ज्ञान तयाहुनि उत्तम अद्वय आहे ॥  
 आणि पया परका म्हणिजे तरि ब्रह्मविदा करि ब्रह्म स्वदेहे ॥  
 जाणुनियां मुनिवर्ष समरत हि आत्मसुसिद्धिस पावत आहे ॥ १ ॥  
 हे निजज्ञान उपासक ते सद चिन्मय पूर्ण सुखास चि येती ॥  
 सृष्टे रचे तर्यं जन्म न पावति आणि प्रलयी न मरेती ॥  
 देहपुरी वसती दिसती परि ब्रह्मस्वरूपक देह न होती ॥  
 धर्म असे मम मद्गुप ते मग सर्व भुते मनपासुनि होती ॥ २ ॥  
 हे मम योनि जिये प्रकृती म्हणिजे स्वरूपी विसरे इस माया ॥  
 जेवि उषुप्ति<sup>१</sup> करी अपुव्या विरारे नहु स्वप्न विचित्र ध्रमा या ॥  
 तेवि मि ईत मला चुकली म्हणें गर्भ धरी दुसरेपण वाया ॥  
 येकि अनेक भुते प्रसवे नग देखसि हे बहु भारतराया ॥ ३ ॥  
 घोडश पंचक आधिक चार अशा जिव लक्ष अभासति भिजा ॥  
 स्थावर नंगम योनि अमूर्प चि शूर्ति बहू दिसती तुज नाना ॥  
 मी जनिता प्रकृती जननी नग संतति माश्चि च मदुर जाणा ॥  
 देउनि बाज मि ती उतरी क्षण मी गुणनदू गुणातित माना ॥ ४ ॥  
 आत्मपणा विसरे प्रकृतीरूप भाव अहं मम मद्गुप होती ॥  
 अङ्गमुळे गुण सत्वरजस्तम संभव व्यक्त जनी दिराताती ॥  
 देहि वर्षे गुणबद्ध दिसे पण अव्यय मी मजला रुढवीती ॥  
 जेवि जळी जळ चंचळ चंद्र चि मानिति ते भ्रमले गुणप्रांती ॥ ५ ॥  
 सत्वगुणे अति निर्मल ज्ञानप्रकाशक पूर्ण अनामय आत्मा ॥  
 ज्ञान-मर्दे विसरे अवघा निजदेह-सुखा रत इंद्रिय-धर्मा ॥  
 मी सकळांत वरिष्ठ मि वंद्य पुजा करि माश्चि च मीच प्रतीमा ॥  
 ज्ञान पुसे मज बद्ध असा गुण-पाश-बळे पाढिला भवकर्मा ॥ ६ ॥  
 आणि रजोगुणरंजवितो जिव या विषयांत चि सर्व हि काळी ॥  
 चौऱ बहू खवळे धरणीतळी मी च धनी वरि स्वर्ग न्यहाळी ॥  
 याग-क्रिया करि सर्व सकामक क्रूर वर्ते नियमां प्रतिपाळी ॥  
 यापरि कर्मसमागमबंधन “देहि असा पडला भव-जाळी” ॥ ७ ॥  
 ज्ञान-अपूर्वक तेथुनियां तम सर्व भुतांप्रति मोह करीतो ॥  
 वृत्ति मनोमय स्तव्य तमीं मग कृत्य अनावाडि आळस होतो ॥  
 मोडित आंग क्षणक्षण जांभइ झोऱ-सुखे पडला न उठे तो ॥

१ सुषुप्ति=नीज, झोऱ. २ अमूर्प=पुण्कल. ३ गुणातित ( गुणातीत )=सरव, रज, तम या तीन गुणांनी रहित. ४ चाइ=हळा. ५ देही=आरमा.

आणिक हो भलतेनसि तो करि बद्ध असा जिव तामस हो तो ॥ ८ ॥  
 लोहित पीत सितौसित रंग अभ्यासित शुद्ध शिळा स्फटिकाची ॥  
 निर्गुण तेंवि गुणे गुणबद्ध त्रिधा करणी दिसते त्रिगुणाची ॥  
 सत्त्व सुखी रूप कर्म रजी रूप भ्रांति शर्नर्थ चि मूर्ति तमाची ॥  
 हे भरतोत्तम जे घडिं जो गुण तो चि पुढे मग दोहि सुखाची ॥ ९ ॥  
 राजस तामस लोपुनि सत्त्वसुखी बद्ध मी झणवी जन लोकी ॥  
 लोपुनि सत्त्व रजी भ्रम आळस तामस तो पहला हृदशोकी ॥  
 सत्त्व तमा प्रति लोपुनिया रज वाढवि कर्मफळास विलोकी ॥  
 हे गुणबद्ध-निष्पण भारत आइक तूं गुण-बद्ध कसे की ॥ १० ॥  
 जै शरीरी करि सत्त्व स्वतृद्धिस तैं करणी सुविचार पकाशे ॥  
 ज्ञानरवी हृदयी उगवे निशि सर्व अविद्यक संशय नाशे ॥  
 पूर्णपणे सुखदुखविवर्जित सर्व क्रिया भगवंत चि भासे ॥  
 सत्त्व-गुणे बळ बुद्धिस आधिक शांति विरक्ति क्षमा धरि तोषे ॥ ११ ॥  
 लोभ असा कवडीवरि प्राण चि कर्म प्रवर्तत दांभिकवृत्ती ॥  
 माझि म्हणे सुत-कामिन-मंदिर वाढवि काम सदा विषयार्ती ॥  
 कामैदूधा सुरभूर्हे अंगणि सिद्धि धरी अशमरैह चित्ती ॥  
 वांछित स्त्रीधन आधिक आधिक राजस वृद्धिस भारतमूर्ती ॥ १२ ॥  
 हे कुरुनंदन वृद्धितमोगुण तैं गैवु दे मन बुद्धि भरावी ॥  
 लोकप्रवृत्ति नव्हे करि पाप चि आपपरादिक हें न सुचावी ॥  
 जे अपणास्तव तीरतव त्यास चि व्यर्थ <sup>१</sup> कँच्छो भैलतेनसि लावी ॥ १३ ॥  
 मोह असा तनुसंपत्ति शाश्वत मानुनि देव कदामि न भावी ॥  
 सत्त्व स्वतृद्धिस देह धरी मग त्या च मध्ये प्रलयास हि पावे ॥  
 तो शुक नारद की सनकादिक देवेल हथास भर्णी बहु नवी ॥  
 उत्तम जे परब्रह्म तयापिद संशय-वर्जित निर्मल भावे ॥  
 पावन या विलुधांत सुख-स्थिति चिद्घन अद्वय रूप स्वभवे ॥ १४ ॥  
 राजस वृद्धिस देह पडे तरि कर्म-भूमिस चि देह धरीतो ॥  
 कर्म सकामक आचरता इह स्वर्ग-सुखादिक भोग वरीतो ॥  
 तामस वृद्धिस देह पडे तरि काटीकै वृश्चिकै पैरिर होतो ॥

६ भलतेनसि=भलत्याशी. ७ सितै=डा. ८ असितै=काळा. ९ करण=इत्रिय.

१० अपिज्ञक=अज्ञानमूलक. ११ कामदुश्च=कामधेनु. १३ सुरभूर्ह=कल्पवृक्ष. १३ अशमरैह=हांवरा. \* पैर्ये कांहीं तरी अपपाठ असावा. १४ कलरी=भांडण. १५ भलतेनसि=भलत्याशी. १६ कीरक=किंडा. १७ वृश्चिकै=वैचू. १८ पाथर=इगड.

मृढ असा वहु योनित जन्मत पावे चि ना कर्धि उर्ध्व गती तो ॥ १५ ॥  
 स्कूलत सात्विक कर्म तया फळ निर्मल ज्ञान सुनिश्चित मानी ॥  
 कर्म शुभाशुभ राजस त्या फळ मी ममता वहु दुर्ख निदर्नी ॥  
 तामस तें फळ जाण अमानसि घोर धने विण लोचन दोन्ही ॥  
 आणिक आइक ही गुण-लक्षण तें चि सुसेवट हो तुज कार्नी ॥ १६ ॥  
 सत्वगुणाउदरी उपजे म्हण सात्विक ज्ञान तयासि ग्हणावे ॥  
 आणि रजोगुणनिर्मितसे भव-संपत्ति तो म्हणे लोभ स्वभावे ॥  
 वर्ध्य उगा बरले मन मानत कार्य नसे भलती <sup>सैव</sup> धावे ॥  
 जन्म असा अति मोह तमोगुण चंद्र रवी बुडतां तम पावे ॥ १७ ॥  
 सत्वगुणी वरता चढतो पिम जेथुनि उच्च नसे चढण्याची ॥  
 तें परश्चात् स्वरूप सुनिश्चित मी जिव हे खुण मध्य रजाची ॥  
 आणि अधोगति जेथुनियां सिम देहिं मि वृत्त अशी न सुटे ची ॥  
 एक विधा गुण भेद करी पण निर्पुणता न चेड स्वरूपाची ॥ १८ ॥  
 उत्तम मध्यम आधम हे गुण वर्तवितो परि सर्व अकर्ता ॥  
 जेवि रवी तम नासुनि वेणुति लोक कदापि हि नेणत वार्ता ॥  
 निर्मुण भी गुण-मंग-विवर्जित देखति जे मन यापरि घार्था ॥  
 पावति ते निज अक्रियभाव तसे परि मद्भूप जाणुनि वार्ता ॥ १९ ॥  
 यापरि हे गुण-कर्म-विवेचन जाणुनि आत्मरूपीं भरलासे ॥  
 जो त्रिगुणात्मक देहिं दिसे परि देह-समंध नसे नभ जैसे ॥  
 जन्म-जरा-मरणादिक-दुःख-विवर्जित मुक्त सदा अनयासे ॥  
 अक्षयि आसमुखास चि भोगित अर्जुन वीनवितो हरि कैसे ॥ २० ॥  
 हे जगदीश गुणत्रय-धर्म वहु इतुवयातित निश्चित नाले ॥  
 मूर्ति कसे दिसती गुण-वीहिन आचरता गुण आतित ठेले ॥  
 वर्तति ते गुण-धर्मि हि भासति अक्रिय कैवि कर्थीं निज बोले ॥  
 हे पुसता भगवंत सुखावुनि सांगतसे स्वसुख-स्थिति-डोले ॥ २१ ॥  
 सत्व प्रकाश प्रवृत्तिक राजस तामस मोह अशा गुण-कर्मी ॥  
 वर्तते परि जेवि रवी तिनिहि काळ नव्हे त्रिगुणी गुण-धर्मी ॥  
 द्वेषि च ना न करी अति साक्षेप आणि न टाकित इच्छित ऊर्मी ॥  
 सांगतसे हरि आणिक आइक जे स्थिति नीवसतों परब्रह्मी ॥ २२ ॥  
 जो गुण-कार्य समस्त हि जाणत आणि गुणी सहसा हि चलेना ॥  
 सूर्य नसा वहवे न मैथी जाळे की नभ वायु-बळे उर्हवेना ॥

तिष्ठतसा दिसतो गुण-संगमिन् पुक्त उदासिनता विघडेना ॥  
 पा परिची खुण जाण गुणातित आचरणे परिसे कश्चि नाना ॥ २३ ॥  
 निर्मल स्वस्वरूपी भरला मग सर्व समान चि बुद्धि तयाची ॥  
 दुःखसुखा रवि रात्रदिसा परि वन्हि-प्रियाप्रिय कांहि नव्हेची ॥  
 शैण तसे कनका सम मानित रत्नदिगा जशि राशि खड्याची ॥  
 वस्तुपणे सम तामस निंदक शब्दपणे तमता सहजे ची ॥ २४ ॥  
 मानिति कीं अवमानित दोहिस आपण जो सहज स्थिति पाहे ॥  
 मित्र रिपू तरि आमस्वरूप चि आधि च भेद जया सरलाहे ॥  
 जें पढले करणां करणे करितो परि तो फळ-हेतु न वाहे ॥  
 मी-पण-वर्जित तो चि गुणातित आचरणे बरव्या रिति राहे ॥ २५ ॥  
 सर्व भुतीं परब्रह्म असे कनकीं नगता भुत-भेद दिसेना ॥  
 अर्पण तिधुजलीं अपणा सह सैंधव तेथ दुजे उमजेना ॥  
 अव्यभिच्यारिणि भक्ति असे मज सेवितसे गुण भिन्न करिना ॥  
 जेवि नदी डैर्दीस मिळे तरि सागर तैं न धरी अणु माना ॥ २६ ॥  
 ब्रह्म मिळे परब्रह्म च तो तरि ब्रह्म असे मजला चि म्हणावे ॥  
 मोक्ष हि मी अज अव्यय शाश्वत शांति-सुखादिक हीं बहु नावे ॥  
 एक च तो मि अनेक हि मी मज एक अनेक अनंत स्वभावे ॥  
 वृक्षरूपे क्षर अक्षर उत्तम सांगिन तैं सुजनीं परिसावे ॥ २७ ॥

चतुर्दशोध्यायः समाप्तः

### अध्याय १५.

देवकि-गर्भ-सुधांबुधिचा शशि पूर्ण सुधाकरे पार्य-चकोरा ॥  
 क्षेत्र सविस्तर तैं चि पुन्हा प्रकृतीरूप तैं कयि वृक्ष उभारा ॥  
 ब्रह्म तैं ऊर्ध्वे <sup>३</sup>अधो डहव्या जग स्वस्थ न इंद्रिय-ग्रौमै-पसारा ॥  
 वाढत मोडतसा दिसतो पण अव्यय वृक्ष तुं जाणसि वीरा ॥ १ ॥  
 आणि गुणे बहु वाढति या डहव्या अै ऊर्ध्वे ऊर्ध्वे महापसराने ॥  
 नित्य नव्या विषयपैर्वला घनदाटुनि व्यापति संसर्वताने ॥  
 आणिक ज्या तांडि ही मुळि या अध ऊर्ध्वे फळे निज कर्मगतीने ॥  
 मानव-लोक मुळे डहव्या तरु सिद्ध असा अवया अभिमाने ॥ २ ॥  
 सर्व हि हा जगडंबर वृक्ष दिसे परि यास न रूप न काहीं ॥

तोडिसि तो कवणेपरि अंत न मध्य न आदि तया पहातां ही ॥  
 जैवि मैगैंबु दिसोनि अशाध्यत भ्रांतिमुळे दिसतो जरि पाही ॥  
 ज्ञान करी तरवार धर्णी भग छेदिसि याम विलंब चि नाही ॥ ३ ॥  
 तें पद ज्ञान-पर्ये कमिती नर पावति ते न फिरेत विकारी ॥  
 आद्य अनामय अद्वय शाश्वत जीर्ण प्रवृत्तिस ते अविकारी ॥  
 ज्या विसरे नग भासतसे अहिभान जसे असतां मुळ दोरी ॥  
 शिपिवरी पसरे रैर्जताकृति की पसरे निलिमा नभसारी ॥ ४ ॥  
 कां तरि मोह मनी न थेरे द्वाण सर्व विकार हि जितुनि राह ॥  
 काम विवर्जित मान नसे निज वस्तु-विचार स्वस्थप चि पाहे ॥  
 जैवि दिवा निशि सूर्य न जाणत बुद्धि तशी सुखदुर्ख न वाहे ॥  
 अव्यय दिव्य पदाप्रति पावत तें चि तें होउनि साधु स्वदेहे ॥ ५ ॥  
 जेथ दिवाकर चंद्र शिल्वी<sup>२९</sup> न पवेति तयासि च तेज जयाचे ॥  
 नेथ मनादिक इंद्रिय बुद्धिस रीघ नव्हे निज निर्गुण साँचे ॥  
 जै अविनाश अनामय चिद्रन अद्वय चिन्मय चिद्रुप साँचे ॥  
 पाउन होसिल तें चि असे पद तें मम धौंमं तुं जाण निजाचे ॥ ६ ॥  
 या जिवलोकि जया जिवसे द्वाणिजे मम अंश करा तरि ऐके ॥  
 जैवि नल्ली जळ गार जळास चि तेवि सनातन या जिवलोके ॥  
 भिन्न मनादिक इंद्रिय पंचक सा विषयीं प्रथमाकृति लेखे ॥  
 होउनियां प्रकृतिस्थ तरी मि च भासतसे जग हैं अवलोके ॥ ७ ॥  
 देह धरी तंड इंद्रियवर्ग समस्त हि माडित तेथ पसारा ॥  
 त्यास्तव लोक तया द्वाणिजे जिव हा जिवलोक दिसे द्वाण सारा ॥  
 साङ्गुनियां शारिरास निधे तरि सर्व समागम सार विसारा ॥  
 जैवि रवी जगद्विष अस्तवि कीं सुमने ढैति घेउनि वारा ॥ ८ ॥  
 तो भग जेथ जेसे शरिरा धरि तेथ तर्से मन इंद्रिय मांडी ॥  
 शब्द शितोष्ण दिसे रस हीं धूति या विषयां सह इंद्रिय तोडी ॥  
 आश्रप येथ निवा मन कारण जै मन तो जिव भाव न सांडी ॥  
 सैन्य नृपासमनेत चि चालत कीं दिप दीसि दिपापडिपाही ॥ ९ ॥  
 जात किं राहत या शरिरीं गुण भोगितसा दिसतो मन-योगे ॥  
 त्यास कसे मुढ पाहति हा निव बद्धक्रियास्थपसा गुण-संगे ॥  
 ज्ञानसुलोचन या अवलोकिति अक्रिय अद्वय आत्म-प्रसंगे ॥

२६ संसृति=संसार, २७ मृगांश=मृगजल, २८ रजत=एँ, २९ शिल्वी=रिसार, ३०  
 धाम=धर, ३१ द्वनि=पिशवी,

होउनियां घट भाणि मठादिक भंगित त्यापरि यो मनमेंगे ॥ १० ॥  
 नेमुनि आत्मविज्ञी अपणास च लक्षित राहुनि आत्मस्वरूपी ॥  
 निग्रह त्या करणे करणे सहजे घडले मुळ द्वैत प्रलोपी ॥  
 हैं न घडे तरि स्वैर मना विषयानलिं तापवितो त्रय तारी ॥  
 तो मन पाहै चि ना चि तयास अनोळख अंधसमीप च दीर्घी ॥ ११ ॥  
 जैं रविच्या उदर्देये सगळे जग दावितसे स्थुळ सूक्ष्म विलोकी ॥  
 जैं शाशिच्या उदर्देये निववी बहु धान्य वनसपति जीवन पोखी<sup>३</sup> ॥  
 जैं अनठै करि दाहन पाचन सिद्धिस हैं उघडें अवलोकी ॥  
 तैं अवर्देय दृढनिश्चयपूर्वक जाण खरै मम तेज वरै कों ॥ १२ ॥  
 आणि धरा धरणीधर होउनि मी धरितों जल होनै<sup>३</sup> विरै ची ॥  
 सर्व भुतें वरि उत्पति लोपति धारक मेदिनि<sup>४</sup> जाण तयाची ॥  
 सोमरूपे रस पूरवितों करि वृद्धि मि होउनि जाति रसाची ॥  
 खारट आंबट तीखट तूरट होउनि मी रसना चवि साची ॥ १३ ॥  
 तैं चि मि अन्न चैत्युविध प्राणिघटीं पचवीं जठरानल होतो ॥  
 रेचुनि<sup>५</sup> प्राण अपान दिवानिशि भस्म सुखे अति दीसि करीतो ॥  
 तोचि सुधारूप काळ जना क्षण पालुनियां पळयास हि नेतो ॥  
 यास्तव भूक मि अज्ञ मि तृप्ति मि आत्मरूपे सकळांत रहातो ॥ १४ ॥  
 तो कवणेपरि हैं पुससी तरि सर्वभुतीं रूप मी हृदयाचै ॥  
 सर्व निविष्टुनि मी च वर्से स्मृति ज्ञान अैज्ञाणिव ही मि च साचै ॥  
 सर्व हि वेद मि होउनि वानितर्से गहिमान स्वर्ये स्वरूपाचै ॥  
 वेद सरे मन पाहुनि तेहि मि मी निज वैर्य हि वेदविदाचै<sup>६</sup> ॥ १५ ॥  
 आणिक येक रिती तुज सांगत वोळखसी मज आत्मरूपासी ॥  
 दोपुरुषीं इह लोक समस्त हि जैवि अहिनिशि सर्व अकाशी ॥  
 तो क्षीरं येक समस्त हि दृश्य पदार्थ अभासत नामरूपासी ॥  
 अज्ञपणा जिव रूप सुधासिं<sup>७</sup> अैक्षर नांव तथा पुरुषासी ॥ १६ ॥  
 आणि तिजा तिनिह लोक भरी भरला करि पालन ईरुरूपे ॥  
 जैवि रवी किरणे मृगतोय तिन्ही मुळ येक चि सूर्यस्वरूपे ॥  
 उया स्मरिने परमात्मक नाम खरे पण शिपि नव्हे नगरूपे ॥

<sup>३</sup> पोखी=पोयी. <sup>४</sup> होन=होऊन. <sup>५</sup> मेदिनी=पृथ्वी. <sup>६</sup> चैत्युविध अन्न=साच्य, पेय, चौध्य, लेस. (खाणे, पिणे, चौदाणे, व चाढाणे) <sup>७</sup> रेचुनि=रिकामा करून. <sup>८</sup> अैज्ञाणिव=अज्ञान. <sup>९</sup> वेद्य=ज्ञानविषय. <sup>१०</sup> वेदविद=वेदार्थज्ञ. <sup>११</sup> धर=नाशिवंत. <sup>१२</sup> सुशुप्ति=झौप. <sup>१३</sup> अक्षर=अपिनाशी.

द्वैत नसे निज प्रत्यय उत्तम त्या म्हाणीजे चैतुरानन-बार्षे ॥ १७ ॥  
 सर्व क्षरातित अक्षर तो हि मि अक्षर त्याहुनि उत्तम तो ही ॥  
 मी च मला क्षर अक्षर उत्तम भेद तिन्ही पहतां तरि नाही ॥  
 या परिचा मज जाणुनि वेद-विदीं पुरुषों पुरुषोत्तम काहीं ॥  
 खूण अशी बदलें पण भानुसि भानु म्हणा बहु भूषण नाहीं ॥ १८ ॥  
 नो मज जाणतसे पुरुषोत्तम यापरि जाणिव आसुनि अर्गे ॥  
 सर्व सुजाण तथा झाणिजे भजतो मज सर्व हि भेद-विवोगे ॥  
 नंवि जळीं जैल्लवीचि अभेद चि कीं कनकीं नग ऐक्य न भेग ॥  
 हे भरतोत्तम तो चि असंमुढ तो मि अर्से तुज द्वैत न सर्गे ॥ १९ ॥  
 हे परमोत्तम गुद्य गिताल्य महा अनुभूतिक शास्त्र विरेशा ॥  
 तूज पुढे कथिले अति निर्मल हें श्रवण हरि संसृति-दोषा ॥  
 बुद्धिपुरःसर ४५ धीमति जाणति त्यां सरले कृत-कृत्य विरेशा ॥  
 युक्ति पुढे न पुसे म्हण चिद्वनजुद्धव ढोलत सेवुनि ४६ शेषा ॥ २० ॥  
 पंधरावा अध्याय समाप्त.

## अध्याय १६.

पंचदशापरिअंतगिता हरि ज्ञान कपोनि उगाचि न राहे ॥  
 संपति दैवि दुज्जी असुरी नवमीं कपिली च पुन्हा कपिताहे ॥  
 निर्भय अदृपता रियर बुद्धिस वृत्तिस आत्मस्वभावि च राहे ॥  
 दान दमी मन घज विचारण ख्यस्वरूपीं तप आर्जवै५ पाहे ॥ १ ॥  
 दुःख भुतासि न दाखवणे परमार्थ चि बोलतसे प्रिय वाणी ॥  
 ब्रह्मरूपीं जन निंदि च ना अपणा सह सर्व भुतां सम मानी ॥  
 कोध नसे अहंकार त्यजी भग मोक्ष सुखासि कदापि न वाणी६ ॥  
 देह मि हें न म्हणे बहु लाजत नम्र अर्चवल्ल चित्त ठिकाणी ॥ २ ॥  
 खानुभवी अतितीक्षण बुद्धि क्षमा क्षमि ते पण नेणुनि जाते ॥  
 ताप उपद्रवि धीर अद्विति निर्मल बाहिर आंत सुचिते ॥  
 जीभ कचे परि दंत न देखित द्रोह न जाणत सर्व भुताते ॥  
 मान्यपणे हर-मस्तकिं जौ७हनि तो८ये नैसे अवरोनि रहाते ॥ ३ ॥  
 सिद्धिस हे गुण दैवि बुझे असुरोंत हि दुर्गुण सा परिसीजे ॥  
 अल्प करी कायि फारच सूक्ष्म संपत्तिचा मद मानुनि माजे ॥

४३ चतुरानन=ब्रह्मदेव. ४४ धीचि=लाटा. ४५ धीमती=शहाणे. ४६ शेष=सर्व.  
 ४७ आर्जव=सरलपणा. ४८ वाणी=कमतार. ४९ जाह्नवी=गंगानदी. ५० तोय=पाणी.

ईश्वर ही परि दृष्टिस नाणिच क्रोध दुजा सुख देखुनि फूजे ॥  
 वाढ़मनसा वपु दुःख चि दायक कृत्यकृत तो विचार न सूझे ॥ ४ ॥  
 मोक्ष-सुखासन दैवि गुणास चि बंधन तें असुरी करि साचे ॥  
 दैव-गुणा सगुणा तुज दर्शन ही न घडे असुरी गण याचे ॥  
 काँ तरि पांडव जन्म तुते अणि भोग सदा सुख दैव-गुणाचे ॥  
 ठाउक रात्र नसे रविते भय अमृत काय धरी मरणाचे ॥ ५ ॥  
 लोक समस्त किं भत्तकिं संपति दोनिच या परिसे धनुपाणी ॥  
 दैवि बरी द्वुसरी असुरी बुझ येथे नसे तिसरी अणि कोणी ॥  
 एक तुते कथिली कथिली दुनि विस्तर सुस्थिर आइक कानी ॥  
 चोट्ठाखि तेजुनि निष्कल तें खलकर्म अनिर्गल दुर्मुख प्राणी ॥ ६ ॥  
 मुप्य फले सुख येथे हि तेथ हि उत्तम भोगी न जेथ प्रवृत्ती ॥  
 पाप फले नरकीं बहु दुःख चि सोसिल कोण म्हणोनि निवृत्ती ॥  
 ते असुरीनन नेणत ज्यापरि सूकर ग्राम बिदी<sup>५१</sup> चरताती ॥  
 शीच्च अचार नसे चि अमंगल स्वप्न हि सत्य नये वचनोक्ती ॥ ७ ॥  
 ओलति हे म्हणता विधि वेद हि ईश्वर हे अवेद लाटिकेची ॥  
 देह पडे भग कोण चढे सुख स्वर्ग यमालय दुर्गति कैची ॥  
 प्राणा सुखी तंव हे सुख-संपति आणित भोगितसो अणिकाची ॥  
 कामविना अति उत्तम उत्तम नाहिं च उत्पति काम जगाची ॥ ८ ॥  
 द्याणि रिचे परि कांचन कामिनि काम अहार्निसि इंद्रियेभर्यी ॥  
 ईश्वर भाव मर्नाहुनि सांडुनि कातर अंतर चंचल वृत्ती ॥  
 थोड्हिच मुद्दि तिला शिरवी करि उग्र किया अभिन्नारिक-पंथो ॥  
 ते चि जगा बुडवी करि त्या सह पाडुनियां दृढ पाप- अनर्थी ॥ ९ ॥  
 राजवठे करि दंभ मदा अधिपत्य तया करि देउनि माना ॥  
 आश्रय काम कर्या पुरता नव्ह इष्टितसे जन संपति नाना ॥  
 भोह-अर्हे ग्रसिला अशुची व्रत घालितसे जन रौरव-घाणा ॥  
 वाढविले वहु पापचि संग्रह विग्रह तो असुरो जन माना ॥ १० ॥  
 आणि नभापरि वैँड करी न सरे चि कर्या मरणावधि चिता ॥  
 स्वर्ग-सुखीं शाचिं<sup>५२</sup> उर्वशी-भोग चि येथे हि द्या परमोक्तम कांता ॥  
 काम सुर्वे मज काम चि वाढत हे वदतो असुरी जन पार्या ॥  
 सर्वे सुखे मज मोक्ष फिका मुढ संगति या विकला सुख-वार्ता ॥ ११ ॥

५१ चिद्दी=रस्ते. ५२ इंद्रियअर्थ=विषय. ५३ वाढ=विस्तृत, मोड़. ५४ शची=हंद्राची वाच्यको.

पाश गर्द्ध पहले बहु कामुक बद्ध किं जे बहुता विषयाशा ॥  
 त्या न पुरेति च क्रोध उठे तरि द्वेष हि हा म्हणिजेत विरेशा ॥  
 काम जिवीव च क्रोध-परायण साधिति मोहळ मारुनि माशा ॥  
 त्यापरि द्रव्य चि मेलविती न विचारित ते पुढिलाप्रसि नाशा ॥ १२ ॥  
 तें धन त्यावरि आणिक मेलविले भजकातिकर्त्तर चोरी ॥  
 आणि फुंगे म्हणवी धनदेश्वर जे धरणीवरि संपति सारी ॥  
 तीस धनी मज वीण नसे बहु सीतरिले धनवंताचि मारी ॥  
 मी जर्ग एक सभाग्य कर्धी जग होइल इच्छित सर्व भिकारी ॥ १३ ॥  
 हे वधिले तिकुके रिपु अत्प चि आणिक मारिन फार ननासी ॥  
 जे मज सन्मुख जोडुनियां कर तिष्ठति निर्धन स्यापित त्यासी ॥  
 या परिचा मज वांचुनि ईश्वर कोण दुना पाहतां धरणीसी ॥  
 मी बळवंत समस्त हि सिद्धि मि मी सुख भोगिन जे अभरासी ॥ १४ ॥  
 भाग्य तरी मज पाहुनि श्रीपति मागतसे अणिका प्रति भाजी ॥  
 आचरणे नसरे चतुरानन संपति इंद्र नसे सम ताजी<sup>५७</sup> ॥  
 तो मज गायक भैठ वधू रिक्षवील तया धन देवन आजी ॥  
 या परि मूढ सदां मदमोहित पोहतसे नल अंजुलिमाजी ॥ १५ ॥  
 चित्त बहूविध ध्रांत ध्रमे पडिले अडकेस कडे मोहजाळी ॥  
 कामाख्यादिक-भोग-असक्त जगामृग-मत्त-मृगीबहुमेळी ॥  
 त्यास गतीं अति दुर्धर जो यमलोक पिडा नरकात समूळी ॥  
 याग हि तो करितो परि बहु चि ते रिति सांगतसे बनमाळी ॥ १६ ॥  
 स्वर्गसुखाप्रति इच्छुनियां अविधी अविचार अहंकृतिभांगी ॥  
 मानितसे अपणे अपणा बहु थोरिव मूढमतीजन-संगी ॥  
 याजक मी म्हण वाजवि हुंदुभि गाजवि दीक्षित नाम अयागी ॥  
 या च मिसे धन मेलवि मान हि पेटवुनी धरि कोरडि अंगी ॥ १७ ॥  
 क्रोध अहंकृति दर्प वळे धरि काम असंदित गाजविती हे ॥  
 मी सकळां धाटि आत्मर्हणी पर ते मज दुःख चि देति समोहे ॥  
 मदुप विध चराचर नेणुनि भिक्ष चि निश्रय या बहु देहे ॥  
 त्या सकळांपाति निंदुनि वाळित द्वेष सदा दृढर्यी स्पिर राहे ॥ १८ ॥  
 द्वेषि असे नर आधम त्यास मि कूर नहू रचि आसुर योनी ॥  
 वृथिक सर्प महादुळ गेंडुळ कीं नरकीं कुमि दुर्धर धाणी ॥

भ्रूक बहू सुख लाहन इंद्रिय एकचि भक्षण नर्क-निदानी ॥  
 दुःख-पुरी बुढवीत असे कार्धि नायकती श्रवणी सुख वाणी ॥ १९ ॥  
 कैल्पवरी मरती पूँडती पुढती धरती भुढ आसुर देहो ॥  
 तेथुनियां नउ मासभरी सुख घोर तमांत चि टाकुनि दे हो ॥  
 कुंति-सुता मन नेणति आधम ते अधमा गति त्यांस सदा हो ॥  
 सांगतसे तुज एक कर्ण मर्नि गोष्ठिया चुकसील कदा हो ॥ २० ॥  
 शत्रु जगा तिन राक्षस हे बळि भक्षनियां उरले तिन्हि लोकां ॥  
 काम पुढे तंब पाठिसि कोध हि लोभ तयावरि देत अयांका ॥  
 दारवठा उघडा नरकाप्रति हे तिर्घे प्राणि-गणा अवलोका ॥  
 धांस त्यज्ञो त्यजिती द्विज अंत्यज यापरि अर्जुन कांहि न धोका ॥ २१ ॥  
 हीं तिन बंधनें तोडुनि नो नर सांडिल निश्चित द्वार तमाचे ॥  
 सहुरु-सेवन शास्त्रविचारण आचरणे शुभ आत्म-सुखाचे ॥  
 कृष्ण हरी मधुसूदन माधव अच्युत चिद्घन वर्णित वाचे ॥  
 संस्मरणे चुकले भ्रम पूर्वक उत्तम ते रूप नीज गतीचे ॥ २२ ॥  
 हे सुख सांडुनि कामविशीं कार्धि मानि च ना गुरु सज्जन वेदा ॥  
 भोगिन मी इह सर्व म्हणे अवघा करितो अभिन्यारिक धंदा ॥  
 त्यास नद्दे कार्धि सिद्धि हि बुद्धि हि दुःख चि ये गवसी मतिमंदा ॥  
 नेणति ते परमागति मागति होडानि राहति भानन खेदा ॥ २३ ॥  
 शास्त्र पुढे द्विप सोज्जल लावुनि कृत्य अकृत्य बरे कळवाचे ॥  
 टाकविले तरि राज्य हि टाकुनि घेवाविले विष तत्पर धावे ॥  
 या निधिने जरि वर्तसि अर्जुन कर्म न लिंपसि मुक्त स्वभावे ॥  
 आइकतां मग उद्धवचिद्घन संत जना विनती करि भावे ॥ २४ ॥  
 सोळावा अध्याय समाप्त.

### अध्याय १७ वा,

पार्थ झाणे हरि शास्त्र विचारुनि आचरणे गति उत्तम होती ॥  
 तो विधि अश्रुत यांस न शास्त्र हि टाऊक आवडिने यजिताती ॥  
 सत्वरजस्तम हा गुणभेद तथांतहि काय कसा गुरुमूर्ती ॥  
 निश्चित पावति ते कथिल्या गति जाइल सर्व हि मानस भ्रांती ॥ १ ॥  
 देव म्हणे परिसे गुण मायिक तीन तथांत हि जन्मति देही ॥

६० कल्प= चार अङ्ग बत्तीस फोटि वर्षे, ६१ पुढती पुढती=पुनःपुन, ६२ विचारुनि=विचार करून.

आवडि ते हि त्रिधीं चि स्वभाविक बीज विना तरु आणिक नाही ॥  
 येकि तियेप्रति दोषि प्रलोपिति सालिक राजस तामस पाही ॥  
 आहकिले परि आणिक आइक आवडि रूप कर्से गुण तेही ॥ २ ॥  
 हे भरतोत्तम सत्वगुणी नर सालिक आवडि सत्वगुणाची ॥  
 आणि रजोगुण त्या चि परी तम तामस उद्गव जाण तमाची ॥  
 आवडि ज्या पुरुषासि जिंहे धरिले मग ते चि क्रिया रहटीची ॥  
 अंतर बाहिर सांगतसे जासि पारस्थि सांगत बोल मनाची ॥ ३ ॥  
 सालिक स्वर्गसुरां प्रति याजिंतै राजस राक्षस-यक्षगणाते ॥  
 तामस प्रेतभुतां अभिचारिक सांडत सत्वकिया अशी राते ॥  
 जे स्मृति अर्थ चि मूर्त जगा गुरु वर्तति देखिस देखुनि वर्ते ॥  
 शास्त्रविदां गति ते चि तयास हि आवडि सालिक जाण सुचिते ॥ ४ ॥  
 शास्त्र हि शास्त्रविदां हि उपेक्षुनि आचरती मन मानस तैसे ॥  
 घोर क्रिया भुत राक्षस त्यां प्रति याजिति शोर्णितै मांस हृताशै ॥  
 दंभ अहंकृति काम चि कौमित्रिकोध बळे धन आवडि तोषे ॥  
 दुःखविती जिव ते मजलांगे च पावती ते फळ दुःख विशेषे ॥ ५ ॥  
 लाहन थोर हि सर्व भुते शरिराळति मी मज व्यापक त्यांसी ॥  
 घातक होउनि दुःखविती जन आसुर ते बुझ निश्चयतेसी ॥  
 पंचभुतामक सर्व हि कंचुक कां झणसी रिति त्यांस चि ऐसी ॥  
 सालिक राजस तामस आहर सेविति ते चि क्रिया शरिरासी ॥ ६ ॥  
 खाउन भांग भुले तरि ज्या परि घे विष तै जिव निश्चित मारी ॥  
 पीर्वुर्ष घे मरणासि निवारिल तैवि क्रिया अहरे गति सारी ॥  
 तेचि अनुक्रम यज्ञ तपावरि दान विभागित दैनंव वैरी ॥  
 आइक तो पहिला गुण अर्जुन आवडि आहर काय स्विकारी ॥ ७ ॥  
 जे सुरसे सरसे मधुरे अति गोड वरी सहजे सुकुमारे ॥  
 सानकुळेसि जर्ले धरती हरि अर्चुनियां शुभ सख विहारे ॥  
 नेमुनियां करि भोजन तो जन आयुष्मुद्दिवळे पुरता रे ॥  
 रोग नव्हे सुखप्रीतिविवर्धन सत्त्व बलावत सत्त्व विहारे ॥ ८ ॥  
 अंबट कीं कटु खारट तीखट फार मिरे भरलीं मोहऱ्यांनी ॥  
 उप्प भडाडित आगिच सेवित काळिज पोळतसे कैवळांनी ॥

६३ चिधा=तीन प्रकारची. ६४ याजिती=पूजिती ६५ शोणित=रक्त. ६६ हुताशक  
 विस्तव, ६७ कामिति=हिंडिति, ६८ पीयूष=अमृत, ६९ दानष=द्रन् चे पुच (राक्षस).  
 ७० कवळ=गांस.

नातरि अधकचीं बहु कोरडि सेवित शोषितसे<sup>७१</sup> बहु पाणी॥  
जेक्षण राजस रोग समस्त हि जागबुनी करि दुःखित प्राणी॥ ९॥  
जैं उत्तरोनि रसा मुकले बहु आवडि त्यावरि धांवत भारी ॥  
अश्व शिळे अपवित्र अमंगल एक च ताट बहू नर नारी ॥  
स्खात बहू मुर्विचे उसिटे वरि लाळ गळे चिवडीत वि पेरी ॥  
तामस भोजन हैं भणसी झणि पोट भरी नर पाप अहारी ॥ १० ॥  
पश्च हि तीन गुणे परि आइक जो पहिला मैले सालिक साचा ॥  
ब्रह्मसर्पण याहुनि हेतु न इच्छितसे अणुमात्र फळाचा ॥  
वेद विधि ईैप मंडप कुँडि विचारुनि दीक्षित संग द्विजाचा ॥  
च्यारि च्यारि दृष्ट पञ्च पुन्हा दृष्ट घोष उठे शुभ सख कलूची ॥ ११ ॥  
रानस याग दिसे बरवा परि स्वर्गसुखावरि आवधि ठेवी ॥  
दंभ अहंकृति मान्यपणे जग्मि दीक्षित मी अश्व कीर्ति हि व्हावी ॥  
श्राद्धमिवें नूप आंवतिला तरि श्राद्ध घडे यनमान हि जेवी ॥  
या परि हे भरत प्रभु जाण धना जन मान परैँव्रि हि भावी ॥ १२ ॥  
स्वामि हि ठाउक वेद नसे मग तेथ विधी मन मानित तैसी ॥  
हूतक वसु निवाड न जाणत भक्षविषीं जन श्राहक मांसी ॥  
मंत्रपिसे<sup>७२</sup> भलते च वदे वरि दक्षिण नांव न दे उदकासी ॥  
यद्व करी फुग पर्वत गर्व चढे नुतरे तम जाण मखासी ॥ १३ ॥  
आइक हैं तप ही त्रिगुणात्मक त्यांत तपा रूप वाङ्मन काया ॥  
त्यांत हि कायिक देव द्विजा गुरुं संत पुन्जी शुचि पांडवराया ॥  
आर्जव सर्व भुतां प्रिय अदृष्ट भेद न जाणत स्त्रीपुरुषां या ॥  
यास्तव कामिनि काम नुठे तृण ही परि चित्त नव्हे दुखवाया ॥ १४ ॥  
बोलतसे वचना परमार्थ चि साधक सर्व जना उपकारी ॥  
सत्य जसे परमामृतसे प्रिय मंजुळ घेइल त्यास न वारी ॥  
नातरि वेदसमृतीपठने अथवा हरि अच्युत कृष्ण मुरारी ॥  
बोलत डोलत वाङ्मय हैं तप सांगतसे<sup>७३</sup> मंधुकै<sup>७४</sup> मवैरी ॥ १५ ॥  
मानस निर्मल चंचल तैवि न पूर्ण शशी च अलाहूर्न जैसा ॥  
आत्मसुखे मम तत्व विरे तरि मौन घडे मन निश्रह ऐसा ॥  
मीठ पडे तरि सिधुजळीं मग सिधुमिठास अभाव अपैसा ॥

७१ शोषितसे=पीत असे, ७२ मख=यज्ञ, ७३ यूप=खांच, ७४ कुंड=भांडे, ७५ कुँड=यज्ञ, ७६ परलोकीं, ७७ विसे=वेड, ७८ मधु=हैं एक राक्षसाचे नांव, ७९ कैठम=७८, दीप पहा ८० लांछन=डाग.

तेवि नसे मन भाव अनामय नाण मनोतपर्हीवर्लीसा ॥ १६ ॥  
 वाढ़मन कायिक सांगितले तप तेवि पुन्हा गुणमेदविभागे ॥  
 सालिक आवडिचे नर आचरतां फलवात हि नेदि च लागे ॥  
 ज्ञांकुनियां अनहंकृतिने रिति दंभै नसे मति नाण ति चागे ॥  
 सालिक आवडि तूंचि धरीं ज्ञाण सांगिन या लिषि सादर आगे ॥ १७ ॥  
 मानपुजाफळ इच्छुनियां नर आचरती तप राजस पार्था ॥  
 विश्व करो स्तुति आपुलि आसार्ने उंच बसेनि कर्युं परमार्था ॥  
 येक हि निश्चय पूर्ण नसे धाडि सांडित मांडित मात्र अनर्था ॥  
 अल्प करी वारि सांगतसे बहु थास मर्नी धनकाभिनस्वार्था ॥ १८ ॥  
 मूढ़ सदा शारिरस चि जाचिति अशिहिमे सलिलै<sup>४</sup> उपवासे ॥  
 जीभउरीं गळ टौचिति खौचिति अंगीं सुरी जित वैचिति मांसे ॥  
 जारण मारण हैं फळ इच्छुनि दुःख जना आषणा सह ऐसे ॥  
 तामस जै तप सांगितले तुज अर्जुन आइक दान हि तैसे ॥ १९ ॥  
 पात्र जसा रवि देश कुरुस्थळ त्यावरि तेथ हि उत्तम काळू ॥  
 तेथ न वंचित गोधन संपत्ति तृप्त करी बहु जीव भिकाळू ॥  
 घेउनि ज्याचें<sup>५</sup> तथास दिल्हें कि जसी जननी निज जेववि बाळू ॥  
 तोनुपकार तथा परि सालिक दान कथी भुवनत्रयपाळू ॥ २० ॥  
 दान दिजे जिविका अनुलक्षुनि जेथुनियां अपणासि च काहीं ॥  
 आणि अगांतुक याचकं ये तरि सर्व फळै मर्नि इच्छित पाहीं ॥  
 देउनि अल्प शिष्णे बहुतांपरि नागविला वर्नि जेवि भिलाहीं ॥  
 राजस दान तथा म्हणिजे करि दान तथा विसरे न कदां ही ॥ २१ ॥  
 चाहुडि चौक विदी जन कार मिळे निशी काळ किं फालगुनमार्सी ॥  
 सोंग त्रिया नठ भाठ जुवा बहु मेळविले धन लोकपिंडेसी ॥  
 देत तथा मर्नि तोषतसे बुझ तामस दान गतीं नरकासी ॥  
 सांडुनि राजस तामस तूं रत हो कुरुनंदन सत्वगुणासी ॥ २२ ॥  
 ३० तत आणि सताक्षर नाम त्रिधा निगमोदित ब्रह्म सुखाचें ॥  
 ब्राह्मण वेद क्रिया यजनादिक येथ प्रतिष्ठुनि दे विधि साचें ॥  
 उत्पत्ति पालन संहरणे जग कर्म स्वभाविक आंग जयाचें ॥  
 सत्वगुणीं कथिले तपदानमखादिक येथ विभागुनि साचें ॥ २३ ॥  
 ध्याउनि अक्षर येक तथा मग ओर्मिति “वैखरिघोष करुनी” ॥

११. रूप=वणन. १२ विलास=बोल १३ दंभ=डौग. १४. सलिल=पाणी. १५ वैखरी=चोलणे.

वेद विधि द्विज वन्हि तिन्ही हृष्णे करि तृप्तिश शुचिर्भुत अभी ॥  
 न्यायउपार्जित पात्र विचारनि वर्षत मेघ तया परि दार्नी ॥  
 नाहूँन कायिक सात्विक जैं तप आचरणे पण या च विधार्नी ॥ २४ ॥  
 तैं तप दान किं यज्ञक्रिया करितां फल प्राप्त यथोचित पावे ॥  
 तेथ चि तैवि न योगि न तत्पद ब्रह्मरूपी फल हैं तुस ठावे ॥  
 कर्म समर्पण दोनि हि येक चि भिन्न समर्पक कैवि उरावे ॥  
 त्यास्तत्र हैं तिसरे हूरि सांगत सावध साधुजनी परिसावे ॥ २५ ॥  
 सद्गुप आठवितां करितां चि नुरे विनियोगुनि कर्मप्रशस्ती ॥  
 साधु असाधु क्रिया घडल्या करि पूर्ण सदा परब्रह्मच वस्ती ॥  
 द्वैत विनाशुनि हा सदशब्द असा तमहारक दिव्य र्भैभस्ती ॥  
 त्या परि हैं त्रय नाम नव्हे श्रुति धाउनि ढैकर देत समस्ती ॥ २६ ॥  
 सांग नव्हे मख कीं न घडे तप दान यथोचित होउ निवेना ॥  
 तो अवधे परब्रह्म स्वरूपक येक चि ब्रह्म करी जग नाना ॥  
 अज्ञ अनज्ञ हि सात्विक आवाडि आचरतां मुर्ख या अभिधाना ॥  
 उच्चरितां पद तैं चि तुं होसिल अर्जुन या न करी अनुमाना ॥ २७ ॥  
 ब्रह्मपदीं सुख सात्विक आवाडि सांहुनि दान करुं धरणीचे ॥  
 कीं हयमेवै असे बहु यज्ञ तपै कसं कष्ट तरी हवनीचे ॥  
 ते अवधी जाशि स्वार्पिचि संपति व्यर्थ चि शीण तया करणीचे ॥  
 ना इह लोक परत्र हि कोटुनि हैं वदला हूरि ध्यान शिवाचे ॥ २८ ॥

सतरावा अध्याय समाप्त.

### १८ शा अध्याय.

यावरि अर्जुन वीनवितो जरि ब्रह्मपदीं विनियोगुनि कर्मी ॥  
 तो सुटला अणि त्यागुनि कर्म चि तो हि तुझे पदबी प्रति रामा ॥  
 पाव तया उभया मज संशय ऊपजला परिसे द्रव्य नामा ॥  
 हे हृषिकेश कर्धीं पृथके मज न्यास दुजा रूप त्याग सुवर्मा ॥ १ ॥  
 श्रीहरि बोलत एक गमे तुज जाणतसे कवणासि च त्यागा ॥  
 भेद असे कथिजेत कसा तरि कामिक कर्म चि ठाकुनि दे गा ॥  
 न्यास तया म्हणिजे फल त्यागुनि नित्य निमित्तक शोधुनि वागा ॥  
 त्याग विचक्षण त्या म्हणती करितो किति आग्रह तो परिसे गा ॥ २ ॥  
 जाणिव घेउनि एक म्हणे अहों कर्म फलास चि कैवि त्यजावे ॥

जेविल तो फल्तृसिस पावत जाणुन कर्म मुळीं न करावै ॥  
 ऐक म्हणे अल्लसी जन ठाकाति कर्मविना सहसा न सुटावै ॥  
 यास्तव याग तपे व्रत दानक्रिया करितां गति उत्तम पावै ॥ ३ ॥  
 निश्चय खांत तुं आइक भारत त्याग जया म्हणिजे मत माझे ॥  
 हे नरशार्हुळ तो त्रिविधा कथिजे उतरे शिरि कर्मठ ओळें ॥  
 आणिक जै भज सर्वगताप्रति आवडते निज बुद्धिस ओळें ॥  
 तें बुझ कर्म करीत चि उत्तम सत्व बळावत यारिति कीजे ॥ ४ ॥  
 तृसिस पावेन निश्चित इच्छिल तो कार्धं भोजन राहुं सकेना ॥  
 पाठ भेरे मग काम सरे सहजे करि निष्क्रिय कर्म हि नाना ॥  
 यज्ञतपादिक दान करी तरि ज्ञान तया उपजे भ्रम येना ॥  
 पावन सोडवणे मनुजांप्रति या करणीविन आन दिसेना ॥ ५ ॥  
 हे इत्की करणी हि अगरयचि साडुनियां अहंकार करावी ॥  
 जेवि पुरोहित दान करी परि मी करिता हें कदापि न भावी ॥  
 आणि फळास न इच्छितसे करि पक्षिण पालन बाळक जैवी ॥  
 निश्चित हें मत उत्तम माझेंचि आचरता चुकते भवगोवी ॥ ६ ॥  
 हांटवटी<sup>१०</sup> नय आचरती म्हण कर्म दिसे जेंसे फार जयाते ॥  
 उष्म बहू रुण अन्न चि टाकुनि लंधैन तेंवि यज्ञात हिताते ॥  
 कर्म चि कर्म निवारितसे पण मोह-भ्रमे भुलले न कळे ते ॥  
 त्याग त्रिधा तुज सांगितला परि तामधे हा म्हणिजे पहिल्याते ॥ ७ ॥  
 जाणतसे विधिपूर्वक कर्म परी उंवेंगे भय मानुनि क्षेशा ॥  
 आणि म्हणे शारिराप्रति रक्षणधर्म असा मार्ने मानुनि तोषा ॥  
 आदरिले शुभ कर्म उपेक्षुनि त्याग करी अवधा चि विरेशा ॥  
 राजस त्याग तया म्हणिजे परि त्याग फळाप्रति नेदिच्च लेशा ॥ ८ ॥  
 वर्णविशेष<sup>११</sup> करी विधिपूर्वक सादर आवडिने धनुपाणी ॥  
 संग अहंकाति कर्म फळें त्यजिलीं तरुलागुनि ज्यापरि पाणी ॥  
 सालिक उत्तम त्याग असा घडतां इद्याप्रति संसृति आणी ॥  
 कर्म चि कर्म निवारनि मोक्षसुखाप्रति कांहि \*न वानी ॥ ९ ॥  
 मोक्षपदारुद बोधबळे मग कर्म शुभाश्रम संशय कैबा ॥  
 सूर्य निघे तम दीप त्यापरि ठाव नुरे कुशव्याकुशव्याचा ॥  
 आवडि द्वेष नुठे निज मानासि आत्मसुखे अवधाचि सुखाचा ॥

<sup>१०</sup> शाकूल=त्राध, भेष, मोठा. <sup>११</sup> हांटवटी=बाजारांत. <sup>१२</sup> लघन=चपास. <sup>१३</sup> उबगे=कटाळे. <sup>१४</sup> वर्ण=जात, यात. \* येथें कांहीं अक्षरे कमी आहेत.

सांडुनि तामस राजस सात्विक त्याग असा करि आदर साचा ॥ १० ॥  
 प्राणत मानव देह कदापि तों<sup>१४</sup> कर्म अशेष हि टाकुं शकेना ॥  
 बोलत चालत पाहत जेवत हे करणी अणुमात्र सुठेना ॥  
 कर्मफला करि ईश्वर अर्पण भूल अहंकृति या उपजेना ॥  
 त्याग तया म्हणिजे फल आइक ते हि त्रिधा जग भासत नाना ॥ ११ ॥  
 इष्ट नब्बे कुमि कीटक स्थावर वेधक कर्म फलें रूप याचे ॥  
 कर्म विधि फल इष्ट सुरालय पावुनि देह धरी विद्वाचे ॥  
 मिश्र किया फल मिश्र चि लाहुनि देह धरी धरणी मनुज्याचे ॥  
 त्याग जया न कळे नर बद्धक त्याग फलीं प्रतिधाम सुराचे ॥ १२ ॥  
 सत्वबळे गुरु संत रूपे निज निर्गुण वोल्लखिला निज आत्मा ॥  
 दीप-प्रभा नग-कांचन बुद्भुद-नोय तसे मुळि ऐक्य चि कर्मा ॥  
 तेथ परस्पर पंचक कारण आइक हे नय-बाहुक-नामा ॥  
 सांख्यमतीं कृत निश्रय बोलत व्यास म्हणे कथितो जगदात्मा ॥ १३ ॥  
 देह उर्मे म्हण कर्म घडे तरि हे पहिले दुसरे जिव जाणे ॥  
 जो विसरे दुसरा म्हणवीं तिसरे करीणे विषयाप्रति घेणे ॥  
 चेष्टनितो विविधा दशाधा चंचर्ये बुझ कारण मैर्हत प्राणे ॥  
 पंचम इंद्र रवी गुरु दैवत मेळ इहीं कारि कर्म-उठाणे ॥ १४ ॥  
 कल्पितसे मन कर्म तयावरि एष उभारित बोलुनि वाचा ॥  
 धांवते पाय करा करणे नर आश्रय आचरतां शरिराचा ॥  
 संमत शास्त्र तया म्हणिजे विधि ना चि निषेध न मार्ग विधीचा ॥  
 पांच हि हेतु तया म्हणिजे तुज कारण पंचक ठांडक त्याचा ॥ १५ ॥  
 येथ तुला कळले बहु दौरै रवी नर्भि तंद्रत कार्मि निजात्मा ॥  
 आणि जळीं शिशु पाहति चिंब तसे पुढे<sup>१५</sup> पाहति आवृत्त कर्मा ॥  
 तो जळि लिप नसे नविचा नर्भि हे पाहति कृतबुद्धि सर्वर्मा ॥  
 स्वानुभवे निरहंकृति वर्तति नेणति ते कर्वि कर्म अकर्मा ॥ १६ ॥  
 नाहि च ज्याप्रति भाव अहंमति स्वानुभवस्थिते आत्म स्वसूखे ॥  
 कारण हेतु वसे सहज स्थिति कर्म उठे परि बुद्धि न माखे ॥  
 ते करणी च चराचर पाहत हो भलें बहु ते सुख दुर्खे ॥

१४ चिदश=देव. १५ करणे=हात, पाय, इत्यादि. १६ मार्शत=वारा. १७ दूर रवी-  
 सन १८७२. सालीं शुक हा सूर्य विचावस्तु गेल्या सारखा विमला तेव्हां ज्योतिष्यांनीं  
 दुर्योगात् तो चमक्कारपाहून त्याजवरून हिंशव करून असे घरविले की, सूर्य पृथ्वी  
 पासून चार कोटी साडे सासप्त लक्ष कोस दूर आहे. १८. वर्म=कवच.

ब्रह्मपद्मी उभयत्र हि नाहिं च होत परस्पर आणिक ऐके ॥ १७ ॥  
 कर्मपृति त्रिधा पुससी तरि ब्रेय असे म्हणिजे विषयाते ॥  
 त्या विषयी उपभोग विभोगुनि जाणिव तें म्हण ज्ञान तयाते ॥  
 जीव तिजा करिता अणि जाणत कर्मकिया सकळां करणाते ॥  
 साधन कर्म त्रिधा परिसे असें तूं सहजे परता सकळाते ॥ १८ ॥  
 ज्ञान कर्मा करितां गुण वांटुनि दैइन तूं करिं सावध चित्ता ॥  
 सात्त्विक आचरतां सुटिजे ल्यजिजे गुण राजस तामस पार्या ॥  
 जो पहिले कथिला गुण सागर तत्त्व-विचारण संमत मत्ता ॥  
 सात्त्विक जया म्हणिजेत तयांतिल हा गुण भेद मि सांगत आर्ता ॥ १९ ॥  
 सर्व नगीं कनकास चि जाणत अव्यय सर्व भुतीं निज भावी ॥  
 मृदूघट माति च तंतु बहू पर्टीं कीं लहरी जळ वांचुनि दावी ॥  
 तेंवि दिसे जग भिन्न निजाकृति एक विचारित ऐक्य स्वभावी ॥  
 सात्त्विक ज्ञान तया उपजे चुक्ष ब्रेय स्वरूप करूनि च ठेवी ॥ २० ॥  
 जाण तुं राजस ज्ञान तया म्हणिजे शृष्टकाकृति हे जग पाहे ॥  
 कुंभ बहू भरले धरणी तरीणी तितुकेहि शिंशूं म्हणताहे ॥  
 भिति उपेषुनि चित्र बहूविध अश्वार्जादिक मानित भोहे ॥  
 ज्ञान बहूविध ब्रेय गबाळ चि कोण मि हे अपणा हि न लाहे ॥ २१ ॥  
 ज्ञान नव्हे परि तामस ज्ञान नया विषयी भर शास्त्र दिसेना ॥  
 बाळक बागुल देव जसा निज देह चि ईश्वर तत्व कलेना ॥  
 जे करणे अविधी निज स्वार्थ विना न सुचे उदरा अणि शिस्ता ॥  
 भक्षविषी निवङूं न सके वैधु सोयरिके रिति वांचुनि घे ना ॥ २२ ॥  
 सात्त्विक कर्मतया म्हणिजे नियते करि वर्ण-विशेष विभागे ॥  
 सांग घडे तरि राग नसे चुकले हि कदाचित द्रेष न लागे ॥  
 सूर्य प्रकाशित विश्वकिया परि तो निरहंकृति तेंवि असंगे ॥  
 आचरणे जगदीश्वरि अर्पित बद्ध नव्हे सहसा फळ-सार्गे ॥ २३ ॥  
 इच्छुनि काम करी वधु-पालन आणि अहंकृति मी करितो हे ॥  
 हेतु फळीं बहु कष्ट न मानित आगिं उपास वर्ने फिरताहे ॥  
 तेंवि करी फळ इच्छुनि कर्म मनीं अहंकार अपार चि वाहे ॥  
 जेवि भिके शिरि सर्प चि वाहत गासडि राजस कर्म पहा हे ॥ २४ ॥  
 जे करिती अपणास हि बाधित शीण दुज्या शिणवी बहु क्लेशे ॥

आणि अकारण व्यर्थ अडंबर कष्ट जिवाप्रति देति अशेषे ॥  
 नेणतसे करणे त्यजणे अविवेक उचाटन मारण ऐसे ॥  
 कर्म घडे स्वप तामस जाणसि त्याग-मिष्ठे कायिजे हाधिकेशे ॥ २५ ॥  
 जो अपणे अपणासंचि जाणत मुक्तपणे फल होउनि आंगे ॥  
 शुद्ध क्रिया निर्गोदित वैचित जो हैरिखे आधिकाधिक येगे ॥  
 सिद्ध असिद्ध कदाचित हो परि हा अविकारपणासि न भेगे ॥  
 वर्ततसे निरहंकृति सात्त्विक आचरता तुज लागुनि सांगे ॥ २६ ॥  
 कर्म-फलाप्रति इच्छुनि आवडे लुब्ध धनी बक मत्स्य गिळाया ॥  
 स्वार्थमुळे शिणवी भलत्यास हि जो न विचारित आप परा या ॥  
 बाहिर आंत सदा अशुची घडितो शत झो घडि शोक कराया ॥  
 वैल नसे बुझ राजस हा करिता मज वाटत भारत-राया ॥ २७ ॥  
 जन्मत अंध तथा रविचे परि त्यक्त अनोळख प्रेम शरीरा ॥  
 निय सचित्त उगा फुगला कपटे जन मोदितसे अपहारा ॥  
 नाठउनी गुण दोष चि पाहत शुद्ध क्रिये अलसी धन दारा ॥  
 प्राप्तिस प्रेत बहू मनि क्रोध बुझे नर तामस अर्जुन वीरा ॥ २८ ॥  
 त्याचि परी धृति बुद्धि गुणी तिहिं भेद विभागुनि देऊ किंरीठी ॥  
 आइक ते अवधी पृथकाकृति विस्तरिजेत सख्या तुज साठी ॥  
 सांडुनि राजस सात्त्विक प्राहिक तामस हो श्रवणे जगनेठी ॥  
 त्यातिल बुद्धि च ते पहिली कसि श्रीमध्युसूदन दाखवि आंठी ॥ २९ ॥  
 शास्त्रादिठी गुरुसंत मुऱे निज मोक्ष वरी घणिजेत निवृत्ति ॥  
 शिष्ट रिती जनि वर्ततसे करणीय क्रिया बड तेथ प्रवृत्ति ॥  
 कार्य अकार्य बरे निवडी भय निर्भय बंध निमोचन शांति ॥  
 जे सकळी कुस-नंदन बुद्धि तें सात्त्विक शोभत माळ महंती ॥ ३० ॥  
 जे निज धर्म अधर्म न नोवाडे कार्य अकार्य विचार करीना ॥  
 सेव्य असेव्य अनोळख त्यांत हि भोगविशी अनुताप धरीना ॥  
 होईल लोक किं स्वर्ग अपेक्षित काय करी इतुके हि कळेना ॥  
 ते बुझ राजसे बुद्धि धनंजय मिश्र क्रिया उपजे ज्ञिस नाना ॥ ३१ ॥  
 वाटतसे निज धर्म अधर्म दिवाभित जेवि दिसा करि राती ॥  
 कावळिया हृद शानु सुँधाकर दैवहिना धन पाथर माती ॥  
 मूढपणे अवधी भरली घण सर्व निषेधि च होय प्रवृत्ती ॥

४ हरिखे=आंद पाने. ५ किरीटी=अर्जुनाचे मांव. ६ दिवाभीत=घुबड. ७ सुवाकर=चंद्र.

तामस बुद्धि अशी कुरुनायक त्याग करी न धरोनि असक्ति ॥ ३२ ॥

तीनविधा धृति त्यांतिल सालिक आइक अर्जुन हे पहिले हे ॥

जे निरहंकृति दृश्य उलंघुनियां प्रिणवावरि प्राण न वाहे ॥

जेथ नुरे पहता पहवेपण शब्द मनेंद्रिय जेथुनि राहे ॥

एक पणे निज योग बळे धरि ध्यान क्रिया सुख अक्षयि लाहे ॥ ३३ ॥

कागिक धर्म अशाश्वत अर्थ तयावरि जे धृति कर्म अरभी ॥

भीक मिषा करि वे परडीभरि इंद्रपदा प्रति इच्छित लाभी ॥

प्राण सरोवरि व्योमं पडो तरि येक रुका नुमसे अति लोभी ॥

ते धृति राजस जाण तुं अर्जुन सांगतसे नवपर्केंज-नाभि ॥ ३४ ॥

तामस जे धृति ते चिं तुं आइक झोप सदा भय देह धनाचै ॥

शोक विषाद निरंतर संग्रह मानुनि शाश्वत या विषयाचै ॥

काम-वर्ये मद शील कुल्लोरूप अष्ट मदै परिवेष्टित नाचे ॥

अष्ट अहंमति सोडि च ना जसें पृष्ठ चि तें विष मारक सांचे ॥ ३५ ॥

ज्ञानकिया करिता धृति बुद्धि हि सांगितली त्रिगुणी रूप तूते ॥

सांगतसे गुणभेद त्रिधा सुख तें हि निरुपण आइक चित्ते ॥

जेवि पदोपर्दि पंथ सरे मग पावति पांथिक वस्तिसुखाते ॥

अध्यसितां रमतां स्वरूपीं सुख दुर्ख निवासने सूख चि होते ॥ ३६ ॥

हे विषये त्यजितां पहिले श्रम सर्प उसै तितुक्ते जरि कापी ॥

खस्त उरे अवधाचि तया परि बुद्धि भरे सुख स्वात्मस्वरूपी ॥

निंब कडु परि रोग निवारित रांधन तृप्तिस कष्ट प्रलोपी ॥

तेवि मुळीं विष शेवटि अमृत सालिक ते सुख श्रीहरि स्थापी ॥ ३७ ॥

हे विषये कैरणां मिळतां सुख पीयुप ही उपमेस न मानी ॥

चेचित् जीवित नाश धना परि सूक्तसे न पडे कविं कानी ॥

भोग अशाश्वत स्वम तसा नरदेह अमोलिक व्यर्थ निवानी ॥

राजस ते सुख चाळणिच्या परि त्याग करी धरूनी अवधानी ॥ ३८ ॥

जे पहिले सुख शोक किं त्यापरि वंधन पावत मोह जिवाता ॥

झोप सुखा न गणी च सुरालय आळस झोपडि माजि रिकामा ॥

आणि उठे तरि होय प्रैमाद चि तें करणे यश होउनि कामा ॥

कृत्य अकृत्य अनोखल तामस धुंदरु शीकतसे सु\* नामा ॥ ३९ ॥

< प्रणव=ओकार, ३. व्योम=आकाश. १० नवंकजनांभि=नव्या कमलासारसी आहे  
बंकी ज्याची असा छण. ११ फरण=हंद्रिय. १२ पीयुप=अमृत. १३ सुरालय=देवाचे घर  
(स्वर्ग). १४ प्रमाद=चकू. \* येथे एक अक्षर नामी आहे.

फार असो त्रिगुणापरते धरणी त्रिदेशालय देव नैरा ती ॥  
 जै घटले प्रकृतीकृत सर्व हि दात्वानि धागरि बेगलि माती ॥  
 तंतुस त्यागुनि पष्टस्पानय सांडुनियां जल बुद्भुद होती ॥  
 सत्वरजस्तम सर्वगुणातित आइक आणिक वर्णविभूती ॥ ४० ॥  
 ब्राह्मण मुख्य धुरे निर्गमोदित त्या चि परी अधिकारि हि क्षत्री ॥  
 सत्व-गुणी रज सत्व मिळे तरि वैश्य तिजे भरले श्रूति-शास्त्री ॥  
 वर्णै तिन्हीहुनि तामस राजस शूद्र चतुर्थ हि होउनि सत्री ॥  
 वर्ण विभागुनि कर्म स्वभाविक आइक अर्जुन सावध श्रोत्री ॥ ४१ ॥  
 बुद्धिस आत्मरूपी स्थिरणे शम इंद्रिय तेथ दमी दमेने ॥  
 साविक सांगितले तप ते शुचि निर्मल क्षांति उणे सहणे ॥  
 अैर्जव सर्व भुतीं सम ईश्वर निश्चय ज्ञान तया म्हणणे ॥  
 जाणिव ग्रासुनियां उरणे बुद्ध ब्राह्मण या परि कर्मगुणे ॥ ४२ ॥  
 एकपणे सुरासिद्ध जसा हरि प्राङ्मुख रात्रि जसी रवितेजे ॥  
 धैर्य जसा कैनकाचळ दक्ष समस्त हि जाणुन जाण उर्जाजे ॥  
 युद्ध उभा तुकडे जहले गण प्राण अवश्य शरीर चि झुने ॥  
 दान अैवंचक ईश्वर भाव हि सत्य गुणी असे शोभति राजे ॥ ४३ ॥  
 नागर बीज पशु मुदले करि शेतकि पाळन गाइलिलारे ॥  
 घेउनियां संवर्गे विकती बहु वस्तुस माहग वैश्य-क्रिया रे ॥  
 ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिधां श्रुति सूत्र निजाश्रय दुर्धर वरे ॥  
 सेवक शूद्र तिधां सजिला करि चाकरि आवडिने अधिकारे ॥ ४४ ॥  
 सांगितले तुज कर्म स्वभाविक ते करिती निज वर्णविभागे ॥  
 सत्वगुणे प्रितिपूर्वक आचरतां नर निश्चित मैक्ष चि भेगे ॥  
 जै अपुले अपणासि च ठाउक शास्त्रदिपै करि आणिक नेघे ॥  
 स्वात्म-क्रिया-रत पावत सिद्धिस ज्यापरि आइक ते तुज सांगे ॥ ४५ ॥  
 नेथुनि भूतसमूह प्रवर्तति जै न गुणी सह जै निज कर्मी ॥

१५ त्रिदेशालय=देवाचं घर ( स्वर्ग ). १६. नर=अर्जुनाचं नांव. १७ वर्णविभूती=अक्षररचना ( शब्द ) १८ निगमोदित=वेदाने सांगितलेला. १९ श्रुति=वैद. २० चर्ण=रंग, जात. २१ श्रोत्र=कान ("त्र" प्रथय साधन दाखवितो जसे वक्त्र=त्रोलण्याचे साधन, नेत्र=वाढ दाखविष्याचे साधन, पात्र=पिण्याचे साधन खनित्र=खणण्याचे स्वाधन इ.) २२. आजव=सरलपणा ( कजु=सरल=(मरगी) उजू ). २३ कमकाचळ=सोच्याचा पर्वत, मेर. २४ अवंचक=न कसविणारा. २५ संवर्गे=थोड्या किमतीस मिळणारे. २६ मौका=सुका.

व्यापक जै सकलांसि दुजेविण जैवि नैगा स्थिति उद्घव हेर्मी<sup>२५</sup> ॥  
 तै मुळ जाणुनि अर्चति आवडिनै निधिपूर्वक वर्ण-स्वधर्मी ॥  
 ते नर सिद्धिस पावति निश्चित राहनि अक्षयि या निज धौमी ॥ ४६ ॥  
 जो निज धर्म जया कथिला तरि तो चि तया भव-सागर तारी ॥  
 त्याहुनि तो बरवा परधर्म दिसे परि तेथ नसे शाखिकारी ॥  
 तूप जैसे परमोत्तम जाणुनि भीनै न सेवित साङुनि वैरी ॥  
 यापरि कर्म स्वभाविक तूं करि कल्पष-पाप समस्त निवारी ॥ ४७ ॥  
 जो निपने सहजे निज कर्म शुभाशुभ ही परि क्लेश चि आधी ॥  
 इंधन काष्ठ नव्हे न करी तरि लंघन काय चुकेल त्रिशुद्धी ॥  
 यास्तव टाकुनिया अशुभाशुभ कर्म सदोष न मानुनि साधी ॥  
 धान्य शुभासह आगि धुमासह नीवडितां पाहिले श्रम बाधी ॥ ४८ ॥  
 पुत्र कैलव धना वैमैना परि बुद्धिस आत्मरूपी मन ठेवी ॥  
 निर्स्तैह पूर्णपणे सहज स्थिति अद्वय सन्यसने गुरु दावी ॥  
 कर्म क्रिया करितां न उरे निरहंकाति कोण फलाप्रति भावी ॥  
 कर्म नुरे परमोत्तम सिद्धिस पावतसे सैरितोदाधि जैवी ॥ ४९ ॥  
 सदूरुचे दये ज्ञान सुनिश्चित पाउनि इंद्रिय-अर्थ-विरक्ति<sup>२६</sup> ॥  
 जै निरहंकाति कर्म-फले जगदीश्वरि अर्पण कर्म-समाप्ति ॥  
 तो परब्रह्म सुसिद्धिस पावत भोजन ग्रास अनुकूल तृप्ती ॥  
 जाण तुतै कथिजे विर अर्जुन आयकुनी धरिजे निज चिर्ती ॥ ५० ॥  
 आत्म विचारण निर्मल बुद्धिस सत्वधृती धरिले मन पाहे ॥  
 नै विषयातुनि काढुनि घडाने चंद्र जसा शिवमस्तकि राहे ॥  
 देह वरे अनुकूल प्रतीकुल तै तरि आवडि द्वेष न पाहे ॥  
 यावरि ही परिसे क्षुरनंदन तो मग काय कर्से करिताहे ॥ ५१ ॥  
 राहतसे विर्जनी लैधु भोजन बोलत मैन जया निज वाचे ॥  
 वागवितो शारिरा गुरुभक्तिस आत्मरूपी स्थिर वेग मनाचे ॥  
 ध्यापक ध्येयक जै न दिसे निज ध्यान स्वये फलयोग सुखाचे ॥  
 त्या अवध्या मुळ एक विरक्ति च ते धरिली जसि तेज रवीचे ॥ ५२ ॥

२५ नग=दागिना, २६ हेम=सोने, २१ धाम=धर, २० भीन=मासा, २१ वारी=पाणी, २२ कलञ्च=जायकी (लग्नाची) २३ वमन=ओक. २४ निर्शुह=ज्याला कशाचीही हळ्डा नाही तो. २५ सरितोदाधि=(सरितान्वनदी, उदधि=समुद्र). २६. इंद्रिय-अर्थ=हंक्रियाना आवडणारे पदार्थ-जैसे नाकाला सुवास, डोळ्यांना सुंदरपणा, जिभेला गोड पदार्थ, कानाला गोड शब्द हू. २७ विरक्ति=प्रीति नसणे, २८ विजन=एकांत. २९ लघु=थोडे,

योग सुयंत्र विरक्ति महौषध कोठुनि ध्यान भरी वरि गोळा ॥  
 वन्हि गुरुभुख कर्ण शिवे तंव एकसरा भडकोनि उबाढा ॥  
 साहि रिपू उडधी मग निर्मम अद्वय शांति वरी निज बाला ॥  
 ब्रह्मपदा प्रति योग्य असा सरिता उदधी तटिं पावत वेळी ॥ ५३ ॥  
 ब्रह्म स्वयंभु स्वयं घडला फळ देउनियो श्रम सार्थक जाले ॥  
 ते परमात्म कृपा परिपूर्ण अपेक्षण शोचै<sup>१</sup> न हेतु निमौले ॥  
 चांदणिया बहु सूर्य प्रभा सम भेद भुतीं कनकीं नग ठेले ॥  
 हैं कथितां मम भक्तिपरा लभले जाळि बुद्धबुद जेवि मिळाले ॥ ५४ ॥  
 ऐक्यपणे मज जाणति निश्चित ते मि असे म्हणतां हि विरेना ॥  
 सत्य मि हैं तुज सांगितले चवधी निज भक्ति विशेषुनि ज्ञाना ॥  
 मी अवघा नव्हता अवघेपण कांचन जेवि नव्हे नग नाना ॥  
 हैं नवर्मी कथिले मज जाणति मीठ निघेल वैनांबुधि स्नाना ॥ ५५ ॥  
 स्वानुभवे मिसले मज भाजि तया मग कर्म शुभाशुभ नाहीं ॥  
 वोहळ आणि अमंगळ एकचि आश्रय भाँगिरथी-जळ पाहीं ॥  
 तेवि मदर्पण सर्व क्रिया करितां निज ज्ञान ठसावुनि देही ॥  
 शाश्वत आद्वय अद्वय मत्पद होउनि पावति ते लवलहीं ॥ ५६ ॥  
 मत्पर होउनि कर्म समुच्चय सर्व समर्पित ये मजमाजी ॥  
 मी अवघा मग तूं नुरसी मन बुद्धि अहंकृति चित्त समाजी ॥  
 ते अवघे मग मदुप होतिल बुद्धिस पोग असा जरि योजी ॥  
 हैंचि करीं म्हणतो हरे अर्जुन आळस येय नको सहसा जी ॥ ५७ ॥  
 जेथ अहंपण मदुप होइल मदुप चित्त दुर्जे उमजेना ॥  
 हे स्थिति या भजेने तुज देइल जन्मजरामरणादिक नाना ॥  
 संशय हा तरसी आति दुर्गम वागुनि अज्ञपणे समनेना ॥  
 नायकसी अहंता धरूनी तरि हे स्थिति मागुति तुज मिळेना ॥ ५८ ॥  
 या वरि मी म्हण पांडव अर्जुन कौरव हे मन आप्त तयांसी ॥  
 युद्ध करूं तरि पाप चि होइल देह अहंमति सांहुनि ऐसी ॥  
 हा अवघा चि व्यव्हार जसा लटिका मुळ काष्ठ चि बुद्धिबळासी ॥  
 आणि स्वयं प्रकृती पहतां तुज प्रेरितसे निज जुळ क्रियेसी ॥ ५९ ॥  
 बाहुंज जाण स्वभाव धनंजय जै कथिले तुज शीर्य गणूनी ॥

१० वेला=लाट. ११ शोचै=शोक करी. १२ निमाले=नाहींतसे झाले. १३ वन=पाणी.

१४ भागीरथी-भगीरथ नांवाच्या राजांने तप करून आणिलेली नदी (यंगा) १५ बाहुंज=हातापासून झालेला (क्षत्रिय).

तो गुण मूर्ति तुर्ते घडिले तरि काय करुं म्हणतोस त्यजोनी ॥  
 तूं जरि जुळा कदा न करुं म्हणसी निज दाइज मोह धरेनी ॥  
 ते करबील अवश्यक कर्म न चालति या रवि हिडवि रानी ॥ ६० ॥  
 या हि वरी सकळां हृदयीं वसतो जगदीश्वर साक्षि भुतांचा ॥  
 चेष्टवितो भुत-संधैं समस्त हि सूत्र-धरी प्रभु बाहुलियांचा ॥  
 यंत्र न चेष्टत बाहुलि ही तशि मायिक दावुने आपण साचा ॥  
 तो तुक्षिये हृदयीं करबील तुं व्यर्थ चि आग्रह मांडिसि याचा ॥ ६१ ॥  
 तो हृदयस्थ तथा शरणागत होउनियां भज सर्व हि भावे ॥  
 जेवि नक्ळे भरिल्या सरितीं शिरती जलसागरि अन्य न उठावे ॥  
 त्या भज आत्मरूपेस्तव शांतिस पावति अर्जुन जाण स्वभावे ॥  
 शाश्वत जें पद ते चि तुं निश्चित स्वमिहुनी जसि जागृति यावे ॥ ६२ ॥  
 या परि जाण जसा म्हणिजे निज वस्तुस होइल जाणत आंगे ॥  
 हे अति गुद्ध गुजा परते भज तूं प्रिय एकपणे म्हण सांगे ॥  
 ते अवधैं तुक्षिया श्रवैर्णीं भरले रस ज्या परिची मुस वागे ॥  
 तेवि ठसावुनि मानितसे करि स्वेच्छपणे उठ सावध वेगे ॥ ६३ ॥  
 सर्व हि गुद्ध तर्यातिल उत्तम सांगतसे पुढती तुज पार्या ॥  
 ते मम वाक्य सुँधीं न पवे सरि श्रोत्र भरी करि संग्रह आतां ॥  
 हे दट बुद्धि तुं आत्मसखा भज आवडसी भज हाहुनि पार्या ॥  
 या करितां वदिजे सजणा जंशि माय प्रवर्तत बाळ-हितार्या ॥ ६४ ॥  
 एकमने मजमाजि निधे अवघा चि मि होशिल अद्वय भक्ति ॥  
 याजक यज्ञक्रिया करि तेनसि मदुप आणि फळे हि मि प्राप्ति ॥  
 सर्व भुतों मजला चि नमीं जंब होइल निश्चित द्वैत-समाप्ति ॥  
 आवडसी भज प्रीय प्रिये परि आवडे ये न कदा वचनोक्ती ॥ ६५ ॥  
 सांडुनि धर्म शुभाशुभ सर्व मला शरणागत ये निज भावे ॥  
 एक मि जो जग सर्व भरीं जग मात्र नसो मजलाचि पहावे ॥  
 तेथ मिळे तरि कर्म फळे इह-स्वर्ग-सुखादिक पावन व्हावे ॥  
 मोक्षपद्मीं सहज स्थिति अद्वय ठेवित काहिं च शोक न पावे ॥ ६६ ॥  
 हे न व्हावे निज गुद्ध गिता तप ज्या शारिस नसे गुरुभक्ति ॥  
 सज्जन संत न सेवत निग्रह मदुप पूर्ण सचेतन व्यक्ति ॥  
 निदक जो भज साधु हि निंदिल त्यास नको कथुं हे वचनोक्ति ॥

झालि असा दुरिच्छारि हि अंथन नेवि नये चुकला द्विनपांकि ॥ ६७ ॥  
 ज्या श्रवणी प्रिति आणि अनिदक सहुह दास भजे मन भावे ॥  
 त्या प्रति हे अति गुह्य गिता गुरुगम्य विचारनि शास्त्र कथावे ॥  
 जो नर भक्ति गिता करि एक मस्त भजतो लहरीनळ भावे ॥  
 तो मि असे नसे द्वैत असंशय देह दिसो परब्रह्म म्हणावे ॥ ६८ ॥  
 तो वर माणस कोण म्हणे करि वर्तन वैखरि ग्रंथ गितेसी ॥  
 जे मन भक्त सखे निज सज्जन आवडते श्रवणे पुनि त्यासी ॥  
 तो मन आवडता निज आवडि सांगत मौन पढै वचनासी ॥  
 या नगंतीवरि औन तसा प्रिय मी हि मला न दिसे नयनासी ॥ ६९ ॥  
 जो सकळार्थ प्रकाशक धर्म समस्त हि शास्त्र सिमे मुळ ठावो ॥  
 जो तुजसी वदलो इतिहास गिता पठनी कुळिचा कुळ-देवो ॥  
 अर्थ विचारनि ज्ञान हुतशानि दृश्य हवी फळ त्याप्रति पावो ॥  
 ते चि तया फळ पाठक मानक ते च पद्मी गति मे मति पाहो ॥ ७० ॥  
 भक्ति पुरस्त आणि अनिदक आइकता श्रवणी शुभ गीता ॥  
 अक्षरशा हैयमेध घडे निरसे जड पाप त्रितीर्थ अहंता ॥  
 जे शुभ लोक शुकादिक नारद ध्यास मुनी सनकादिक पार्थ ॥  
 पावत नेथ समागम सज्जन वाहत मुक्ति धरी जळ भाषां ॥ ७१ ॥  
 हे कुरुनंदन हे चि पुसो तुङ आशकिले कथिल्या परि आम्ही ॥  
 ते तुश्चिया श्रवणी भरले मनने स्वसुखानुभवीं परब्रह्मी ॥  
 अङ्गपणे पहिले हृदयीं अति मोह रवी बिनतेज न व्योरी ॥  
 तो हरला किं नसे तम हा कार्ये दृष्टि तुझी पडली निज कर्म ॥ ७२ ॥  
 अनुन वीनवितो हरि अच्युत बोलतसे रवि कोटि प्रकाशे ॥  
 मोह समूळ नसे स्मृति सावध संशय ही हरला अनयासे ॥  
 कर्म अकर्म विवर्जित होउनि आत्मपणे तुन मीसछलासे ॥  
 तू वचने कर्वाचिल ते करितो कळ बाहुलिया मुळ जैसे ॥ ७३ ॥  
 बाहिर अंतर आंधिल्या प्राति संजय सांगत स्वानुभवाने ॥  
 पार्थ हरी सुख बोलत बोलत बोल से मिनले स्वसुखाने ॥  
 दोन जळोदधि एकनळे मिळतां मि हि लोट धरी श्रवणाने ॥

\* वाल्या कोली. ५० दुरिच्छारि=दुराचारी=पापी. ५१ वैखरी=बोली. ५२ आन=अच्यूत=दुसरा. ५३ हृषमेध=घोडयाचा यज्ञ, अङ्गमेध. ५४ त्रिताप=तीन प्रकारचीं दुःखे आपितैविक म्ह० वीज इत्यादिकांपाशूत होणारी; आधिभौतिक म्ह० विश्वत, पाणी इत्यादिकांपाशूत होणारी; आध्यात्मिक म्ह० शरीरावरील स्वरूज इत्यादिकांपाशूत होणारी.

मीलतसा विरतो अति अद्भुत कांपत सातिक भाव अशाने ॥ ७४ ॥  
 आणि म्हणे गुरु धन्य कृपानिधि उद्घरिले मज छ्यासमुनींद्रा ॥  
 जो परयोग सदाशिव ध्येय स्वर्ये बदला हारि गुद्ध समुद्रा ॥  
 स्थापुनियां जग मार्ग-प्रकाशक वेद करी श्रमला सुखनिद्रा ॥  
 ते मज देसिल पायदळे फल्ले सुख लोचन लावुनि मुद्रा ॥ ७५ ॥  
 बोलत हे कुरु-वंश क्षित्यामणि आठविता पुढती पुढती हा ॥  
 केशव अर्जुन एक परस्पर बोलियला वचनोदधि पाहा ॥  
 अद्भुत त्या स्वसुखा पहतां मन हारपले सह इंद्रिय दाहा ॥ ७६ ॥  
 हे महाराज मला नहु विश्व आठविता हरि-विश्वरूपाते ॥  
 अद्भुत ते निविच्चे न वचे वरिच्या वरि दाटत सातिक चिते ॥  
 येर मर्नी म्हणतो न पुसों तुज घेश अपेश घडे कवणाते ॥  
 जाणुनि द्वृत ते क्यि संजय आठवुनी बरवे भविष्याते ७७ ॥  
 श्रीपति योगपती कमलापति जेथ कृपा करि आत्मसुखाने ॥  
 पार्थ धनुधरि ते चि कृपामृत प्राप्तुनि घालित तेथ चि ठाणे ॥  
 तेय श्रिया विनया सह नांदित छ्यासकर्ये मज निश्चित बाणे ॥  
 उद्घवचिद्घन स्वानुभवे सुख पावत लेवुनि अहय-लेणे ॥ ७८ ॥  
 उद्घवचिद्घनाने केळेले गीतेचे भाषांतर समाप्त,

## मुक्तेश्वरकृत, रंभाशुक-संवाद, ( ओँड्या )

तु ज कामाक्षीचेनि वरे । कामना जाणीव अंगी भरे । मग अविकार विकारी अवतरे । इंद्रियासनीं भोगार्थ ॥ १ ॥ सुरतासनाचिये हे डाक । पराच्या पार्थी अडकतां देख । घुर्मों लागे अधिकाधिक । लोळतीं लोक तिजपार्थी ॥ २ ॥ ह्याणोनि त्रैलोक्यवेदके । त्रैलोक्यक्षोभकारके । तपसोमकांतउदके । मुर्खेदुकिरणीं करिताति ॥ ३ ॥ ऐशिया अमृतोपम वचनीं । रंभा गौरवी बैज्ञपाणी । सखियां सहित अप्सरणीं । तेणे येरी संतुष्ट ॥ ४ ॥ शक्रवाक्येदुरशिर्मेस्पर्शै । रंभावद-नकुर्मुद विकासे । हस्त जोडणीयाचेनि मिसे । संकोचलीं करपैँदे ॥ ५ ॥ विनय चर्चानि इरीरी । रंभा वचन वाटोगारी । सुरेंद्रशोत्रलिंगावरी । पूजा बांधी संप्रमें ॥ ६ ॥ ह्याणे आज्ञा देई सुरनाया । कवणा विघ करुं आतां । स्वर्गा घेतो त्यांच्या पंथा । मार्गार्गिला होऊनी राहू ॥ ७ ॥ घालूं नेमिषावरी धाढी । पाढूं योगियांच्या मुरुकुडी । तपश्चर्येची पोतडी । हिरोनि आणूं या ठायां ॥ ८ ॥ माझ्या देहाचै वोढण । आड असतां तुझां विघ । स्वर्णी ही परि नाही जाण । दुश्चित मन को करिसी ॥ ९ ॥ ऐकोनी रमेच्या वचना । हर्ष न सेटे शक्रमना । आज्ञा देऊनी सुरांगना । शुकाश्रमीं पाठविली ॥ १० ॥ ह्याणे वेगीं जाय सुभद्रे । मदनांगने सम सुंदरे । मदनमेंबळे मनोहरे । जेंथे वसे तो तपी ॥ ११ ॥ तथा शुका क्षोभवीं बळे । तपा विघ करीं वहिले । समाधि भंगोनी कामकळे । भुलवोनि करीं आपैसा ॥ १२ ॥ जैसा निरेक्ष अयाचित । तो ही द्रव्यार्थे होय भ्रमित । तत्वनिष्ठा विवेकवंत । गुरुत्वामाने नाचवी ॥ १३ ॥ तयापरी व्यासतनया । मोहोनि आर्णा इया ठाया । जैसे पूर्वी छवसीया । विश्वामित्रा लागोनी ॥ १४ ॥ ऐशीं शचीवैराचीं वचने । रंभेनै केली कर्णभूषणे । मग शुकविश्रहा उत्साह मने । निघती ज्ञाली ताकाळ ॥ १५ ॥ आस्थली दिव्य विमानी । तेजे लोपले द्वादश तैरणी । रत्नमाळा घंटा किंकिणी । वरी दलती चामरे ॥ १६ ॥ उपमेराहित पूष्पकीं शोभा । शिखरे गोपुरे ध्वजस्तंभा । पतका झळकती त्या प्रभा । , विशु-छळता लजिजत ॥ १७ ॥ पैंज बोलेनी शुभानना । बाळा प्रौढा मुग्धांगना । प्रतोपै चालिल्या अर्धिकानना । नाना कन्या समवेत ॥ १८ ॥ हस्तिनी चित्रिणी पदिनी । चांपेगोरटिया शांसिणी । घोडशवर्धा सुरताखर्नी । कुशल कळा जाण-

१. कामाक्षी=देवी. २ सोमकांत=चंद्रकांत. ३ हंदु=चंद्र. ४ वज्रपाणी=हंद्र. ५ रश्मि=किरण. ६ कुमद=चंद्रविकासी कमल. ७ पश्च=सूर्यविकासी कमल. ८ अर्गला=अश्काव. ९ मदनांगना=रति. १० भेलला=कमरपट्टा. ११ शचीवर=हंद्र. १२ तरणी=सूर्य. १३ पुण्पक=विमान.

त्या ॥ १९ ॥ कठके मांडिलीं शुकावरी । महणोनि कामाच्या दले नारी । साह्य घेतल्या झुळारी । वैराग्याशीं भीडती ज्या ॥ २० ॥ वस्त्रे नितंबीं वेटिलीं । ते चि 'हुँग' पञ्चासिलीं । पुढे निरियोचीं पौळीं<sup>\*</sup> । कोडलागीं लागटा ॥ २१ ॥ चरणीं गर्जतीं तीँपूरे । तीच वाजलीं रैँतुरे । योगभ्यासीं भेदुरे । तयांच्यानीं सरताती ॥ २२ ॥ रक्त रंगाचीं करारे । तीच मिरवती खैङ्गाकारे नद्रनकठाक्षा-चेनि शरे । नेमै विधिती नेमियां ॥ २३ ॥ उदरीं त्रिवलीचिया रेखा । ते चि कठार खौविली देखा । पाखराचीं कुळं ऐका । खेठकींकरे शोभती ॥ २४ ॥ कठिण कुचाय्र आणि पाळी । ते चि भालिधाची फळी । छद्यें नरांचीं कोंवळीं । विदारिती कौतुके ॥ २५ ॥ अंगीं चंदनाची उटी । ते च वजकवच नेहटी । करतुरी रेखिली लळाटीं । ते चि टोप बाणले ॥ २६ ॥ भंगावया तपोदुर्गे । गजंभीं प्रेरिला अनंगे । माझी मुखरिणी निजांगे । रंभा मिरवे मृगाक्षी ॥ २७ ॥ तुरे दुङ्दुभीचे घोष । भेरी गर्जयिती आकाश । रागोद्धारी विणे सुरस । श्रुती देती सुस्वर ॥ २८ ॥ या वेगळीं अप्रसिद्धे । वाद्य वाजती नामाविधे । सुर-सामृताचे स्वादे । गंधर्व गायन करिताती ॥ २९ ॥ ताळमृदंगाच्या मेळी । नृथ करिती सप्त ताळी । राग आलाप गदारोळी । विनोद करिती परस्परे ॥ ३० ॥ सरिसा वसंत कुसुमांकर । परिमळे भरे अंबर । आणिक नाना विज्ञा-कार । देखतां विकार उपजविती ॥ ३१ ॥ मैथुन करिती क्षणक्षणा । तया पक्षियांचीं युर्मे जाणा । करीं घेऊनी दिव्यांगना । हास्य करिती विनोदे ॥ ३२ ॥ हंस हंसिणीच्या प्रेमे । माथा कुरवाळिती संभ्रेमे । रमौ लागती सकाऱ्मे । सुवर्णपक्ष पसूरोनी ॥ ३३ ॥ दोन मर्कटे दोहिं करी । मध्ये सोडिती \* \* । दोघे रमतां दो प्रकारी । कौतुके नारी हांसती ॥ ३४ ॥ येकीचे हातीं कस्तुरीमृगे । मुखा मुख लावोनि दोघे । सुरत सुखा लागीं स्वांगे । मृगीवरी घोळघती ॥ ३५ ॥ येकीचे हातीं विचित्र पट । चौन्यायशी आसानाचे प्रगट । मैथुने लिहिली जीं बीट । वैराग्यातै उपजविती ॥ ३६ ॥ येकीं उघडे टाकिले कुच । येकीं मुक्त केले कज्जु । येकीं फेडुनी आहाच । वस्त्रे केली घरीती ॥ ३७ ॥ सुरतासनाची घडमोडी । येक दाविती कडोविकडी । ऐशा विघ्रहपाचिया कोडी । रंभा घेउनी पातली ॥ ३८ ॥ ताळपत्राचा निर्धेष । गीत गायन करिती सुरस । जेंथे वसे शुकयोगीश । ते पुण्यारप्प टाकिले ॥ ३९ ॥ तेथे पवित्रतेचेनि तरुवरे । दांगे लागलीं अपरे । ज्याचे नाम घेतां हरे । शीण ताप तापसाच्चा ॥ ४० ॥ जैराता वरदेवताचा मेळा । तैसे व्यापिले वना सकळा । किंवा शक्तीचिया स्थळा । कोळी

१४ दुर्गे=किळे, १५ पौळी=तद, १६ नूपुर=पैजण, १७ रणतुरे=रणवाड्य, १८ खड्ड=त-रचार, १९ विटक=डाल, २० भार=समूह, २१ आकर=खण्ण, समूह, २२ अंधर=आकाश.

कुञ्जी बोढिजे ॥ ४१ ॥ ममता लोप आत्मप्रभे । कार्पण्य विटंबे यश शोभे ।  
नाना सत्य सापर्यदंभे । आच्छादिजे या परी ॥ ४२ ॥ तैसे व्यापुनी सर्व  
वना । शोधीत आल्या तया स्थाना । त्याते बेठोनी अंगना । पहात ठेल्या स-  
मस्त ॥ ४३ ॥ शुका भैवत्या कामिनी । जैशा रत्यर्थयाचकिणी । शुकपोगिया  
शिरोमणी । कैसेन पावे भ्रामते ॥ ४४ ॥ इमासनमुख झूर्पनसा । उभी व्हावया  
निर्नासिका । तैशा परी ते योगिया शुका । रंभा उभी सखियांशी ॥ ४५ ॥  
कीं मोहमहेरीची देवी । कामुकाचे नवस पुरवी । अळंकार ल्याली तेणे रवी ।  
झांकोळला अंवरी ॥ ४६ ॥ नागवुनी सुरांच्या श्रेणी<sup>३</sup> । हरितलीं मनेलक्षण  
नाणी । तीं साठवितां इदयस्थानी । तेणे आले नडव ॥ ४७ ॥ सांठविले तें  
सांडल झणी । यालगां कंचुकी गोणी । माजो दाटोनी कसणी । विरडे कशी  
सुबद्ध ॥ ४८ ॥ मन्मथोत्सव मदोन्मत्त । अक्षय तारुण्य हेलावत । कामदर्शी  
अवलोकित । चैदूळे लित सुमनाचे ॥ ४९ ॥ खेत कृष्ण इळूरुदंड । शांडी तैसा  
कामकोदिंडे । मस्तकतुळीतसे ब्रह्मांड । उणे मानूनी सौंदर्या ॥ ५० ॥ जे जे  
दिशा न्याहाळी । ते ते भरे कामानळी । ऐसा न दिसे कोणी बळी । काम नुपजे  
देलिल्या ॥ ५१ ॥ देव दानव गंधर्व ऋत्यी । ब्राह्मण महात्म्ये तपोराशी । लागतां  
कामबाणाचे पिशी । पिसे होती ताळ्काळ ॥ ५२ ॥ जिच्या कटाक्षाच्या घायी ।  
बहु घायाळ शाले हृदयी । त्याते उपाय तिसरा नाही । दुःखशमनार्थ नियवाव-  
या ॥ ५३ ॥ एक अधरमृतपैंन । ते च रसराज सेवन । कुचाळिगन तें ले-  
पन । औषधाचे वेरीते ॥ ५४ ॥ असो ऐशिया परी रंभा । धरोनि दांभिकतेची  
शोभा । शुक छलावया ल्लोभा । पुढां उभी विनोदे ॥ ५५ ॥ अवलोकितीं  
शुकाची स्थिती । तो जितेद्रिय सत्वमूर्ति । चार्चिली निष्टेची विभूती । तेणे सर्वांग  
शोभले ॥ ५६ ॥ ब्रह्मरसे वांतिले । तेंसे तेज मुखास आले । निश्चय कमंडलीं  
भरले । ज्ञानोदक सर्वदा ॥ ५७ ॥ सत्य धृती अलोभ क्षमा । ऐशी तपोगुण  
माहिमा । दिधली नसे तया गरिमा । नाहीं आधिक्षेपणाची ॥ ५८ ॥ संकल्प पाण  
मृगाचा । गेलिया निर्विकल्प त्वचा । त्यावरि विदेही तो साचा । पद्मारानीं  
निश्चल ॥ ५९ ॥ “कृष्णोहमस्मि” बोध सतत । तें ची कृष्णाजीन उपैयीत ।  
मेखला गाढ हृद व्रत । मुद्रा मिरवी शोभयी ॥ ६० ॥ उत्पत्तिविनाशाची पाती ।  
विचारे सारोनी परोती । अविनाश नासांशी निरुती । दृष्टि ठेविली निज लक्षी ॥  
॥ ६१ ॥ पर तर्चीं लय मनाचा । तेणे उदय प्रसन्नतेचा । संगीं परम  
धारणेचा । कुशासनीं मिरवत ॥ ६२ ॥ अगाध सत्ये सखायिला । ऐसा रंभेने

<sup>३</sup> श्रेणी=पंगत. २४ इक्षु=कृस. २५ कोदंड=वसुण्य. २६ पाण=पिणे. २७ कृष्णोह-  
मस्मि=मी कृष्ण आहें. २८ कृष्णाजीन=हरणाचे कातळे. २९ उपवीत=उपवस्त्र (आडवस्त्र).

देखिला । कामदृष्टी अवलोकिला । मदनबाण सज्जोर्ना ॥ ६३ ॥ अनुपम्य लीला  
लक्षोनि नयनी । रंभा परम आश्चर्य मानो । वर्णे धाकटा परि हा मुनो । तपोङ्गानें  
असि वृद्ध ॥ ६४ ॥ तुळशीचे रोप जैसे । दृष्टी पाहतां सान दिसे । परि पवित्र-  
पणे मस्तकीं वसे । विश्ववा विष्णूच्या ॥ ६५ ॥ तेंवे वयसी नाहीं चाड । ज्ञान वसे  
तें चिं वैँद । वांचोनि बाभळेचे खोड । काष करावे बहु काळीचे ॥ ६६ ॥  
असो ऐसा ही जरी जाला । तपोवैराये थोरावला । तरी मी जिकीन यया  
बोला । आन नाहीं सर्वया ॥ ६७ ॥ पुण्याचे अक्षोभ्य बळ । येकली निदा  
करी विकळ । कों कोटिदानाचे असंख्य मेळ । निष्ठुर वाक्ये विघ्वंसी ॥ ६८ ॥  
तेंवी शुकाचे नेमगहन । भंगोनि क्षोभवीन मदन । माक्षिया भोगा पुढे तृण ।  
वैराय मानी ते रंभा ॥ ६९ ॥ ऐसा धिवसा धरेनि चित्तीं । बोलती ज्ञाली शुका  
प्रती । तें अनुपम निरूपण श्रोतीं । एकचित्ते परिसावे ॥ ७० ॥ सकळ मुर्नीच्या  
नाया । ज्ञान वैराय ऐश्वर्यवंता । मिनत्या सुकृताच्या सरिता । तपोनिधी तुजलार्णी ॥  
॥ ७१ ॥ तुक्षिया कीर्तीचा सुगंध । विश्वीं कांकिला विश्वैँद । या लागीं पावेनियां  
बोध । मी मैंधुकरी पातले ॥ ७२ ॥ और्त ननांचा पारिजीत । ऐकोनि आले  
अभायवंत । भाग्यतें आतिथ्य । तुवां केले पाहिजे ॥ ७३ ॥ सकळा अभाग्यांत  
गुरु । म्हणोनी उचित आदरु । ऐसा धर्म मार्गीचा विचारु । जालिया तें  
करावे ॥ ७४ ॥ आगना श्यावे तृणासन । अन्न भावे उदकदान । देही नेटके  
तरि वचन । अमृतोपम बोलावे ॥ ७५ ॥ तरी सांगे योगीद्र महाक्रत्ती । कोण  
कामना वसे मानसीं । निर्वाण तपश्चर्या ऐसी । कोण काळ मांडिली ॥ ७६ ॥  
वय तरि नव्हे वैरायाचे । दिसे कर्तव्य अविचाराचे । शिकविले तें न मनी को-  
णाचे । ते दुराग्रहाचे सांगाती ॥ ७७ ॥ जीवात्म्याचे ऐक्य सोसे । परतत्वाचे  
ध्यानपिसे । न करी इंद्रियांचे निशेषे । सर्व या माजी जाणावे ॥ ७८ ॥ हैं भो-  
जनेवीण अंत्वर्णे । कदर्ढीने कळ खांडणे । शुक नदीचे पोहणे । वाळुवटीं पै  
जैसे ॥ ७९ ॥ न पेरितां जाण शेती । शिमग्यावीण शाखा वाती । प्रसूत सम-  
याची आर्ती । कुमारीतै ज्यापरी ॥ ८० ॥ तोच ये दशे संन्यासविधि । न घडे  
सांडी हे उपाधी । गुह्य गोष्टी बोल सुबुद्धी । जे जिवहरि वसतसे ॥ ८१ ॥  
मात ऐकूनि रंभेची । मांदी देखोनि स्त्रियांची । म्हणे आजि भ्रातीची । विपरीत  
कांदी दिसताहे ॥ ८२ ॥ ऐसे नैवेक विचारिले । ज्ञानदृष्टी अवलोकिले । मा-  
क्षिया तपा विघ्न मांडिले । हैं जाणवले सर्वज्ञा ॥ ८३ ॥ रंभा धांडिली अभरनाये ।

ते छळावया आली मार्ते । ऐसे बोलो निश्चितार्थे । बोलता ज्ञाला तियेसी ॥ ८॥  
 शुक व्हणे सुखवल्लभे । नंदनवौटिकेचे रमें<sup>३७</sup> । दिव्यकंदर्प कर्पूर गर्भे । शुंगार  
 केली केळवसी ॥ ९॥ ते केळी उपढोनी समूली । टाकिलीसे मरुस्थैर्ली ।  
 येथे जनवार्ती कर्णभुली । विस्टी तृणाची दुर्लभ ॥ १०॥ हैं धोरारथ्य भया-  
 नक । विलासियां दुरुखदायक । तृष्णातुरां न मिले उदक । तेथे आहारार्थ कैं  
 लाहे ॥ ११॥ ऐशा क्लेशरूप ठाया । तूं आलीस कवणा कार्या । कल्याण-  
 अहंकार कीं सुरालयीं । सुरां सहित इंद्राचे ॥ १२॥ दैत्य दानवीं नेदितां त्रास ।  
 अमरवती न होतां वोस । तुवां सांडोनि सर्वग्रास । किमर्थ येथे आलीसी ॥ १३॥  
 कवणा प्रयोजना कारणे । तुज येथवरि शाले येणे । माझा आश्रम कायिला  
 कोणे । निष्कारण द्वेषिये ॥ १४॥ द्वाणसी महारोगे पीडिले । तैं वैद्याते शो-  
 धीं वहिले । अर्थापासीं स्वार्थार्थिले । धोवे तव उचित ॥ १५॥ तैशी धरेनी  
 भावना । तूं आलीस यया घना । ते वंध्या वेळीच्या सुमना । सारखी निर्फल  
 जाणावे ॥ १६॥ चंद्रमंडळ भरले अमृते । परि ते मैंगजल मानवाते । पाताळधन  
 निर्विद्याते । मृत्तिकेसरी कां न घणावे ॥ १७॥ तैसा तुझा हो संकल्प । माझ्या  
 टारीं निर्फलरूप । मी वैराग्य चंपकैविटप । तव कामना भ्रमरीये ॥ १८॥  
 जेणे सर्पे दंशिले तूते । त्याच्या विषउत्ताराते । धैंवंतरी नाहीं येथे । मार्गे पुढे  
 आतां ही ॥ १९॥ ऐसे जाण निशेष । न धरीं निराशेची आस । द्वाणशी  
 घन पहावयाचा हर्ष । धरूनी येथे आलीये ॥ २०॥ तरी सुखें अंगलोकीं नय-  
 नीं । चिर काळ दुरुख पावसी मर्नी । द्वाणसी ऐसीये कठिण स्थानीं । तूं कै-  
 सा वसतोसीं ॥ २१॥ ऐक रंभे सावधान । भूतों भ्यासूर नव्हे मसण । विष-  
 कीटका विष जीवन । जें कां मरण सर्वासी ॥ २२॥ तैसा मी येथे जाण । तुज  
 रंगोविण न गेये क्षण । मी निश्चल तुझे मन । दाही दिशा धांवत ॥ २३॥  
 यां सांडिली कामाची चाड । तूते सर्व भेगाचे कोडी<sup>३८</sup> । यालगांगी मज हैं स्थान  
 गोड । अति अवघड तुजलागी ॥ २४॥ जो भाव धरेनी पोटी । मज पाह-  
 सी कुटिल दृष्टि । तो अर्थ न लेमे हैंपुटी । जीव न करीं सर्वया ॥ २५॥  
 आतां आलीस जेणे पंथे । तेणे मार्गे शीघ्र परते । काळ क्रमणा व्यर्थ येथे ।  
 कार्यविण कां कोजे ॥ २६॥ ऐसे शुकाचे निष्ठुर वचन । रंभेसी वाटले उदा-  
 सीन । जेसे असाध्य रोगिया लागुन । निराशा वैद्य दाविली ॥ २७॥ पुढती  
 वदे मधुर वाणी । अन्यायविण महामुनी । वौखिंट मानूनियां मर्नी । काय ऐसे

३७ वाटिका=वाडी ( आग ) ३८ रंभा=केळीचे ज्ञाल । ३९ मरु=मारवाढ देश । ४०  
 आलय=राहण्याची जाणा, घर । ४१ मृगजळ=खोडें पाणी । ४२ चंपकविटप=चांपथाचे ज्ञाल,  
 ४३ धन्वंतरी=वैद्य, ४४ कोडी=हौस.

बोलिजे ॥ १०४ ॥ मी काय बोलिले अनुचित । साक्षेपे सांगतसे हित । जितुकै  
भावितां विपरीत । दुराग्रहै करुनी ॥ १०५ ॥ मोक्षवस्तीची वासना । धरुनी  
आळे दुराशा ब्राह्मणा । यया घोर दारुण वना । मानी एकटे वसतसां ॥ १०६ ॥  
हे नाना दुर्लापदा । व्ययेन विधिती रोगव्याधा । देहीं शोक संताप खेदा ।  
वाढी धरिती आगढी ॥ १०७ ॥ आर्थीचै शैत्याची धरणी । त्यावरी हिंमैकराची  
मिळणी । होतां देहाच्या अंगणी । व्याधी घालिती गोधळ ॥ १०८ ॥ वायू वा-  
जतां झडपडाडे । स्पर्शतां अंगी वात चढे । गात्रे होती लांकडे । बळे चाळितां  
न चळती ॥ १०९ ॥ तृष्णे न मिळे जीवैन् । तेये भुकेला कैचे अन्न । ऐसे  
त्रास देते स्थान । कैसेनि मन स्थिरावे ॥ ११० ॥ स्थिर न होतां अंतःकरण ।  
कैसे लागे स्वरूपी ध्यान । यालागी स्वस्य चित्त तें साधन । बुद्धि ब्रह्मां  
वया ॥ १११ ॥ चित्त तैंच होय स्वस्य । जैं भोगभोक्तुव । येरवीं तुंबैं बुड-  
विला वरित । उसळोनी ये वरिता ॥ ११२ ॥ तैसे मन प्रपंची धोवे । साधक  
पश्चात्तार्पणी भावै । विवर्तौ<sup>४४</sup> पडले ते न पवे । ये थडी ना ते थडी ॥ ११३ ॥  
कुँशाश्रींचे आसन । कीं कंपीत पथ जीवन । तैसे निश्चल नव्हे मन । बुद्धि ऐके  
तैसी च ॥ ११४ ॥ शरीर दंडनादि तप । ब्रह्मचर्यव्रत संकल्प । वनवासादि  
खटाटोप । सांडी संतापदायक ॥ ११५ ॥ वाय माझे ऐक आतां । प्रसन्न व्हा-  
वया सुव्रता । मी आळे ऐसे चित्ता । निश्चय मनीं मानीं तू ॥ ११६ ॥ भला  
भला महा प्राज्ञा । उत्तम वर दईन दाना । जे आवडी असेल मना । तें सुखे  
माग मजलागी ॥ ११७ ॥ तुश्या वाक्यसुमनापाठी । सिद्धिफलाची होय भेटी ।  
म्हणोनि अपेक्षा गोड मोठी । असेल ते त्वां प्रगटणे ॥ ११८ ॥ पृथ्वीमंदळा-  
मंशारी । अंनर्ध द्वीपै<sup>४५</sup> द्वीपांतरी । राजकन्या ज्या सुंहरी । गुणलावप्यसमर्था ॥  
॥ ११९ ॥ पैुंकरद्वीपींच्या पुष्करनयना । शेतद्वीपींच्या चंद्रवदना । द्वैक्षद्वीपींच्या  
आरक्तचरणा । अतिप्रवीणा कामक्षात्री ॥ १२० ॥ कलमष्ट्रीपींच्या हस्तीणी ।  
क्रैंचद्वीपींच्या चित्रिणी । शाकलद्वीपींच्या हंसिणी । व्याघ्रस्तनी नवयौवना ॥  
॥ १२१ ॥ सिद्धलद्वीपींच्या पाविणी । दक्षिणदेशींच्या नींचणी । उत्तरदेशींच्या  
महागणी । गुर्जरिणी अति गौरा ॥ १२२ ॥ ऐशा कुळभूपकन्या । चतुर  
सुरतीं परम मान्या । त्या दईन भाग्य धन्या । नित्य भोगार्थ तुजलागी ॥ १२३ ॥  
जरि ह्याणसोल या मानविणी । तरि पाताळींच्या नागपणिणी । शृंगारिल्या रत्ना-  
भरणी । त्या ही आशीन तवाज्ञा ॥ १२४ ॥ तें तूप नव्हे मन । तरी

४४ हिमकर=चंद्र, ४५ जीवन=पाणी, ४७ तुंबा=मोँपळा, ४९ विवर=पाण्याचा भैंबरा,  
४९ कुश=दर्भ, ५० माजारी=अंत, ५१ अनर्थ=मौलवान, ५२ द्वीप=वेठ, ५३ पुष्कर=कुमल, ५४ लक्ष=पक्ष, ५५ व्याघ्रस्तनी=पुष्टरस्तनी, ५६ नाचणी=नाचणाच्या लिया.

स्वैर्गमादूसेचीं रहें । जीं श्रवणीं दावितां मदनें । सकाम कीजे<sup>५७</sup> क्लीबतिै ॥ १२६ ॥  
 गंधर्वकन्या सुकुमारी । विद्याधरी दिव्याप्सरी । तुजे देईन या उत्तरी । जप्ति  
 अन्यथा मानिसी ॥ १२६ ॥ याहूनि ऐर्थ्य अधीक । मुखागर इंद्रलोक । तेये  
 राहोनि अनेक । भोग स्वेच्छ भेगणे ॥ १२७ ॥ जैशा आवडती मना । अभुक्त  
 कीं नवयोवना । देवकन्या विचक्षणा । कीडे सुखे तयारी ॥ १२८ ॥ कांहीं  
 कलिपसी संदेहो । उधार बोलणे कृत्रिम स्नेहो । तरी रोकडा माझा देहो । तुजे  
 भोगार्थ दीधला ॥ १२९ ॥ दिव्य वस्त्रै स्तंकुं चंदन । गीत तांबूल अमृतपान ।  
 आसन शयनादि संपूर्ण । भोग मर्जीं भोगीं तू ॥ १३० ॥ जेव्हां पाहिजे जे  
 वैभव । ते तत्काळ पुरवीन सर्व । आतां ऊठ देई खेवै । अति प्रीती मजलागीं  
 ॥ १३१ ॥ संशय सांडोनी मनीं । माझे संगीं इंद्रभुवनी । चिरकाळ कीडे  
 महामुनी । नाना सुखे अनुभवी ॥ १३२ ॥ अथवा सत्यलोका आत । कां  
 वैकुंठी वसे सत्य । शिवसदनीं ऐर्थ्यवंत । होई सरी शिवाची ॥ १३३ ॥  
 लौकिकभोगाची कांही । वांच्छा वसतसे हृदयी । तरी पृथ्वी ताटीचे वाण घेई ।  
 कीर्तिदीपे सोजवळ ॥ १३४ ॥ चक्रवतीचे बासींग । भाळीं बांधोनी सुभग ।  
 धरणी बोहले अभंग । होई पती सतीचा ॥ ३५ ॥ एवं तुजे जो तो वल्लभ । तो  
 तो कृतार्थ करीन लाभ । अतां कामना कार्पण्यलोभ । सांडोनि उठीं जडकरी  
 ॥ ३६ ॥ ऐसी अनुवादली रंभा । जैसी मैतंगमृहाची शोभा । परि सदाचारी  
 अंतर्लोभा । पहावया नुपजेची ॥ ३७ ॥ वैरांगनेचा शृंगारू । नव्हे उत्तमा  
 मोहकरू । कुवेराचा सुवर्णमेळू । निरपेक्षा तृणतुल्य ॥ ३८ ॥ वोकोनि टाकिजे  
 अन्न । ते गोडीने चाटी धान । निर्मळ अवलोकितां आपण । वांती उपजे वि-  
 शेष ॥ ३९ ॥ तेये रंभेचे बोलणे । शुके वाळोनी सांडिले मने । जैसा अना-  
 मिर्काच्या ब्राह्मणे । पाक वृष्टी नाणिजे ॥ ४० ॥ यापरि ऐकुनी वचन । कंटा-  
 ळले शुकाचे मन । प्रत्युत्तर वदे आपण । अति गंभीर विवेकी ॥ ४१ ॥ रंभे  
 तुझा वाजल्पै । वृथा श्रम करिसी पाप । सक्षिप्ताताचा प्रलैप । तैसा मज-  
 नाटतो ॥ ४२ ॥ सुर्पाने ज्ञाला मत्त । यद्वा तद्वा बडबडित । सप्तै दंशिला तो  
 म्हणत । अत्यंत गोड कहूं ते ॥ ४३ ॥ संवे चोर जाणितल्यावरी । कोण त्याचा  
 विश्वास धरी । काया न जळे वैश्वीनरी । तेये प्रमाण कायसे ॥ ४४ ॥ तैसे तुज्ये  
 धातक बोल । स्विहित सुरस फोल । तुझी बुद्धि जाली बँळि । बोलूं नेणे

५७ मांडुस=ऐटी (सं० मंजूषा), ५८ क्लीब=तंपुसक, ५९ विचक्षण=शहाणा, ६०  
 स्तंकुं=कुलांची माळ, ६१ खेव=मिठी मारणे (सं० क्षेम), ६२ मातंग=मांग, ६३ वारांग-  
 ना=वेश्या, ६४ अनमिक=म्हार, ६५ वाग्जल्प=बडबड, ६६ सक्षिप्तात=विद्वेष, ६७  
 प्रलैप=बडबड, ६८ सुरा=प्यावयाची दाढू, ६९ वैश्वानर=विश्वव, ७० बाळ=बालिश, मूर्ख,

झणूनी ॥ ४५ ॥ आतां पुढती हैं बोलणे । मज समुख बोलसी वदने । तरि  
तैं निर्कळ हो तुझे वचन । हा चि शाप तजसी ॥ ४६ ॥ संसाराचा घे-  
उनी त्रास । घ्या मांडिला योगाभ्यास । तो त्रास कसा जे कां क्षेश । जन्ममरण  
भोगिता ॥ ४७ ॥ योनिहरे जन्मा आले । मरणमार्ग मरोनि गेले । जायोनि मेले  
चि देह पवले । पावोनि मेले पुनरपी ॥ ४८ ॥ शीतोष्ण क्षुधा तहान । गर्भ-  
वासाचे कष्ट दारुण । अनेक जन्मी अनेक जाण । साहों न शके ते साहिले  
॥ ४९ ॥ ऐके रमे यथार्थ मात । साप्रत या जन्मात । अनुताप उपजला अ-  
शुत । दुख स्मरोनी मागिले ॥ ५० ॥ पुढती न पवे जन्ममरण । ऐसे निष्काम  
साधन । सार्थीतसे मोक्षसदन । परमत्याते पावावया ॥ ५१ ॥ नाहीं स्वर्ग सु-  
खाची अैर्ती । नाहीं अमरपदाची प्राप्ती । इद्दें भय घेऊनि चिर्ती । व्यर्थ तूते  
पाठविले ॥ ५२ ॥ सांडिले प्रेतांचे पिशीतै । पूय कूमी दुर्गंधीभरित । तें थान  
सेवी त्वरायुक्त । भय देखे सभोवते ॥ ५३ ॥ तेथे भूप ही देखतां दृष्टी । ऐसी  
भावना करी पोटी । माझे अीमिष न्यावया निकटी । येतसे लैवैलाहे ॥ ५४ ॥  
तैसे इंद्रादिक झाणसी श्रेष्ठ । परीते स्वर्गमर्कटे । तपोधन देखोनि दुष्ट । छ-  
लण करीती अपभये ॥ ५५ ॥ तैसाची सत्यलोकीचा महिमा । कमँ गुंतला मुख्य  
ब्रह्मा । तेथे निष्कर्म सायुज्य धर्मा । कोण विश्राम पावेल ॥ ५६ ॥ शिवलोकीची  
ये वस्ती । शिव पाहीं जडलवस्थिती । सारखी कर्मक्षेत्रसंपत्ती । असे दिसती वि-  
चार ॥ ५७ ॥ शत्रू मित्र यां परिपाठी । जीवाचे ठार्यी विषमदृष्टी । तरी शिवा-  
चिये ललाटी । तृतीयनेत्र वैष्णव ॥ ५८ ॥ जीव आसक्त स्त्रीसंगी । गौरी शि-  
वाचे अंधार्गी । सखीसंगा उत्तमार्गी । मिरवी हैं विशेष ॥ ५९ ॥ जीवासि जठरीं  
क्षुधाप्रे पोळी । शिव तीं ठार्यी जळे ज्वाळी । उदरीं नयनीं कंठनाळी । अहो-  
रात्र पोळत ॥ ६० ॥ त्रिगुणरजे माखिला जीव । चिताभस्मे लेपिला शिव ।  
जीवाहुनी बहु शिव । दिसे उपाधी कर्माची ॥ ६१ ॥ जीव व्यवसायी उदरा  
पुरता । शिवासि त्रैलोक्याची चिता । ऐशा शिवलोकाची आस्या । नुपजे मज  
कल्पाती ॥ ६२ ॥ विष्णूची तैसे परी । सोंग घेवून नानाप्रकरी । अर्धरात्रीचे  
अवसरी । बहुत खेल संपादी ॥ ६३ ॥ मग डोल लावूनि युगानुयुगी । देतसे  
भक्ताच्या वोळशी । दैत्य न भजती त्याचे जगी । घुतले पार्यी मिरवती ॥ ६४ ॥  
हणोनि मायेच्या हाता तलची । तिन्ही बाब्के हीं गुणाची । शंका प्रबल बा-  
गुलाची । दाविती पाविती अव्यक्ती ॥ ६५ ॥ यालार्ग निर्भय ब्रह्मपद । याचे  
चि प्राप्तीचा मज वेध । येर हैं सेवितां उन्माद । अति खेद विनाशाव ॥ ६६ ॥

ऐसे बोलिला शुक वरिष्ठ । जैसा अमृतनदीचा पाट । रंभा विषलता कडुवट ।  
सेवितां नये मधुरते ॥ १६७ ॥ परिस लाविला खापरी । कैसेन ये सुवर्णसरी ।  
वेत वाढला मलयगिरी । कैसेन ये चंदनत्व ॥ ६८ ॥ इक्षुदंड रसाचे निरी<sup>७७</sup> ।  
लावियल्या विषवल्लसि । पालट नव्हे तैसा परी । पाखंडीया सत्संगे ॥ ६९ ॥ अ-  
मान्य करोनी शुकवचना । रंभा झणे एक ब्राह्मणा । शुगारशाळी न होवोनि  
शाहाणा । वंचलासी सुखाते ॥ ७० ॥ विष्येद्रियां घालीनी जोडी । नेणसी  
शरीरसुखाची गोडी । त्वीसंगाची अर्ध घडी । क्लेश नाशी जन्माचे ॥ ७१ ॥  
प्रथक विषयसुखाचे कनक । साडी ते क्षणीं नाडिले भूखे । मोक्षदेहे नाशाची  
राख । मागती भीक ती लागी ॥ ७२ ॥ भरली अमृताची कनकवाटी । हातीं-  
ची सांडेनि कराटी । धांवती मृगजलापाठी । तैसी गोष्टी वैराग्या ॥ ७३ ॥ एक  
विषय इंद्रियां पावे । तें सुख सर्वेद्रिये भोगावे । सर्वेद्रिय भोगासवे । तें सुख देवे  
समाप्या ॥ ७४ ॥ आर्धिच नरदेह अनर्थ रत्न । विशेष तारुण्य परिसाचे गुणे ।  
जोडले बहुत सुकृते करून । परि परीतकहीना सांपडले ॥ ७५ ॥ अजारक्षक  
अविचारा । हातीं पडलिया हिरा । तेणे रक्षावया तपोक्षेत्रा । यमनियमी गोफाणिले  
॥ ७६ ॥ आयुष्याचिये तातडी । तारुण्यदेशाच्या सुखाडी । भोगभोगी चढो-  
वडी । धन्य तो एक दैशाचा ॥ ७७ ॥ वसंतमासी मनोहर । वना पातला कु-  
सुमाकर । पुष्पजाती देती संभार । उचित नाना सुमनाचे ॥ ७८ ॥ जाईनुई  
राजसेवती । मंदार वाटीगर मालती । चंपक पाटला पारिजाती । वाट पाहती  
परिमळे ॥ ७९ ॥ तैशी पुर्वीवती प्रमदा । देखोनि वल्लभ चढे अत्यानंदा । मग  
संघटे सुरतयुद्धा । तैसे भ्रमरा होतसे ॥ ८० ॥ उमींधवाचे पूजे । वना माधवे  
केले बिजे ॥ पुष्पांजली वोपितां सहजे । वनसपती भूलिगी ॥ ८१ ॥ नारिंगी  
आणि क्षीर वेरी । साखरानिबोणी रसभरी । फळे दावोनी अंतरी । आठव  
देती स्तनाचे ॥ ८२ ॥ आम्र फळे बिल्फळे । कठिन वर्तुळ ताळ कौळे ।  
त्वीस्तना जिही त्यजिले । हे आठवोनी पडताती ॥ ८३ ॥ जीं तारुण्य दशेचे  
कौतुके । वर्जिलीं कुचालिंगनसुखे । त्यांच्या हृदयीचीं स्मरोनि दुःखे । पक दा-  
लिवे उकलली ॥ ८४ ॥ तेथे रमणीय सरोवरे । आच्छादिलीं पद्धिणीपत्रे ।  
कामिनी अधरामृत अवरे । जेवि लोपले जन दृष्टी ॥ ८५ ॥ ध्रुमराचिये श्रुतीवरी ।  
कोकिला गाती रागोद्वारी । मृदंगशब्दे जलर्लहीरी । तीरीं आंदोळतीं सुताळ  
॥ ८६ ॥ तया ताळावरी स्वानंदे । मयूर नाचती आनंदे । हे देखोनि हृदय विघे ।  
पुष्पधर्मी निजकरी ॥ ८७ ॥ मंडप शाइले केतकीतलीं । स्तंभीं लाविल्या कर्पूर

कदळी । कुंडे भरलीं परिमळों । बालियांचीं घमघमीत ॥ १८८ ॥ माजी  
सुमनाचिया सेजा । दाट घालेनियां ओजा । कर्पूरोदके सिपोनि माझा । मन्म-  
थाते आणिती ॥ १९ ॥ कंठी आपाद सुमनहार । सुमनाचे वस्त्र विचित्र । वे-  
ष्टुनी कामिनीचे भार । मध्ये विलासे विराजे ॥ २० ॥ तेथे येकी बाळस्तनिया ।  
कुसुमकलिया ऐशीया अणिया । निघती जैशा चांदणिया । गौरपणे दिसताती  
॥ २१ ॥ एकीचीं जैशीं सिगीफळे । कठिण आणि वर्तुळे । सुरंग नारिंगाचीं  
युगळे । तैसे एकीचे मिरवती ॥ २२ ॥ एकीचे जैशीं राजवेळे । एकीचे जैसे पुष्पज्ञेले ।  
बचके धरितां अणियाळे । कनककलशा सारिखे ॥ २३ ॥ कंटकहीन कनकफळे । येकीं-  
अर्कफळे जावळे । येकीचे स्थूल नारिकेळे । करिकुंभासारिखे ॥ २४ ॥ सिंधुशैत्रूचे  
जन्मस्थान । तैसे येकीचे पीन स्तैन । मदें भावोनी कैरीन । शुंडा घाली स्वानंदे  
॥ २५ ॥ कंदुक मढियेले मुक्तजाळी । तैसी येकीचीं वाटोळी । तगटियेलीया कां-  
चोळी । हारावळी त्या वर्त्या ॥ २६ ॥ स्त्रीकंदुकाच्या तर्के । इंदुची उगवला  
ऐसीं मुखे । दर्पणपद्माचीं कौतुके । कवीश्वर बोलती ॥ २७ ॥ नयन नवहती  
चपळ मीन । कुमुद म्हणों कीं मदनबाण । जिकडे करिती संधान । त्यजती  
प्राण नरमृगे ॥ २८ ॥ सुवर्ण कळसाचीं युमें । उरोजीं भासती गुच्छोत्तमे ।  
किंवा पक्षबळाचे गरिमे । उड्डाण घोमीं करिजेती ॥ २९ ॥ द्वादश अंगीं  
अळंकारीं । भासतीं सौदामिनीची सरी । किंवा नक्षत्राचिया हारी । कनक-  
वळी शोभती ॥ २०० ॥ शालमली तरुचीं कुडमळे । किंवा कटुक कटी फळे ।  
चंद्रावनाहूनि वरुळ । कठिण मुगुळे दाटली ॥ १ ॥ वनिता हृदयकुंभ लक्ष-  
णे । मदनाचे सर्धे ठेवणे । कसुरी मुद्रिका खुणे । वरी कसणे चोरीचे ॥ २ ॥  
किंवा लागेल जन दृष्टि । म्हणोनि सृष्टिकर्तीं परमेष्ठी । अंजन घेवोनिया बोटीं  
लेप केला मुखाबळी ॥ ३ ॥ किंवा जनवष्टिकाळिमा । पाहोनि जाली स्तनयुग्मा ।  
योगियांची शापमहिमा । लज्जाविसर्नीं निधाली ॥ ४ ॥ ऐसीं स्त्रियांचीं कुचयुगुळे  
जो आपुलेनि वक्षस्थळे । निरंतर मर्दानीं मवाळे । गाढालिंगन न करी ची ॥ ५ ॥  
प्रमदावक्षस्थळ शाळुंखां । पयोधर पिंडी त्या सुरेखा । स्वहस्ते चंदन लवोनि जो  
कां । हृदयीं वंदन न करी ची ॥ ६ ॥ देहस्थ आत्मया शिवाचा कोप । होवोनि  
हा ची घडे शाप । जो जंपतपादि संताप । जाचणी मांडी देहाची ॥ ७ ॥  
संभोग कीडेच्या काळी । हस्तदूयाच्यानिमेळी । खेळूनि स्तनाची चैंडूफळी ।  
हारी नाणी वनिताते ॥ ८ ॥ जो स्त्रियांपुढे मोडिला । म्हणोनि त्याहोनि हीन  
बोलिला । सेवीं नपुंसकेही जिकिला । पुरुषत्व असोनि अभोगी ॥ ९ ॥ ऐशा-

वनाचे ठारी । सौख्य न भोगी काही । जो जितेद्रिय जैसा अही । वायु भक्षी वनस्थ ॥ २० ॥ धिग् धिग् त्याचे जाले । धिग् धिग् त्याचे अप्यासिले । जळो तयाचे तपे जें फलले । देहदंडण दुःखेसी ॥ २१ ॥ तृणाचा क्लिर्मिर्पुरुष । क्षेत्री उभा रक्षीत पीक । त्या साच मानिती “जंबुक” । परि नव्हे सज्जाव निर्धारे ॥ २२ ॥ तेंवि तयाचा वृथा देहो । प्रेत ही नव्हे पा वाहो । जो कांतासंगी नेघे लाहो । विषयभोग सुखाचा ॥ २३ ॥ ऐसी रंभा बोललिया वरी । शुक आश्र्यहास्य करी । म्हणे कैसी भ्रमक्कीं । पडिली असे अविद्या ॥ २४ ॥ बोले तितुके विपरीत । जैसे वोडंबरीचे वित्त । विषा नाम ठेवूनि अमृत । सेवा म्हणे पुढिलार्ते ॥ २५ ॥ की मैदाचे साजणे । की पारिधीयाचे अल्वणे । किवा कंठभूषणा अर्पणे । उचित काळसर्पार्ते ॥ २६ ॥ तैसी रंभेची वच्चनोक्ती । जे साच मानिती चित्ती । ते प्रत्यक्ष आत्मघाती । नाही यदर्थी संदेहो ॥ २७ ॥ वागनिश्चय नरकाचा । इही उत्तरी होय साचा । जीही मनाते पोकळ पांचा । विषयां हातीं दीविले ॥ २८ ॥ मोक्षरवीच्या दर्शन-दृष्टी । जिहीं फोडिली आपुली विचारदृष्टी । जे साच मानोनि गोष्टी । हांव धरती भोगार्थ ॥ २९ ॥ ऐसा निश्चयी श्रीशुक । बोलता झाला निजविवेक । जेणे विषय कामनार्पक । शोषोनि जाय श्रोत्यांचा ॥ २० ॥ रंभे एक यथार्थ बोला । तो येक जित ची मेला । जो नरदेह पावोनि वहिला । आत्मसाधन न करी ची ॥ २१ ॥ ते कैसे लक्षण म्हणसी । एक सागेन तुजपाशीं । नियानित्यविवेक ज्यासी । नेणवेची अज्ञाने ॥ २२ ॥ इंद्रिये कस्ती मार्जारे । राखे विषयमूषकद्वारे । उघडा विषयी अविचारे । तोड शुंची वारिता ॥ २३ ॥ क्षमा संतोष विवेक । चौथा साधुसंग दिख । हे मोक्षद्वारीचे निष्टंक । द्वारपाळ अर्जिले ॥ २४ ॥ त्याशीं बोलखी झालिया । माजि प्रवेश होय तया । त्यांते नोळवे जो प्राणिया । तो भैंगर्ते लोटिजे ॥ २५ ॥ म्हणोनि तो चि ये संसारी । ज्ञानहीन प्रेतशरीरी । अमंगलविषये वेषिले वरी । तनु पाढी शैंकर-न्याये ॥ २६ ॥ धिगधिग तयाचे शरीर । धिगधिग तयाचे ऐश्वर्य थोर । जळो तयाचे राजमंदिर । आत्मविचार जेथे नाही ॥ २७ ॥ धिगधिग तयाचे शाब्दिक ज्ञान । धिगधिग तयाचे दांभिक भजन । धिगधिग त्याचे तामस मन । रिफतीचे श्वान जें होती ॥ २८ ॥ आत्मसाधनी सावध । वृथा न दवडिती निमिषार्थ । याती पवित्र शुद्ध । तयाचेनी त्रैलोक्यी ॥ २९ ॥ ते होत अवमानिले सधनीं । ते होत निंदिले दुर्जनीं । ते होत सांडिले स्त्रीजनी । विषयी न जोडे झाणवो-

नी ॥ ३० ॥ ते असोत गुहव्यै हीन । ते असोत शिष्यधर्मविहीन । नेणोत  
शास्त्रव्याख्यान । सांगीक \* \* ॥ ३१ ॥ ये रितीचे श्रेष्ठ निश्चित । ते अक्षयी कीर्ति-  
वंत । जे आत्मविचारीं जागृत । ते निद्राभूत प्रपञ्चोऽ ॥ ३२ ॥ अत्मानंदामृत  
रसाळ । सेवानि उपाञ्चे चित्त निश्छल । आत्मचर्चा तांबुळ । निष्ठा रंगे मुखपद्मो  
॥ ३३ ॥ उदारपणे मेघनाथ । स्थलास्थल न विचारीत । तैसा रंभेप्रति पर-  
मार्थ । समदर्शीनी शुक बदे ॥ ३४ ॥ तितुके अयुक्त मानूनि येरी । विवाद  
मांडला प्रथुतरीं । जैशी परिक्रींजकावरी । राजदासी संघेट ॥ ३५ ॥ वेदांती-  
याशीं पाधांडी तर्क । भागवताशीं तंडे कोकै । परम पंडिताशीं मूर्ख । तेवि रंभा  
शुकाशीं ॥ ३६ ॥ ऐसेनी अविचारे सुरवधू । शुकाशीं करी वितंडवादू । तो  
चि पुढले श्लोकीं विशदू । अर्थ परिसा आर्त हो ॥ ३७ ॥ रंभा म्हणे महामुनी ।  
व्यर्थ कासया शिणवा वाणी । वठोनी शब्दाच्या श्रेणी । निरंजनीं रचितसाँ  
॥ ३८ ॥ त्याचा काय उपयोग सांग । त्रुया सांवरीची दैंग । कीं मारवाडींचे  
सुरंग । तांबुल जैसे बोलाचे ॥ ३९ ॥ किंवा विजयादशमीचे दिवशीं । सुवर्ण  
ह्याणती शमिकेसी । किंवा मंगल भौमासी । शब्दारोप पैं जैसा ॥ ४० ॥ तैशीं  
तुर्शीं हीं वचने । रंजतशैलिकेचीं भूषणे । जे साचार मानिती मने । ते शाहाणे  
तुज ऐसे ॥ ४१ ॥ जाळिला कामदुर्तीशन । त्या वैराग्यरशमीचीं उष्णे । निव-  
विला हें बोलसी वचने । जेवि अमर विषपाने ॥ ४२ ॥ तपेश्वरीशीं झाले तस ।  
त्यास निवावया येथ । संभोगाण्याया आणि अमृत । कामिनीच्या अधरींचे ॥ ४३ ॥  
तेही अधर अति कोमळ । सुरंग जैसे बिंबफळ । दंतपंक्ती देती जळाळ । फांके  
परिमळ बोलतां ॥ ४४ ॥ वेळा लवंगा दिव्य कर्पूर । मुक्तचूर्ण केतकी 'खोदिर ।  
जातिफळे जातीपत्र । पूर्णीफळे सोर्णीव ॥ ४५ ॥ नागलंतिकापणोत्तमे । जैशीं  
तगटे घडिली हेमे । ऐसी त्रयोदशगुणीं कामे । तांबुल मुखीं सर्वदां ॥ ४६ ॥  
तेणे सुगंधे परिमळे । वदन जाहले रक्तोत्पळे । तेथे आपुळे मुख अळिकुळे । होउन  
चुंबन जो न करी ॥ ४७ ॥ कस्तुरीतिलकांकित निटिळ्या । मस्तक मेळवोनि भाळीं ।  
हस्त ठेवोनि कुचकमंडुळीं । भोगकाळीं संध्रमे ॥ ४८ ॥ मम अधरामृताची वाढी ।  
बळे लावितसे वोठीं । जो न घे दाटोदाटी । अमृतासाठीं जो नये ॥ ४९ ॥ चुं-  
बोनि अधर धरोनि दशने । सोडितां मरण न मने मने । तो अरण्यशावासारिखा  
जाणे । हें सुख नेणे ह्याणोनिया ॥ ५० ॥ आत्मानुसंधानाच्या शूलीं । ज्यासि

११ परिवाजक=संन्यासी, १२ कोक=कामशास्त्रज्ञ (कामुक), १३ दांग=रान, १४  
रजत=रुपे, १५ शुक्तिशींपी, १६ हुताशन=विश्वत, १७ रश्मी=किरण, १८ बिंब=  
तोडले, १९ मुक्तचूर्ण=मोत्याचा चुना, २०० खोदिर=कात, १ पूर्णीफळ=सुपारी, २  
नागलंतिकापण=विडयाचें पान, ३ निटिळ=कपाळ.

रोविले सर्व काळीं । यम नियमाचे कावुळीं । रक्तप्रांस आठले ॥ २६१ ॥ ऐशीं  
रमेचीं उत्तरे । जैशीं सोजवळ सुपात्रे । शुक सेवितां श्रोत्रकरे । विटाळ मानी  
अंतरी ॥ २२ ॥ मग साधूसम न वासना । भिजवोनि होईल सचैलै स्नाना ।  
ऐसे वावप वदे सज्जाना । दंहदृष्ण लक्षणी ॥ २३ ॥ बरळे ऐक निर्धरे ।  
देह खोंचिजे जैवि शस्त्राप्ते । तेथे वर्षाव किंजे रुधिरे । घाव पडे वीभत्स ॥ २४ ॥  
तें प्रतिदिनीं प्रकाळिजे । नूतन औषधीपिंड दौजे । तज्ज्ञ च निके येरवीं माजे ।  
पूय दुर्गंधी कृमी जाळ ॥ २५ ॥ त्या धायाचे सुरंग वदन । चुंबावया कांक्षीत  
मन । त्याहोनि कशल तें आन । सांग कोण तें संसारी ॥ २६ ॥ तेवि हीं मु-  
खादि रंधे । स्वघति लाळरक्तमूत्रे । ते क्षालूनि दुर्गंधि हरे । तांबूल गंधा ले-  
पिजे ॥ २७ ॥ विचारितांस्त्रियेचा देहो । नरकूप मूत्रडोहो । फुटेल म्हणोनि बळे  
पाहाहो । चर्म त्वचेने बांधिला ॥ २८ ॥ उद्योगसायास मंतता । मूर्खव पाप लुधता ।  
अशौच्य अलाज निर्दयता । इहीं गुणीं वीवळे ॥ २९ ॥ रंभा तिरस्कारली चित्तो ।  
बोलले चि बोले पुटती । जैसा कोढी आपुला हाती । वारंवार लक्षीत ॥ ३० ॥  
यापरी ते निर्जरनीरी । प्रत्युत्तरे शंगारशात्ती । देती झाली जीं अंतरी । विकार  
करिती अविवेका ॥ ३१ ॥ अनधर्य रनांची कंचुकी । जडली अभूत्य माणिकी ।  
पत्रवेळी सोडिल्या कनकी । चित्रविचित्र परिकरा ॥ ३२ ॥ \*पंखियांवरी मनोहर ।  
मुक्ताफळांचे मयूर । राजहंस शुक चकोर । अतिसुंदर मिरवती ॥ ३३ ॥ जडित  
मोतियांची जाळी । बिरडें कसिले कनककमळी । चंदनमृगमदाचे मेळी । वर-  
लेपिला अर्गजा ॥ ३४ ॥ सुरतसंग्रामीं शीणला । मग भुजपंजरीं वहिला ।  
मजेसीये पहुडला । हृदयडोल्हारां तुज ऐसा ॥ ३५ ॥ कौं मज ऐसीये हृदय माचाँ ।  
तुजसारिखा नर दैवाचा । उशीसी करूनि उभय कुचा । सुखनिद्रा अनुभवी  
॥ ३६ ॥ तो चि एक धन्य येथ । सार्थक केले तेणे चि जीवित । जो क्रीडा  
कौतुके काढित । वेळ कामिनीसुखसंगे ॥ ३७ ॥ जन्मोनि जन्मनीचे पोटीं ।  
या सुखाची भेटी गोष्टी । स्वप्नीं नेणे तो ह्या सृष्टी । प्रेताहूनी कनिष्ठ ॥ ३८ ॥  
व्यर्थ नासारंधीचा रोम । व्यर्थ उष्ट्रपृष्ठीचे गुर्वं । व्यर्थ अजाकंठीचे चर्म । स्तन  
हें नाम जयाचे ॥ ३९ ॥ जवादिजनिताचे वृष्ण । भूपमौळीं बैसती समान ।  
काय करावे लंबायमान । रासभाचे पैं जैसे ॥ ४० ॥ तैसा तो येक संसारी ।  
दरिद्रसंगीं पडिला कुहरी । लोक देखोनि पळे दुरी । दिवाभीता सारिखा ॥ ४१ ॥  
ऐसी यिकारूनि रंभा । बोले तरी हृदय क्षोभा । शुकाचे न घेवे ची मग शुभा ।  
वचनीं उत्तर देतसे ॥ ४२ ॥ जीवे सजीव हा नर देहो । त्या देहार्थ भोगस-

ग्रहो । ते देह दुर्दर्ज जाले पाहा हो । काळसर्पाचे आनन्दी ॥ ७३ ॥ कमळ-  
दलावरील जळ । तैसे जीवित्व अति चंचल । गिळिजे नवनीताचा कवळैँ ।  
त्याहौनि शीघ्र विनाश ॥ ७४ ॥ हेमाभरणे रत्नादिक । जिहो डुळिले चित्तो-  
दक ॥ ते ही क्षणीक जैसी रेख । व्योमीं इंद्रधनुष्याची ॥ ७५ ॥ आणि शुक्र  
बीजेचे चांदणे । तैसे तारुण्य पाहुणे । जातां वार्द्धवय मेहुणे । हांसर्वात या जीवा  
॥ ७६ ॥ आतां संभेगाचे जे भोग । कृपणाचे धन सांग । वंध्यासुताचे उत्त-  
मांग । व्योमकुसुंगे तुरंबिजे ॥ ७७ ॥ कीं अंवसेचे चंद्रामूर्ते । चित्र चकोरे  
होतो तृसे । मृगजळाचेनि हृदोदके । छायापुरुष न्हाणिजे ॥ ७८ ॥ तैसे शरीर  
मिथ्या समूळीं । ते ही काळाचे दंष्ट्रेतळीं । चपलविषयांची हे तों फळी । खेळा-  
वया सुख कोण ॥ ७९ ॥ जो करी देहाची भावना । तो मोहमल्हारीचा सूर्णी ।  
असतां नरल सोडोनिजाणा । श्वानपणा मिरवीत ॥ ८० ॥ विषयहळदीचे कुट ।  
त्या नांव ठेवी भंडार श्रेष्ठ । तेणे ममतेचे लळ्हाट । चर्चेनि फिरे भुंकत ॥ ८१ ॥  
मृत्यु ऐसा व्याघ । मुख पसरानि समोर । तेथै हिरवटाचार । देहधेनूते केवि  
रुच ॥ ८२ ॥ ऐसेपरी दुर्लभ देह । परमार्थाचे जोडते गेह । जाणोनि आत्म-  
साधनीं स्नेह । धरोनि स्वहित जो न करी ॥ ८३ ॥ तो कल्पद्रुमाचे वाटिके ।  
बैरोनि अभाष्य इच्छी भिके । कामधेनु धिकारी दुःखे । रुचिकैलागीं दुहितसे  
॥ ८४ ॥ पङ्डोनि चितामणीच्या घरीं । म्हणे मी येक दीन भिकारी । वर्ध  
वांचोनि काय करी । ये संसारी हतदेवा ॥ ८५ ॥ परिस घेवूनिया करी । बळे  
घाशीत खार्फी । गुण नव्हे मग झुगारी । पाशाण म्हणयोनी हातींचा ॥ ८६ ॥  
तैसा नरदेह तत्वतां । अवचट लाहे पुण्यवता । जेथे ईश्वरप्राप्ति पाहातां । हाता-  
तळीं आंतुडे ॥ ८७ ॥ तो विसरोनि कार्यार्थे । वाढवोनि विषयस्वार्थ । आयुष्य  
नाशी स्त्रीजित । जिवन्मृत जाणावा ॥ ८८ ॥ मोहम्रमाचे वोहळी । मिथ्याए  
शर्ध्य हँडळी । विषयरसे अतिरसाळी । मूढ ती जवळी खैर जैसा ॥ ८९ ॥  
ते श्रुतिअग्न्यतेचे भावी । देखोनि प्रमदा गाढवी । पुरुषरासभ वोटवी । नव्हे  
आडवी लोटिटां ॥ ९० ॥ ऐसीये रासभीमागे । जे धांवती विवेकयागे । जीवे  
लाज सोडोनी आगे । थू थू जगे थ्या न्हाणिजे ॥ ९१ ॥ चर्मकाचे चर्म जैसे ।  
जमले पाणी पिऊन पोसे । सेविले चिं विषय तैसे । सेवितां विळती न मानिती  
॥ ९२ ॥ ऐसी जीवन्मृताची काहणी । असो काय बोलावी वदनीं । रंभा  
खोंचोनि अंतःकरणा । काय उत्तर देतसे ॥ ९३ ॥ मग बोलली त्याहौनि आधिक ।

१ दुर्ग=बेडळ. २ कवळ=घांस. ३ व्योमकुसुम=आकाशपुण्य, सुपुण्य. ४ सूरा-  
कुत्रा (सं. श्वान) ५ चाचिक=हळच्या शाढाचा चीक. ६ हरली=हिरवा चारा.  
७ खर=गाढव.

विस्तारी विषयसुख । अनुवाद करितो नवेक । श्रोतेजनीं परिसावा ॥ २९४ ॥  
 सखोल नाभी अतिगंभीर । जैसे लावण्यसरोवर । वरी त्रिवली सुंदर । इयमोदकी  
 सुरसरिता ॥ २५ ॥ जैसे हिमालयाचे युगुल । तैसे स्तनद्वय वर्तुळ । उच्च गौर  
 सुशीतल । स्पर्शतां निवीत संतप्ता ॥ २६ ॥ तथा कुचयुग्मातरीं । रम्य रमणीय  
 पाठरीं । तेषे तपती निरंतरीं । मने आमक्त पुरुषांची ॥ २७ ॥ जैसे कर्पूरकर्द-  
 ळीचे स्तंभ । तैसे जानुद्वय स्वयंभ । चीर उकलितां सुप्रभ । गौरपणे भुलवी  
 जै ॥ २८ ॥ कटिमंडित कटिमंडळा । तैं तेज दावी नाभीतवा । तथा अंतरीं  
 गुद्यस्थळा । दैवा आगळा तो देखे ॥ २९ ॥ अथरै न चुंबिती अधरा । करें  
 न शिवती पयोधरा । गुप्त नलिनीमंदिरा । रेतपाटा न लाविती ॥ ३०० ॥ स्त्री-  
 मुख न चुंबिती वोष्टे । ते भय भाजनाचे काठ । कुच न मर्दिती कर थोटे । मो-  
 डिपेले येरवीं च ॥ १ ॥ लैपौहातीं दिघले शत्रु । काय पुरुषार्थ करील घोर ।  
 तैसे त्याचे कामागार । निर्वापार लडबडा ॥ २ ॥ ऐसे रमेचे वोखटे । शब्द  
 ऐकतां सन विटे । कर्णरंधीं घालोने बोटे । अघोवहनीं निश्चल ॥ ३ ॥ मग  
 निचारुनी प्रत्युत्तर । देता शाला चतुरेश्वर । जेणे शृंगारससागर । दिसे मृगजळा-  
 सारिता ॥ ४ ॥ ज्ञानैरारायनिरूपण । मग बोलिला विचक्षण । त्याहूनि विस्तारे  
 गहन । निज ज्ञान प्रगटिले ॥ ५ ॥ बुद्धि बोधा होय मिळणी । चित्त चैतन्या  
 बुजावणी । अहंता सोहंपणी । मन उन्मनी तल्लीन ॥ ६ ॥ या उभयांचा संयोग ।  
 तथा नांय झारिजे योग । ते संसारीं सुखसंभोग । तैं योगांतर जाणिजे ॥ ७ ॥  
 कीं तत्पद ऐसे बोलिजे शिवा । त्वंपद नाम ऐसे जीवा । दोघे येती ऐक्यभावा ।  
 तैं असिपद बोलिजे ॥ ८ ॥ दोधांचिये मिळतीं संधी । लाघे महत्वानंदसमाधी ।  
 तेचि योगांत बुद्धी । आत्मविरा मानली ॥ ९ ॥ ते ही कला करूं उघडी ।  
 उकलूं गुद्याची घडी । गुण ग्राहक जोडी । जो जै स्वरूप ऐकतां ॥ १० ॥  
 ऐका तत्पद तो ईश्वर । तो जाणावा द्रिप्रकार । माया शब्द ब्रह्मविकार । हा  
 वाच्यार्थ तिहीचा ॥ ११ ॥ माया विनिर्मुक्त निष्कंप । सत्यज्ञानानंतस्वरूप । तोचि  
 लक्ष्यार्थ निर्लेप । परमात्म्याचा जाणिजे ॥ १२ ॥ त्वंपद तो जीव सहजे । तो  
 ही द्विधा जाणिजे । वाचोनि लक्ष हैं बोलिजे । उभय अंश तयाचे ॥ १३ ॥ दे-  
 ह द्विधा विनिर्मुक्त । प्रत्यक् चैतन्य निर्भूत । तो चि बोलिजे लक्ष्यार्थ । जीवा-  
 त्म्याचा निर्धीरे ॥ १४ ॥ जीवेश्वराचे लक्षांश दोनी । निवडोनि करावी मेलणी ।  
 नैसे गंगायमुनेचे पाणी । ऐक्यवादे समरसे ॥ १५ ॥ प्रतिबिब निजबिबाते पहे ।  
 तंव बिबत्व अंगी लाहे । दर्पणीं गिलले तरी अहे । प्रतिभुख निज मुखी ॥ १६ ॥  
 महदाकाश घटाकाश । मेलविले हे बोली वोस । लहरी आणि क्षीरबद्धीस । वेग-

छीक असेना ॥ ३१७ ॥ ऐसी उभयांश बलोपाधी । त्या करोनि विषय बुद्धी ।  
 अखंड ऐक्यले अनादी । जाणोनि होती कृतकत्य ॥ १८ ॥ ते अखंडीत कैसे  
 काय । तरी विजातीय स्वजातीय । स्वयातीभेदय । यारहित अखंड ते ॥ १९ ॥  
 विजातीभेदरहित । म्हणिजे निष्प्रपञ्च निर्धूत । स्वयातीभेदातीत । त्या आन भेद  
 असेना ॥ २० ॥ स्वगत भेदातीत म्हणिजे । ब्रह्मी ब्रह्मत्व विसरिजे । जैसे सैधव  
 सिधु होईजे । वेगलेपण नुखूनी ॥ २१ ॥ तो नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । सत्य  
 स्वभाव निर्गुणवत् । निरावेष<sup>१</sup> सर्वगत । निष्कळकथरूप ॥ २२ ॥ तो अवस्थात्र-  
 यातीत । असंगब्रह्मवाहमस्मीति । योगी योगातरे पावती । सहजानंदे समाधी हे  
 ॥ २३ ॥ निर्रूपय मायातीत । सर्वकल्पनायतिरिक्त । तया अंतर्ण अनंत । सुख-  
 संवाद साधका ॥ २४ ॥ तया सुखासी नाही अंत । यालागी बोलिजे अनंत ।  
 ज्याचा अंलुमाळ स्पर्शातां वात । संसारभाव विसरिजे ॥ २५ ॥ ज्या सुखाचेनि  
 स्वानंदे । विषयभोग चि आस्पदे । सर्वभौमादि महेद्रपदे । विरस मानिली विरक्ती  
 ॥ २६ ॥ पृथु पुरुखवा युविश्वि । जडभरतादि नृपवर । राज्य सोडोनि अपार ।  
 गेले वना वीतरागी ॥ २७ ॥ ज्या सुखाच्या प्राप्तीलागी । जाले सर्पव्याघ्रसंगी ।  
 वैराण्याचे सबळ आगी । इंद्रिये करिता इधने ॥ २८ ॥ माहायोगाचे सागर । गो-  
 ष्पदप्राय मानिती नीर । अवघड तपाचे डोंगर । उडोनी मागां सांडिले ॥ २९ ॥  
 ऐशा सुखाचेनि बोर्ये । ठार्वी नव्हती देहदूदें । म्हणोनि आधात प्रन्हादें । न  
 लेखितां साहिले ॥ ३० ॥ ज्या सुखसिधूचा लोट । भरोनि बुडवी मनाचा घट ।  
 इंद्रियद्वारी उल्कंठ । सुखानंद वोसंडे ॥ ३१ ॥ अटौ भावांचीं भूषणे । अंगीं  
 बाणती अभिनेते । तुर्येचेनि आर्लिंगने । प्रपञ्च परता पारुषे ॥ ३२ ॥ तेये स्व-  
 देहाची विस्मृती । ते चि स्वरूपाची स्मृती । लाज पळाली मागुती ।  
 ठार्यी न पडे कैं गेळी ॥ ३३ ॥ तेये सुरनदीच्या पैलैकुळी । रेतप्रवाह ऐल्पाळी ।  
 ठार्यी न सुख उपजे सर्व काळी । इंद्रीय कौदाटे ॥ ३४ ॥ समा-  
 धितीचा संप्रम । कामिनीसंगावीण निष्काम । आव्हाद उपजे तो निरूपम ।  
 विदेहावस्था सर्वदा ॥ ३५ ॥ कां परमार्थनिदेच्या आधी । प्रपञ्च जागराची समा-  
 धि । भाव उपजे तो संवादी । गुप्त असे सर्वदा ॥ ३६ ॥ तेव्हां दशदृष्टा  
 दर्शनपणे । सचिदानंद भासे तेणे । जैसे दाळिवाचे दाणी । एकरसे गोठले  
 ॥ ३७ ॥ नातरी द्राक्षाचिये घडी । भेदली अभेद येक गोडी । इक्षुदंडाचिये  
 भिन्न कांडी । स्वाद वसे अभिन्न ॥ ३८ ॥ तैसा त्रिपुटीचेनि मिसे । ब्रह्मानंद

१७ निरावेष (निरचयन)=निराकार. १८ निरामय=रोग रहित. १९ अकुमाळ=  
 (अणुमात्र)=किंचित्. २० तुर्याच्या वर्थी. (अवस्था). सुपुत्रि, जागृति, व स्वप्न या  
 तिहीचे. २१ पलीकडचे कुळ, कूळ=तीर,

कोदला मुसे । ऐशा सुखाचे दिवसे<sup>२२</sup> । अविद्याराती हरपली ॥ ३३९ ॥ जे सुख सेवोनि म्हणती मुखी । ते वृत्ति विरे सुखोदकों । तै सौख्यांत हे विवेकी । ब्रह्मनिष्ठ बोलिजे ॥ ४० ॥ त्या निराकुला नाही अैवधी । नैसा कल्पांती उदधी । अंत पहातां वेदीं । “नेति<sup>२३</sup>” म्हणोनि परतती जे ॥ ४१ ॥ अथवा माया वर्णातीत । सर्वअवरथेव्यतिरिक्त । की निराकुल म्हणिजेत । तया रहित परमात्मा ॥ ४२ ॥ ज्ञानें चिन्मात्रैक स्फुरण । तद्रहित जे निजभाव सून्य । तै ज्ञानांतर सुविज्ञ । दैवागळे सेविती ॥ ४३ ॥ सेवन म्हणिजे ऐशी युक्ती । “सोहैमस्मि” या वृत्ती । परमात्म्याचिया स्वरूप होती । कीटकी भृकुटीचे न्याये ॥ ४४ ॥ की नाना पंथीं एक स्थान । नाना उद्योग एक धन । साधिजे तैसे स्वरूप जाण । वास्याणिले नहु शब्दीं ॥ ४५ ॥ एवं विशेषणीं बहुतीं । आत्माचि प्रतिपादिला ग्रंथी । जैसी सोयारिकीं नातीं । पुरुषनामे भिन्नभिन्न ॥ ४६ ॥ तया अनुपम आत्मकनका । न पडे वाचकाची टीका । तरी बोलिजे जैसे अैर्का । चित्रामाजी रेखिजे ॥ ४७ ॥ मुक्त्यानें वोते अमृतपान । वृक्षमुळीने सेविले जीवन । तै न सांगतां अमरपण । सपल्लवे जग नाणे ॥ ४८ ॥ तैवि अनुभवाची सूण । अनुभवी जाणती विचक्षण । बोधितां न बोधिती अज्ञान । ते पापाण नरदेही ॥ ४९ ॥ येवूनियां नरदेहा । येणे ज्ञाने देहसंदेहा । न खंडितीते भवदोहा । मानी पडले चिर काळ ॥ ५० ॥ एके मरणे न खंडे मरण । म्हणोनि मृतांतर हें वचन । सर्वदा प्रेत-प्राय जाण । ज्ञानजीवन त्या नाही ॥ ५१ ॥ आत्मज्ञान जाले जया । पंडित ऐसे हाणती तथा । जे न भुलती लोभविषया । स्त्रीसंगादी कल्पवी ॥ ५२ ॥ स्त्री दंह चर्माची कोऱ्यांठी । भरली नरकपूयकमीजाळीं । अधोद्वारीं सदाकाळीं । अधोवात उघडले ॥ ५३ ॥ जैसी पायखोळणी मोहरी । भरणाशय आमधयनीर्ये । तैसा द्रव योनिद्वारीं । म्हणोनि सदा अशौच ॥ ५४ ॥ अस्थिर म्हणजे न लागतां क्षण । तंव पालटे नव तासूण्य । जरेने देतां आलिंगन । होय जर्जर मर्कटी ॥ ५५ ॥ चर्मपात्र द्विधा भिन्न । अपानोद्वारे जडले जाण । त्या लागीं वेचिती धन । ते मूढ जन संसारी ॥ ५६ ॥ विष्टा मूत्राचे भाजन । जाणोनि रमेना ज्याचे मन । ते पंडित विचक्षण । मोक्षसदनीं ठाकती ॥ ५७ ॥ स्त्रीच्या देहीं दोषदृष्टी । देखिजे जैसे विवेकनिष्ठी । तैसेच आत्मदेहा निकटीं । विचारवेते पाहिजे ॥ ५८ ॥ नरदेहींचे तासूण्य प्रबळ । तरंगभंगाहूनी चंचळ । होवोनी नासती चपळ जळ । तै चंचळ धनलक्ष्मी ॥ ५९ ॥ तृणामि पदतां जलविन्दु । पडतां न लगे क्षण पावु । तैसा स्त्रीसंगाचा आनंदु । रेतपातीं लवगात्र ॥ ६० ॥

दर्प करोनि कानवडा । त्यावरि उंडी दानि सरडा । पडतां वेळ लागे कवहडा ।  
 वीर्यसखलन त्या योगे ॥ ३६५ ॥ कळे न कळे ऐसा संतोष । होवोनि नासर्ता न  
 लगे निमिष । सेवी दुःख उरे अशोष । महा पुण्य क्षय करी ॥ ६२ ॥ वृथिक-  
 नांगीवरी मधुबिंदु । देखोनि धंवि बुद्धि मंदु । चार्खों जातां खेदु । ओग आला  
 अपार ॥ ६३ ॥ नातरी खड्डाचिये धोरे । साखरमालिली ते पामरे । चार्खों जाता  
 जिब्हा चिरे । मुख केउते कळेना ॥ ६४ ॥ तैसे झीसंगे जें सुख । तें आडनाव  
 मात्र देख । विष्व मरण तैसे दुःख । प्राप्त होय निर्धारे ॥ ६५ ॥ खीरमणीं होय  
 सुख । तें मिथ्या नेणती मूर्ख । खीचा संग मात्र देख । होतां तौष तेथे नाहीं  
 ॥ ६६ ॥ शिवणीमाजी योनिस्थान । तेथे विदूचे आगमन । होतां कंडू उद्गवे  
 गहन । मैथुनानंद ज्या ह्याणती ॥ ६७ ॥ योनीबिंदूची भेटा । सरतां देहीं अ-  
 ल्हाद उठी । तैं दोन्हीं स्तनीं पुरुषानिकटी । बुजतीं पोटीं कैव्याचिद ॥ ६८ ॥  
 म्हणूनि तिळतुल्य सुखाचिये चाढे । मुक्त नासे मंहृषेवढे । जाणोनि खीदेह  
 दोषभाडे । नातळती सज्जान ॥ ६९ ॥ विष्टा सूकरासी च गोड । धानासि स्ता-  
 दिष्ट हाड । तैसा विषयासक्तमूढ । तो लोलुप खीसंगा ॥ ७० ॥ ऐशीं वचने  
 शुकमुर्खी । निघार्लीं जैसा वधोव पीयूषी<sup>२५</sup> । परी ती अपमानासरिखी । रंभेच्या  
 मनीं मानलीं ॥ ७१ ॥ मग उत्तर देत निगुती । मागा दूषिली त्याहूना मी पर-  
 ती । ऐसे विस्तारित अर्थी । क्षोकसंकेत बोलता ॥ ७२ ॥ रंभा म्हणे योगीराया ।  
 तुवां दूषिल्या मानुषी जाया । तथांसारिखी माजी काया । नव्हे हें काय नेणसी  
 ॥ ७३ ॥ वस्तुवस्तूसी अंतर बहुत । ऐसे जाणती परीक्षावंत । एऽहवी कुरुप  
 स्वरूपवंत । गर्भांध काय ओळखे ॥ ७४ ॥ उच्चैश्वा रवीचे रथी । द्रुयसहस्र  
 आगळे द्रुय शती । दोनीं योनें व्योमपंथी । निमिधार्थं जो कमी ॥ ७५ ॥ त-  
 या ऐसे माझे घोडे । ऐसे नर जो बोले तोडे । तथा तुल्य आन वेडे । कोण  
 असे त्रैलोक्यी ॥ ७६ ॥ काळ खड्डा ऐसी विळी । किंवा त्रैसिलते सारखी प-  
 छी । गजजेलीसी भिडे कोहळी । डाकेतवातैसदर्पण ॥ ७७ ॥ ऐरावती देवेद्रा-  
 चा । समुद्रमथनी उद्गव ज्याचा । तो वनकुंजरासमान साचा । म्हणे तो काय  
 विवेकी ॥ ७८ ॥ चंदन चढे देवनिंद्ठा । येक काष्ठ पडे पायखोला । कल्प-  
 तरूपसम बाभळा । कीं केळ तैसी रुद्र तोडे ॥ ७९ ॥ अश्वत्य लावूनि गंगातीरीं ।  
 प्रदक्षिणा करिती पुरुषनारी । त्यांचे संकल्प क्षणामाजारी । सिद्ध होवोनी प्रत्यक्ष  
 ॥ ८० ॥ आणि लाविले मद्योदकाचे काष्ठ । खवती साध्वीचे लोठ । तयाएसा  
 तरूपरिष्ठ । हरिवृक्ष कॅवि सांगे ॥ ८१ ॥ माणिक मुक्ता पाच पेरोज । नीळ धै-  
 डूर्य पुष्कराज । गोमेद प्रभाकर मरगज । पद्माराग महामणी ॥ ८२ ॥

परिस चितामणी ज्या म्हणती । जे हे एक पाषाण जाती । म्हणोनि गरे-  
साठी देती । ते मूर्ख कों शाहाणे ॥ २८ ॥ भरित जाबुनदाची तगडे ।  
पाळवी मुक्काफल चोखटे । ऐशा दिव्यांबेरेशी रगडे । काय तुळणे ते पावे  
॥ २९ ॥ करोनी शारीराचा चुना । शतयागांचा तांबूल जाणा । देवुनी उर्वशी,  
च्या स्तना । स्पर्शावया अधिकार ॥ २९ ॥ आणिक एक पराचे जडे । कच्छ  
फेडुनी रिघे फुडे । त्या मनुष्यदारेचे नि पैडे । दिव्यांगना केवि होती ॥ २६ ॥  
उदार धीर पवित्र ज्ञानी । दयाशील यशस्वी जनी । शापानुग्रह महामुनी । मूर्त  
अवतार विष्णूचे ॥ २७ ॥ कृपण अधीर दोषी मूढ । विश्वपीडक अकीर्ति काबा-  
ड । आचारश्चष पापांडी जड । मुख्य अधिकारी नरकाचे ॥ २८ ॥ येकाचे  
नामे जळती दोष । दर्शने जोडे सिद्धिका मोक्ष । ऐसे महानुभाव पुरुष । संगे  
लोका सुखकारी ॥ २९ ॥ येकाचे स्मरणे पापप्राप्ती । दर्शने नरकासी नेती ।  
संग पडतां दुःखवती । ते अधम उत्तम कैसेनी ॥ ३० ॥ येक प्रतापे जिकोनि  
किती । येक हरविती वडिलांचा वृत्ती । येकाते म्हणती चक्रवर्ती । येक  
भक्षिती कोरान्न ॥ ३१ ॥ येक सुपुत्र कुळाते तारी । येक पूर्वज पाढी अ-  
धोरी । म्हणोनि अर्धम पुरुषा सरी । नाहीं जाणा निर्धारे ॥ ३२ ॥  
विष्णुतीयै वैकुंठ जोडे । सुरापानी रौरवी पडे । दोही उदके येका  
पाडे । हाणती मूढा नाढला ॥ ३३ ॥ मंदीकिनी आणी वैतरिणी । सारिख्या  
हाणती पाणी प्राणी । जगे नाहिजे जान्हवीजीवनी । कर्मनदीते नातळती ॥ ३४ ॥  
म्हणोनी वस्तुवस्तुसी पाहे । अंतर महदंतर आहे । ऐसे जाणे तो चि लाहे ।  
चतुर नाम विलोकी ॥ ३५ ॥ तेवि आग्नी देवांगना । पुण्यवेगव्या नर्टे कव-  
णा । मानिनीच्या देहदूषणा । काया अमुच्या नातळती ॥ ३६ ॥ प्रत्यक्ष पाही माझे  
रूप । दिव्य देहीं लावण्यदीप । येथीचे सुरत सुख अमूप । ते स्वानुभवे जा-  
णवे ॥ ३७ ॥ हे आनंदरसाची कृपिका । गोडी आणी सर्व सुखा । चालो-  
नियां अधरीं पायूषा । प्रतीति पाहे यथाची ॥ ३८ ॥ मग प्राहीक होईं शरीरा ।  
संतोष दर्दीन तनुअंतरा । माते अद्वैतिं चतुरा । महा हाणी समान ॥ ३९ ॥  
ऐसी रंभा अनुवादली । परी शुकाने धिकारिली । जैसा नृसिंहउपासक छळी ।  
महाभूती छळजेना ॥ ४० ॥ पुढती तिच्या कर्णकुंभा । भरिता शाला वैराग्य-  
घैमी । ज्या तिरस्करे लाजोनि रंभा । इदय फाडी आपुले ॥ १ ॥ शुक म्हणे रभे देख ।  
कांमे पुरुष शाला मूर्ख । वरी वरी लावण्य सुरेख । कामिनीचे देखोनी ॥ २ ॥  
चाफेगोरटी सुकुमारी । ढोळस श्यामांगी सुदरी । वदनीं कुंकुम केशरी । उटी-

माजिरी दिसतसे ॥ १०३ ॥ कस्तूरी रेखिली निटिला । त्यावरी जडित भांगटिला ।  
 मुक्ताहार मिरवे गळां । दिव्याभरणे शोभती ॥ ४ ॥ ऐशी वरी वरी देखतां  
 डाळा । अधोद्वारीं सुटली लाळा । तृष्णा सर्पिणी गुह्यबिला । तौड घाली ल-  
 वलाहे ॥ ५ ॥ परि विचरे सरोनि चीरै ॥ अंतर न पाहती च पाभर । घायमु-  
 खासम छिद्र । रक्त स्वे सर्वदा ॥ ६ ॥ दुर्गधिर्चे जन्मस्थान । संयोगाचेनि मिर्बे  
 जाण । चित्त वित्त आयुष्य हरण । हारोनि सांडी पुरुषाचे ॥ ७ ॥ ह्याणसी  
 मानविनी कनिष्ठ । आपुले देहवरिष्ठ । हें बहुतांचे उच्छिष्ठ ताट । घोगायले  
 विकारीं ॥ ८ ॥ खरकटलिया पात्राचे काठ । चोहाटां चाटिती धानांचे थाट ।  
 तैसे स्वर्गागनेचे वीठ । स्वर्गाजात्याने चुंबवे ॥ ९ ॥ देवळीं मांडिली भेरी<sup>३६</sup> ।  
 बडविरतीया कोण निवारी । तैसी वक्षस्थलाची परी । आवडे तेणे मर्हवे ॥ १० ॥  
 कीं वार्कळ पडे वाटेवरी । ते काठाने उचलिजे वाटसरी । तैसी नितंबवस्त्राची  
 परी । उघडित्या नाहीं निषेध ॥ ११ ॥ बाळसमुदायाचे साळे । दगड कमा-  
 विले बाटोळे । ते उचलवे पुरुषे सबळे । तैसे परी कुचयुम ॥ १२ ॥ उखल  
 रेविले धर्मशाळे । भलती कांडी भलत्या वेळे । तैसे कामालय मोकळे । स्वर्गकामे  
 यजिती थां ॥ १३ ॥ कीं ग्रामद्वारीं मांडिले खोडे । अन्याया पायी सुदती देवडे ।  
 तरी तृप्ति न मानुनी तौड । उघडे असिजे सर्वदा ॥ १४ ॥ तैसे बहुतीं बहुतकाळ ।  
 शेवशेवूनी केळे यळ । तरी भोगित्या पुढे उतावेळ । सन्मुख सदा पसरले ॥ १५ ॥  
 नरक उदर भयानक । भोवते वडवाशीचे मुख । पुरुषधीर्य सिद्धोदक । निय  
 सेवितां शमेना ॥ १६ ॥ भग भडाशीच आहे । जानुदय करपले पाहे । त्या  
 वरी आच्छादिले आहे । रग्या वस्त्रे करोनी ॥ १७ ॥ ऐशी नारी यथा नावीं । पुरुष  
 उन्मादलता जाणावी । स्वर्गमोक्षसुखाची आडवी । मार्गांगला अवघड ॥ १८ ॥  
 कळे खीदेही नरक पूर्ण । कळे भोगियां भवबंधन । न कळे कां पा तेयेंचे भन ।  
 जाणा नेणा च लाधळे ॥ १९ ॥ खीदेह नरकसुद्र । जाणोनि तेयें रमती नर ।  
 ते नरकस्पी घोर संसार । कैशा परी तरतील ॥ २० ॥ जेयें जन्म तेयें रमती ।  
 हे संसारिकांची रीती । विष्टामूत्रद्वारीं रमती । ते रुमीरूप निर्धारे ॥ २१ ॥ ऐसे  
 छीं छीं करोनी देखा । निदितां रँभा चढली तवका । मग करिती झाली काय  
 ऐका । जन्मेजया श्रोते हो ॥ २२ ॥ शुकशब्द उल्का शिवतां श्रोत्रीं । रँभा  
 पोळली जिब्हारीं । ते शल्य काढावया बोहेही । फाढ करी खहदया ॥ २३ ॥  
 दोहीं करीचीं दाही नसें । उदरीं रोवनियां निकें । द्विभाग करून म्हणे देसें ।  
 निर्मळ कीं हे कशमळ ॥ २४ ॥ मौक्किकशुक्तीचीं पुटे । उकलितां अंतरीं चोख-  
 दै । कर्फूरकेळीचे गोटे । सारे पदर सोलिल्या ॥ २५ ॥ ऐसे जठरीचेनि वोटी ।

महो गुणग्राहका लक्षी वृष्टि । छेदिल्या नाहीं रक्तवृष्टि । व्यथा मात्र असेना ॥ ४२६ ॥ हे विद्यारत्न वैरागर । निर्मलेचा क्षीरसागर । सुगंधाचा मलयागर । कीं भार कलांचे ॥ २७ ॥ अंतरीं पाहे योगींद्र । दिव्य कपोत कृष्णागर । वा चंदन नव केशर । चोख जवादी मृगनींभी ॥ २८ ॥ ऐसीया परिमळाचीं पेटी । उघडली ते देखतां वृष्टि । परम आश्र्य वाटले पोटी । देहीं रोमांच ऊठले ॥ २९ ॥ साही भाव पातले दये । नेणे विकल्प भेद भय । कन्या अयवा देविजे माय । तैसे जाले ते काळीं ॥ ३० ॥ मग काय बोले उत्तर । परिसोत श्रोते चतुर । जेणे होय निरुत्तर । वितंडवाद देहींचा ॥ ३१ ॥ शुक म्हणे ऐक जननी । माझे पूर्व कर्याची काहाणी । द्वादश वर्षे नरकयातर्नी । मातृगर्भी कवित्वाले ॥ ३२ ॥ विष्णा मूत्र दायर । जरुराशीची अही थेर । नंतु दुर्गंधी अपार । नाकीं तोंडीं संचरती ॥ ३३ ॥ अत्यंत संकोच तो ठाय । पंसरू न शके हातपाय । उबायानें कोंडलों पाहे । अधोवदने जाजावले ॥ ३४ ॥ ऐसीं चतुर्वेशीं अैंवें । घटिका पुगाचे समान । यां भोगिलीं आदाने । गर्भवासीं अपार ॥ ३५ ॥ हे जरी जाणवते अलुमाळ । तरी तुऱ्ये पोटीं होतो बाळ । येये च वसतो अनंत काळ । निर्मल गर्भीं सुखरूप ॥ ३६ ॥ तुजसारिखी पावतो माता । तरी कां पावतो व्यथा । गेली गोष्टी व्यर्थ आतां । आठवोनी फळ काय ॥ ३७ ॥ ते हे महा हानी समान । मी मानितों वेय जाण । चुकी पहलीया सेखों मन । पश्चात्तापे तछमळी ॥ ३८ ॥ ऐकुनी शुकाचे अनुवादा । रंभा कापिव्वाली गदगदां । अशु लोटती नयनारविंदा । खेद कंप सर्वांगी ॥ ३९ ॥ अवचट पाय लागला लिंगीं । नेणतां अपमानिला योगी । तया प्रस्तावाच्याअंगी । शारे भरे सुमनाचे ॥ ४० ॥ तैसे जाले तयेचिया जीवा । बोलावया न वळे जिव्हा । नेणीवधेती-थी पुढे सर्वा । पृच्छौं जैशा पारुषती ॥ ४१ ॥ तेणे निरुत्तरे जाला वाद । गर्भीं साठविला पुढिला शब्द । युक्तिप्रयुक्तीचा कंद । खाणोनि परता सांडिला ॥ ४२ ॥ प्रसूतीनंतर तारुण्य सेरे । विशाखांतीं मेघ विरे । गीत परतोनियां भेरे । गाणाहृदें ललितां-ती ॥ ४३ ॥ कीं शांतीं पापविलया क्रोधीं । युद्धीं जालिया सामसंधीं । मागीं जातां महोदधीं । पांथीक जैसा पांगुळे ॥ ४४ ॥ कीं गुरुदर्शने विरे संसारू । विवेक खंडी पापा-चारू । तैसा शुकवाक्ये विचारू । सर्व हरपला रंभेचा ॥ ४५ ॥ सुकली अभिलाषाची नदी । प्रगट जाली निष्कामबुद्धी । मग स्तुती मांडिली शुकशब्दी । श्री शुकाची तेणेका ॥ ४६ ॥ ह्याणे आश्र्य त्रिभुवनी । येवढा अक्षोभ्य महामुनी । नाना परी मोहितां मर्नी । विकार नोहे तिळतुल्य ॥ ४७ ॥ योगीयांचा दूं परम-

ईश । योगीयांमाजी परमहंस । त्रैलोक्य चराचरीं पुरुष । तुजतुल्य नाहिं विप्रेशा  
 ॥ ४८ ॥ सुरासुर गंधर्व । सिद्ध विद्याधर सर्व । पाताळ पन्नग आणि मानव ।  
 जितेंद्रिय सन्यासी ॥ ४९ ॥ कंदमूळकळाहारी । शुष्कपर्णशानो अनरी । ऊर्ध्व  
 पादीं अधोवर्कीं । वायु भक्षिती तपस्वी ये ॥ ५० ॥ ते हां मातें देखतां त्वरित ।  
 कांम होती विल्हळ बहुत । म्हणोनि तुझ पांडे सत्य । तूं चिएक ऋषिवर्या  
 ॥ ५१ ॥ सकळ योगियांत योगसिद्धी । तुजचि लाधली त्रिशुद्धी । सहनशील  
 तुझी बुद्धी । तूं चिये क मुनिराया ॥ ५२ ॥ माक्षिया कठाकांचे शर । लागतां  
 भंदलं सुरवर । ते शर हाणतो रोमाघ्र । वक्रता तुझे न पवेची ॥ ५३ ॥ ऐशी  
 गजूनियां गिरा । उभारोनी दक्षिण करा । शुकाचिया वैराग्यधीरा । रंभा वर्णी  
 आगळे ॥ ५४ ॥ मेरु सांडील स्वस्थान । विदेशा नेऊर्येइल सदन । भूतळ सेवील  
 उड्हैण । ध्रुव तो होईल अध्रुव ॥ ५५ ॥ भूगोळप्रदक्षगेलगां । मंदराचळ नि-  
 घेल वेगी । हिमगिरीचे अंगी । आटों शके सुरसरिता ॥ ५६ ॥ पूर्वेचा चळेल  
 सूर्य । घटीं कौडिला जाईल वायू । शब्दासारिखा वर्हैल्य । मागे मागे फिरवूं  
 ये ॥ ५७ ॥ परी शुकाचा नेम अचळ । कल्पांतीं नोह चंबळ । हे त्रिसत्य रात्य  
 बाक्य निर्मळ । ऐकती त्यां निज मोक्ष ॥ ५८ ॥ सरला ईमेचा अनुवाद । पुढे  
 छथासाचा संवाद । पुत्र पित्याचा विवाद । ऐकती त्यां निजमोक्ष ॥ ५९ ॥ जाणे  
 नेणे मी यया । कळस वाहिला तृतीयोध्याया । ध्वज नांगला द्वन्नांत्रेयी । दर्शन  
 मोक्ष जगाते ॥ ६० ॥ अर्चित कैवल्याच्यादानी । यालागीं नाग चितागणी ।  
 सायुज्य मुक्ती तयाचे चरणी । मुकेशर तेथ मागे ॥ ४६१ ॥

समाप्त.

## मुकेशवरकविकृत

## मूर्खाचीं लक्षणे.

॥ श्रीगणेशायनमः ॥ सर्व एकापासून ज्ञाले । सर्व एकापासून आयडले । सर्व  
 एकाशीं पावले । हे ज्या न कळे तो एक मूर्ख ॥ १ ॥ हरिहराते मानी भेद ।  
 साधुसज्जनाते देखीोन पांव खेद । नेणोनि करी वितंडवाद । तो एक मूर्ख  
 जाणावा ॥ २ ॥ नाहीं अर्धाचे अनुष्ठान । आपण मात्रे ज्ञान अभिमान । गर्वे  
 जगास मानी न्यून । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३ ॥ अर्थ नेणोनि भाषा दूषी ।  
 सिद्धांत नेणोनि मताचेरेसी । ईश्वर नेणोनि भूतांचा द्वेषी । तो एक मूर्ख जा-  
 णावा ॥ ४ ॥ वेदशास्त्रपुराण जाणे । पाप म्हणोनि निदिती जनी । बळेच आ-

४३ उड्है=आकाशांतला तारा, ४४ वर्हैल्य=समुद्र, ४५ दत्तात्रेय=दत्त + आत्रेय=अत्रीचा दत्त नांगाचा मुलगा.

चेरे तो करणी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५ ॥ आपुले अवगुण नाठवी । पुढिलांचे अपराध माजवी । निर्दोषियां दोष लावी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ६ ॥ शरीरसंवत्ति वयसा जागा । हें साचार मानी मना । गर्वे जगासी उताणा । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७ ॥ द्वृधर काळ आणि पापाचे । वेद वडील लोकनिदेचे । भय नाहीं आयासाचे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ८ ॥ चंचल आंवरावया मन । शक्ति नाहीं अर्ध क्षण । मेहतुल्य शशद जाण । तो एक मूर्ख जाणावा ॥ ९ ॥ पुढिला उपदेशी निःपाप । आपण झांकून करी पाप । करूनि स्थणे मी निःपाप । तो एक मूर्ख जाणावा ॥ १० ॥ विरक्त मर्मी इच्छावंत । योगी आणि इंद्रियासक । वादी क्रोधी शास्त्रपंडित । ते हे तिघे मूर्ख जाणवे ॥ ११ ॥ ब्रह्मनिष्ठ आणि अहंकारी । तपस्यी कोर्पे अपस्मारी । शिष्ट अंतरीं अनाचारी । हे तिघे मूर्ख जाणवे ॥ १२ ॥ ज्ञान आणि वैराग्यहीन । भक्ति करी विश्वासावीण । कुटुंब संग्रहीं निर्धन । हे तिघे मूर्ख जाणवे ॥ १३ ॥ आत्मा सर्व साधारणे । अनेक मूर्खाचीं लक्षणे । सांगीजतेल सज्जाने । कौतुकार्थ परिसर्वी ॥ १४ ॥ वारिदा देऊनि पाठी । वारीकूपीं घाली दिठी । चालतां तूण तोडी बोटी । तो एक मूर्ख जाणावा ॥ १५ ॥ प्रकाशाचिये तेंडी । उभा राहूनि वस्त्र फेडी । सांडव्या वरुनि धांवे तांडी । तो एक मूर्ख जाणावा ॥ १६ ॥ नीच बैसोनि उंचीं मुते । नार्कीचा मळ काढी हाते । बोटीचे नख तोडी दाते । तो एक मूर्ख जाणावा ॥ १७ ॥ बैसोनियां सभास्थार्नी । खाकरे शिकरे प्रतिक्षणी । घिका टाकौं पवित्र भैवनी । तो एक मूर्ख जाणावा ॥ १८ ॥ समर्थे करितां विनोद । आपण परतोनि दे शब्द । बळवंताशी चालवी द्रंद । तो एक मूर्ख जाणावा ॥ १९ ॥ स्मशुर्कर्म करितां निकटी । चिरकाळ बैसोनि सांगे गोष्टी । समर्थवनितौ न्याहाढी दृष्टी । तो एक मूर्ख जाणावा ॥ २० ॥ एकटिया चाले पंथी । हौट चोहैठा करी वस्ती । कुसंगाचिया संगती । वर्ते तो एक मूर्ख ॥ २१ ॥ उदकपात्रावीण भोजनी । नूर्णवीण फौडणी घाली वदनी । परवस्त्र मागे स्नान करूनी । तो एक मूर्ख जाणावा ॥ २२ ॥ अर्थलोभियाचे घरी । पुस्तकपंडिताचे घरी । स्त्रीजाराचे शेजारी । वसे तो एक मूर्ख ॥ २३ ॥ उधार देऊनि थोठा । मग व्यवहार सांगे चोहैठा । नसती करी खटपटा । तो एक मूर्ख जाणावा ॥ २४ ॥ दुजयाचे घरा जाणे । अपमानाचेनि दुःखे शिणणे । क्षेत्री

१ सांडवा=नदींत किंवा ओढ्यांत पाथ न मिनवितां जातां यावें क्षणम जो बांध घालितात तो, पावसाळ्यांत शा वांधावरुन पाणी जाते. नाशकास पंचवटींत जाण्याकरिता गोदावरींत अशा प्रकारचा एक सांडवा आहे. २ भवन=पर. ३ वनिता=वायका. ४ हाठ=चाजार, ५ चोहैठा=चपाठा. ६ चूर्ण=चुना. ७ फोडणी=विडा.

सोवले ओवले ह्यणे । तो एक मूर्ख जाणावा ॥ २५ ॥ उधार देऊनि मित्रा मागे । गुद्य द्वियेपाशी सांगे । आपला गुण आपण शीघ्रे । तो एक मूर्ख जाणावा ॥ २६ ॥ नीचाचे तोडी लागे । शिकवी तयाची बुद्धि नलगे । अहंपणे सर्वदां वागे । तो एक मूर्ख जाणावा ॥ २७ ॥ अलभोजी शीत्रभोजी । अयथा समर्थ-प्रभु शेंजी । भोजनीं बैसे तया <sup>१०</sup>शेंजी । तो एक मूर्ख जाणावा ॥ २८ ॥ संबंधेवीण वार्ता पुसे । उगा चि लोकांशी रुसे । तांपया कोपियांसि हासे । तो एक मूर्ख जाणावा ॥ २९ ॥ बहुत हानीते नाठवी । स्वल्पासाठी कलह वाढवी । वेळ न पाहतां आढवी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३० ॥ भोजनकाळीं परगृहा जाय । स्त्रीपुरुषांचा एकांत पाहे । हाटचोहटा खाय कीं गाय । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३१ ॥ दासी तरुणी रुपवंता । रायकुटुबिनी विरक्ता । गृहीं ठेऊनि निन्म्रांता । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३२ ॥ दरिद्रीं गोड खाय अंगे । घरीं-चा सुखावै पंथीं मागे । अभाग्यकाळीं भाय सांगे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३३ ॥ करुनि अनुचित करणी । पश्चात्ताप मानी मनीं । छळूनि करी बुँझावणी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३४ ॥ मळमूत्र-विसर्जन । सुखे करी भोजन । गेंवीं त्वैर जातया वचना । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३५ ॥ भोजनीं बैसे विधैसानीं । उदक प्राशी खैट्टवासनीं । प्रभुशजे उंचासनीं । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३६ ॥ वर्जितां अन्याय रँहाटणे । अपाय लागळ्या वरसा नेणे । माझे प्रारब्ध ऐसे म्हणणे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३७ ॥ फिटेल कैसे हैं न विचारी । रीण घेऊनि घाली उदरीं । मग भंडमा भोगी पारी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ३८ ॥ मित्रदारा मित्रैवरी । यांशी एकांती मैत्री करी । घणी नसतां रिघे घरीं । तो मूर्ख जाणावा ॥ ३९ ॥ परहाते संपादूनी । यशालभाचा भरंवमा मानी । ईश्वरभजन न ऐके कानीं । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४० ॥ जागतया पुढे निजणे । कीं निद्रिस्थापुढे बैसणे । स्त्रीसमाजीं आवडे बसणे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४१ ॥ निद्रा करी समर्थाशयनीं । जाऊनि बैसे समर्थासनीं । आरुढे जो समर्थवहनीं । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४२ ॥ विसांविया उत्तरे वाठे । अस्त-मानीं चढे घाट । ओस पंथीं चाले पहाठे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४३ ॥ निद्रा करी मोडके घरीं । स्वल्प मानूनि रिघे पूरीं । समीप म्हणीन नये घरीं । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४४ ॥ कुटुंबीं परतीरा जाय । अपत्य घेऊनि अवघडी धोवे । एकदां चि बैसवी नावे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४५ ॥ माध्यांनी उण काळीं । सकुटुंबी चाले वाठ निर्जळीं । दा-

<sup>८</sup> श्लाघे=स्तुति करी, <sup>९</sup> शेज=विलाना, <sup>१०</sup> शेज=जवळ, <sup>११</sup> सुरवाड=सुख, <sup>१२</sup> बुऱ्हावणी=समजूत, <sup>१३</sup> विषम=उच्चसखल, <sup>१४</sup> लद्या=ज्ञाई, <sup>१५</sup> राहाणे=वागणे.

टीमाजी रिघे देउलीं । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४६ ॥ बोल न खेडिता दुज-याचा । आपण असत्य करी वाचा । आपण मध्ये च संचरी वाचा । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४७ ॥ न बोलविता परगृहा जाणे । न पुसतां मात सांगणे । समर्थ प्रभु सोयरा ह्याणे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४८ ॥ आपण नेणे सार-सार । नायके श्रेष्ठाचा विचार । बोले तांतडीभरे थोरा । तो एक मूर्ख जाणावा ॥ ४९ ॥ घडला जरी उपकर नाठवी । अपकारतो जीवीं आठवी । आपुले केले तें मुखीं झटकी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५० ॥ पंक्ति करूनि कदक्ष वाढी । आपण सदा मिट्राज्ञ झोडी । मज न साहे हे संपादी प्रौढी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५१ ॥ मठीण वस्त्र अंग मळीण । न करी करपाददर्तंधावन । भक्ष भक्षी स्नानाधीन । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५२ ॥ समर्थशेजे<sup>१०</sup> बांधी घर । बळवंताशी अर्थव्यवहार । राजपुरोहिताशी राजमत्सर । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५३ ॥ पुढे त्तुति मार्गेनिंदा । स्वल्प अपराधे चेंटे क्रोधा । समयीं जो न मिळे संवादा । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५४ ॥ एकांत करितां दोघेजण । समीप जाऊनि लावी कान । श्रेष्ठव आर्धी इच्छी मन । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५५ ॥ अकारणे हासे बहु हांसणे । हांसत चि गोर्टी संधाणे । कोण्ही न हांसतां बहु हा-सणे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५६ ॥ प्रभु हांसतां आपण हासे । जेठा घा-लूनि सभे बैसे । प्रभु देखेनि आपण हासे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५७ ॥ मळमूत्र सारी जनाचिये दृष्टि । जपतप नाहीं लोकाचे दृष्टि । सभेत फळ तांबूल एक दिठी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५८ ॥ बहु ईंवसायी ऋणग्रस्त । द्वि-भार्यापिति व्याधिस्त । यांचिया वचनीं विश्वासत । तो एक मूर्ख जाणावा ॥ ५९ ॥ परगुणपरीक्षा परवेदना । हे दोन्ही नकळे ज्याचिया मना । त्याचिया संगती सुखवासना । इच्छी तो एक मूर्ख ॥ ६० ॥ अल्प पडदणी अल्प वसन । अल्प पा-त्री बहु भोजन । अल्प स्त्रीस दाखवी मन । तो एक मूर्ख जाणावा ॥ ६१ ॥ गृह त्यागूनि मठाची माया । शिण्यणी करूनि त्यागी जाया । सुहद त्यागूनि शिष्य समुदाय । तो एक मूर्ख जाणावा ॥ ६२ ॥ परोपदेशीं कुशल भारी । आपण अधर्म अकर्म करी । त्याच्या वचनाचा विश्वास धरी । तो एक मूर्ख जा-णावा ॥ ६३ ॥ तोंडे म्हणे सर्व ही ब्रह्म । आचरे वेदविरुद्ध कर्म । त्याचा किष्य होय तो परम अधर्म । महामूर्ख या नांव ॥ ६४ ॥ स्त्रियेचे वचन घेऊनि कानीं । दुन्हावी पिता बंधू जननी । वेगळा राहे सुहदांतुनी । तो एक मूर्ख जा-णावा ॥ ६५ ॥ अर्य अयवा वृत्ति स्वार्थ । व्यवहारा बोलवी वापभावांत । अपाय चिंती आसांत । तो एक मूर्ख जाणावा ॥ ६६ ॥ मायबापाची हैलणा करी ।

१० धावन=धुणे, १७ शोज=रोजार, १८ अर्ध=मैसा, १९ व्यवसायी=उद्योगी.

आजर्व आदरे उचित करी । विश्वी वर्ते मिथ्याचारी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ६७ ॥ कुरुप म्हणोनि स्वस्त्री त्यागी । दारी वेद्यापरस्ती संगी । लज्जाविरहित कुमारी । वर्ते तो एक मूर्ख ॥ ६८ ॥ वडिल सुहद निदिस्य घरी । अबला अभुक्त रुदितस्वरी । बळात्करे संग करी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ६९ ॥ परगृहीं गोड तें म्हणे वाढी । स्वगृहीं घाल तें पुसी न रुढि । जैवितया आधीं हात आंखडी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७० ॥ भोजाभ्यांगीं मळ सैंगीं । रैहस्य बोलतां राजस्वर्गीं । निदिस्य प्रभुस्त्रियां संगीं । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७१ ॥ झोंपीं जातया कां ध्यानस्था । दाटूनि बोलवी आग्रहता । प्रभूते पुसे राजवार्ता । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७२ ॥ प्रज्ञा असोनि अभ्यास न करी । तस्यपणी प्रकाश करी । समर्थाश्च अनूपकारी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७३ ॥ ज्ञाता आणि ईधर न भजे । भाष्यकाळीं मित्रास मजे । उपदेश घेउनो गुरुसी लाजे । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७४ ॥ कृपणपणे हेम सांची । उदारपणे कांहींच न वेंची । हा विचारू नेणे आपण ची । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७५ ॥ ब्रह्म ईधर भविष्यार्थु । नाओनि म्हणे सुवर्ण धातु । त्याचिया वचनीं विश्वासितु । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७६ ॥ प्रपञ्च कृत्या लगवग करी । धर्मकृत्या लगवग न करी । न्याये बोले तथाते वारी । तो एक मूर्ख जाणावा ॥ ७७ ॥ इहलोक परलोक जोडणे । तेथ कैपदिक न वेंची म्हणे । अकार्त अंगे करी जीवे प्राणे । सर्व वेंची तो मूर्ख ॥ ७८ ॥ सांप्रदाय मताभिमानी । श्रेष्ठ अश्रेष्ठ मानी मनी । अयोग्य योग्यत्व पुसणे । तो एक मूर्ख ॥ ७९ ॥ केले पाप हें ज्ञाकिल । या न्याये तें संपादेल । विष भक्षिले तें जिरेल । अंगीं मानी तो मूर्ख ॥ ८० ॥ अविश्वासिया अति विश्वास । विश्वासस्थळीं अति अविश्वास । स्वहितकर्ता त्यासी अविश्वास । तो एक मूर्ख जाणावा ॥ ८१ ॥ सभेमाजी सेळवी बाळ । स्त्रियेशी कटकट करी सर्व काळ । आलसनिद्राकुसंगीं वेळ । कर्मी तो एक मूर्ख ॥ ८२ ॥ सैंली अयवा मेहुणी । रुपवंत कुशल तरुणी । स्त्रियेच्या बाळतपणा आणी । तो एक मूर्ख ॥ ८३ ॥ ब्रह्मदेवी वेद आज्ञा लोपी । कर्म ध्रेशी वेद विकल्पी । भोगीं लोलुंपता आसक्ति । तो एक मूर्ख जाणावा ॥ ८४ ॥ खाटीक तैर्स्कर मत्स्यविक्रेता । यांसि द्रव्य व्यवहारिता । परांगेशी मैत्री कर्ता । तो एक मूर्ख जाणावा ॥ ८५ ॥ गृहदासीसी दे हात । पलांडू सेवी पिसिनात । अविधी राहाटी श्रेष्ठांत । तो एक मूर्ख जाणावा ॥ ८६ ॥ बालविधवा वरी घरी राहत ।

नपुंसका पाशीं पाठवी सुत । शूद्राहातीं अभ्यास करवीत । तो एक मूर्ख जाणवा ॥ ८६ ॥ बहुत काम बहुत कोप । बहुत निद्रा बहुत जैलप । बहु आहार बहुत विर्कल्प । तो एक मूर्ख जाणवा ॥ ८८ ॥ उत्तर काळीं करी लम । जी-विकेवीण वांधे सदन । प्राणत्यागीं न वेची धन । तो एक मूर्ख जाणवा ॥ ८९ ॥ बोल बोलुनी सांडी । मध्ये च व्रतनेम खंडी । स्वदत्त परदत्त विखंडी । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९० ॥ अनुचित कर्मरंभा करी । स्वजनासी विरोध करी । स्त्रीजनासी विश्वास धरी । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९१ ॥ आपण नेंगे शिकविले न करी । विद्याधनावीण अहंकारी । जनी बळे पाखांड करी । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९२ ॥ जेठियांशी झोंबी घेणे । व्युत्पन्नाशीं वाद सांगणे । धैनयंतरीशीं होडै बांधणे । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९३ ॥ झोंपीं जाय घोड्यावरी । आडसांगडी निघे पूरीं । रोग परीक्षेवीण औषध करी । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९४ ॥ राजगृहीं पैशून्य बोले । परनाशा देखूनि हैरिखे ढोले । स्वशाक्त ऐसे मित दर\* बोले । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९५ ॥ बीजा भक्षुनि लावी ज्ञान । ममता अंगीं कर्था ज्ञान । बोल आणि करणे कीण । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९६ ॥ सापत्नमाता कन्या भगिनी । रैनैवा दासी परस्ती तरुणी । एकटगृहीं एक शयनीं । समीप धांवे तो एक मूर्ख ॥ ९७ ॥ भावें माजे दरिद्रे शिंजें<sup>३</sup> । परकीर्ति ऐकूनि मत्सर भजे । निदित्यातै निवेद नवैंजे । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९८ ॥ गवे करी संतभजनीं । विश्वासुनी महंतसंतवचनीं । दोघारोपी साधूचिये गुणीं । तो एक मूर्ख जाणवा ॥ ९९ ॥ निंदूनि स्वहितधर्मा । स्तवी अविहित परधर्मा । तो चि आचरे परधर्मा । तो एक मूर्ख जाणवा ॥ १०० ॥ विलंबे धन प्राप्त संकटीं । त्याची दुरशा धखूनि पोटीं । प्रयत्नालागीं होय हिंपुटी । तो एक मूर्ख जाणवा ॥ १०१ ॥ उपजोनियां संसारीं । आयुष्य वेची विषयावरी । आत्मप्राप्ति नव्हे पुरी । हें नेणे तो मूर्ख ॥ १०२ ॥ आत्मप्राप्तीचे साधन । एक चि मानुनी गृह जाण । यासि वैराग्य मुख्य कारण । हें चि नेणे तो मूर्ख ॥ १०३ ॥ हरिहरनामा परते आन । नाहीं प्रायश्चित्त गहन । हें विश्वासे न मनी ज्याचे मन । तो एक मूर्ख जाणवा ॥ १०४ ॥ काशीमरणे विष्णुस्मरणे । मोक्षप्राप्ती वेदवचने । यातै अर्थ दुजे म्हणे । तो एक मूर्ख जाणवा ॥ १०५ ॥ सर्व भूतीं भगवंत परिपूर्ण । सर्व दया हें ज्ञानभृषण । हें विश्वास न मनी ज्याचे मन । तो एक मूर्ख जाणवा ॥ १०६ ॥ सन्यासी आणि सौलंबी । गृहस्थ आणि

२७ जल्प=वड्डबड, २८ विकल्प=संशय, २९ धनंतरी=पैदा, ३० होड=पैज, ३१ हरिष=आनंद, \* आमच्या पोर्थीत बरेच अपपाठ आहेत तेथे दुबोधता राहिली आहे, ३२ स्नूषा=सून, ३३ शिजे=संतापे, ३४ नवाजे=स्तुति करी, ३५ सालंबी=साश्रय, आसक्त.

निर्वैलंबी । सत्यशील आणि दंभी । हे तिथे मूर्ख जाणावे ॥ १०७ ॥ पुण्यबंधु  
पापवैरा । लोभ तो क्षयरोग शरीरी । आंखरी धैर्य साहंकारी । नेण तो एक  
मूर्ख ॥ १०८ ॥ दरिद्रा तपाते नाचरे । धानिक अदाता निर्धरे । हे दोधे मूर्ख  
चि मैँहाधुरे । हे महा मूर्ख जाणावे ॥ १०९ ॥ शालिया विशेषरूपा । हे मत  
न बाधी या संकल्पा । धरूनी भय आचरे जो पापा । तो एक मूर्ख जाणावा  
॥ ११० ॥ बहु याचक राज्यधर । यांसीं करूनि उचित पैंचार । प्रसन्न करूं  
म्हणे जो नर । तो एक मूर्ख जाणावा ॥ १११ ॥ देहीं अहंकार गठाला । भू-  
तीं मतस्तु नाहीं आला । तो आत्मानुभवे भला । हे चि जो नेणे तो मूर्ख  
॥ ११२ ॥ एकशत बारोत्तरे । ओव्या लिहिल्या मुक्तेश्वरे । हे परसोनि चतुरे ।  
मूर्खलक्षणे साडावीं ॥ ११३ ॥ संपूर्णमस्तु ॥

## मुक्तेश्वरकविकृत

## शतमुखरायण बध.

रहुहक्का वसंत-काळ । मन-आरामीं माजला प्रबळ । श्रीराम-कथा जिव्हा-  
कोकिळ । मधुरस्वर आलावे ॥ १ ॥ रावण-वधाचिये आधीं । युद्ध-समये प्राप्त  
संधी । कुंभकर्णचिंते वंशजवृद्धी । कारण जाले अवचट ॥ २ ॥ कुंभनिकुंभ उ-  
भय कुमारा । त्यामाजी निकुंभाचि दारा । जाली देखोनी गरोदरा । पितृभवना  
पाठविली ॥ ३ ॥ ती लंघूनी द्वीपांतरा । सरगमं पातली माहेरा । नव मास भरतां  
सुंदरा । दृष्ट कुमारा प्रसवली ॥ ४ ॥ पौंडरीक ठेवूनी नामाभिभान । सुखे के-  
मीत असता दिन । तो कुलक्षण-वृत्तांत बाण । हृदयमर्मी खडतरला ॥ ५ ॥  
रावण बंधु प्रधान कुमार । रूपे वधिले सहपरिवार । विमीषणासी राज्याधिकार ।  
देउनी केला अक्षयी ॥ ६ ॥ हे ऐकोनी निशाचरी । वाहली शोक सरितां-पुरीं ।  
कुमारहणी रक्षण करी । वोटोनी आणी तटाका ॥ ७ ॥ विमीषण ऊर्जिताची  
व्याधी । लागली तव दुर्बुद्धी । पुत्रप्रौढत्व दिघ्य आधी । औवधीमंत्रा लक्षीती  
॥ ८ ॥ बाव्य कौमार स्वभ सुषुप्ता । सरतां पावळा जागृती । तंव तो राक्षस  
दुष्कर्म जगती । कुबुद्धि दृष्टी देखत ॥ ९ ॥ माउलीलागीं पुसे मात । पूर्य-  
जांचा काप वृत्तांत । तूते वैधव्य-अंधकूपांत । कोरें सूऱ्डले सांग पा ॥ १० ॥  
श्रीरामकुठार अति प्रचंड । तयाशी विमीषण बधुं मिळाला दूळ । समुच्छेशी के-  
ला निखंड । तंव कुलतस्तु छेदिला ॥ ११ ॥ वृत्तांत परिसोना मातृगिरा । कोध

३६ निरालंबी=निराश्रय, विरक्त. ३७ महाधुरे=महाश्रेष्ठ. ३८ पाचार=आमंत्रण.

६ आराम=व्याप, २ निशाचरी=राक्षसी. ३ सरितापूर=नदीचा लोंडा. ४ सूऱ्डले=धातले.

नावरे निशाचरा । त्वं गे गोत्रबंधु पाचारा । प्रायश्चिन मी जाणे ॥ १२ ॥ न करनीयां प्राणनाशा । बिभीषणा लंघवान दश रिशा । तरी च कुमकर्णीची स्नुषा । पुत्रवंती एकलो ॥ १३ ॥ ऐसे वरोनीयां त्वा अवसरा । सर्वे भरला गगनोदरा । क्षोरसिधूच्या पैलवीरा । मायापुरा पातला ॥ १४ ॥ तेये नसती चंद्रसूर्य । निकिड दाखण अंधकार । माजी असंख्य वृक्ष निशाचर । पर्वतप्राय एक एक ॥ १५ ॥ येउनी शोणितापुरा । नित्य त्राशिती दिनकरा । तयां सकळां मध्ये धुरा । मुख्य शवण शतमुख ॥ १६ ॥ त्वाचे वंदुनीयां चरण । पौन्ड-रीक निघाला शरण । पूर्व वृत्तांत कहनी शवण । पुढे विनंती निवेदिली ॥ ॥ १७ ॥ जे जे राक्षस कुठाधम । रामास्ति लाउनीयां केले भस्म । तो मम पूर्व-जामाजी अधम । निर्भयपणे नांदत ॥ १८ ॥ त्वांते करुनी पदच्युत । यां ची होणे लंकानाथ ॥ हा मज याचकाचा मनोरथ । पूर्ण करीजे दातारा ॥ १९ ॥ अवश्य हाणोनो शतमौँड । सेवे घेउनी अपार दल । गगनपंथ उतावेळ । मेघाकृती चालिला ॥ २० ॥ सर्व उत्तरून लंकापूर । दोनी वर्षती शत्त्वभार । बिभीषण होउनी घाबरा थोर । झुंजार वोरा पाचारी ॥ २१ ॥ सज्य करोनी सकळ दल । युद्ध केले अति तुंबल । परंतु ते परचक दल । असंभव्य आगी-ळे ॥ २२ ॥ बिभीषण सैन्य भद्रजीती । शत्रुशस्त्रे सिंहाकृती । झगटती प्राण-यशोकीर्ति । एक ही तेव्हां न लाहे ॥ २३ ॥ जाणोनी ते अलोट विष । चौधां प्रधानां सहवर्तमान । शवणानुज पलायमान । उत्तरदिशे संचरला ॥ २४ ॥ पळ-तां बिभीषण सद्ग्राव । दुर्जीनी माडिला विजयउसव । राज्यी स्थापूर्ना पौन्ड्रकरा-च । शतशीर्ष गेला स्वस्थाना ॥ २५ ॥ येरीकडे लंकानाथ । राजा फार चिंता ग्रस्त । अयोध्ये येउनीयां लवित । राजाल्यीं प्रवेशला ॥ २६ ॥ तों राम बैसले सिंहासनी । भौवत्या बंधूच्या श्रीणी । दाटल्या असतां ते श्रवणी । राक्षसराजा पातला ॥ २७ ॥ श्रीरामचरण देखतां दृष्टि । शवणानुजे घातली मिठी । रामे आलिंगुनी कंठी । अति सन्माने बैसविला ॥ २८ ॥ श्रीरामपद्माब्जपराग । सेवी लंकेशनयनभूंग । तों मंद हास्ये जानकीरंग । निजभक्तासी अनुवादे ॥ २९ ॥ हाणे सोडोनी राजासन । दुरी केले आगमन । वदन-चंद्रीं लांछुँन् । घन चितेचै दिसतसे ॥ ३० ॥ सांग पां यासि कारण कोण । येऱु बोले वंदुनी चरण । तुवां दिघले लंकाधन । ते शतानने हरितले ॥ ३१ ॥ शतमुख कुंगालदुराच-रण । ऐकोनी श्रीरामपंचावन । क्षोभला जैसा हुंताशन । कुंगमे इंधनीं स्पर्शता

५ अपसर=प्रसंग, ६ मौल-डोके, ७ भद्रजाती=हत्ती, ८ ब्रेणी=पंगती, ९ अडज=कमल, १० लांछन-डाग, ११ शृगाल=कोलहा, १२ पंचानन=वाघ, १३ हुताशन=विस्तव, १४ शुवमे=प्रेरे.

॥ ३२ ॥ ते दिवशी एकादशी । श्रीराम होते उपवासी । लोटली असता प्रहर निशी । तेह्वां वदतसे प्रतिज्ञा ॥ ३३ ॥ उदया न येतां तैभारी । शतशीषीसी मारुनी रत्नी । तुर्ते स्थापुनी लंकापुरी । पारणे करीन अपोध्ये ॥ ३४ ॥ साच न कर्ते जरी बोलणे । तरी माइया पूर्वजां उर्णे । ऐसे बदुनी रघुनंदने । पूशिले वास्तव्य त्याचे कोठे ॥ ३५ ॥ रावणानुज सांगे गोष्ठी । क्षीरसिंधूच्या पैलतटी । शोणितेच्या पैलतटी । मायापुरी वसतसे ॥ ३६ ॥ जाणोनी ते असाध्य मात । चिता करी अयोध्यानाथ । घेणे आमचे मनवृत्त । केवी पावे रिद्धीते ॥ ३७ ॥ पश्चातापनदी भ्रात । श्रीराम वाहात वाहात जात । नारदागमन अकस्मात । विश्वाश्च तैरुं लाधला ॥ ३८ ॥ नमस्कारुनो देवमुनी । वैसविला <sup>१७</sup>हेमपीठासनी । ऋषि मंतोषोनी सुधावचनी । श्रीराम तो अमुंबाद ॥ ३९ ॥ तव चित्तगंगाजल । चिता कर्दमी दिसतसे खडूळ । कोणत्या दुःखाचा विटाळ । पडला तूते राघवा ॥ ४० ॥ भक्त कैवरी लागून । दुर्जनाचे किंजे हनन । या लग्नी युद्धीं पण । या आजी केला सर्वज्ञा ॥ ४१ ॥ तथा प्रतिज्ञापर्वताते । न उचलवे सामर्थ्यहस्ते । ह्याणोनीयां माइया चित्ते । चित्तैर्णवीं हिंदिजे ॥ ४२ ॥ ऐकोनि हांसे ब्रह्मतनय देखिले महदाश्चये । \* मृगांबुसरितापूर्धयें । अगस्ति कांपे थरथरा ॥ ४३ ॥ तैवी तूं गा सर्वेधरा । आचरतासी लाकिकाचारा । असो आतां हा विचार । सांगतो ते अनुसीं ॥ ४४ ॥ जवळ हनुमंत असाता सुधा । कायशी चिंताक्षयरोग बाधा । ह्या एकुनी युक्ति शब्दा । रघुराज स्तवी कपीते ॥ ४५ ॥ ह्याणे सप्ताब्धिगती प्रवळा । उलंघवीं आहां पांगुळा । मायापुरी राक्षसमेळा । शीघ्र दावीं लोचनो ॥ ४६ ॥ आज्ञा करितां त्रैलोक्यपाळ । कपी वाढे जळा विशाळ । राष्ट्र लोकां लाउनी मौळ । ठाकला मेरुसारिखा ॥ ४७ ॥ गर्जोनि बोले निश्रेयधामा । धोळंघिजे माइया शरीरेदुँमा । परिवारेशीं शतमुखत्रामा । आतां चि नेईन क्षागाद्दै ॥ ४८ ॥ मग बिर्भीषण आणि ब्रह्मकुमर । बंधूमहित श्रीरामचंद्र । सर्वे घेउनी अपार वीर । कपीतनुपर्वत वळघले ॥ ४९ ॥ अंजनीतनयकायावरी । वीरनक्षत्रांचीया हरी । अवयवसंधीपर्वतागारी । वंसते जाले समस्त ॥ ५० ॥ कपी वामच-रण शरयुतीरी । सव्य ठेवी मायापुरी । समस्त उतरोनियां भूमीवरी । कंदनगोंधळा घालिती ॥ ५१ ॥ श्रीरामजगजनननीचे भुते । पाजळोनी द्वीपिकापोत । वीरश्रीप्रेमे करुनी तृप्त । पद्मणचीका भौंवते ॥ ५२ ॥ जुङ्घार वीर अनेकी । सिंहनादाचे चौडंकी । गर्जोनीयां बोलती मुखीं । उदय श्रीअवेचा ॥ ५३ ॥ कपीभुभुःकारसेमळ । त्राहिटींका पिनला भूगोळ । तो महाशब्दैयीळ ।

१५ तमारी=सूर्य, १६ सह=झाड, १७ हेम=सोने, १८ कर्दम=चिखल, १९ अण्डा=समुद्र, \* मृगांबु=मृगजल, २० द्रुम=झाड, २१ समेळ=एका वाचाचे नोंव, २२ बाहिला =वाजविला, २३ व्याळ=साप.

शीर्षकणी झोंविला ॥ ५४ ॥ सावध होउनी निशाचर । पाचारूनियां समस्त  
वीर । ह्यणती शबुभूतसंचार । नरां वेष्टित दिसत आहे ॥ ५५ ॥ शीघ्र हाराव-  
यातें बोधा । तुऱ्ही गेले पाहिजे युद्धा । ह्यणे काळकेतु प्रवुद्धा ॥ प्रधानातें आज्ञा-  
पी ॥ ५६ ॥ शूर पंचाक्षरी काळिक । अंगबळे तो मांत्रिक । घेउनी महावीरांचे  
कटक । वैरियां उजू लोटला ॥ ५७ ॥ देखोनी श्रीरामसैन्यभूता । टाकिती श्रीबाणास्त्र-  
मंत्रा । येरी गणून निर्भयता । वैरियां उजू लोटती ॥ ५८ ॥ हनुमेत महाभूतात्का-  
र । देखोनी भ्याले निशाचर । कळैकेते धरुनियां धीर । युद्ध केले सैंधारें  
॥ ५९ ॥ त्यांत श्रीराम महाकाळे । घालोनियां बाणजाळे । तनुजलाहूनी वेग-  
ळे । प्राण मस्य टाकिले ॥ ६० ॥ काळकेतक पावतां मृत्य । अंगलंग पछोन  
जात । शतशीर्ष मुख्यालागीं मात । सांग सांगितली युद्धाची ॥ ६१ ॥ म्हणती  
आम्ही वीर विर्खरी । वैंगरदें शत्रुजिवैर्खरी । डंखिले परी ते धैन्वंतरी । शत्रु-  
विष वाढू नेदिता ॥ ६२ ॥ हैं देखोनी महानट । उसले जैं कालेयकाळूकूट ।  
त्यांत श्रीराम भीरलकंठ । कोठोनी केले निर्माण ॥ ६३ ॥ वृत्तांतघृत श्रवणकुं-  
डी । पटतां कोधारि घडाढी । कुशव्वद्याला मिती तोडी । रणांगणीं पातला  
॥ ६४ ॥ देखोनी मानवांचे वृद । शतमुखे केल्य खिहनाद । मग अति दुर्बाध  
दुर्भिंदे । राघवा उजू तव्यगत ॥ ६५ ॥ सिंह भक्षावया मृत्यु फळे ।  
जाले तुम्हासी डोहळे । कीं पाश घालेनी मृत्युकाळे । भेटावया आणिले ॥ ६६ ॥  
तुटली आयुष्याची दोरी । मृगे शिरती शवैरधरी । सिंह वसे त्या कांतीरी ।  
गजैमैर येती चरावया ॥ ६७ ॥ रामा नोहे हे लंकापुरी । प्रत्यक्ष काळ व्याघ्राची  
दरी । येथे तुम्ही मानवीरी । येहजे हे अर्पूर्व वाटे ॥ ६८ ॥ दवडावया प्राण-  
दैना । मागों आलेती मरणधना । तरी खवहस्तकीं गृत्युदाना । देतसे तुम्हां सक-  
लांते ॥ ६९ ॥ ऐसे वोलेनी दुराचारी । वर्षीं लागला खदिरांगारी । ते लागो-  
नी रसे शरीरा । शमरेना पोळली ॥ ७० ॥ घाये परिवार जाला भस्य । अरी वर्षे  
देखोनी धैवशयाम । शरघारांचे अपार स्तोमीं । शतमुखक्षिती रिचवीत ॥ ७१ ॥  
बाणरार्प सोडी उदंड । तिनुंके खंडी निशाचरगरुड । राम शर वर्षला उदंड ।  
प्रळय रुद्रा सारिखा ॥ ७२ ॥ परीवर्जताराची हारी । पास्ते पाडती वदनागारी ।  
शतमुखवन्ही कुडामाशारी । सायकतृणे भरमती ॥ ७३ ॥ आश्र्वप करती अंग-  
लंग । विधतश्वैर्खै जाला दंग । तो भारद म्हणे प्रथेंग । असे याचा निराळा  
॥ ७४ ॥ तुजसारखे जगजीवना । जेथुनी अवतार निधती नाना । आनंद

२३. कैत=केतु=निःश. २५. सधाण=तेऽ. २६. विलारी=साप. २७. रुद्द=र्वान. २८.  
निव्वार=मर्मस्थान. २९. धैन्वंतरी=है. ३०. काळकूट=विष. ३१. शबर=भिळ. ३२.  
कांतार=रान. ३३. भार=जमाध. ३४. स्तोम=जमाय. ३५. विश्वतश्वकृ=प्रशं वहणारा=राम.

ब्रह्मांडाची रचना । संकल्पमात्रे संभवे ॥ ७५ ॥ ते आदिशाक्ति चिरंज्योती । जालील शतमुखकर्पुराप्रती । राघव म्हणे तये घस्ती । आकाश येणे अघटीत ॥ ७६ ॥ वर्ष नेणे इघुपती । ते चिज्ज्योती जानकी सती । तिंते आणोनी शीघ्रगती । नमस्कारुनी प्रार्थी कां ॥ ७७ ॥ मुनिवचनोवितवीर्यूषपान । घडता तोषला राजीवैन्यन । कपीश्वारे कर जोडून । विनयशब्दे अनुवादे ॥ ७८ ॥ आम्हा सहित यानरा । आपे शक्तीनै खेळापुरा । तरी जीव धाचवावे त्वरा । त्वां केली पाहिजे ॥ ७९ ॥ अयोध्ये जाउनी पवनबाळा । आणी जानकी-द्वोणाचा छा । आज्ञा होती चरणकमळा । आकर्षिले माघारे ॥ ८० ॥ शतमुख माङुनीर्या ठाण । अपार करी शारसंधान । ते घरीत इघुनंदन । रणांगणी उभा असे ॥ ८१ ॥ येरीकडे अयोध्यापुरी । सीता निद्रिस्त निजमदिरी । देखोनी कपी मनसागरी । पुक्तिमुक्ता धुंडीत ॥ ८२ ॥ म्हणे करिता शब्दघोष । निद्राभंगाचा घडेल दोष । स्वामीकातिते करता स्पर्श । कामा नये सर्वथा ॥ ८३ ॥ म्हणोन उर्वीते उकरोन । मग तो हनुमंत श्रीकृष्ण । उच्चले नातां गोवर्धन । उच्चलेनी घेतला कराऱ्या ॥ ८४ ॥ कपीहस्त ते भागीरथी । वरी सदननाव सीतासती । कीं कैर आकाशी गृह इंदु दीपी<sup>३</sup> । माजी जानकी सैंतरायी ॥ ८५ ॥ असो तो कपीद्रुसुपर्ण । करपृष्ठी क्षितिजा नारायण । घेउनी रणसरोवर स्थान । एकेची पाऊले पातला ॥ ८६ ॥ घावरा इघुनाथगजेंद्र । जावीतसे शतमुखैनक । ते काळी सीताश्रीधर । भक्तधावण्या धाविनला ॥ ८७ ॥ धौम ठेउनीया धैवयनी । हनुमंत म्हणे कोदंडपाणी<sup>४</sup> । निद्रिस्त देखोनी जगउजननी । मंदिरासहित आणिली ॥ ८८ ॥ ऐकोनी श्रीराम उत्सवेळ । प्रवेशले सदन देऊळ । वोवरीचितुं रक्कोळ । देखते जाले लोचनी ॥ ८९ ॥ स्वम डैगृती उपाधी । सेवितसे जगदानंदी । निरखुनी सुषुप्ति समाधी । मुळीं का पिटील हस्त ॥ ९० ॥ जाणोनी श्रीराम भरेश्वरे । करठाळीच्या हस्तमंत्रे । शवणा निकटीं बीजोच्चारे । पुरश्वरण मांडिले ॥ ९१ ॥ आत्मा नेउनी ब्रह्मांडकमळी । सीता योगिनी पैँहुडली । जाणोनी रामटाळी पावली । श्रोत्रमस्तकीं चृचित ॥ ९२ ॥ साचल सजल घन गर्जता । शळकली जागृती विद्युल्लता । मग मूळैपीठीची देवता । खडवडोनी उठली ॥ ९३ ॥ सन्मुख पाहे इघुनंदन । म्हणे देखते काय स्वम । मायापूरा गेले रमण । अयोध्येमाजी मी असे ॥ ९४ ॥ केवढी हे दुर्धर भ्राती । सा-

३६. पीयूष=अमृत, ३७. राजीव-कमल, ३८. कर=हात, ३९. दीपि=चंद्राची कला, ४०. सतरायी=१०ची कला (चंद्राची), ४१. नक्क=सुसर, ४२. धाम=वर (भाम=Domus Latin), ४३. अवनी=पृथ्वी, ४४. कोदंड=धनुष्य, ४५. पाणी=हात, ४६. जागृती=जागेपणा, ४७. मुषुप्ति=झोप, ४८. पहुडली=निजली, ४९. पीट=आसन,

च चिं दिसे रघुनाथ मूर्ती । किंवा संकट पड़ले पती । इणोनी स्वप्नी दिसत आहे ॥ ९५ ॥ रघुनाथ म्हणे हैं मायापुर । मी साच कीशलपाकुमर । मुद्दीं संकट पड़ले थेर । म्हणोनी तुम्हांसी आगिले ॥ ९६ ॥ असंख्य माझे बाणभार । गिळीत शतमुख अजगर । जैसा नठचरा राक्षसदिघर । उच्चलों नेदी मस्तक ॥ ९७ ॥ निशाचरमेहसा येई क्षिती । जिणोनी गांजिल्या सैन्यपंक्ती । तें तुवां परंज्योती । सामर्थ्य मूळ निवटावे ॥ ९८ ॥ आता न लाउनी उशिरा । निधन मंद्य शतशीष असुरा । कीं अमृतपान आस्तीं सुरा । जगन्मोहनी वाढीं का ॥ ९९ ॥ यापरी वृत्तांत शवण स्तवन । करुनिया स्तुति पूजन । वर्णोपचार मेल्यून । सागोपांग मांडीले ॥ १०० ॥ हरिहराचें ध्यान मूर्ती । जय जय चिद्रूप मूळशक्ती । जय जय अनादिशक्ती । परापरे तूज नमो ॥ १ ॥ ब्रह्मांडघट प्रसवती धरे । जय जय अस्त्रप लावण्य त्रिपुरे । जय जय निर्गुणबीजाकारे । अनरामर तुज नमो ॥ २ ॥ समाप्त होता स्तुति पूजन । नैवेद्य अर्पिला धनुष्यबाण । साष्टांग घालोनी लोटांग । कृपा करीं भणतसे ॥ ३ ॥ ते देखोनी भक्ति अनन्यता । संतुष्ट जाली जगन्माता । इणे उगजं नेदी सामर्थ्यसवितीं । निशा चरतमनशिनी ॥ ४ ॥ ऐसे बोल बोले महाशक्ती । आली रणभूमी भोवती खौभुजाची भाकृती । धरती जाली भ्यासूर ॥ ५ ॥ पाशांकुश धनुष्यबाण करीं वसवी तों रणस्फुरण । पातले ते बजठाण । माडेनिया ठाकली ॥ ६ ॥ मग संहारवन्हीची ज्बाळा । दीर्घ वाढली अंतराळा । राक्षसकुळप्रव्यजला । शोषावया लागोनी ॥ ७ ॥ ब्रह्मांडाचीं महदाकाशा । गिळी ऐसा अमृत वेश । देखोनी त्रास पावे शेष । सुरवर चलचला कांपती ॥ ८ ॥ शतमुख लक्ष्मीयां सन्मुख । कौर्मीकी एक चीं सौपीक । लाउनी सोडितां एक एक । प्रसवुनी जाले शतवरी ॥ ९ ॥ इगटोनी शतकंदरी । शिंरे उडविली गगनोदरी । गरगरा भोवोनी अंबैरी । पुनरपी पाढिला औंवनिये ॥ १० ॥ चाप मंत्रोनी यंत्रगोल । उलटोनी केले एक मीळ । पडतां राक्षस प्राण जळ । आटोनी गेले निःशेष ॥ ११ ॥ भ्यासूर राक्षस केलेवर । अंकुशों केले शत जर । अंगलंग निशाचर । माळुनी केले निर्बीज ॥ १२ ॥ मायापुरीं अक्षोभ-जळे । पोशिली होती शतमुखकमळे । ती चापशरकरागुळे । सीतादेवी धुंडाळी ॥ १३ ॥ अंबरी तोषोनी सुरवर । भूतकीं सांडिती पुष्पभार । सकळा मुखीं नयजपकार । धोष ज्ञाला ते काळी ॥ १४ ॥ मग जनकजा परब्रह्मशक्ती । परिमार्जुनी दीर्घाकृती । येडनीया पूर्वसिती । रघुनाथ अंकों आस्फली ॥ १५ ॥

भूरमा गंगा विशाळरूप । उपमा येतां हिसे स्वरूप । योगमायेची लीला अमूर ।  
 ब्रह्मादिकां नानुमाने ॥ १६ ॥ विशाळ रूप नग अनेक । आटोनी पूर्वाङ्कती  
 कनक । सीता होतां रविकुलठिलक । लँकापुरीं चालिले ॥ १७ ॥ कपीतनु-  
 जाहाजीं सहपरिवार । बैसतां ची जलधिजावर । आज्ञावातै करूनी शीघ्र । मार्ग  
 अंबुधी लंघिला ॥ १८ ॥ हनुमते चरणमंदरगिरी । वंदुनी श्रीराम आज्ञा शिरीं ।  
 लंकाक्षीराधीच्या तीरीं । उच्चलोनियां ठेविला ॥ १९ ॥ एका पदे लंकाद्वारीं ।  
 कपी प्रविष्ट जालिया वरी । तब्बीं उतरोनी समस्त वीरीं । पौडूक आणिला ध-  
 रोनी ॥ २० ॥ त्याचा करावा जीं घात । तंव तो घणे यी शरणागत । हें  
 ऐकोनी जनकजाकांत । राक्षसांते रक्षीत ॥ २१ ॥ पितामहवंधु अनुदिन ।  
 होउनी पाळी आमुच्या वचना । हें ऐकोनी श्रीरघुनंदना । पौडूक नमी सद्गुर्वै  
 ॥ २२ ॥ अवलोकोनी रूपादृष्टी । विमीषण स्थागिला राज्यपीठीं । येरीं जोडि-  
 ल्या करसंपटीं । शत्रवा नमिले साष्टांगीं ॥ २३ ॥ मग परिवारेशीं कौशल्या  
 तनय । वळंघे कपिकायाहय । अयोध्यापुरीं वेगीं जाय । निमिषार्ध न लागतां  
 ॥ २४ ॥ कपिचरण उभयसरितां । शरसूतीं रंग होतां । अवलोकोनी श्रिवेणी  
 सारिता । रामसेना उतरली ॥ २५ ॥ जिरउनी ब्रह्मद्रेही सर्व । हनुमंत आला  
 यथापूर्व । आज्ञा घेऊनीयां सर्व । जाते जाले स्वस्थला ॥ २६ ॥ श्रीराम  
 प्रेषणले राठल । होता जाला प्रातःकाळ । रान करूनी उतवेळ ।  
 जप जाप्य कर्ग स्थापिले ॥ २७ ॥ पंक्ती घेउनी द्वीजोत्तमासी । साधनी साधली  
 द्वादशी । भोजन करूनी सुखैकराशी । सिंहासनी बैसले ॥ २८ ॥ श्रीरामप्रतिज्ञा  
 द्राक्षावली । कपितनुमंडरीं विस्तारली । शक्ति सामर्थ्य पीयूप कच्छीं । सत्कार्त-  
 धोंस प्रसवली ॥ २९ ॥ हनुमंतनाटकींची कथा । महाराष्ट्रभाषा यथार्थ उल्था ।  
 विर्भंभर जाला वक्ता । मुक्तेश्वर अनुवादे ॥ ३० ॥ इति श्रीहनुमंतनाटकांत-  
 र्गत शतमुखशब्दाब्धं न संपूर्ण ॥

## पांडुरंगकृत नारायणराव पेशवे यांचे चरित्र.\* ( ओवीबद्ध.)

वदूनी आधीं श्रीगजानग । चौदा विद्यांचे जे निधान । हरिहर ब्रह्मा चतुरा  
नन । नमन करितो तयांचे ॥ १ ॥ पेशव्यांचे वंशी वीर । एका पेक्षां एक धीर ।  
धीर मानव वीर । क्षत्रिय ऐसे जन्मले ॥ २ ॥ बाजीराव मोहरा सुंदर । चिमाजी  
आप्या सहोदर । मोठा कठीण काहार । राज्य केले वक्रानें ॥ ३ ॥ त्या-  
चे पुत्र धुरंधर । नाना भाऊ बंधु थोर । अवतरले अगदीश्वर ।  
गोब्राम्हणरक्षणार्थ ॥ ४ ॥ मैन्यथ स्वरूप रवितुल्य । दान धर्म कनकातुल्य ।  
देवालये आणि पूल । ठांयीं ठांयीं बांधिले ॥ ५ ॥ संतति संपत्ति आणि  
उल्लास । बहुतां परी भोग विलास । रिद्धिसिद्धिवाल्यास । उपमा द्यावी को-  
णती ॥ ६ ॥ बाजीराव याचा धाकटा सुत । त्यांचे ऐकावे कौतुक । पहिल्या  
पासुन प्रकृत । होती ऐसी तयाची ॥ ७ ॥ विश्वासराव भाऊसाहेबास । ते हि  
राहिले घानपतास । त्यांचे काळजीनें उदास । मन जाहलै बहुतांचे ॥ ८ ॥  
रर्म संपत्ति करून त्यागास । नाना गेले कैलासास । राधोबा दादा त्या समयास ।  
राज्यासार्णी स्थापियले ॥ ९ ॥ भाघवराव यांनी केले राज्य । नाना मार्गे साम्राज्य ।  
शरीरभोगे केले काज । म्हणोन देह त्यागिला ॥ १० ॥ राज्यकारभार  
चालवायासी । स्थापूनि नारायणरावासी । राधोबा दादा त्या समयासी ।  
आणखी होते मुत्सदी ॥ ११ ॥ राव बिष्णूचा अवतार । त्याचा पराक्रम  
फार । कलियुगीं साचार । महा दुष्ट जाणती ॥ १२ ॥ कैलासीं गेले माधव-  
राव । त्यांचे मार्गे नारायणराव । त्यांचा ऐकावा अभिप्राय । जो कां सकळीक  
॥ १३ ॥ अहो शिक्केटगार । दिल्हा राज्याचा अधिकार । खेंव भूघणे अलं-  
कार । दिल्हीं पेशव्यांची ॥ १४ ॥ राज्य करी एक निष्ठ । जो कां असे कर्म-  
निष्ठ । सभाश्रित पंडित शिष्ट । ब्राह्मण गृहीं असती ॥ १५ ॥ राज्यादिकांचा कास-  
भार । सखाराम बापू कुलअस्त्यार । हरिपंतावरी प्यार । तो कां मित्र जिवाचा

\* त्या ग्रंथाच्या दोन प्रति आमचे जवळ आहेत. पैकीं एक खर्ची २० बंदांवर लिहिलेली  
आहे व दुसरी काळ्यां पातळ फुलस्केप कागदाच्या १० बंदांवर लिहिलेली आहे. दोहीं-  
ची लिपि मोडी असून बंदांच्या एका वाजूस मात्र लिहिलेले आहे. खर्ची बंदांवरची बजर  
शके १०२२ शार्वरी नाम संवत्सरीं फालगून वद्य १३ मंदश्वरीं तिसरे प्रहरी लिहून समाप्त  
जाली असा तिचे शेवटी लेख आहे. फुलस्केप बंदांवरची बजर शके १००३ दुसर्ती  
नाम संवत्सरीं शावण शु० १३ रविवारीं सायंकाळीं समाप्त जाली असा तिचे शेवटी लेख  
आहे. हिचे हस्ताक्षर गेणेश भिकाजी भुसकुडे राहणार मु० पुणे पैठ शनिवार औंकारेश्व-  
रानजिक केळकराचे वाढ्यांत राहणार यांचे आहे. १. मैन्यथ=मदन.

॥ १६ ॥ अहो नाना फडनीस । आले रायाचे मर्जीस । कारभारी वाकनीस । उयाचा बंदोबश्त वहुत असे ॥ १७ ॥ हरिश्वद्र जैसा वीर । तैसे ते कां सत्वधीर । जे कां उदार गंभीर । कर्णांच्ये सारिले ॥ १८ ॥ नित्य करिती दान धर्म । स्नानसंध्यादि षट्कैर्म । काम क्रोधादि काम । ज्यव्हि शरीरी न राहे ॥ १९ ॥ अखंड देवाचे भजन । नित्य करिती बिणू पूजन । शालिग्राम देवतार्चन । जो कां ब्राह्मणभक्त तो ॥ २० ॥ त्याचे खरूप सुंदर । जैसा उगवे भास्कर । मी वणू कोठवर । जैसा दुसरा मन्मथ ॥ २१ ॥ तेंवी ही शोभा सुलक्षण । त्याची बुद्धि विलक्षण । करी ब्राह्मणसंरक्षण । आणखी प्रजापालन ते ॥ २२ ॥ घाजीरायाचा पुत्र । तेणे केले कलहसूत्र । वादा जाणते सपुत्र । तपश्चर्येचे बळें ॥ २३ ॥ मग गेले खानंववल्लीस । लागूनि लोकांचे बुद्धीस । नाहीं गेला तो सिद्धीस । मग त्याचा मनसोबा ॥ २४ ॥ फौजा तमाम धोन । माधवराव यासी बोलावून । युद्ध केले दारूण । शेवटी आले अपयश ॥ २५ ॥ तेथे दगा देऊन । सरदार गेले पछून । किल्यावरते चढून । मग केली बळकटी ॥ २६ ॥ नाहीं कोणी दुसरा साध । तेथे न चाले उपाय । फते केली लवलाय । किल्याखाली उतरविले ॥ २७ ॥ शव घेऊनि दादास । मग हो आले पुण्यास । आणूनि वाढ्यामध्ये त्यात । मग केली बळकटी ॥ २८ ॥ मनीं धरूनि तो च राग । केला संपत्तीचा त्याग । अनुष्ठान यथासांग । आराधना सूर्याची ॥ २९ ॥ पुत्र नानाचे जाण । त्याचे ऐकावे वर्तमान । दोघे अवतार समान । जैसे रामकृष्ण ते ॥ ३० ॥ ज्याचा पुण्यप्रताप । सुठे वहुतांसी काप । शरण गेलिया करिती माफ । त्याच्या दहशतीने ॥ ३१ ॥ माधवरायाचे पुण्य । कोठे न पडे काहीं न्यून । किंती आठविती असून । तैसा नाहीं होणार ॥ ३२ ॥ दुर्जन खळाते नासन । काया कष्ट ते सोसून । नाना गेल्या पासून । राज्य त्याने राखिले ॥ ३३ ॥ येऊराचे मुक्कामास । बोलावूनि त्या दादास । दिल्हैं हातीं रायास । राज्य सुखी करावे ॥ ३४ ॥ सर्व मुत्सदी मिळून । केले आपूसी दिवाण । नारायणरायासी जाण । ज्ञापूसी फार निरविले ॥ ३५ ॥ हे असे अज्ञान बाळ । तुम्ही करावा प्रतिपाळ । नानापरि साभाळ । तुम्ही आधीं करावा ॥ ३६ ॥ रमावाई वारंवार । निरवी दादासी फारफार । तुम्हाविण दुसरा आधार । नाहीं याजला कोठे तो ॥ ३७ ॥ सांगून गेले कैलासास । विसरून रायाचे दुःखास । त्याचे मार्गे नवमास । राज्य केले चांगले ॥ ३८ ॥ नारायणराव माधवराव । दोघे होते बंधु राव । त्याचे दहशतीने काय । किंतूर कोणाचा न चाले ॥ ३९ ॥

१. षट्कमै=अष्टयथन, शश्यापन, दान, प्रतियह, यजन, याजम हीं सहा कमै. २. भास्कर=सूर्य.

शब्द वर्ती गेल्यावर । नाहीं दुसरा पाठीवर । राहिला एक संक्षर । उयाचें वय  
लहान ते ॥ ४० ॥ राव बिनवी दावास । आता सोडूनि रागास । राज्य  
आणुं रंगास । तुळ्ही आण्ही मिळून ॥ ४१ ॥ न करावे अनुचित । तुळ्ही  
आण्ही एक चित्त । करून आपले स्वहित । दोघे असूं एक मते ॥ ४२ ॥ ऐ-  
सा सांगूनि अभिप्राय । गंगापुरा गेले राय । तरी दादाचा हा भाव । राज्य मी  
च करावे ॥ ४३ ॥ मग रत्नून फितुरास । कागद पाठविले हैदराबादेस । ती  
तों बातमी शायास । अवधी कल्ली यथास्थित ॥ ४४ ॥ जाहाला चित्ताचा वि-  
क्षोभ । पुण्यास आले ताबडतोब । मर्नी धरूनि तो च क्षोभ । बंदोबस्ती केली  
ती ॥ ४५ ॥ तें तों विघ्न निवारून । बंदोबस्ती हो करून । फितुरवाले धरून ।  
किल्लाचावरती घाटले ॥ ४६ ॥ नाहीं केला विवेक । करूनि कारखाना एक ।  
सभोवते गारदी लोक । खडे पाहेरे करविले ॥ ४७ ॥ कोर्खे आकांतून निवास ।  
दादा करी उपवास । खेद जाणून चित्तास । तपश्चर्या केली ती ॥ ४८ ॥ तप-  
श्चर्या अनिवार । केली दादानीं फार फार । म्हणती हा शिव अवतार । दादा  
तो का क्षोभला ॥ ४९ ॥ तप केले भोगून छेश । नाहीं पापाचा लवलेश ।  
पुण्य जाहले विशेष । संकट पडले देयाला ॥ ५० ॥ होता दादाचा हेत । राज्य  
करीन हाच बेत ॥ म्हणोन देवानीं हा हेत । त्याचा तो का पुरविला ॥ ५१ ॥  
भोगूनिया तपास । कैसे करविले पापास । ब्रह्महत्यादि दोषास । त्याचे मार्गे ला-  
विले ॥ ५२ ॥ द्वेष मोठा चतुर । कैसा करविला फितुर । लिहून आपले स्व-  
दस्तूर । दिल्हे कागद दादानीं ॥ ५३ ॥ मोक्षपद प्राप्त त्यास । नऊ लक्ष रूपये  
पगार गारदास । आणखी देऊन किल्लाचा । केले ते का संतुष्ट ॥ ५४ ॥  
देऊन रूपये केले संतुष्ट । जे का मिळोन खळ दुष्ट । कैसी पडली ही जूट ।  
ऐसे महा घातकी ॥ ५५ ॥ खरगसिंग नमादार । जुना चाकर करार । सुमेर-  
सिंग निर्धार । महा खळ दुरात्मा ॥ ५६ ॥ गारदीयांचा कुळअखत्यार । महं-  
मद्द इसफ सरदार । आणखी तुळाजी पवार । तो का त्यांसी मिळाला ॥ ५७ ॥  
ज्याचे खादले अज्ञास । किरून पडले हो त्यास । अन्मोजनमी नरकवास । कदा-  
काळी चुकेना ॥ ५८ ॥ असे गारदी महा खळ । कैसा साधुनिया वेळ । जैसे  
ते काग ताऱ्काळ । तैसे ते का धांवले ॥ ५९ ॥ सकाळीं राघोजी अर्णव्या-  
स । गेले होते भेटावयास । दोन घटका विवसास । गेले होते खारिला ॥ ६० ॥  
आले त्यास भेटून । हेवीचे दर्शन घेऊन । आले पर्वतीहून । लवलाहैं वाड्यांत  
॥ ६१ ॥ उद्धीर जाहला स्नानास । लैकर बसले भोजनास । मेजवानी गोसा-  
व्यास । उद्धीर करूं म्हणोन ॥ ६२ ॥ जेवते वेळेस गुणगुण । कल्ली शाया  
लागोन । हरिपंताला बोलावून । म्हणती आणवीं मनास ॥ ६३ ॥ बोले हरिपंत

उत्तर । जेऊनियां आलिया नंतर । गोष्ठ गेली आळसावर । नाहीं केला  
शोध तो ॥ ६४ ॥ जाणून विकल्प चित्तांत । शव गेले महालांत । परी लिहिले  
प्रारब्धांत । कदां काळीं चुकेना ॥ ६५ ॥ पुरती वातमी घेऊन । शव निजले  
जाऊन । तुल्याजीने जाऊन । गारदांस कठविले ॥ ६६ ॥ अशी सांगूनिया  
खबर । उठा म्हणती लवकर । तुमचा फितूर साविस्तर । कब्ला आहे वाढ्यांत  
॥ ६७ ॥ लाग करा अशांत । नाहीं तर पडाल फाशांत । अवध्या गोटी  
तशांत । त्या ही जाहल्या अनुकूळ ॥ ६८ ॥ घेऊन सामान खवरदार । जाहले  
गारदी तयार । सुमेरासिंग जमादार । तो कां पुढै चालला ॥ ६९ ॥ जाहले  
गारदी उतावीळ । होती जेवावयाची वेळ । दिल्ली दरवाज्याजवळ । येऊने ते कां  
ठेपले ॥ ७० ॥ चौकीदार होते दरवाज्यांत । नका जाऊं म्हणती वाढ्यांत ।  
हजीरी साठीं आष्टी आंत । जातों असे बोलले ॥ ७१ ॥ जाऊं न देती चौकी-  
दार । तेथें उपसोनिया तरवार । बुधर्सिंग जमादार । तो कां तेथें तोडिलां ॥  
॥ ७२ ॥ ऐसा देखून मारामार । पछाले ते कां चौकीदार । आला गारदांचा  
भार । जिकडे तिकडे पछाले ॥ ७३ ॥ ठाक दोन प्रहरांत । करोनिया विश्वास-  
घात । गारदी शिरले वाढ्यांत । नाहीं खबर कोणासी ॥ ७४ ॥ हत्ती आंत यावया-  
स । मोठा उंच करावयास । म्हणोन पाडिले दरवाज्यास । शयानीं तो कां ऐका  
हो ॥ ७५ ॥ त्या दरवाज्यावरून । गारदी गेले चढून । सफेलीवर चढून ।  
वाढा तो कां बळकाविला ॥ ७६ ॥ गारदी मोठे अनियार । कहं लागले  
मारामार । सन्मुख भेटला तो ठार । जिवै माऱू लागले ॥ ७७ ॥ इच्छारामपंत  
पागा हजुर । नो कां अवध्यांत महाशूर । येत होता काम जस्तर । इयापाशीं  
आण तो ॥ ७८ ॥ तुल्याजी बोले गारदांस । मारा रे या गुलामास । कैसी  
करूणा देवास । नाहीं आली तयाची ॥ ७९ ॥ हाणूनिया तरवार । होता गई-  
चा आधार । म्हणूनिया आड मोहरे । तेथें तरी वाचैना ॥ ८० ॥ नाहीं पाहिले  
विचारून । जिवै गाईस मारून । तेथें पाडिला तोडून । इच्छाराम पंत तो ॥ ८१ ॥  
मोठी गडबड देखून । गारदी आले याठून । आवाजीपंत उठोन । गेला कवाडे  
लावावया ॥ ८२ ॥ गारदी बोले दीन दीन । कवाडे लावितां तोडीन । आली  
वेळ कठीण । ठार तेथें पाडिला ॥ ८३ ॥ नवल जाहले विख्यात । मारामारी  
वाढ्यांत । खबर दिवाणखाज्यांत । गेली शयापाशीं ती ॥ ८४ ॥ उठा म्हणती  
शयास । नाहीं वाठ जाण्यास । गारदी आले मारावयास । गारदी आले चहूळकडे  
॥ ८५ ॥ जवळ नाहीं चौपदार । नज्हती एक हीतरवार । चापाजी विसमतगार ।  
होता जवळ एक तो ॥ ८६ ॥ शयाला तो नाहीं धीर । पडली मोठी फिकीर ।  
नव्हते गदर बारगीर । केले दूर बापूनीं ॥ ८७ ॥ होता डोईस फेटा ।

अंगावरती दुपेटा । गारद्यानीं वाटा । धरन्या त्या चहुंकडे ॥८८॥ जिकडे तिकडे  
होते खस्य । कांहीं नवहता बंदोबस्त । खरगसिंगाने समस्त । कवडे तीं का  
लाविकीं ॥ ८९ ॥ नावि म्हणे कोठे शव । नाहीं दुसरा उपाय । आतां शादा  
शिवाय । आशा नाहीं कोणाचा ॥ ९० ॥ पुरते चिर्तीं विचारून । बरोबर शिष्या  
घेऊन । मग देवधरांतून । दादाकडे निघाले ते ॥ ९१ ॥ करिती गारदी बेफ़-  
द । जिकडे तिकडे कवडे बंद । कैसे साधिले हैं हँद । त्या हो खरग-  
सिंगाने ॥ ९२ ॥ मग एक्या दारांतून । तेथे कवडे मोडून । बरोबर शिष्या  
घेऊन । आके माडी वरते ते ॥ ९३ ॥ लागला शादाचा निजध्यास । चुकावून  
गारद्यास । लक्ष्मणभट्ट उपाध्यास । घेऊन ते कां चालिले ॥ ९४ ॥ गारद्यानीं  
दाणादाण । मारामारी शाणाहाण । राव कोठीच्या जिन्याने । शादाकडे चालि-  
ले ॥ ९५ ॥ नाऊन दादाचे महालात । धरिला शायाने हात । गारद्यानीं वाळ्यात ।  
मोठा आकात मांडिला ॥ ९६ ॥ तुम्ही केला हा फितूर । गारदी मारती निष्ठुर ।  
याजकरितां जहर ॥ तुम्हापाशीं आले की ॥ ९७ ॥ शव बोलवी दादास ॥  
दादा उठले शोध करावयास ॥ ही बातमी गारद्यास ॥ मागो माग भाली  
ती ॥ ९८ ॥ मारामारी करीत ॥ जवळ आले त्वरित ॥ जैसा घाघ गुरगुरत ॥  
ती हो गाय देखोन ॥ ९९ ॥ गारदी आल्यानंतर ॥ शादा न बोले उत्तर ॥  
कैसे पडले हैं अंतर ॥ तेव्हा मर्नी खोंचले ॥ १०० ॥ नागव्या तरवारी घेऊन ॥  
गारदी आले चढून ॥ मग दादाशीं जाऊन ॥ मिठी घातली शायानी ॥ १०१ ॥  
शव विनवी शादास ॥ तुम्ही समजावा गारद्यास ॥ जै मागतील तें त्यांस ॥ दे-  
ऊन वाटे लावर्वे ॥ १०२ ॥ आम्ही गरीब ज्यान ॥ ज्यावे मजला जीवदान ॥  
मजला कैदेत घालीन ॥ तुम्ही सुखे करावे राज्य ॥ १०३ ॥ करा राज्याचा  
कळस ॥ केला शादानीं आल्स ॥ सुमेरसिंग ते वेळेस ॥ जाहला निष्ठुर मा-  
रवया ॥ १०४ ॥ देखोन गारद्याचा भाय ॥ न सोडी दादाशीं शव ॥ घाली  
तरवारीचा घाव ॥ सुमेरसिंग तेधर्वा ॥ १०५ ॥ काय पाहतोस म्हणून ॥  
तुल्यानीने जाऊन ॥ आणिले शायास ओडून ॥ तेव्हा गेली सुद्धि ती ॥ १०६ ॥  
संकट देखोन अनिवार ॥ बोले आपाजी खिसमतगार ॥ लहान लेंकरूं सुकुमार ॥  
करणा येऊं या कांही हो ॥ १०७ ॥ न ऐके सुमेरसिंग ॥ मारूं लागला  
मिसंग ॥ जवळ होता खरगसिंग ॥ त्यांने घर घेतले ॥ १०८ ॥ होऊन सुमे-  
रसिंग उदास ॥ जाहला निष्ठुर मारवयास ॥ मग धरिले शायास ॥ आपाजीने  
जाऊन ॥ १०९ ॥ धन्य आपाजी खिसमतगार ॥ जाहला जिवानर उदार ॥  
तेथे पडिला तो ठार ॥ जो कां शायापाशीं तो ॥ ११० ॥ जन्मा येऊन सा-  
र्थक ॥ दुसरा नारोबा फाटक ॥ एका वाराने मरतक ॥ उडवून तेथे पा-

डिला ॥ १११ ॥ मग न धरी कोणी धीर ॥ पडला रथावरता मार ॥ हाणले  
 वारावर ते वार ॥ त्या हो खरगसिंगाने ॥ ११२ ॥ पृथ्वी समुद्र वल्यांकित ॥  
 ज्याचे असोन अंकित ॥ नाहीं मारावयाची क्षीत ॥ हा धर्म फलियुगीचा ॥ ११३ ॥  
 मारून नारायण रायास ॥ कैसा घातला हा फांस ॥ हा हो त्याणे केला नाश ॥  
 कैसा केला कुलक्षय तो ॥ ११४ ॥ माता कापी बाळकास ॥ कोण रक्षील हो त्यास ॥  
 तैसी गती रायास ॥ तेव्हा केली दादाने ॥ ११५ ॥ पुढ्हाढायी अभिमन्यूस ॥  
 करून वेगले पांडवास ॥ चक्रविभमध्ये त्यास ॥ कपटे करोन मारिले ॥ ११६ ॥  
 तैसे केले यथार्थ ॥ तेथे न चालू पुरुषार्थ ॥ केला दादानी हा स्वार्थ ॥ त्या  
 कां राजपदाचा ॥ ११७ ॥ बाल सुकुमार केवळ ॥ नव्हती जागा निर्मळ ॥  
 शब्द मोरीच्या जवळ ॥ पडले होते तेव्हां ते ॥ ११८ ॥ करून रायाचे काम ॥  
 असे पाहिले आराम ॥ करून दादास सलाम ॥ सदरे वरते आणिले ॥ ११९ ॥  
 लूट मारदी यांनी केली फार ॥ नाहीं सैवव्याचा विचार ॥ कशाचा ही नाहीं  
 सुमार ॥ जोऽप्यासहित फिरले ते ॥ १२० ॥ मारदी यांनी अकस्मात ॥ तांब्ये  
 सौवळे धोत्र पात्र ॥ नाहीं ठेविले तिळगात्र ॥ नेले त्यांनी सर्व ही ॥ १२१ ॥  
 क्षेले गारद्यांनी घेडेचार ॥ त्यांचा न वर्णवे विस्तार ॥ नाहीं ठेविला आचार ॥  
 केली त्यांनी शिवाशिव ॥ १२२ ॥ सर्व जागा विटाळून ॥ लुटालुटी हो करून ॥  
 नाहीं पाहिले विचारून ॥ हौदामध्ये धुंकले ॥ १२३ ॥ आतां मी वर्ण को-  
 ठवर ॥ दादा होते सदरेवर ॥ सुमेरसिंग जमादार ॥ आणखी होते मारदी  
 ॥ १२४ ॥ नाहीं मनामध्ये खेद ॥ वाजविती नौबद ॥ करिती मारदी आनंद ॥  
 द्वाही फिरवून दादांची ॥ १२५ ॥ कळली बातमी तहकीक ॥ जासूद नारोजी  
 नाईक ॥ येऊन दादाशी ठीक ॥ त्याणे केला जाबसाल ॥ १२६ ॥ काय  
 कीर्ति हे लोकांत ॥ केला कुलाचा घात ॥ टाकिला मारद्यांनी हात ॥ इशारत  
 होतां ती ॥ १२७ ॥ नाहीं मारद्यांला धीर ॥ उडविले नारोजीचे शीर ॥ नाहीं  
 लागला उशीर ॥ गेला त्याचा प्राण तो ॥ १२८ ॥ जाहली वाढ्यामध्ये धूम ॥  
 बाहेर केली सामसुम ॥ एकाएकीच धूम ॥ लोक पळू लागले ॥ १२९ ॥  
 विचारती एकमेकास ॥ नाहीं कळले कोणास ॥ वाढ्यापाशी आसपास ॥ माणूस  
 तेथे ठेरेना ॥ १३० ॥ मारदी मोठे अनिवार ॥ करिती बंदुकीचे बार ॥ होऊन  
 घोड्यावर ते स्वार ॥ हरिपंत आले ते ॥ १३१ ॥ मारदी बोलती निष्ठूर ॥ हरिपंत  
 जाले चकित चतुर ॥ समजला वाढ्यांतील मजकूर ॥ तेव्हा मर्नी खोंचले ॥ १३२ ॥  
 केला सभोवतीं बंदोबरत ॥ बोलाविले समरत ॥ नाहीं चित्त स्वस्थ । उपाय न  
 चाले म्हणूनी ॥ १३३ ॥ बातमी पोहचतां जाऊन ॥ आले सरदार धांजन ॥

घाडयापाशी येऊन ॥ पुढे सरसावती ते ॥ १३४ ॥ मोठे मोठे उमराव ॥ तुम्ही  
ऐका त्यांची नवीं ॥ घाटणकर आप्याजीराव ॥ जो कां मोठा रणशूर ॥ १३५ ॥  
घरंगे खंडेजी जगताप ॥ त्याला देखतां सुटे कांप ॥ पराक्रमी त्याचा प्रताप ॥  
घीर ते कां मिळाले ॥ १३६ ॥ रास्ते यांचा समुदाय ॥ गणपतराव आनंदराव ॥  
दुसरे मामा च्रीवकराव ॥ ज्याची दहशत छर्णीठकी ॥ १३७ ॥ आप्याजी घळ-  
वंतराव ॥ गायकवाड गोविंदराव ॥ प्रतिनिधि भवानराव ॥ ताबडतोब आले  
ते ॥ १३८ ॥ मालोजी घोरपडे सतवर ॥ आले ऐकतांच खबर ॥ मालोजी  
राजे निबाळकर ॥ आणखी पागा हुन्हूती ॥ १३९ ॥ खंडेराव दरेकर ॥ गेले  
होते भोंसल्यावर ॥ बालाजीपंताकडे अगोदर ॥ आधीं गेले होते ते ॥ १४० ॥  
आले खापू हे दिवाण ॥ ऐका त्यांचे वर्तमान ॥ बजाबा पुरदरे जाण ॥ आले  
होते धांवन ॥ १४१ ॥ विसाजी कृष्ण सरदार ॥ हिंदुस्थानचा विचार ॥  
नांव राहिले हजारांवर ॥ इतके शाहणे आणिले ॥ १४२ ॥ असे मिळून अ-  
पार ॥ तोफखान्याचे सरदार ॥ भीविराव घानसेकर ॥ आणखी आले कूष्ण-  
राव ॥ १४३ ॥ दामले बालाजीपंत जाण ॥ गारदांचे आख्यान ॥ हे कळतांच  
वर्तमान ॥ गेली शुद्धि त्यांची ती ॥ १४४ ॥ असे सांगू भी कोठवर ॥ बाला-  
जीपंत दादा ठोसर ॥ आनंदराव घळवंतराव ॥ सविस्तर जिवाजी लैकर अलि  
ते ॥ १४५ ॥ राघोजी आप्ये कुलाब्याहन ॥ आले बोलाविले म्हणून ॥ तेही  
तयार होऊन ॥ आले होते लवकर ॥ १४६ मोरोबा दादा फडणीस ॥ आले  
हो कां चिटणीस ॥ किती धरावे गणतीस ॥ होईल तो कां विस्तार ॥ १४७ ॥  
सर्व मुत्तव्ही आणि सरदार ॥ असे मिळोन अपार ॥ मिळोन करिती विचार ॥  
एका जाऱ्या बसोन ॥ १४८ ॥ खेद करिती चित्तांत ॥ राव गुंतले माहालांत ॥  
इती घोडे बुधवारांत ॥ दाटी जाहली मोठी ती ॥ १४९ ॥ नाहल वाढ्यांत  
कहर ॥ बाहर नये कोणासी खबर ॥ बुधवारचे चावडीवर ॥ सखाराम खापू  
बैसले ॥ १५० ॥ मोठे मोठे सरदार ॥ मिळोन करिती विचार ॥ करा एकदा  
च मार ॥ गारदी देऊ उडवून ॥ १५१ ॥ गुंतले वाढ्यांत राव ॥ करितां नये  
झपाय ॥ आप्हा पुढे गारदी काय ॥ करिती हीं बापुडी ॥ १५२ ॥ नाना  
फडणीस हुरिपंतास ॥ काळजी दोधांचे चित्तास ॥ मोरोबादादा त्या समयास ॥  
बसून करिती खलवत ॥ १५३ ॥ बालाजीपंत हौदावर ॥ बसून आणविती  
खबर ॥ गारदी यांच्या बरोबर ॥ काहीं नव्हते राहिले ॥ १५४ ॥ मिळोन  
सरदार अटोकाट ॥ बुधवारांत एक ची थाठ ॥ नाहीं माणसासी वाट ॥ तेथे  
ती कां नावया ॥ १५५ ॥ दाटी पाहून बुधवारांत ॥ हूल पडली शहरांत ॥  
जिकडे तिकडे शहरांत ॥ गढबढ मोठी जाहली ती ॥ १५६ ॥ दुकांने ला-

वितां हालोहाल ॥ पलतां लोकांचे हाल ॥ पुण्याचे जे कां कोंतवाल ॥ धोंडोपंत  
 आले ते ॥ १५७ ॥ न चाले कोणाचा उपाय ॥ अवघे करिती हाय हाय ॥  
 लोक म्हणती पुसावै काय ॥ त्या हो गारदांला ॥ १५८ ॥ एक म्हणती करा  
 हळ्यास ॥ दुजे वर्जिती त्यांस ॥ स्थयलिता त्या गारदांस ॥ वाड्यांत करिती  
 आकांत ॥ १५९ ॥ गारदी जात उन्मत्त ॥ न चाले कोणाचे मत ॥ झापूवै हें  
 मत ॥ हळ्या करू नये तो ॥ १६० ॥ तुम्ही त्यांला मारू जाल ॥ वाढ्यांत क-  
 रितील कल्हाठ ॥ काढा दुसरा निकाल ॥ त्या कां हळ्या वेगवा ॥ १६१ ॥  
 ऐकून झापूचे वचनास ॥ मानले सर्वाचे चित्तास ॥ नाहीं केला सायास ॥ त्या  
 हो मग हळ्याचा ॥ १६२ ॥ मनसुबे नानापरी ॥ करिती आपले घोरघरी ॥  
 मग इतक्या उपरी ॥ चोपदार आला वाड्यांतून ॥ १६३ ॥ मुत्सदी आणि सर-  
 दार ॥ असे मिळोन अपार ॥ आला तेथे चोपदार ॥ म्हणे दादाने पाठविले  
 ॥ १६४ ॥ पाठविले कोणत्या कामास ॥ अवघे पुसती हो त्यास ॥ झजाबा  
 मालोनी पा दोघांस ॥ बोलावू आलों मी ॥ १६५ ॥ मग हो त्या दोघां  
 जणास ॥ चोपदार घेऊन गेला त्यांस ॥ नाहीं येऊ दिले माणसास ॥ बाहेर  
 ते कीं ठेविले ॥ १६६ ॥ नाहीं बोबर खिसमतगार ॥ नवहती एक ही तरवार ॥  
 मग दादांस नमस्कार ॥ केला झजाबाने तो ॥ १६७ ॥ मालोनीने रामराम ॥  
 केला दादासी आराम ॥ जाहले शयाचे वर्तमान ॥ सर्व त्याणे सांगितले ॥ १६८ ॥  
 तो ऐकतां च वृत्तांत ॥ तों च खोचले मनांत ॥ तुम्ही कीर्ति हे लोकांत ॥ बरी  
 केली चांगली ॥ १६९ ॥ गेली गोष्ट नाहीं येत ॥ असे दादा बोलत ॥ करा  
 पुण्याचा बंदोबस्त ॥ द्वाही फिरवन आमची ॥ १७० ॥ आझा शिरीं बंदोन ॥  
 आले बाहेर निघोन ॥ अवधांस येऊन ॥ खबर सर्व सांगितली ॥ १७१ ॥ जा-  
 हले नाही बरे आतां ॥ अवघे चकले चित्तांत ॥ म्हणती दादाने पुरता ॥ सो का  
 दावा सांधिला ॥ १७२ ॥ गारदी निष्ठूर हो जाण ॥ घेतला शयाचा तो प्राण ॥  
 चापाजी तों निदान ॥ जाहला शयाचा सोबती ॥ १७३ ॥ केली वाढ्यामध्ये  
 धूम ॥ कितीकांचे केले काम ॥ हुजूर पागे इच्छाराम ॥ आणखी जारोनी  
 नाईक ॥ १७४ ॥ आणखी लोडिले वाड्यांत ॥ नाहीं जाऊन पाहिले आंत ॥  
 ऐसा ऐकून वृत्तांत ॥ शक्ति गेल्या अवधांच्या ॥ १७५ ॥ केले दादाने अघ-  
 टीत ॥ आतां नाहीं बरी मत ॥ केले कर्म अनुचीत ॥ त्या कां गारदांनी  
 ॥ १७६ ॥ आला कठीण वक्त ॥ सरदार मुत्सदी समरत ॥ गेली अवधांची  
 शक्ति ॥ गेले आपले घोरघरी ॥ १७७ ॥ प्रतिनिधि भवान शयास ॥ बोला-  
 वून नेले हो त्यास ॥ त्याणे जाऊन दादांस ॥ उत्तर केले चांगले ॥ १७८ ॥  
 तुम्ही साधूनियां पुरमार्थ ॥ राजपदाचा केला स्वार्थ ॥ मोठा केला पुरुषार्थ ॥

कीर्ति केली नगी ही ॥ १७९ ॥ क्षण न लागतां गारद्यांस ॥ मी एकठा पुरेन  
त्यांस ॥ तुम्हीं केला हा नाश ॥ कर्म केले अघटीत ॥ १८० ॥ वरें जाहलें  
अशून काय ॥ गारदी म्हणजे पदार्थ काय ॥ असे बोलतां भवानराय ॥ गा-  
रदी भ्याले बापुडे ॥ १८१ ॥ समस्ताशीं हालोहाल ॥ जाहला रायाचा तो  
काळ ॥ आनंदीबाई राया जवळ ॥ जाऊन ती का बैसली ॥ १८२ ॥ कपट  
असे चित्तांत ॥ म्हणे केला मुलाचा घात ॥ दाभिक भक्ति जनांत ॥ दावी  
राक्षसीण ते ॥ १८३ ॥ चरित्र हैं चित्तांचे जाण ॥ नकळे पोटांतील कर्म ॥  
दादांना ही शिकवून ॥ घात केला रायाचा ॥ १८४ ॥ पार्वती बाईस दुःख  
फार ॥ रुदन करी अनिवार ॥ मारिला बाळ सुकुमार ॥ नाहीं करुणा आली  
ती ॥ १८५ ॥ कर्म केले कस्तनी भेद ॥ नाहीं चित्ता मध्ये खेद ॥ करी माझा  
शिरच्छेद ॥ दादानैं म्हणे बुद्धिले ॥ १८६ ॥ आपले आपटोनी मस्तक ॥  
म्हणे कुलाचा दीपक ॥ पेशाच्याचे वंशी एक ॥ होता तो कां मारिला ॥ १८७ ॥  
याचा पुणिला हो ठाय ॥ लेकरू अज्ञान राय ॥ त्यासी वधोनि पुढे काय ॥  
मोक्ष पद जाहले ॥ १८८ ॥ तुमचे हातीं देऊनि रायास ॥ माधवराव गेले  
कैलासास ॥ नाहीं होऊं दिले नव मास ॥ तेही लाविले ठिकाणी ॥ १८९ ॥  
जाहले दुःख द्विगुण ॥ आठवून रायाचे गुण ॥ आपले हाते हृदय आपटून ॥  
शरीराचे केंस तौडिले ॥ १९० ॥ सगुणा बाई आकांतून ॥ कळवळा आला  
पोटांतून ॥ गेले राव दुने ठेवून ॥ पाहू आतां कोठे मी ॥ १९१ ॥ फुटला  
सर्वाशीं गहिंवर ॥ गहजब गंगा बाईवर ॥ कैसा रुक्मिणीचा वर ॥ देव तो कां  
क्षोभला ॥ १९२ ॥ निष्ठूर जाहला सीताकांत ॥ कैसा करविला आकांत ॥  
पाडिले शव एकांत ॥ दादाच्या त्या महालांत ॥ १९३ ॥ रात्र ज्ञाली एक  
प्रहर ॥ तेव्हां मिळाले समग्र ॥ पुण्यासारखे नगर ॥ आज रायानैं त्यागिले  
॥ १९४ ॥ साहित्य करावयासी ॥ सांगितरं चिंबकराव मामासी ॥ फुटले जैं  
त्या आकाशासी ॥ लावितां नये ठिगळ ॥ १९५ ॥ जाहला निश्चय गंगाबाईचा ॥  
बरोबर जावयाचा ॥ मोडिला ध्यास सतीचा ॥ अवध्या बायांनी मिळोन ॥ १९६ ॥  
परंपु म्हणे मी न राहें ॥ आनंदी बाईने केले काय ॥ लोटून खोलीत लवलाहें ॥  
बाहेहून कड्डी घातशी ॥ १९७ ॥ मग उपाय चालेना ॥ न ये देवासी करुणा ॥  
ऋणानुवध हो जाणा ॥ देवघांचा तितका च ॥ १९८ ॥ आकांत केला को-  
मळ ॥ पडला मोठा तो घोळ ॥ हृदय नाहले जळून कोळ ॥ अहो सुटला  
गाहिंवर ॥ १९९ ॥ रात्र दोन प्रहरास ॥ राव नेले नदी-तीरास ॥ असि दैऊन  
त्यास ॥ कर्म केले यथाविधि ॥ २०० ॥ विजय संवत्सराचे नांव ॥ शके सो-  
ळाशैं पंचाण्यव ॥ भाद्रपदाचे वैभव ॥ शुक्र पक्ष होता तो ॥ २०१ ॥ तो

( १६४ ) पांडुरंगकृत नारायणराव पेशवे याचिं चरित्र.

जगन्निवास ॥ सोमवारचे दिवसास ॥ अनंत चतुर्दशीस ॥ वास केला स्वर्गीचा ॥  
 २०२ ॥ जहाले ऐका वर्तमान ॥ आले रायासी विमान ॥ राया बरोबर दिल्हे  
 प्राण ॥ ते ही गेले बसून ॥ २०३ ॥ केला रायाचा घात ॥ त्याचा होईल  
 निःपात ॥ बेचाळीस सहीत ॥ नरकांत पूर्वज पडतील ॥ २०४ ॥ विश्वासे राव  
 बापूवर प्रमाण ॥ कैसा केला अभिमान ॥ कळले होते वर्तमान ॥ नाहीं रायासी  
 कळविले ॥ २०५ ॥ मोठ मोठाले अंत ॥ जे कां होते फितुरांत ॥ त्यांचा  
 होईल निःपात ॥ आणि होईल नाचणी ॥ २०६ ॥ नाहीं पापासी अंत पार ॥  
 नपे नर जन्म वारंवार ॥ याजकरितां सारासार ॥ विश्वार नाहीं पाहिला ॥ २०७ ॥  
 असे दुष्ट हे साचार ॥ त्यांचा न करावा उच्चार ॥ जाहला पृथ्यो वरता भार ॥ त्या  
 हो कां दुष्टांचा ॥ २०८ ॥ राव गेले स्वर्गीस ॥ काळजी लागली सर्वास ॥  
 देवाचे नाहीं चित्तास ॥ कसें आले घटणती हो ॥ २०९ ॥ त्याचे स्वरूप सगुण ॥  
 गर्हीवर येतो आठवून ॥ जाहले वाईट म्हणून ॥ कठी होती लोक ते ॥ २१० ॥  
 जसें सिंहाचे घर ॥ जाऊन नंबुक मिलर ॥ ईश्वर मायेचे कौतुक ॥ कोणाला ही  
 न कळे ॥ २११ ॥ केला रायाचा कळस ॥ केला दादांनी आलस ॥ नाहीं  
 पाहिले पापाचे भयास ॥ अनुचित कळे ते ॥ २१२ ॥ आपुले नासिक कापून ॥  
 केले वैर्यासी अपशाकून ॥ आपली कामधेनू विकून ॥ लोका घरीं ताक मागे  
 ॥ २१३ ॥ देखेन पुरुष सुंदर ॥ आवडे चित्ता बरोबर ॥ म्हणोनिया भ्रतार ॥  
 त्यागून जाहली असती ॥ २१४ ॥ चित्तन होई चित्तामणी ॥ तोही घालून  
 गोफणी ॥ दिल्हा तो हा झोकूनी ॥ म्हणे गेला किती लांब ॥ २१५ ॥  
 राज्य आणि श्री सुख ॥ नाहीं कधी भोगिले दुश्व ॥ आणि परमार्थ वर्तणूक ॥  
 स्नान संध्या केली ती ॥ २१६ ॥ देवपूजा नाहीं शरीरा ॥ भोगूनियां राज्य  
 करा ॥ वया योग्य जैसा वरा ॥ गंगेचा आघ तो ॥ २१७ ॥ फार जाणे फार वि-  
 चार ॥ बुद्धिवान धार्मिक विचार ॥ याजकरितां वारंवार ॥ कीर्ति रायाची  
 वर्णिली ॥ २१८ ॥ कुफराणे दुष्ट जाण ॥ काय त्यांचे व्यर्थ जिं ॥ क-  
 लियुर्गीचे महिमान ॥ आली सृष्टि उफराठी ॥ २१९ ॥ जे करिती दानधर्म ॥  
 त्यांचे पाठीमागे कर्म ॥ जे करिती स्वधर्म ॥ अधर्म चाले तेर्थांचा ॥ २२० ॥  
 कलियुर्गी गुण ॥ होईल विस्तार म्हणून ॥ किती वर्णावे अवगुण ॥ थोडक्यांत  
 आटोपिले ॥ २२१ ॥ नारायण रायाचे चरित्र ॥ तुम्ही ऐकावे पावत्र ॥ तें-  
 करून होईल मित्र ॥ देव तुम्हा लागीं तो ॥ २२२ ॥ आपले दिसून न देई  
 अंग ॥ कौतुक करितो श्रीरंग ॥ कविता करितो पांडुरंग ॥ वर्णी चरित्र  
 रायाचे ॥ २२३ ॥

श्री

अमृतरायकृत

शुक-चरित्र.

गम्भी असतां ज्ञान जहाले । श्री शुकाने जिविं तें धरिले । जन्म-जरोमय-मरण वारिले । भैव-भयाते संहारीले । तप-सामर्थ्ये ताप हारिले । विवेक-मैत्रे मन आं-वरिले । विषय-पसारे दूर सारिले । असें वेदांतांचे वरिले । अशोष जेजे भोग भोगिले । शुक-अर्भका-गर्भ-जाचणी । द्वादश वर्षे । अति-प्रकर्षे । अबयव उ-दर्शि आर्क्षुनियां । निकर्ष करनी वर्षे बारा । गर्भदरीचा अती उबारा । क्षुधा नैवाचा ताप दुबारा । अधोवदनीं क्षेशा-सदनीं । नीर-वंधनीं । मूत्र-आधणीं । दौयर इष्टा पिष्टफला सम । उकडत होता जठराशीने । त्वचा हि कोमळ । नाकीं तोडीं जंदू बुळ्युळ । वळवळताती । तळतळ होतां । कळकळ जिवास । पूर्यपंकीं कारागृहवास । कुश्यळ दुगधीचा त्रास । सर्व रोश्यिले शासोऽछास । सौहं सोहं हा निजध्यास । वैराग्याचा जिविं हव्यास । बाहेर पडता मीं अभ्यास । करीन साधन बहु सायास । ताप हि साहिन शीत ही न । क्षुधेशि खाइन । मनासि घेउन वनासि जाइन । तूषेसि लाविन आले वाटे । हरि-नामाचे घेइन १पेटे । उत्तरानि भव-नादि जाइन वाटे । फोडिन कर्माचीं हि कपाटे । सांडिन धासनेचे फाटे । उपडिन अभिमानाचीं बेटे । उत्पाटिन मी मोक्ष-कंपाटे । ऐसा गम्भी ध्यास लागला । मातेचा जिव वहू भागला । ठ्यास म्हणे इस रोग ला-गला । उग्र औषधी रेच योजिला । मंत्र-प्रयोगे जाळिन याला । समंध ऐसा कोण जन्मला । ऐसे जाणवि श्रीकृष्णाला । श्रीहरि बोले त्या गर्भाला । शुक-परी पदवीता जाला । म्हणवुनि शुक हैं नाम तयाला । कर्मे कथिता जाला श्री हरिला । श्री शुक-योगिदाने रंभेचा गर्व हरिला । धृ ॥ १ ॥

पुससी कोण तो मी ऐसा । अनादि जिव तो नासै कैसा । पाप पुण्य मिश्रीत सरीसा । अंगुष्ठा सम-लहान उलीसा । तो मी सूक्ष्म स्थूली भरले । त्वक चौ-व्याशी भरूनि-पेणै<sup>२</sup> । दुरोनि जाले येथे येणे । दढी दीधली पाप-भयाने । माझीं

१ जरामय=जरा + आमय=स्हातारपण व रोग. २ भव=संसार. ३ वेदांत=वेद-अंथांतील शेषट्ये अंथ म्हणजे उपनिषदें. ४ अर्भक=मूल. ५ क्षुधानळ=मूक हाच अभिं. ६ जार्ज-गर्माच्या सभौर्वतीं असणारे वेष्टण (वार). तीन प्रकारच्या जीवकोटी आहेत:-जारज, अंडज, उद्दिज. ७ दाथर=मोदक उकडते वेळीं गवताचा थर भांडयांन घालतात तो. ८ पूर्यपंक=मूळ हाच चिखल. ९ पेटे=नदींतून तरण्याकरिता भोपळे ह-त्यादि साधन घेतात तें. १० कपाड=दार. ११ शुकापरी=पोपटासारखा. १२ पेणै=मार्ग चालतांना विश्रांतीकरिता केलेला मुकाम.

ऐका अपूर्व कथने । स्वधर्म सांडुनि अधर्म वाटे । कुकर्म जीवा गोड वाटे । अनर्थ तेये कर्मचपेटे । मर्म तयाचे कर्म फळे मग । कुमी होऊनि भ्रमणी चक्री । भ्रम-दुखाने काळ क्रमी मी । मी मी म्हणतां मेंढा नालो । चंडी पैशी मुंडे खुंटलो । काळचक्रामानि भरडलो । बुरुड होउनि दुरैखा केल्या । काण्ठी होउनि पैष्ठा विणिल्या । परस्तियेते पहातां वृष्टी । अंध होय त्या पापे कठी । विषय-प्रयोगे अंग कुष्ठी । अन्न-दाने स्वदेहपृष्ठी । द्रव्य-दाने नित्य तुष्ठी । अदत्त-योगे पात्रे उष्ठी । चाटीं श्वान होउनि ईष्ठी । भिक्षा तांदूळ न घालि मुष्ठी । तरी च कीटक कोरड काण्ठी । हरि-नामाची न करी गोष्ठी । दर्दुरू<sup>१</sup> होउनि ओरडे सुष्ठी । ब्रह्म-कुलांचा आचार भ्रष्टी । तरीच गर्दभ भार पृष्ठी । अतिथी उपवाशी ठेवुनि आपुल्या काया पोशी । धनी असोनी विपत्ति सोशी । पुरुन ठेवणे ऐसा दोषी । घुशी होउनि घुसे विळांत चि । बिंडाल काळा मुषक म्हणे मी । सूंकर नामा डुकर होउनि । उकिर उकरडा उकरला । श्री शुक० ॥ २ ॥

सुंदर काया तीर्थ स्नाने । पोठ शूल हा <sup>२</sup> भूतद्रेहाने । गजादि वहने कृपाद्रवाने । दुष्ट जन्म घे उपद्रवाने । परद्रव्याचे करिता हरणे । दरिद्रतापै तापुनि मरणे । रक्षिती चोरितां चि सोने । क्षय-रोगी हा वृत्तिक्षयाने । अनेक हुऱ्ये अनृत भाषणे । व्याघ्रादिक हे गळा-बंधने । अस्वल होती रीण गिल्योन । नैव झांकुनि जुंपिति घाणी । वर्ना वाघुला अधोवदनी । पंक्ति-मेद जिह्व केला त्यांनी । धर्म करी त्या मोडा केला । गर्भ-खोडा प्राप जाला । प्रसूति समयी अडवा आला । शक्ते छेदुनि लुँडवा केला । लक्ष चौच्याशी हा बाजार । करी बेजार । बहू जोजार । हजार वर्षे कारागार । देह सर्पाचे । काक-बैकाचे । गृध-घुऱ्याचे । स्थावराचे । फिरत फिरत मग ईशदयेने । कर्मभुमी नरदेहें येथे । स्मैरणी लागी मेहू<sup>३</sup> जैसा शतायूष तें अमोळ्य घोडे । जन्मलों भी गर्भी स्मरतां । सोहं सोहं बाहेर पडतां । विसर्ते हें मी । देहें गेहे । माया मोहे । मामा-मामी । काका-काकी । ताई-माई । आई-बहिणी । विहिणी-मेहुणी । इत्यादिक हे कर्म-कहाणी । या नात्याच्या गुंडाळ्याने । गुंडाळुनि बंडाळ चि झालो । चांडाळ चि मी । मोहे याचा । आचायाचा नर-स्तूतीचा । काम वस्तूचा आर्जयाचा । मूरीहराच्या

१३ चंडी=देवी, १४ दुरड्या=पाठ्या, १५ पाष्ठा=सुताच्या गुड्या, १६ हप्ती=यज्ञ, १७ दर्दुरू=बैडूक, १८ विढाल=मांजर, १९ घुकर=डुकर, २० जेथे अक्षर दीर्घ असून न्हस्व वाचले पाहिजे तेथे त्या दीर्घ अक्षरावर २ अशी अर्थ चंद्रकार घूण केली आहे व जेथे अक्षर न्हस्व असून दीर्घ वाचले पाहिजे तेथे त्या न्हस्व अक्षरावर – अशी कुंकवाच्या चिरीसारखी घूण केली आहे, २१ वृत्ति=उपजीविकासाधन, २२ लुडवा=हस्तपाद रहित, २३ वक=बगळा, २४ घूक=घुवड, २५ शमरी=मण्यांची माळ, २६ मेंडू=माळेच्या मध्य भागचा मोठा मणी,

भजना वांचुनि श्रीहरि । जन्मोजन्मी काळ ऋमिला ॥ ॥ श्रीशुक० ३ ॥

भय पापाचे कां न धरी । पुराण-कीर्तन-देवद्वारी । तांबुलभक्षण कुष्ठ शरीरी ।  
 कर्म वर्म निदा करी । टिटवीजन्म त्या पक्ष्यां भित्तरी । गुरु शिष्याशीं विद्या  
 चोरी । होय पिंगळा तो निर्धरी । अनुचित प्रतिभैंह ब्राह्मण घेतां । गंडमाळा  
 होती अद्भुता । परद्रव्याचा अपहार करितां । पर क्षेत्रिच्यैं गई वळितां ।  
 अल्प-आयुषी होय तत्वां । सत्पुरुष अणि प्रजा पीडितां । व्याघ्र सर्व होय  
 तत्वां । साधु-छळणीं वंश-क्षयता । देवद्वारीचे तरु तोडितां । छाया मोडितां ।  
 पांगुळ होती जाण तत्वां । जारकमिं ते वेश्या जाण । स्त्री-पुरुषांचे गुद्य  
 श्रवणे । दारी किंवा कुटिण होणे । सेवकासि नो त्रासी पूर्ण । तोचि  
 मोळपावाहक नाण । सेवक होउनि स्वामि जाचणे । श्वान होउनि बहू फिडणे ।  
 ब्रह्म-राक्षस बहू अभिमाने । देवालयाचे तेल चोरणे । मार्जार होउनि गुर्गुरक-  
 रणे । त्रास माता-पितया देती । मर्कट होउनि वृक्षीं फिरती । क्षेत्री खणवुनि  
 युद्धीं पळती । सिमा लोटिती । कवन निंदिती सत्पुरुषाचे । वृश्चिक-रिसौदि नन्म  
 पावती । वेद-शास्त्र ने उगें निविती । द्वेष करिती महा पुरुषांचे । तैर्स्कर होउनि  
 नाश तपाचे । बंधू-बंधू वैर करीती । मत्स्य होउनी जळी विचरती । दोधी  
 स्त्रीया जे कों करिती । येकीचे ने चित्त राखिती । सौरमेयाच्या शिरावर्ती ।  
 गोचड होउनि तरतरताती । उदक कोंडितां मूत्रकोडतो । पृथिवंपतीची निदा  
 करितो । उदरीं अम्मी मंद होतो । ग्रहण-संधी करितां भोजन । पितरोग त्या  
 होय दारूण । पर-बाळा दुरदेशीं विकरें । वचनीं गुंतुनि पालट करणे ।  
 गलित-कुष्ठ-दुर्गंधि साहणे । अपराधाविण स्त्रीस जाचणे । एक अंग तें नाय  
 तयाने । ब्राह्मणाचे अम्भ हरणे । वंश शून्य हें ज्ञास्त्र पहाणे । गुरु संत आणि  
 माता पीता । त्या उपहासितां । वाचा जाऊनि होय दुःखिता । ब्रह्म-वृदा  
 प्राप्त चि देता । व्याधी तिडिका लागती कुंथा । पुराण-श्रवणी हरी-कीर्तनी ।  
 ज्ञाऊनि निजतां अजगर जाला । अतिवादे तो सञ्जिपातला । देव-पुनर्नेने  
 वीट आला । मारि नाहकाला । पुस्तक चोरुनि मुका चि जाला । नमन करीना  
 जो संताला । कठोर वचने त्रास दीधला । बहु जन्माचा । बहु जोनार । त्रास  
 पावलो वारंवार । नुलंघवे मायापूर । अशी वाक्ये हीं शुक-मूर्खीचीं । ऐकुनि  
 सार्चीं । श्रवण करी जगदात्मा ज्याचीं । धरी चित्त मुक्ति त्या फुकांची ।  
 अनुभवाची । जन्मातारिची । ऐकतां चि तेधवा श्रीहरिहरासि समृद्धनि

२७. पक्ष्याभितरी=पांसरात. २८. पिंगळा=पक्षिविशेष. २९. प्रतिष्ठ=दानघेणे. ३०.  
 क्षेत्र=शेत. ३१. वृश्चिक=विचू. ३२. रिस=आख्यल ( संस्क० अक्ष ). ३३. तस्कर=चोर.  
 ३४. सारमेय=कुडे.

काय बोलिला ॥ श्रीशुक० ॥ ४ ॥

पुण्यलता हे फळासि आली । कृष्णे निभलि । अशि चालविली । पाप-  
शूखदा हे तुज कलली । तरि कां माता हे शिणवीली । निघेनि आतां सोड  
माउली । स्वरूप-सत्ता पाहे आपुली । मनासि बोधुनि वनासि जावे । ब्रह्म-भावे  
ननासि ध्यावे । धनासि अणि स्त्री-जनासि ध्यावे । नातरि माया फिरविल  
बाया । भरविल या बा आडराने । रामावाचूनि निकाम रैमा । भुलविल तुजला ।  
तुजला देहल टोला । चौम्याशीचा दाविल झोला । कृष्ण बोलतां शुक निष्ठला ।  
धष्टला या प्रफंच्यातुनि । गेला तैसा आला नाही । पढला बैंड-शत्रूच्या ढैंडि ।  
वासनेला मारुनि धाई । जालुनि अंगी भस्म चर्चिले । जीवित जाण  
असे खरिले । वाणि-द्वारा ब्रह्म चर्चिले । जिवित अर्चिले । प्रबोध हृदयीं  
शिरकविला ॥ श्रीशुक० ॥ ५ ॥

हृदयीं धरीत करिं पल्लव ग्रंथी । प्रेम भरित हृद-विचेक पंक्ति । छेदित ऐसे  
जेणे न घडे । जन्म सांकडे । दृयरोकडे । प्रसूत भूत । नूतन सरिता । संकोच  
रस्ता । विस्तरे श्रम लिहितां दस्ता । कागद नपुरे । पुरे पुरे हे आस्ता । ऐशी  
शास्ता घडली । धास्ता खाउनि । दृयर्पैयन-सुत धैर्य-पानातै । अहेसुनियां  
घोर वनातै । न घडे जन्म तों तत्क्षणातै । दर्शित ज्याची । ज्ञान-दशा जग  
मैंद्याचि भासे । मैंद्यादशा भ्रमवि अशा तेव्हां । दृयास मनों हव्यास उठाला । ल्यास  
सांडिला । अशा अशा बाळासि पाहावे । कास घालुनि घृष्ण धांवला । वियोग  
दुर्खे ओष्ठ सूकला । शुक शुक ऐशी हाक मारुनी । शुक ढोलीयां मूख  
दाखवी । अरे पुरु क्षणमात्र उभा रे । मोह कल्पव्ले येति उबोरे । नेत्री चळ  
चळ अशूधारा । सैंशु-अधरा घरेनि ढळतां । आकळितां नाकळे चि ममता ।  
चक्षु पुसतां पक्षि शुकाचा । वृक्ष आणि तृण पक्षि बोलति । “३५ शाद्वे जो  
प्रैर्हीव मैंहा-वाक्याचा ध्याता । ध्याताध्यात ध्यान धारणा । जन वन ज्ञानापृत-  
दृष्टिने । सृष्टि सिचुनी शीतळ केली । निवांत जाली । हे तात ! तात ! चित्तात ।  
आप विद्यात मात हे सर्वातरी हे । निरंतर असतां । अंतर मानुनि । अप्यंतर  
कां जालुनि घेशी । आलों ना भी गेलों कोठे । जन्मलोंना मेलों नसता ।  
ध्रांत दुर्ख विश्रांत होउनी । शांतपणे सिद्धांत विवरणि । असे पहावे । आवरण-  
शक्ती । पंचे महा-भूताची व्यक्ती । उभी ठाकतां । बंध-मुक्तिचा । शब्द रुढला ।

३५. रामा=स्त्री. ३६. षट् शत्रु=काम, क्रोध, लोभ, भोग, मद, मत्सर. ३७. छाईं=  
द्वेषांत. ३८. द्वैपायनसुत=व्यासपुत्र शुक. ३९. पथपान=दृवषिणे. ४०. मृषा=खोरे. ४१.  
मृगदशा=स्त्री. ४२. रमशु=दाळी. ४३. प्रणव=ओंकार. ४४. महावाक्य=“तत्त्वमसि”  
ह्या० ते० (ब्रह्म) तूं आहेस हे० वाक्य. ४५. पंचमहाभूते०=पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश

ॐ विद्या-ध्रम जिवास घडला । अहं ब्रह्म सिद्धांत उडाला । भाव बुडाला मोह  
जळाचा आला पूर । आत्मा संक्षिप्त असतां दूर । हुर हुर जिवास गुरु  
ज्ञानाचे । अंजन नसतां कौंकोंडा । प्रपञ्च फौल कोंडा कांडून अभिभानाचा  
धोंडा बांधुनि । भवलोंडा जो त्यांत चिं बुडली । तसें नकोरे । आयुष्याच्या  
अवधी अधीच । "सैँहू वधोनि सावध व्हावै । सत्य सैर्नातन असे पहावै । घटीं  
घटाकृती । मठीं मठाकृती । अकाश-विकृति नसतां भासे । प्रतीक्षिकारे तैसा  
आत्मा पिंडींचा तो ब्रह्मोंडींचा । परमात्मा तो उपमाम पावला । अहंतत्व तें सोऽहं  
असतां कोऽहं विम्रमयोर्गे विसरे वेदीं जें वैदिजे ब्रह्म तें निरामय असे अराम विलसे ।  
नित्य निर्गुण सत्य सनातन । ज्ञानानंतर्ध्यानानांत । सजल नदींत । चंद्र जैसा  
दिसे उदीत । सत्याधारे तैसे तथा । विश्वघटांत । छ्यासे, न मान । गुरु झंगाम  
श्रुति प्रमाण । या वाक्याने गतागती आत्माला नाहीं । देह जैर्थिचा तेथे पाही ।  
पंच भूतांची असतां खंती । कां बा करसी । भांबावुनियां । वियोग ह्याणसी ।  
देहाभिमाने मीं तूं सखया । पंचभुतांच्या संगे जिव हा । वासनेच्या अंगे सोंगे ।  
घेउनि रंगुनि जन्मुनि भरणे । अणि जननीचे जठरीं भरणे । कर्मे करणे  
तीं निस्तरणे । भव तरणे तें न घडे जाणा । गुरुचरणाविण प्रपञ्च-धाणा । त्यासि  
जुंपिला अज्ञान जीव हा । मोह अंध पशु हूंद ग्रामिचा । देह झोंपडी । मध्ये  
मीं तूं हे चिं झांपडी । नेत्रबंधनी किरति आपुडी । काळहि निष्ठुर होउनि  
थपडी । न कळे हा मीं कोण कैसा । ऐणे कोढुनि जाणे कोठे । मार्ग दीर्घ  
तो । क्रमुनि ध्रमुनियां । ऐसे न करितां नाना योनी । माता माझी भी मातेचा ।  
पिता चिं जालो । तिचा पुढे मग कांत होउनी अंत पावलो । अकांत करिती ।  
प्रिया पुत्र भग किया अचरती । श्रद्धायुक्त श्राद्धे करिती । निर्मोहल्वे परत  
परत तूं" ऐसे म्हणतां शूक-निरीने । मैंधुर गिरेने । क्षीर-निरैचा निवाड करितां ।  
आज्ञानाचे कवाड ढ्यासे । उघडुनि अंतरि विवरी तर्वे विवरुनिया मग ।  
आत्मवेशी । मुख्य पदी निज सख्य कसरनियां भागवताख्य पुराण पत्रे । ढ्यास  
परित्रे । करि तीं धरितां भित्ति-चित्र हैं । विश्व मृषा हे विचित्र हृरिची लीळा दर्शित  
आली "प्रैतीति महा मुनिला ॥ श्रीशुक० ॥ ६ ॥

पाप-भर्यै वैराग्य जयाला । वैसैन-विहिन शुक वनासि गेला । औंशन त्यजुनि-  
या खाय भुकेला । योगासनासि घालुनि बसला । नमन कसरनि गुरु कृष्ण

४६. अविद्या=अज्ञान. ४७. कानकोंडा=बहिरा, निर्लेङ. ४८. शहा=षट् शत्रु (द्येव  
१६ पहा). ४९. सनातन=शास्त्रवत, ४१. विळति=वद्रल, फेरफार, ५०. जमान=जामीन.  
५१. किर=पोपट, ५२. भांडुंगिरा=गोड वाणी, ५३. क्षीरनीर=दूध व पाणी, ५४. प्रतीति=  
सातरी, ५५. वसनविहीन=नम.

कृपेला । उँमनिचा तो मार्ग शोधिला । तैत्वमसि महा-वाक्य बोधिला । काम-  
क्रोध-समुदाय छेदिला । नित्य ब्रह्म निर्वार्ण लाघला । स्वानंदामृत घटघट प्याला ।  
आनंदाचा ढेंकर दिघला । आत्मा सेवुनि स्वस्थ बैसला । संतोषाचा बाग लावि-  
ला । दुराविले त्या नष्ट अशेला । शाल दैशाला कशास त्याला । तोडुनि टाफी  
मोइ पैशाला । काय निर्यं यम करील अशाला । अशासि येथे कशासि  
अणिता । त्यासि मसाला करील कोणी । ज्ञाणी कसाला । बोले कूँतांत आत्म  
दुतांला । जिता चि मेळा निकाम जाला । जिवन्मुक्त शुक ह्याणती त्याला ।  
बहु देणे मग नलगे ज्याला । असो विचारात्याचि विचारा । येईल तैसे बरे म्हणावे ।  
उगें पहावे । इंद्र स्वभावे येउनि पेरी । त्या रंभा-सुंदरिला ॥ शोशुक० ॥ ७ ॥

अनुष्ठान तप-कळा लोटव्या । तप तेंजे दश दिशा दाटव्या । पुण्य नद्या  
शकाच्या अटव्या । सुकृत बळे जरि शूक भेटव्या । ऋणानुबंधे गांठि तूटव्या ।  
इंद्रमनी कल्पना ऊठव्या । तेव्हां त्याच्या शक्ति खुंटव्या । युक्ति खुंटव्या ।  
वृत्ति वीटव्या । जैसे इवान वैमना साठी । मार्गस्थाच्या लागे पाठी । स्वभाव  
दुःखे होउनि कष्टी । तैसा तेंजे देवेश्वराने । यक्ष मांडिला । रत्न सुरवरी । सभेसि  
रंभा आणि भेनका । तिलेचमादिक स्वर्ग-गामिनी । पाचारूनियां इच्छित सांगे ।  
गैलेन वदने पुण्यामृत शुकाचे हरूनी । दोहन करणे । मोहन रूपे । रंभा  
वहिनी चतुर शहाणी । अवनी-भुवनी शुकाच्या । परमृशाते । जावे म्हणुनी  
अति हर्षाने । शैतयज्ञाची आज्ञा वंदुनि । करी प्रातिज्ञा । शक्त-समेसी वक्र  
पाहुनि । हसोनि बोले देइन झोले । भले भले मी चेववोले । पंचविष्णवे भ्यां  
चेववोले । धाडनि आमुचे मुखरस प्याले । तपक्षयाते सर्वेचि भ्याले । आणिक  
धैंवले वर्णी पावले । तर्पे तापले । नेत्र लाविले ज्ञाले गेले वरे विसरले । तपो-  
धनाने सधन हि जाले । आसन । तुमचे थरारिले मग । अह्या प्रेरिले । तेये  
जाउनि । गाउनि नाचुनि । पुण्य-दुधाते । दोहानि घेउनि । मोहन-यंत्रे विश्वा-  
मित्रादिक सत्पात्रे । वात-अंडू अणि गैळीत पत्रे । भक्षुनि तपती अमुची  
सूत्रे । वेग वक्रे । मुत्रे कुत्रे । जैसे तैसे पाठी लागुनियां क्षणमात्रे । त्याला  
मुंगी येउनि लुंगा ॥ । सुटली र्संगुंगी तें तेज्ज्वां हुंगित हुंगित जवळ चि आले ।

५६. उन्मनी= जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तुरीया, व उन्मनी या पांच स्थितींतील शेव-  
टकी म्हणून पांचवी । ५७. तस्वभसिते=तूं आहेस. (दीप ४३ पहा). ५८. ब्रह्मनिर्वाण=  
ब्रह्मसुख. ५९. दुशाला=दुहेरी शाला. जोड शाल. ६०. नियम=शिक्षा. ६१. कृतांत=थम.  
६२. घमन=ओकलेला पदार्थ. ६३. च्लाच=कोमेजलेले, ६४. शतशज=इंद्र, ६५. पंचविष-  
ष्णव=रूप, रस, गंध, शब्द, सर्व. ६६. अंबुऽपाणी. ६७. गळीतपत्रे=गळलेली पाने. ६८.  
लुंगी=लहानगी. ६९. स्मर=मदन.

नकोँ नकोँ म्हणतां गळा चि पडले । भुजे वेष्टुनियां । तपा भ्रष्टवुनि । निष्टुन तुमच्या समेसि आल्ये ते हे रंभा अंभोदीज्य॑ । जाणतसा परि मानितसा मज । द्या द्या वीडा दाविन कीडा । मोह-वेडा भीं घालिन खोडा । शुक कीडा थोडा च वयाचा । धडा मनाचा । मोडुनि याचा । कडासनावरुनीया मग मी । सडा चि धड धड धांवत आणिन । ऐशी रंभा गोड बोलुनि होड॑ विडा उच । लुनि हस्तकिं मस्ताकिं धरिला श्रीगुक० ॥ ८ ॥

हैंद्र द्वाणे गे चंद्र-वदने । चंद्रहार घे चंचलनयने । चित्रविचित्र हिं ७३ विरे भूधणे । चंदन चर्चित सुगंधार्ने । हार चमेली चंपा-सुमेने । चतुरपणे ७४ वंचवी युक्तिने । निश्चल मुनि-मन चंचलकरणे । मुखचंद्रार्ने चंद्रि लावुनि । नयन-चकारे । कर्णी भिकारे । बहु प्रकारे विकारावै । चित्त तपाचै । तपोवित्त हळु जपूनि ध्यावै । ७५ हस्तनयने गौरयोनिया । सौरभंजननी । सहास्य वदने अवश्य वदली । वश्य करिन मीं । नमन करुनिया गमन करितां । शचिपति लागुनि । शतिपति७५ मागुनि । वसंत घेउनि । हास्यवदना । हृदय द्युतिने । विद्युत्तेज ते ललना जात्य । उचिता कृतिने विकृति पावे । विवेक वृत्ती । तैशा अनृती । तथापि तृप्ती । गान तान संगीत पयोधर । शीत तेथ मंद सुगंध वात सह । सुरवर किन्नर गंधर्वादिक । सर्व चि वय गर्वै स्फुरती । अवध्या कुशला सकाम कामिनि । सौदामिनिश्चा दिव्य शरीरी । भव्य भूषणे । ७६ प्रभेचा भोळा जन मग लाभ लाभला । भला मनाला आला प्रेमा । बळार्लिंगनि ताळा घालुनि । भ्याला मग त्या परहीताला । पडेल घाला लोश॑ माळा । गळा च घालिती । छळोनि घाला । समुदाये प्रमदा येकैसला । सकळा ही विमान वहनी । समान नक्षत्रांच्या पंक्ती । विशा रंगती । निशा भंगती । अंग-प्रभेने । उजले तनु ते । सोजल वस्त्रे भैंजन करुनी । कजल किंचित चिरी लावुनी । दिसति हिरे पाचूचे हार । फार सुभनाचे ते भार मस्तकिं वरिले । हस्तकिं धरिले । सन्मुख सखया अर्पण करिती । दर्पण पाहुनि सिर्धुंजानना । मूळ इंदु वरि तिलक-बिंदु सुरंग रेखिला । अंबुज मुखिनि मुनि-वृद्ध भेदिला । एक शूक मुनि । त्या हि द्विजवरे । भाळि बिजवरे । धिकारिले अनुसंधार्ने । ध्यानपोग हा जुनाठ चंदन । नंदन वर्निचा । आनंदार्ने अंग चार्चिले । हृदय पिंडिका

७०. अभोदीज्य=एथे कांही अपपाठ असल्यामळे दुर्लीधतत्व आविसे थाटते. ७१. होड-विडा=पैजेचा विडा. ७२. चिरे=वस्त्रे. ७३. सुमेन=फुले. ७४. वंचवी=उकवी. ७५. सहस-नयन=इद्र. ७६. सौरभंजननी=रंभा ? ७७. शतिपति=मदन. ७८. सौदामिनी=वैज. ७९. प्रभाकर=सूर्य. ८०. बाळा=स्त्रिया. ८१. लोश= ? ८२. येकसळा=एकदम ! ८३. मञ्जन=स्त्रान. ८४. सिर्धुंजानना=चंद्रमुखी.

त्यांसि अर्चिले । उद्देशुनियां आकर्ण वदया भितहनि कामे भरनि पातले ।  
अहण रंगे । कंचुकींत चिसे धरनि राहिले । तरुण जनाच्चो हहनि चिसे ।  
अशा च येती कितकि जाती । मुनी तापसी ऋषी दिग्बर । अमर तेज परि  
धौमर जाले । विप्रादिक बहु क्षिर्षी भक्षुनि । प्राप्ति इच्छिती स्त्रीअधराची -  
पर्येधिराची । पिंवळ्या अंगी । उट्या केशरी बुट्या भर्जरी । नक्षत्रासम बेस्तीं  
नार्की । हतीत गजरे । श्रीहरिनामी । प्राप्त्या भजरे । अंतरि त्यज रे । त्यजरे  
त्यज रे अशा-मोहते । अशा नागिणी कुरव्यकेश त्या । सरल वणिया । मुँका-  
लंकृत श्रेणीं नैगांच्या । तांबुल वदनीं चिंहकटी त्या । काटिसूत्रे । कटि ज्या-  
च्या सुवर्ण-रत्नेनजडित । तडिंझाससम । भांग भरनियां द्वादश अंगीं सांग  
अभरणेमतंग गैमाना । उंचुंग कच ते पतंग जैसे । तंग ताठ हृदृधीं अशा  
परी । अंग बराबर अनंगाचे । दैळ सबळाचे । कवि अबळा यां । बळेचि म्हण-  
ती । चपळा एकी । बुबुळा फिरवुनि । लोकत्रय हा दुबळा करिती । चित्त  
वित तै समस्त हरिती । पुढे प्रेरिती वसंतकामा । अंनिळ रिकामा । सिंधुसमा ।  
देउनि तथाते । धाडि धाडिली । पावे जेथे अग्रप्प पुण्यारप्प । शुकाचे विकट  
वर्णी त्या । निकट जाउनी विनोद-वाचा-उपक्रमो आदरिला ॥ श्रीशुक ॥ ९ ॥

वसंत संतत सुंलंता प्रसवी । क्षेदर्पा ची गता बसवी । सैमीर-दर्प हि वायू सु-  
चवी । पुण्य-वाटिकै रम्य नेटकी । ठाक ठीक वस्ति खेटकी । मंत्रे समान सूत्रे  
साधुनि कळा कूसरी निबीड दूरी । शीतळ छाई विकसित जाई । जुई शेवती ।  
चमेल चंपा गंधमालती । मंदाराच्या सरळ्या पंक्ती । कोराटी बहु रंग रंगिती ।  
बैगराटीची नाहीं जाती । फुले भोगरे पिंवळी जाती । गोकर्णी गोकर्ण आकृती ।  
एक सुरुती तुळशी नवती । जैसे चेंडू फुलले झेंडू । गेंद शेंदरे लोक हेंदरे ।  
कांनि खोविती । तुरे लाविती । घट फुलाचे बटमोगरे । द्वाड पांगरे निंदा कळीचे  
कळवळती । भळभळीत फुलले । मळिकाच्या दीर्घ वळिका कळिका फुलल्या ।  
अपार जेथे पारिजात । जाऊ वारिजात । कर तरंग । भातभातचे वात त्यात  
बहु मात करितो । वनस्पतीचा गुण विखरीतो । खडे दुपारी । फुले दुर्परी ।

१५. पामर=गरोब. १६. क्षिप्रा=खीर. १७. पशोधर=स्तन. १८. बुट्या भर्जरी=बेलबुटी-  
दार भर्जरी बोले. १९. वेसर=तथ ११०. मुकता=मोर्ये. २१. श्रेणी=पंचित. २२. नग=  
दागिने. २३. तडिंझाससम=चिंहेसारळ्या तेजस्वी. २४. मतंगगमना=गजगमनी. २५.  
उत्तंग=पुष्ट, २६. हृदृधी=चोल्या. २७. दळ=तैन्य. २८. अनिळ=वायु. २९. सिंधु=समुद्र.  
३०. सुलता=उच्चम वेली. १. कंदपंच=मदन. २. समीर=वायु. ३. पुण्यवाटिका=वाग, ४  
खेटका=खेडेगांव. ५. आराटी=१ ६. बारिजात=कमळ. ७. भानभातचे=तहेतज्जेवे. ८.  
दुपारी=एका प्रकारचे कूल.

सरळ सुपारी । गगन चुंबिती । द्राक्षफलाते पालि भक्षिती । क्षितीबराबर  
श्वातळ नितला । पाट थाहती । थाट दार प्रफुल्ल वृक्षी । फाट नसे परि वाटे  
मधि । चोहाटे बाधिले । रन शिळा लललखाट । खांच्या कला फांकती ।  
मधुर शब्द कोकिला गुंजती । सकलामध्ये । बकुलाच्या । समकुलामोवते ।  
अंलीकुलाचे । वृद्द हिडती । मंद मासते । वृक्ष झुल्लती । नींगकुळे परिमळे  
झुल्लती शूक शुकाते स्पष्ट बोलती । अरिष्ठ तुज हे आले झाणती । धारिष्ठाते  
हूलयुं पहाती । मुख्य अघाती । शीरगाने । गीत गाती । ऐशी विवशी ।  
तुज खायासी । लक्ष लाविले । सुवक्ष मुनि तो । औंककपाठे । अक्षय लावुने ।  
क्षेम-रूपे लक्षित जेणे । शीमदम हृदयी भरिला । शीशुक० ॥ १० ॥

कुशासनीं क्षेम कूशल समाधि सम भजनीं रस चढे उन्माद न गणी ।  
कांहीं हर्ष विषाद निर्गुण विवाद । भोगी अद्वय चिन्मय मुद्रा । सौख्य समुद्रा ।  
मध्ये विषय क्षुद्रासि त्या । नातकोनियां । मन बुद्धीचे पैल तिरास । गाठुनि  
शूक-गिरास । भाग्याचा तो वैराग्याच्या । हुर्गावर्ती । दुर्गाधिप भैर्णी सम  
साजे । स्वर्गावस्थाने स्वीवर्गांनी । शुकोपसर्गा मोहोरवर्गांत॒ । घेउनि त्या  
वरि निवंसाया । ईर्षा पोटी आति हर्षाने सुंदरशा त्या संगे घेउनि । बौद्धा  
प्रौढा मुंधा नारी । सुरतीं निरता । चतुर चौकसा । चौन्यायशी असनीं व्यसनीं  
शाहाच्या । सुंदर पाहाण्य॑ । कोणी लाहाण्या । मोळ्या गोळ्या गोमठ्या । खोट्या  
मनिच्या । कामिशा त्या । नेमिशाचे । देष्टाया मन । अचाट दळ । अबळांचे  
कैसे । प्रबळ माजले । भैरवपटगाने मीज बांधले । सैन्य साजले । नितंव तेचि  
मतंगी त्यांवरि । अजा कारारी तेवी अंचल । वायू स्पर्श॑ इलती चलचळ । पाहुनि  
त्याचे धीरत्व हि चलचळ कापे । इलजळ भांग । शिरीचा भैरंग चि । हृदय ते  
हुभांग करिती । भैरंग जशी सर्वांग व्यापुनि गाढी मूर्छी पाढी भूकुटी-चापे ।  
ताडी नर भूगनयन-बाण सेत्राण विवेके । प्राण हरती वैराग्याच्या ठाण्या वस्ती ।  
उठावणी हे । कठिण कुचांची । अर्घे ज्यांची निज भाले । तेवि निघाले ।  
कैदन कराया मदन शुभांगी । भैरंग शिवे तो अनंग केला । यदाईं चरणावली

१. अलिकुकुंद=भ्रमरसमूह. १०. नाग=सर्व. ११. शमदम=शम=मनोजय आणि दम=  
धार्मेद्रियजय. १२. हुर्गावर्ती=किळयावर. १३. भर्ग=शिव. १४. मोहोरवर्गांत= ?

१५. वाळा प्रौढा=बाळा स्थाव बोडशाहावधि तदुपरि तहणी चिंशतो यावदृष्टवर्म । प्रौढा  
स्थारंभंचंपचाशदवधि परतो दद्धतामेति नारी ॥ (रत्निरहस्य). १६. मुग्धा=अङ्गरित्यौदमा  
मुग्धा. १७. पाहाण्या=देवाण्या, सुंदर. १८. माजरपदा=कमरपदा. १९. माज=कमर (स०  
मध्य). २०. नितंव=कुले. २१. मतंग=हत्ती. २२. संग=एक प्रकारचे शस्त्र. २३.  
भांग=एक मादक पदार्थ. २४. सजाण=जोर. २५. कदन=सुद्र. २६. भणग=भिकारी.

चालविती । ती । कुंजवनी स्मर संजिवनी ते । मंजुळ मंजुळ ते जप जपती । पैंजण औदू पैंज बौलती । दुरे ती चि नूपुरे बैंजती । छननं छननं अलाप रागे । तननं तमनं मृदंग झळरी । झननं झननं विमान घंटा । घननं घननं । रागोद्धारी । हृदय विदारी । सुरासुरी घेउनी बैंसुरी । गात सुखरी । किशर घे करी महा हुनेरी । चित्त हरीती विरक्त योगी । सक्त कराया । कामयुक्त हीं । थेतरुप पक्षांची युमें वृक्षावस्त्रनी । पक्ष पक्षस्त्रनी मन्मथ कीडा करीती त्यांते । वेडावुनि उन्मत्त स्त्रिया त्या । करी घेउनी खदखद हंसती । वसन आणि कुच कैंसणी केढुनि । औसन दाविति चौभ्यायसीचे । आसन लीला सेउनि दाविति । नाना लीला काम-कठीला । खुलायास । वपू हि उघड्या कितीएक त्या फेडुनि लुगड्या । धीट धांगड्या । धांगडांधिगा । अंग मोडुनी पिंगा देती । अनंगा-चिया रंग येउनि । रंग पाहुनि दंग मांडले छुद तालस्वर थें थें थें थें । मंद मंद हैं नृत्य करीती । गंध कुलांचे गेंद घेउनि भारमदै बहु मार करीती । वारंवार तरवारीचे वार । परांचे हृदय वैधिती बुद्धि जाउनि शुद्धि हरीती । युद्धी उयापरि शूर चि जैसा । शूक हि तैसा । धीर वीर तो धीमहीच्यै । अधीन नव्हे पराधीन । अधिष्ठानी । निचेष्टित मनीं ब्रह्म निष्ठ चिष्ठ वाक्य योगवासिष्ठ ग्रंथ-चीया । अर्थग्रंथिची जैझी छेडुनी अखंड निर्गुण समाधि संधी । अबाधीत सुख रमायिशाच्या । अनुग्रहे विग्रहे चि अंतरि । आवरिले त्या मन्मथ अरिला श्रीशुक ॥ ११ ॥

त्यांत मुख्य ते रंभा रमणी । खैंनेनेत्री । कुंजरगमनी । पुढे पातली भन्मथ-रमणी । चंचलाक्षि ते अचलांतुनि । कैदूकाकृति । बंधुकाँनी । नेम-संदूके लक्ष लावुनी । निकट जाउनी । स्नेह दाउनी । तपोधनाच्या अपोर्शनाते वश कराया । हास्यकरनि मग विकसित वदना । मदन त्वष्ट्री । मिष्टमिष्टशा गोष्ट वदे परि । दुष्ट अंतरीं जशी कातरीं । येकांतीं कांता ते बोले कांता थें न दिसे तुमची । कांति अशी कां अकांतवीली । न बोलाचिकां अबोला हा । आद्यांसि धरिला । असे कसे तुम्हि तपप्रमत्ते । कठोर चित्ते तुम्हां जनांची । तापसांची । कापसासम । मृदू असावी । हृदय निरंतर शुष्क वचनी । मिथ्या अतिथ्याची रीती । स्नेह भरित सामोरे जाउनी उठा बसा हैं कांहि च नाहीं । पराद्धिये त्वा दूर असावे । ईश्वरआज्ञा तीस पुसावे । भजनद्वारीं नित्य धसावे ।

२७. आंदू=बिडी २८. दुरे=वार्दे (सं० तूर्य). २९. नुपुरे=पैंजण. ३०. बासुरी=अल-गुजे. ३१. कुचकसणी=चोली. ३२. श्रीभही=ज्यान. ३३. जडो=शूल. ३४. घेजन=एका प्रकारचा पक्षी. ३५. कंदुक=चेडु. ३६. बंदुकाननी=बंधुकमुखी (बंधुक=एका प्रकारचे फूल) ३७. संदूक=पैदी. ३८. अपोशनाते= ?

ब्रह्मी अपपर तुम्हां नसावें । करणी वाणी कर्सै उगें असावें । समर्थ तप हें किर्मध करितां । उलंघितां बहु अर्थ सरिता । व्यर्थ देह कां दंडुनि भरतां । काय न लाभै खीभोग भोगितां । या पहा मागें सरतां । छी छी मूर्खे गच्छ गच्छ तूं गच्छ गच्छ तृण तुच्छ अद्वातें । निरि वरी तूं बरी धरीते । परि निरीच्छ माज्जा । सच्छ वासना हरिचें देगें । अङ्गुत केणैं । खरें ऐक मुनि वैरि पी-उनि । जिवासि हा कां त्राप देसी । तनु क्षेत्राशीं यासि त्रासिसी । काय इन्द्रिय मन अशा तपानें । शांतपणें हें अपूर्व दिसतें । पूर्ववर्णी हें जेविल्यावीणे अंचवणे । हें सेविल्यावीणे । स्वाद सांगें ष्टेष्मासव ही उपद्रव मानुनी । व्राण छेदणे हर्व हर्व । उपजल्याविणे । बांस करणे । करितां आर्व द्यणावा जैसा । तैसा तुमचा पृथक् छंद हा । प्रयशवर्णी वैरीग्यविसें हें । दिसो लागले योगमिसे । हद्रोग असे हा विशासे । मीं यथासांग सांगते । तुष्ट्वांस ऐकां खरे हें श्री शुकराया । शोक हराया । लोक तराया । कोकपूरुस्तका घोक घोक तूं । असे तेंथिचा । विषय इंद्रिया । जोड घालुनि कोडकोनुके । गोड गोड रति सुखासि सांडुनि । बोड तपाची द्वाड खोड हे । सोड सोड निग्रहो मनाचा । मद्रमनाचा मार्ग धरावा । स्वर्ग अग्निं बार्गळ चिर्ते । बाणकळ बाणकळ वदतां वक्रे । न चि तो शुक कामातुरिला ॥ श्री शु० १९ ॥

तरी च येथें जन्मा यावें । तरुणी कुचद्वयपेटे व्यावे । मन्मथ सरिता तरुनि जावें । तरुणी-संगे निसंग व्हावें । व्यर्थ चि कां तारुण्य हरावें । तृणासनाला काय करावे । सुख मंचकीं मंदिरीं भरावे । गाढालिंगनि शयन करावे । मुखामृताचे स्वाद हि ध्यावे । येथे दंडुनि किती झडावे । शीत वाते हुडहूडावे । खुडखुड वाजति दंत स्वभावे । इंद्रियाने किती रडावे । म्हणाल कां हो अहो छडावे । हितोपदेशीं न चि चिडावे । भोग-सुखाला ऐक्य म्हावे । गृहाश्रमानें श्रमा हरावे । ज्या प्रीत्यर्थ तप आचारावे । वैद्युस सेतुनि तृप्त असावे । जिवाम्याते तोषवावे । न कले तरि कौशिंका पुसावे । अद्या कपाळा किती हंसावे । गोवैळ वचने व्यर्थ फसावे । श्री गुरु तुमचा

३१. केणे=माल, जिन्नस, ४०. वारि पाणी, ४१. दिसे=वेड, ४२. कोकपुरुस्तक=र-तिरहस्य=कामशास्त्र. हा अर्थ कुप्रकोक कवीने केल्यासुकै त्या शंथास कोकशास्त्र नांव पडले. “कुप्रकोकनान्ना कविना कतोऽयं श्रीवैन्यदक्षस्य कृतूहलेन । विलोक्यतां कामकला—सुधीरैः प्रदीपकल्पो वचसां विगुणः ॥ १ ॥” ४३. वड्रस=गोड, खारठ, कडु, तुरठ, आंबट, तिखाठ. “रसो वहुविधः प्रोक्त ऋषिभिः प्रथितात्मभिः । मधुरो लक्षणस्तिक्तः कवायोऽस्त्रः कदु स्तथा ॥ ३ ॥” अध्याय १४१ शांतिपूर्व-महाभारत, ४४. कौशिंक=विश्वामित्र, ४५. गोवैळङ्गवक्ती छण.

कृष्ण हि भोवा । सोबा सहस्र केल्या गोवा । अणिखी त्या गौळिर्णिचा  
मेळा । भंवत्या अबवा । सुंदर सबवा । तितक्या भोगुनि ब्रह्मचारी ।  
शकविले तुज बरेव विचारी । वितरागी केला संसारी । अंकी बैसवि गौरि  
विचारी । उगाचि वदनी नामोद्वारी । स्वामी तुद्वी साळेमेळे । डोले लावुनी ।  
अज्ञानाचे । खोले दडतां साँवळी मी घोडशवर्षी । कंवळी तनु हे । उ-  
तावळी मांन अंतां वाटते । ऐज्ञा रानी । माझी शिरांणी । आलिंगिन  
मी उभय करानी । तुमची राणी । मुख्य घराणी । विकल्प न घरावा  
चि वरानी । नेम निष्ठ मी । अनुच्छिष्ट हें शिष्ट वराया । कोरे पात्र ।  
नाहीं स्पर्शिले तीलमात्र । पवित्र गांवे सेवीं सखया । उशीर न करीं अधर  
चुंबनी । उद्धरीं मातें । करीं धरूनियां करसी अंगीकार । तरी मी तद-  
णांगाची । सूख शोगडी । देउनि तूळी शितल हुडहुडी । शांतवुनियां  
वेढी बागडी । भक्ती माळी शक्यनुसार । ते उपचारी । अर्पुनि पुकट  
निरंजनीं बसणे । प्रकट चि ऐसा । दास्य-विभागो । माझे मने इद  
धरिला ॥ श्री ३० ॥ १३ ॥

बोले ब्रैंहरात तपर्चड । निश्चल मळमूळाचा पिंड । संवय होउनियां उदंड ।  
मातलें हें स्त्रीचे बंड । भुलले कविजन अशासि लंड । मोहंमदिरेने भंड  
उभंड । बडवडोनि श्रमविति तुंड । निःशंक मुखासि शशांक म्हणती ।  
मृगांक तुळिती । नेत्र नासिका छिंद्रे असती । मेकुड शेंबुड थेंबुड नाहीं । विड-  
विड लाळ थुका पाहीं । मांस गोंठलें ते स्तन उठले । कविसि वाटले हेमकुर्म  
हे । ऐसे वेढे । मदांध रेडे । मन्यथचाडे । भिडेभिडेने । गाढवाचे  
घोडे म्हणती । कुडकुड हाडे । प्रत्यक्ष किंडे । क्षते पडतां चि । चिंडे  
तेधवां अंतलगवरि कातद्याने । दुर्गंधि पीडेस्तव वेष्टनि ठाकियले । कुडे  
मडे हें । अंमेध्याचे संडेचि स्वती । मूढ मोहारूढ होउनि । कुडीवासना ।  
उडी घालिती । पूय-गती । दडी च देती । गडी तयाचे न हों च  
आहीं । पडी घेउनी । सुखी राहिलो । झेंभे आली-वाट घरावी । चाट  
बोलसी । अचाट भलते । नष्टे विषय अष्ट वासना । निष्ठा कल्ली ।  
चेष्टा करिसी । इष्टाचीच प्रतिष्ठा दाविसि । विटावाचा जन्म गोवा ।  
अधो ऊर्ध्वद्वारा लाळ । द्रवती मूत्र खलाळ । अैशुद्ध भलभल । नंतू वल  
वल तंतू सूक्ष्म । मग गुतुनि पडती दुष्ट । कोणी कुष्ट वाणी । पुष्ट हि अपान  
मार्गी पचती । जैसीं मुतती कुत्रे त्यांचीं छेत्रे उठती । तशा तूक्षिया पासुनि

१६. सांवळी मी घोडशवर्षी=यामा घोडशवार्षिकी, १७. शिराणी=आवड, १८. मळसर-  
व=असुनिष्ठ । १९. मदिरा=मद. ५०. भेंडुभ=सुवर्णकलश. ५१. अमेघ्य=अशुद्ध=रक,

विषय-बछडी । उदकाने ठवटधीत तेजे । शुगाहनियां । नर्कसंदिर्दी गर्क जाहलां । मर्ख अशा तुळ्णि तर्क कराया । यौवन जाइल, मग जरा करील । जर्जरा चि मातै । उंच कूच हे दुष्ट मदाने । शुचावले नर लंचावले कां चर्ममयी त्या चर्म-पिशव्या । घर्मजन्य शिरि कोशि उवा । बदन बोयरे । नोर्ने पू भरे । शरीर अवधे । धरयर कांगे । सर सर सर तूं दूर मांगे वरि वरि आंगे । वृद्दीवनशी । गोड बोलशि तुं खोड त्तियाची । गोड बोलणे । मग सदृतिला पुढे लावणे । कर्म-कोथळी । वर्म तूमचा । निष्ठुर ऐसे रंभा परिसुनि चित्ती । शब्द खोनुनि । लज्जा वेत्तुनि । जघनी मुक्त केले निरिला । निर्दोष हल्कोश चिरोनि । शुकापुढे दावविला ॥ श्री शू० ॥ ४४॥

रंभा भरली कोधभराने । भ्रमा पावली गर्वमदाने । शुक्लिपुटे सम उदर गोमटे । पदर चाडनि । अधरत्वचेचा । उघडुनि लावण्याची पेटी । पोटी त्या तेजाची कोटी । चंद्र कोटी । भर्काचा ही । अर्क संग्रहे । सकर्पूरमृग मदा सहित तो । सुंदर उदरीं गंध सेवितां । प्रकाशलयाची दीप्ति वाटली । तृप्ति वाटली । मधुकरास तो । वसंत चि ये । संपत्तिस तो मैवैस येडानि । निवास केला । अक्षय तेथे नंदन वनिचा । चंदन अन्नर इतर द्रव्य केशर मैगमद मैलागर । कृष्णागारादि सर्व हि कांहीं दर्प दाटले । सर्प पातले । कर्पूराचा । सुगंध रंभागर्भीहुनि संभवला । प्रत्यक्षापरि प्रमाण वाटतो । ऐसे ऐकुनि । नेत्री पाहुनि । शुक ही विटला । धिग् धिग् म्हणे मज जन्म जाहला । बारा वर्ष नर्क भोगिला । नव्हते ठावे खेद वाटला । कळते येतों या उदराला । ऐसा तो मुनिराज बोलिला । विगत गर्व ते रंभा होउनि । तपोवरिणा । ब्रह्मनिष्ठा । साष्टांगे प्रणिपात घालुनि । बोले मी पातकी दुर्गुणी । तुते निर्गुणा छळुनि पाहिले । क्षमा क्षितीशा बहुत साहिले । मुनिचिद्रूपा कृपा असो दे त्रैपा लयाते । गेली अमुची सुरालयाते । येथे येउनि अपनयाते । नेहुनि देतो । वहन जयाचे । चौदंती<sup>५७</sup> तो त्याची खंती । येउनि आधोपर्थी । आत्मारामा वेत्तुनि हृदयी । ओष्ठ चाउनी । कष्टी होइल असो तें आतां । ऐसे बोलुनि । विमान सज्जुनि । अपमानाने जर्जरभूता निर्जरि त्या त्वरे पावल्या हो निर्भर-पुरिला ॥ श्री शू० ॥ ४५ ॥

निकट जाउनी श्रुतिरंधाते । भृत्य सांगती देवेद्राते । लज्जा-लंच्छम मुख-चंद्राते । रंभादि त्या स्वर्गनायिका । शक्र सायका । पुण्यदायकांच्या नम तनूते । श्री शुकसंगी । नृत्य करित परि । वृत्ति त्याची ब्रह्मी जडली ।

५२. वृद्दावत=कडुंदावत नामक कल, ५३. शुक्लिपुट=मोत्याच्या शिपीचे पूड. ५४. मृगमद=कहती, ५५. मवास=लुटाऱ्या, चोर, ५६. त्रपा=लाज, ५७. चौदंती=ऐरावत.

अङ्गणाचलासीनं अचलमतीने । कामात्तांते छेदुनि विजयी वर्त्ते ल्याला । पाते  
उघडुनि विनय तपाते । देखुनि तीच्या अवयवाते । लेखुनि माते रमान नाते ।  
भावे खेवी उदित मुनी तो । निष्कामते । शुद्ध सत्वरत । तत्ववेत्ता ।  
जोडुनि हस्ता । बोले प्रश्नस्त चित्ते । माते मार्झा जननावस्था । एक ऊळ  
माळ । कळ्ठै जरि हैं मजला तरि । मी बालक होडानि दुश्येपे  
पोटी काळ कंठितो । माते सांगुं काय । अंग घाय भेदिले । पूर्वकर्मकृत धर्मे  
योगे । श्री कृष्ण अदृष्ट लिहिले । कष्टे कष्टे मध्ये मुष्टि । शुष्क वोष्टि शाषुनि ।  
खितपत पूर्ये जठरी । एक तप मी तपले । आस हरिविणे न दिसे कोणी ।  
हर हर ते दुःख चि आठवेते । घटिका युग सग अटका सोऽहं । भजनी नव्हे  
चि उदरी कदापि सुटका । रस कटु माता तीक्ष्ण भक्षुनि क्षणक्षणां । वांयासम  
आंगी होरपळे । मांसाचा गोळा । काळ कवळा तपीं पासुनी टपला तेहां ।  
त्याते त्रासुनि उदास जालो । दास हरीचा । आतां माते पुन्न-रनेहे । रक्तीं  
म्हणतां । रंभा चित्तो । करी अचंबा । सांबाहुनि आगळा । पाहुनि रंभा ।  
दंभातीत । सुनितंविनि मर्नी आपुल्या दंग होडानि । सत्संगाचे वारे आंगी ।  
सद्गद अंगी गद्गद कांपे । स्वेदकंपरोमांच थरारा । नेत्रा धारा । अधररफूर्ती रुदन  
दाटले । स्तवन मांडिले । जळीं लवण्ये विधैम सांडिले । प्रांजळ मग  
गंगाजळ होडानि । अंजलि जोडुनि । मंजुळ बोले । हे सुजा तुज । अज्ञाने  
मीं अशुद्ध वचने । निषिद्ध केले । नमन करुनियां योगींद्राते । गुप्त पातली ।  
गृहीं सुंपली । ऐसे ऐकुनि इंद्रदुताते । प्रेरुनि अणितां । पंकजनयनी । संको-  
चाने विशूधसदनीं धीटपणाचा लोले म्हणतां । स्वस्य गच्छलो । ईलाद ठकलो ।  
वचना तुमच्या चुकलों नसतां । त्याच्या नेम हराया जपलो । सक्षिध जाउनि  
कामहुकी न मुकलों । बहूत वैकलों । शेवी<sup>१</sup> उकलुनि । काय दाउनि  
थकलो । अपुले प्रतिज्ञेला मुकलों । वदनी छुकलो । असतों सुकलों ।  
तेयुनि झुकलों । एथे यावया । पाय पाहवया । कारण ऐसा । योगीं रोगी  
भोगीं विटला । वासनेचा आंगीं तुटला । स्वये चिकित्सा त्याची केली ।  
भोगाची निरीच्छता जाली । समूळ इच्छा शक्ती येथे यावया शक्ति खुटली ।  
भक्ति मुक्तिचीं पर्थ्ये सेविली । तथ्य भावना । सत्य वळखली । औषधीविणे  
व्याधि पळाली । सुखी असा निजपदीं बसा । न रुसा आहांसि । ऐसी रंभा

५८. अरुणाचल=उदयपर्वत. ५९. खेवा=आलिंगन ? ६०. अळुमाळ=क्षणमाळ. ६१.  
एक तप=बारा वर्षे. ६२. सुनितंविनि=सुंदरी-६३. विषम=धांकडे, द्रैष. ६४. सुप्रली=मि-  
जली. ६५. विशूधसदन=स्वर्ग. ६६. अलाद=अगदी ६७. अकळों=वडबडलों. ६८. शेसीं=  
शेषदी, अखेशीस (सं० शेवी)

विनोद करितां । मोर्दे भरने पुष्प संभरै । भरित पुष्प वटिते मुनिवरा ।  
करवयाते । सकल बरोबर । सुरवर किशर घेउनी । जपजपकरे । ज्ञोका रे  
ज्ञोका रे । महणवुनि दुँदुभिवरे रोष काहुनी । घोष माडिला । दोष रहित मुनि-  
यशासि वर्णिति आदित्य कदाचित टक्केल नेमा । सिंधु कदाचित सांडिल सीमा ।  
चलेल यद्यपि शेषनामा पाताळीचा । उत्तमोत्तमा तुझी ऊपमा । तूज विराजे ।  
साम्राज्य सुख शांति । सुखासाने । भाळि शुकाच्या अक्षता लावुनि । गेला  
तेथुनि सुराध्यक्ष तो । अवैरांतुनि पितांवराचे । रुमाल उडविति । धुमाल  
वाव्य । मार पिच्छकरि सच्छ चामरी । अमरेंद्रावरि । वारिति अमरी ।  
अमरावतिला त्वरित पातला । चरित असे शुक विराग ज्ञाने । पराग सेवन  
करितां करितां । पावन होतो श्रोता वक्ता । उपजेनां तो अभय हुरीचे ।  
पुष्कल पैका । प्राप्त गापका । भव्य भूषणे दिव्य बायका । ऐसा याचा  
छंद जयाते । धरी पैऱ्यका । सिद्धि सिद्धि रमानायका । प्रिय होउनियां ।  
इंदिरेसैमं मंदिर सुंदर । मंदरधर हुरि । स्वैकंघरेंची । प्रसादमाळा कंठी  
घालुनि । अति उकिर्ती । भव्युंठीते । सोडुनि हरि वैकुंठी नेइल हैं ।  
सत्य वचन अमृतराय भक्तासि वदला ॥ श्री शु ० ॥ १६ ॥

समाप्त.

### अमृतरायकृत पदे.

अरे अरे काहिं तरी सोय धरी ॥ परम करद कर सुखचिर तरु नारायणपर  
धरनि धरणीधर अनुदिनी मनि जप करी ॥ १ ॥ नंदनंदन गोविंद दीन  
जन बंधु भवसिधु उतरी रे ॥ करणावरूणाल्यशरणागतपरिपालनपद वरी  
रे ॥ २ ॥ पशुराम होउनि विष्वीं न रत तूं परत परत अंतरी रे ॥ भरी  
भरनि तूं धरी रमसी परि श्रमसी गहन भवपुरी ॥ ३ ॥ अमृतराय  
तव पाय धरनियां विनवी बहू बहू परी रे । दुर्लभ दुर्लभ नरतनु सख्या  
वद वद वद नरहरी रे ॥ ४ ॥ ॥ ५ ॥

अजब सखि लेना जगदंबा माताजका ॥ लुटु लुटु चाल चलनका चलना  
॥ धु ० ॥ मंगलमूरत सूरत खुब सीस हरि गहरी है दूब ॥ येकरदैन गजब-  
दन मदन सुख सदन सदन कर दे दौलतबिन मुलना ॥ १ ॥ लंबा पेट  
बडाना बा फराख मीसरीके मोदकके खुराख ॥ चुवा सुहावे चपल सवारी जडा-

वके जिननपर वारी ॥ कोउ पुछे तुम कहा जात हो हासत कहये अमृतरायसे  
मिलना ॥ २ ॥ २ ॥

वो नर कहा पवे निशिदिनी हरगुण गवे ॥ ध्रु ० ॥ कुच रोटी कुच लंगो-  
टीमा खुशाल गुजर चलवे ॥ १ ॥ मिनत करकर देवे तो बी पैसा हात न  
लेवे ॥ २ ॥ दो दिनके दूनया मो बाहवा करकर जावे ॥ ३ ॥ अमृतरायके  
नामसुधारस मन भर पुरवी लावे ॥ ४ ॥ ३ ॥

हे दारा ॥ मांडी घरीं विदारा ॥ रे रे विष्य उदारा ॥ या स्त्रैणि कुजन  
सरदारा ॥ या शरीरमळकेदारा ॥ करीं मुकुदाराधन भजभज कृष्णा प्रणतमदौरा  
॥ १ ॥ दारा० ॥ ध्रु० ॥ हे कांता ॥ इच्छी मानि एकांता ॥ नातरि करि आका-  
ता ॥ तपते सम रविकांता ॥ गृहकांतारी काँतारी हे आठविं तूं श्रीकांता ॥ २ ॥  
हे जाया ॥ इच्छी बाहिर जाया ॥ बसे स्वहित वर्जया ॥ प्रीती न हरिसि भजाया  
॥ जायाची तनु रक्षी बाहिर नाऊं नेदि निजाया ॥ ३ ॥ या मौरा ॥  
वश्य तुं कां सुकुमारा ॥ विसहनि काळ्कुमारा ॥ खेलवितोसि कुमारा ॥ नेणसि  
भवशुरुंमारा ॥ स्वसुभारा चित्रगुप्त तो लिहितो दुरित तुमारा ॥ ४ ॥ हे  
नारी ॥ विष्यबंध नेणारी ॥ मारो कांचन भारी ॥ कीं लुगडेजरीकीरी ॥ नारी-  
कठतरुच्छाया त्यज भनत अमृतेश्वर नारी ॥ ५ ॥ ४ ॥

हेरिं हा देव तो रे ॥ ध्रु० ॥ शिष्ठाईला घरा आलिया न येती समेरे ॥  
म्हणउनि मेले कौरवपेरे ॥ १ ॥ पादसेवनी श्रीलक्ष्मीचे हात जाले गोरे ॥ त्यांते  
लेवनि सोनियाचे देरे ॥ २ ॥ अमृतकवीचे गुणगण गातां केश जाले भेरे ॥  
बुद्धि न चाले म्हणउनि कागद राहिले कोरे ॥ ३ ॥ ९ ॥

हा देह जाईल रे पुण्य कामा येईल ॥ ध्रु० ॥ मोहित होउनियां विष्यर्थी किति  
करसिल बाईल बाईल ॥ १ ॥ जोवरि आंगीं शक्ती जवळी धन तोवरि  
ते गीत गाईल ॥ २ ॥ अमृत म्हणे सर्व त्यागुनि हा हरि हरि म्हणतांचि सार्थक  
होईल ॥ ३ ॥ ६ ॥

सखे हो ब्रह्म सदोदित एक ॥ ध्रु० ॥ वेदांतश्रवण जइ कीजे ॥ आत्मानात्म  
विवेक ॥ १ ॥ जरी गुरुराज करी करपात्रे ॥ अमृताचा अभिषेक ॥ २ ॥ ७ ॥

हे फार स्तोटे रे हीन केले पोटे ॥ ध्रु० ॥ साराचे हि सार आयुष्य मोठे ॥ ते  
चाडले हात बोटे ॥ १ ॥ रामनाम मुखीं न आलिया काळ ॥ घोटिल एकथाचि  
घोटे ॥ २ ॥ सर्वभूतीं राम नेणुनि कैसा ॥ वाहवासि पाहे लोटे ॥ ३ ॥ रामना-

३. स्त्रैण=स्त्रीलंग. ४. केदार=रेत. ५. मंदार=कर्पवृक्ष. ६. कांतार=अरण्य. ७.  
भार=मदन. ८. कुमार=वाईट मरहाण. ९. कुमार=मुलगा. १०. शुगुमार=पाण्डुकर.  
११. जरोकिनारी=जरीकांडी.

म जप सांडुनि व्यर्थे ॥ वाग्जल्प कीजे होंठे ॥ ४ ॥ अमृत म्हणे राम चितुनि  
राहीं ॥ संतसमागम जोटे ॥ ५ ॥ ८ ॥

काय केले रे गुरुचरणी लागुनी ॥ ध्रु० ॥ वेद पढुनि निज खेद न  
नाउनि भेदनवतीला जरि न शमवीले ॥ १ ॥ श्रीमद्भागवताशय ऐकुनि आग्रह  
बुद्धिस जरि न दवडीले ॥ २ ॥ सर्वाभूतीं वासुदेव हैं नेणुनि हरिचं चित्त  
दुखवीले ॥ ३ ॥ अमृत म्हणे सम सकळ हि लोकीं भला भला जरि वाक्य न  
श्वेषवीले ॥ ४ ॥ ९ ॥

निजपद पावू ॥ जगदंबा वदनीं गाऊं ॥ ध्रु० ॥ पदतळ भालीं कुंकुम वाऊं ॥  
नेसवुं जरितारी पाटाऊं ॥ मूर्ति चतुर्भुज इदयों ध्याऊं ॥ जे जे  
स्त्रीमात्र ते ते जननी जाणुनि ब्रह्मभावना भाऊं ॥ १ ॥ हैवे मिठेल  
तैं ची खाऊं ॥ लटिका संसार बहकाऊं ॥ नामस्मरणे मन समजावू ॥ सर्व हि  
आत्मा मानुनि कोठे येड न जाऊं ॥ २ ॥ धूप दीप नैवेद्या दाऊं ॥ सञ्चि-  
त्सुखरूपीं मन लावू ॥ आई आई हैं बोलाऊं ॥ पार्विच्या प्रेमजळाने नैनतनु  
बोलाऊं ॥ ३ ॥ गुणदोषाचे मार्गे न जाऊं ॥ लोकीं समतेने चि समजाऊं ॥  
बगडी समूळ ही टाऊं ॥ शीतळ अमृतचरणतरुच्छाये माजी विसावू ॥ ४ ॥ १० ॥

इदयों आला मनमोहन मुरलीवाला ॥ ध्रु० ॥ मदनतनु जितअैतसिकुसुमाला ॥  
मिरवे पीतांबर वनमाला ॥ मुगुटीं धरित मध्यूरपिछाला ॥ त्याहुनि घर कलगी  
खुलला गुलाला ॥ १ ॥ रुचली उंच धोगडी त्याला ॥ प्रिय कोमळ तुळशीचा  
पाला ॥ चारित वृद्धार्वानं वसाला ॥ वाटे प्राणसखा हा चिमण्या गोपमुलांला  
॥ २ ॥ पाहुनि उत्सव व्रजवनितांली ॥ करताळे ठेवी नवनीताला ॥ अंगुलिकांव-  
रि सारफळाला ॥ काखे वेताटी हरि खेवित जठरपुटीं वंशीला ॥ गोरस गो-  
पवधूचे व्याला ॥ ढेकर देउनि उदरी धाला ॥ चिन्हे शुभ्र दिसती अैधराला  
॥ ऐकुनि गाहाणे जननीला बहुत चि भ्याला ॥ ३ ॥ वाचुनि श्रीमद्भागव-  
ताला ॥ आशय पुसेनि बरा संताला ॥ भूतमात्रीं भगवताला ॥ पाहतां अमृतेधर  
हारि अवधा ची जाला ॥ ५ ॥ ११ ॥

श्रीहरि पूर्णव्यापक जर्गी ॥ ध्रु० ॥ अंतर्बैर्ध अभिन्नपणे तो ॥ दोर जसा भैंजगी  
॥ १ ॥ आठुनि पीटितां समरस लेशे ॥ जेवि सुवर्ण नैंगी ॥ २ ॥ अमृतपणे  
गोठुनि शैशि जाला ॥ अमृतेश्वर कलगी ॥ ३ ॥ १२ ॥

बये बये ध्वणउनि पिउनि पथ भययुत हारि सयेविण क्षय शिशुवय करवीले  
॥ ४ ॥ काय केले रे या नर देही ॥ ध्रु० ॥ तरुणसमयतर्यि इदय विषयमय थै

यै यै सह गायन टेकीले ॥ २ ॥ भय नईं रईं गत मनहैं फिरवुनि अविनय तनय तनय आट है चेवले ॥ ३ ॥ औव्यय विसरुनि नरतनु व्यय कृत अमृत-झणे जय जय हरि हरवीले ॥ ४ ॥ ५ ॥

जय जय श्रीकृष्णा श्रीकृष्णा ॥ दूरी करि भवतैँणा ॥ धु० ॥ तुझी कथा सत्वंगति गंगा यसुना बेण्णा कृष्णा ॥ १ ॥ शरयू तापी भीमा गोदा रेखी दिव्य पयोणा ॥ २ ॥ परम संकटीं बच्चे पुखवुनि बहिण रक्षिली कैँणा ॥ ३ ॥ अमृत सिघां कृष्णातैं वंदित ध्यास कृष्णा नर कृष्णा ॥ ४ ॥ ५ ॥

भजा वो अंजनीसुत बलभीम ॥ धु० ॥ हा भूगोल सैरपसम तोलित गणकु मुकीम ॥ १ ॥ बळ अद्भुत पावुनि रत चरणीं ॥ कुंतीचा सुत भीम ॥ २ ॥ यवनोत्कर्ष न साहे झणुनी ॥ बाटवि फार गनीमै ॥ ३ ॥ श्रीहनुमंत अखंड जपावा ॥ करणाकर निःसीम ॥ ४ ॥ अमृत झणे निशिदिने तो गावा ॥ अक्षय हा चि उदीम ॥ ५ ॥ ५ ॥

राम गावा हो सञ्चितसुख आत्मा ॥ धु० ॥ औमल कमलसम ईमल चरणि मन रमल तरि च भव शमल हो ॥ १ ॥ विद्वैषमान्य शरधनुष्यधरण कलिकैलुषहरण एक निमिष्यभर गाहो ॥ २ ॥ कुंवलगनयर्णि सितैं पिंचले दिसते धनसाविळे घणुनी मनि कवलुनि ध्या हो ॥ ३ ॥ गीता उपदेशित भयभीता पीतांवरधर सीतीं नाहो ॥ ४ ॥ लक्ष्मणसहित सुलक्षण क्षणभरि अमृतमधुरगुणगण ऐका हो ॥ ५ ॥ ५ ॥

बसुनि सुखे चितित जा रघुवीर ॥ धु० ॥ अल्य सुखास्तव व्यर्थ विकुं नका क्षणिक अमूल्य शरीर ॥ १ ॥ चित्रगुप्त वरदास्त लिहितसे विषयाची तकरीर ॥ २ ॥ हरिभजने कामादिक लपती मोठे सैबलशरीर ॥ ३ ॥ गुणलखक मोहरी<sup>३५</sup> अमृत घरे बसल्या देत हरीर ॥ ४ ॥ १७ ॥

बाजवि करताळी करताळी ॥ गाउनि मृदंगताळी ॥ धु० ॥ इलोकीं सुख पावुनि जाउनि श्री हरिपद कौटाळी ॥ १ ॥ श्रीहरिचे गुण गाता पलती दुःखाची पेटाळी ॥ २ ॥ लाउनि बसणे टाळी परि मन जयासि जन हो टाळी ॥ ३ ॥

१८. नय=न्याय, १९. रव्य=वेग, २०. हय=घोडा, २१. अव्यय=ज्याचा नाश होत ताही असा, २२. भवतुष्णा=संसाराची आसक्ति, २३. रेवा=नरमदा, २४. कृष्णा=द्रौपदी, २५. सर्वप=मोहरी, २६. गनोम=शत्रु, २७. अमल=स्वच्छ, २८. यमल=तुळे, (रामलक्ष्मण) २९. विद्वैष=विद्वान्, ३०. कुलुष=पाप, ३१. निमिष=अत्यल्प काळ, ३२. कुषलय=कमल, ३३. सित=पांडे, ३४. नाहो=नवरा, (सं० नाथ), ३४. ४. तकरीर=खीदा आरोप, ३५. सबलशरीर=बलकट आहे शरोर ज्यांचे असे (कामादिक), ३५. ५. मोहरीर=देश-पांडधाचा गुमास्ता.

निद्रा आळस जरि टाळी उमजे भवभुजंग वेटाळी ॥ ४ ॥ अमृत कीर्तनीं  
संसाराची फार करि हेटाळी ॥ ५ ॥ १८ ॥

उंदीर देखुनि वचके ॥ तैसा काळालागीं न दचके ॥ १ ॥ म्हणउनी हरि भजिजे  
हरि भजिजे ॥ पदोपदीं संस्मरिजे ॥ धु० ॥ दाटती कंठ कफाने। नाना देहीं उठती  
तुफाने ॥ २ ॥ वरडुनि घावे कीरती ॥ असली सुबुद्धि ते ही हरिती ॥ ३ ॥  
समयीं म्हणता पैका वैचू ॥ अंतरि सहस्र तिडका विचू ॥ ४ ॥ लागली देखुन उचकी  
॥ स्वीसुतवंधु पैका उचकी ॥ ५ ॥ कंठीं कुडक्या मुद्या ॥ अवधीं संपत्ति जाईल  
उद्या ॥ ६ ॥ अमृतेविण मति बरळा ॥ अंतरि सावध तो एक विरळा ॥ ७ ॥ १९ ॥

हरि तू येये रे तासासि दर्शन देई रे ॥ धु० ॥ हें वय व्यर्थ चि गेले  
पाहीं रे ॥ या संसारीं सार्यक नाहीं रे ॥ संचित मजला न दिसे काहीं रे ॥  
हरि तू येऽ ॥ १ ॥ आस तुझी धरि कास निरंतर निदिदिनि सञ्चिध  
राहीं रे ॥ हरिऽ ॥ सजाणा जातीचा कसाई रे ॥ सेना सद्दंशीचा नाहीं रे ॥  
तेये तंव न विचारिले काहीं रे ॥ त्याचा वैर्यनीं पुरस्कर होउनि नृपतीची  
डोई त्वां केलीस नाहीं रे ॥ हरिऽ ॥ २ ॥ शबर किरात कोण बढाई रे ॥  
तेथ वनात वनफल खाई रे ॥ भाविक श्रीदामोदर राहीं रे ॥ अैधमर्षण मिसे  
कुणबटे सेतांत बाधिलासी नाहीं रे ॥ हरिऽ ॥ ३ ॥ नामा सुनात शिंपीभाई  
रे ॥ नेणों त्याची किती कमाई रे ॥ कैसा जालासी सुखदायी रे ॥ संपादुनि  
लोकिक तथा धरीं दुध प्यालासि नाहीं रे ॥ हरिऽ ॥ ४ ॥ हरि तुझी काप नदू  
चतुराई रे ॥ तुजला उत्तम मध्यम नाहीं रे ॥ आपुले चित्तीं विचारनि  
पाहीं रे ॥ अमृतरायावरि कृपाळू जालास तरि गांठुडि तुझी काहीं गेली नाहीं  
रे ॥ हरिऽ ॥ ५ ॥ २० ॥

राम गोसावी कीं जाहला अवधे मिळोनि पाहूं चला ॥ धु० ॥ काढुनि  
मोतीयाची आंगी ॥ दिव्य विभूति लावी आंगी ॥ जैसा भव्य पुरातन जोगी ॥  
शरयूक्तीरीं बैसला ॥ १ ॥ केंकूनि दिल्ला बादली चीरा ॥ वाटिला मोतीयाचा  
तुरा ॥ फेडुनि पिंवळ्या पीताबरा ॥ वर्नीं वळक्ले नेसला ॥ २ ॥ अती  
होऊनि बेजार ॥ काढी किनखापाची वीजार ॥ जैसी जुनी तुटकी पैजार ॥  
तैसे राज्य झुगारिले ॥ ३ ॥ धाढुनि लक्षणा सुभटा ॥ चीक आणिला प्रार्थुनि  
बटा ॥ मऊ केशाच्या केल्या जटा ॥ दिव्य तांबळ्या धगाधगीत ॥ ४ ॥ उदास  
होऊनी सुवर्णनगीं ॥ सञ्चिध सीता बैसली उगी ॥ भेटीस न लगे परवानगी ॥  
उघडे दर्शन चांगले ॥ ५ ॥ भरते रामाते विनवीले ॥ त्यासी पादुका भाष्य  
दिल्हे ॥ चौदा वर्षे राज्य भले ॥ करितोल आतां पाहुका ॥ ६ ॥ मर्दुनि रावणा

कंटका ॥ सधर्मे स्थापुनिर्या नेटका ॥ स्वार्जित राश्याच्या पादुका ॥ पार्यो  
घालिल दिसताहे ॥ ७ ॥ येथे बहुत फार कष्टले ॥ नाना दुःखांदी वेष्टीले ॥  
ब्रह्मानंदसुनी भ्रष्टले ॥ होईल लाभ तेयेहे ॥ ८ ॥ ब्राह्मण ब्रह्मनिष्ठ भवताले ॥  
राम दर्शनाते आले ॥ भगवच्चर्या कस्तनि जाले ॥ ब्रह्मानंदी निमश ॥ ९ ॥ तेथे  
चांगला एकोत ॥ निवळ होताहे वेदांत ॥ क्षणभरी करुं चला विश्रांत ॥ हा  
रुटधंदा सोडुनिर्या ॥ १० ॥ रामे सोडुनि दिघला कोप ॥ जटा गुंडाळुनि केला  
टोप ॥ केवळ वैराग्याचे रोप ॥ अक्षय्य शरीर रामाचे ॥ ११ ॥ करुनि पर्ण-  
कुटीची मठी ॥ भगवी धवजा उभवी गुढी ॥ नाहीं चोपदार देवडी ॥ दाही  
दिशा मोकळ्या ॥ १२ ॥ जवळी नाहीं मणी कुटका ॥ तेथे कैचा जरीपटका ॥  
हा तब परमर्थ नेटका ॥ विवेकासी आणिला ॥ १३ ॥ सेवक अमृत  
राय भगवान ॥ त्याला अखंड हैं चि ध्यान ॥ आपले जातीचे महिमान ॥ ज्याला  
त्याला आवडे ॥ १४ ॥ २१ ॥

अखंड हरि हरि वदा बापानो ॥ किति सेवाल धनदुर्मदा ॥ भु० ॥ काय  
वाटेसी न मिळती चिध्या ॥ काय भौपळा न मिळे दुध्या ॥ काय सृष्टीत आटव्या  
नव्या ॥ गेली घडि आजिची नये उव्यां ॥ १ ॥ काय सांडेनि गोष्टी खव्या ॥  
काय दुःकाळ पडिला कन्या ॥ काय महर्गं तृणाचा बोर्या ॥ ह्या तो शुकाच्या  
गोष्टी बन्या ॥ बापानो० ॥ २ ॥ काय लोकीं दारेठे रोधिले ॥ काय न  
घालिती चार जोधले ॥ काय ग्रामांत नसती देउळे ॥ नका सेऊं दुर्मद आंधके  
रेबा० ॥ ३ ॥ बाहु असतां आपणापाशी ॥ तेथे कशास पाहिजे उशी ॥ काय  
अहव्यण महदाकाशी ॥ काय शक्ती ठाव नेवी कुशी ॥ रे बा० ॥ ४ ॥  
कर नोडुनि अमृत विनवितो ॥ भुज उभारोनी गर्जतो ॥ जो निश्चय धरेनि  
बैसतो ॥ त्यासी बसले ठार्यी देतो ॥ रे बापानो अखंड० ॥ ५ ॥ २२ ॥

वैराग्यभाष्यासारिते भाष्य नाहीं ॥ भु० ॥ परि तो विवेक मुख्य असावा ॥  
साधनमात्रालागी विसावा ॥ संतसमागम वसावा ॥ संशय सकळ पुसावा ॥ किमपि  
नसावा काहीं ॥ १ ॥ चिध्या चिरगुटांची भरती ॥ सपता सारली परती ॥ देहोंचीं  
दुर्खे साहीं ॥ २ ॥ डोइस टोपी कीं चिदोटी ॥ गडवा पुरे एक लंगोटी ॥  
समर्पी भाकरटुकडा रोटी ॥ वस्ती पर्णकुटींत ॥ हरि हरि जपूनी राहीं ॥ ३ ॥  
हती घोडे पालख्या उंठे ॥ त्याचे मार्गे उळंड झटे ॥ कारभाराचे व्यसन खोटे ॥  
जैसे कुटके पेटे ॥ बुडविती मध्यपवाहीं ॥ ४ ॥ सेवक अमृतराय संतांचा ॥ हा  
चि पूर्ण मनोरथ त्याचा ॥ अर्पित काया मन वाचा ॥ अंतर्ज्ञाहा साचा ॥ यासि  
चिहूल हकिसणी मायी ॥ ५ ॥ २३ ॥

अज्ञानाचें जें वास्तव || त्यांत दोरीचें महांडुळ || इसलें नसतां ही समूळ ||  
उगंच मन हें भय पावे || १ || सखया धांव पाव सहुरुराजा || गुणियाच्या  
गुणिया० || धु० || नव छिंद्राची फुटकी नांव || तीत येकाच्याचि टिकाव ||  
मृगजलडोही गेला आव || नकळे माव हे याची || २ || शुक्तिरुप्याचे रूपये  
केले || त्याजवर स्थाणु चार आले || अमृतसमान मूर्ख येले || यास्तव तुजला  
श्रमविती || सखया || ३ || २४ ||

सेविना श्रीगुरुकुळब्रह्म वैलोक्य गोकुळा || दारापुत्र अनुकूळ || आहे आहे नाही  
नाही || १ || तुटली संसाराची झेल || भक्षी वाळला चि बेल || साजोळे  
दिव्यासी तेल || आहे० || २ || पुरे धोंगडेसे छीट || भिकेचे चि मूठ पीठ ||  
तेयें भाकरीसी मीठ || आहे० || ३ || पोट मात्र भरायास || न करी कोठे ही सायास ||  
तेयें खेटर पायास || आहे आहे० || ४ || पोटिं लागतां चि भूक || न हाणे शिळे  
साजूक || पोळी पातळ नाजूक || आहे० || ५ || होतां अरि निष्काम || मुखी  
आले रामनाम || मृदंगाचें काम || आहे० || ६ || साषा अमृत परमार्थ || न  
करि कोणासी वादार्थ || घरी लागला पदार्थ || आहे० || ७ || २५ ||

जय जय श्रीरामा श्रीरामा || दूरि करी भवकामा || धु० || तुझी दया तथा  
वरी जेणे धरिले मनोलगामा || १ || भरतवंडसेताच्या नरतनुशेताच्या साधिन  
मी हांगामा || २ || व्याही जांवाह सुत कांता न रुचे हा हांगामा || ३ ||  
अमृतरप्य हुरिभजनास्तव धंदा सोडुनि किरतो रिकामा || ४ || २६ ||

जय जय मल्लारी मल्लारी || तूं आमुचा कैवारी || धु० || चिधि हर सुर नर  
तुजला ध्याती || आदि करुनि शैलारी || १ || चंपाषष्ठी कुळधर्मी जन || जन  
अर्चिताती कैलहारी || २ || देव्हारा बसवुनि हरि || पूजीतो नंदाचा खिल्लारी ||  
अमृतेश्वर निज दरिद्र शत्रु || ठोकितसे कैलारी || ४ || २७ ||

अरे तूं भुलूं नको भुलूं नको || स्वहिता अंतरसालि || देह पांचाचें पांचाचें  
पांचजण नेतील || जीव हा अज्ञानी नेयाला || धर्मदूत येतील || हिशेव पापाचा  
पुण्याचाचि || चित्रगुप्त घेतील || १ || केल्या कर्माचे फळ बापा || अकश्य  
ते देतील || २ || वेदशास्त्राच्या उपदेशे || निरभिमानी होये || राहे लीनपणे  
सर्वाशी जैसे पातळ तोय || क्षमा आत्मलें धरावी || अबोलणीं जणु भूय || आत्म  
विचारे पुसावी || संतजनांते सोय || ३ || वैभव जायाचे पापबळे जाईल सत्ता  
श्रीहरिची || ४ || हरि हिरुन नईल || होई सावध रे || ५ || तरि च वरे  
होईल क्षेम कल्याणी || अमृतेश्वर दईल || ६ || २८ ||

११. महांडुळ=एक प्रकारचा साप. १०. शुक्ति=जीत भरते असतात अशी विष  
११. रैलारी=इद्र, १२. कलहार=कमल, १३. खिल्लारी=गुरुखी, गोवारी.

या रे सज्जन हो यारे ॥ मनि धरुनि विनयारे ॥ होतो नाश वयारे ॥ यमास  
नाहीं दया रे ॥ हरिगुणवर्णन श्रवण मनन करुं काशि हे चि गया रे ॥ १ ॥ जारे  
श्रीगुरु लार्गिभजा रे ॥ श्रीहरि लार्गि वजरे ॥ निज गुन पर उमजा रे ॥ अंतमु-  
ख सुखवृत्ति कसनियां विषयस्मरण वर्जा रे ॥ २ ॥ कारे जोडुनि बहुत  
टकारे ॥ संसारीं अटकारे घडे केवि सुटका रे ॥ लोकप्रतिष्ठे साठीं ॥ देशोदेशा  
किति भटकारे ॥ ३ ॥ सारे चिन्मयरुपि ओसे रे ॥ हे गुरुलार्गि पुसा रे ॥  
महातत्त्व गंवसरे ॥ प्रत्यय किमपि न ये तरि क्षणभरि इच्छारहित बसा रे ॥  
॥ ४ ॥ यारे लोभ मनांत वृथा रे ॥ ऐका ईश कथा रे ॥ लागा संतपथा रे ॥  
अमृतेश्वर हरि भजने चुकती जन्ममरणचलथा रे ॥ ५ ॥ २९ ॥

गंगाधर संग येई रे ॥ धु० ॥ संग असोनि निसंग येई रे ॥ धु० ॥ धृ-  
तचंद्राचे वाहन जाणुनि ॥ करीं धरितोसि कुंरंगा ॥ येई रे ॥ १ ॥ चिपुरसुदरो  
चिन्मयगौरिलिंस्तेमुखपंक्खिभृंगा ॥ येई रे ॥ २ ॥ गञ्चर्माबर खपर मिरविशी भू-  
षण भूति भुजंगा ॥ येई रे ॥ ३ ॥ अति प्रतिकूल समाधिसी देखुनि करिसी दाह  
अनंगा ॥ येई रे ॥ ४ ॥ मृड हर हर हे कीर्तन करितो ॥ घेउनि टाळभूदंगा  
॥ येई रे ॥ ५ ॥ आत्मतरंगाकार असो मति ब्रह्माकार अभंगा ॥ येई रे ॥ ६ ॥  
शंकर सांब कुटुंबासह ये प्रेरनि नंदितुरंगा ॥ येई रे ॥ ७ ॥ अमृतेश्वर कवि  
कल्पतस्वरि अद्यपाक्षिविहंगा ॥ येई रे ॥ ८ ॥ गंगा० ॥ ३०॥

उमाकांत कह दाखविल चरण मला ॥ धु० ॥ दशभुज कर्पूरगौर गौरी  
अर्धांग सांग गांगैँ शिरीं आईं जटा ताळि शरद्दंद्रकला ॥ १ ॥ बह्यविद्वर्यवर सैरि  
सृपोत्तरीया शिव तुरीय गिरिदरि गरि अस्ति विष्णु मानवला ॥ २ ॥ निटिलैनन  
कुटिल धूवलीमुलि पटविरहित कटि अजीन कुटी चका रामसमस्कटिकशिला ॥  
॥ ३ ॥ इंद्रियैर करीं धरोनि उंदिरावरि बसोनि तिंदि विघ्नासि करि कुंदि तो  
सुत गमला ॥ ४ ॥ नंदिवरि आनंदि आनादिसाहित देव बंदिजन बंदिति संस्तव-  
ती सुरशिवा अमला ॥ ५ ॥ अमृतकलैशीपाणि सैंब्र मृत्युंजय नृत्यपिष्य श्रुत्य-  
र्थाकार तो कृत्यकृत्य भूत्यपाल भला ॥ ६ ॥ ३१ ॥

चूर्णिका ॥ रे रे आदिरौजवंशावत्सौ ॥ स्वराज्यसरोवरवियोगितबालकलहंसा ॥  
अंसौवरुनि गलितोत्तरीयं पुंसौ ॥ चौसाचा गर्भे कंरीरिगवसावयालागि विवेसा

४४. कुरंग=हरिण, ४५. दिमत=गालांत हसणे, ४६. पंकज=कमल, ४७. गांग=  
भागीरथीचे पाणी, ४८. सरिसुप=साप, ४९. निघिल=कपाळ, ५०. इंदिवर=कमल, ५१,  
अमृतकलशपाणि=अपूताचा घड आहे हाती ज्याज्या, ५२. सांब=स + अंब (अवे-  
सहवर्तमान) ५३. आदिराजवंश=मनुवंश, ५४. अवतंस=भूषण, ५५. अंस=खांदा, ५६.  
जत्तरीय=अंगवस्त्र, ५७. पुंसा=हे पुरुषा, ५८. कंसारिंकण, ५९. विवसा=उरकष्ट हळा,

धर्मनि वाजवितोसि निश्चयनधंसा ॥ तरि येये पाहिजे भर्हिसा ॥ तेव्हा चि हरि-  
दर्शने होसील हिँसां ॥ अंगीकारावी उत्तरमीमांसा ॥ 'शीर्णपर्णानिलैहारे शुष्क  
करावे स्वदेहमांसा ॥ सांसारिक दुःख विवेचावयालागि आभ्यप्रशंसा ॥ विवर्जित  
पैरभंसाचिया पैदैपांसामाजि सांसारिक जनरहित असावे ॥ केवळ विविक्तेशी<sup>६०</sup>  
संत्यक्तुर्वासनारचितमृदुआसनावरी मैयादिवामनायुक्त हारेत्यापना करित बसावे ॥  
ब्रह्मादिभुवन मोगी रसावे ॥ यैद्यच्छालाभ संतुष्ट द्वंद्वातीत<sup>६१</sup> विमत्सरपणे विलमावे ॥  
आमानित्यादि साधने भगवद्विती पुसावे ॥ अंतर्बाद्य वैराग्य भाग्यामाजी योग  
सदाचरणे मनास कसावे ॥ दुराग्रह वितंड वाद न करुने सच्छास्त्र सहुरुचाक्ष प  
परिसावे ॥ तीर्तीयभागउर्वरीत<sup>६२</sup> शीर्णर्वोत उठावे ॥ निलंजपणे चित्त वठावे ॥  
ब्राह्म मैहूर्ता पासुनि शथासनस्थ नित्य परक्षा परब्रह्म वस्तु अनुभवुन सहस्र  
दलपैकैजीं सहुरुध्यान मानसपूजन आजपाजपानंतर प्रातःस्नान संध्या ब्रह्मसैनातन  
जप करुने यथापद्माति वैदिक तांत्रिक मिश्रित परमेश्वराचन्न आरंभावे ॥ पुरुष-  
मूकोक्त षोडशोपचारे ययापद्माति लब्धोपचारे तन्मपतेने शैली<sup>६३</sup> दैैरमयी लेञ्या-  
लेख्या सैकैती सूर्यमंडलीं जळीं स्थळीं अष्टमूर्तिस्त्रस्तुप श्रीहरिस पुजावे ॥ स्वस्ति-  
कासानि निमीलिर्तीधरावियोगी दंतपंक्ति अस्पष्टरशानासमैकौयशिरोश्रीवं अर्धोन्मीलित  
नेत्र तत्परमुदाधृत हृत्कमळीं महाविष्णुचे ध्यान धरावे ॥ चरणकमळीं नाभिकमळ  
कमळमाळामंडित हस्तकमळीं मुखकमळीं नेत्रकमळ हा विमळ कमळविश्रहा भक्त  
मनोभ्रमर जीवन साधक नेत्र षडद्वंद्वाराम सजल जलदश्याम कनक मुकुट कनक-  
हार कनककुडल कनककेयूर कनककटक सौंदर्य कटकाकाति अकपट अति  
विकट कनकवृष्टिकारक परम प्रसन्न ईषद्वास्य वरदानाभिमुख चतुर्भुज शंखचक्र-  
गदापद्मपीतांबरथ आपादलंबिनी वनमाला ॥ कालत्रयाबाधित सत्यज्ञानानंदैक-  
मुर्तीच्या एकैका अवयवीं चित्त स्त्रिर करित जावे ॥ शैनः शैनः अजितस्तु  
चित्तावे ॥ चित्तितां चित्तितां नखशिल चित्तावे 'स्वेद रोमाच वाक् गदगदादि  
भगवथेमानंदमभतेने साक्षात्कारे सकलमनोरथसिद्ध होउनि निजानंदपदीं पावावे ॥  
ऐसा बहु बहु प्रकारे सज्जनसांप्रदाये शिक्षिला ॥ मग दीक्षाधिकारार्थ पूर्णकृपा-

६०. हिसांथंड गर., ६१. शीर्ण=सुकलेले, ६२. अनिल=वारा, ६३. परमहंस-  
संन्यासी, ६४. पांस=भूळ, ६५. विविक्त=एकांत, ६६. यहच्छालाभ=नशीबाते होणारा  
लाभ, ६७. द्वंद्वातीत=सुखदुःखादि जाडघराहित, ६८. तातीय=तिसारा, ६९. उर्वरीत-  
शिल्क, ७०. शार्वी=रात्र, ७१. ब्राह्ममुहूर्त=पहाड, ७२. पंकज=कमळ, ७३. सनातन  
=शास्त्र, ७४. शैली=दगडाची, ७५. वाहमयी=लांकडाची, ७६. लेप्य=चित्र, ७७. सैक-  
त=वाळवंड, ७८. निमीलिताधर=मिटलेले ओढ, ७९. काय=शरीर, ८०. श्रीवा=मान, कंड.  
८१. स्वेद=धारा.

कटाक्षे लक्षिला ॥ दक्षिण श्रवणि लागुनि श्रवणे गभादि इंद्रियांसि न कठता  
धगवतगहित द्वादशास्तर वासुदेवमंत्र उपदाशिला ॥ आत्मकंठकोपनिषदान्त्र स्वात्योदक  
विदु श्रवणशैक्षिपुटी प्रवेशला ॥ अहमादि वामुदेवयनुभवे अंतसमुद्री उज्ज्वलित  
मुक्ताकरे आवशला ॥ कंठगत चामोर्कैवल् गुरुष्पदिष्ट अदर्शदर्शने लाभला ॥  
एवं देशिकराय प्रदक्षणुनि नमस्कारिला ॥ प्रशस्त कालिदीतीरं स्थिर जाहला ॥  
तो निर्गुणपूर्तीति पावला ॥ अमता ही समुणमाक्षात्कारार्थं मधुवनी चालिला ॥ १ ॥

कडवे ॥ पांचा वस्त्राचे मूळ ॥ कदा न करी मुळ मूळ ॥ खाउनि कंद फल मूळ  
करि पातक निर्मूळ ॥ मूळ मंत्र जपुनि देव पूजी जाणुनि वाहे फूल ॥  
सेवुनि कालिदीचै कूल ॥ नेसुनि वल्कल र्द्धकूल ॥ ध्यात मानस अनुकू-  
ल ॥ जेव्हा भुक्तीची ये भूल ॥ तेव्हा म्हणे वायु भूल ॥ बांधूनि धैर्याचा पूल ॥  
कदा न पेटकी चूल ॥ जसा झूलपाणी कंथा ना शूल ॥ तसा सुखे झुलतसे  
भक्तिपैये टाकितसे पाउल ॥ शुद्ध इलु जेवि तूल ॥ वस्तुमात्र वासुदेव हैं चि  
धन करि वसूल ॥ कदा व्याकुळ नोङे गोकुळ ॥ पसिस बकुळमूळ सुकलसे  
वाहे ॥ मोकली तनु उकलुनि मग सकळ विवस टकलुनि स्वीय कैलेवर शिशु  
किं विकल तो आकळुनि मानसि कळ करुनि शाकशकळ पिकलेसे फल तुळ-  
सचेव दळ अंजुळिने जळ ॥ घेऊनि असुनि विजौनि वसुनि अर्चन हरिचे पूजन  
करित भजन चि प्रिय जाहला ॥ १ ॥

संतपदाची जोड वे हरि० ॥ भु० ॥ संतसमागमे आत्मताचा सुंदर उगवे  
मोड ॥ १ ॥ सुफलित करुनि पूर्ण मनाते ॥ पुरबित सर्व हि कोङे०  
॥ २ ॥ अमृतेश्वर श्रीहरिभक्ताचा ॥ बोवट करितो गोड ॥ ३ ॥ ३६ ॥

गमन नसे ज्या गावी तेथिल नाट कशास पुसावी ॥ होऊनि गोसावी ॥ हरि-  
कथाचि परिसावी ॥ भु० ॥ मिक्षा मागुनि निसहतेने ॥ संगतिची पोसावी ॥ ४ ॥  
सुखे मिळो खंबाइत अपवा भगवी नेसावी ॥ ५ ॥ दुर्वाक्ये गोसावी आपण  
अमृतयृष्टि वर्षावी ॥ ६ ॥ ३७ ॥

कोठे नव जावे नव जावे श्रीहरिलागि भजावे ॥ भु० ॥ बोचैदिवसां घाटा  
भरुनि ॥ उदक करुनि च त्यावे ॥ १ ॥ समर्थी आहया अतीताशी ॥ यथाइकि  
भोजन दावे ॥ २ ॥ स्त्रीपुत्रादिक छालिती ॥ त्याचे वचन उगीच सोसावे  
॥ ३ ॥ श्रीमद्भागवतालागि वाचुनि आपण ओपण उमजावे ॥ ४ ॥ स्वच्छुदे-  
उठतां बसता ॥ नारी अमृतेश्वरासी गावे ॥ ५ ॥ ३८ ॥

१२. अवणशुक्ति=कान होच शिप, १३. चामोकर=सोमे, १४. देशिक=गुरु, १५. का-  
लिदी=यमुना, १६. प्रतीती=अमृतम, १७. कळ=तीर, १८. दुकळ=धत्त, १९. तूळ=का-  
प्त, २०. सुम=कूल, २१. कलेवर=पारीर, २२. विजनी=इकाती, २३. कोड=हीस.

मोहित होऊनियां फिरती अज्ञानाच्या राती ॥ ज्याला त्याला आवडे पिंवळी  
माती ॥ नगनज घालुनि त्रैलोक्यांत न माती ॥ वितभर पोटासाठीं देशोदेश  
जाती ॥ ऐशा योर्गे भगवंत कैसा भेटे ॥ विषय सेवितां आयुष्य सर्व हि आटे ॥  
॥ ४० ॥ रात्रिदिवस अवधा काढ लोटे ॥ रूपये द्वचिती माती त्याचे भूषण  
मोठे ॥ जोडुनि आणिती हिरवं पिंवळे गोटे ॥ रचिती उराशिरावरि लोक  
मोठे ॥ ३ ॥ विदुगोळक शुक्किकैत पडतां स्थाती ॥ त्याला भौळे लोक नेणुनि  
म्हणती मोती ॥ पाणीयाची किंमत करिती लक्षुनि ज्योती ॥ हरिगुण श्रवणा  
यांचुनि कंठी शवणा धरिती ॥ ३ ॥ कीठक मारुनि देशी आलविताती जंतु ॥  
शालामधिरमेहे न व कांतप्याचे तंतू ॥ भूषण मानूनि गैरवितात नातू पंतु. तपायेगे  
म्हणवितात पंडित किंवा पंतू ॥ ४ ॥ करिति अलंकार गैरीवरि कापसाचे ॥  
आपण कानीं घालिति काप साचे ॥ मेवुनि आशीर्वाद न घेतीं तापसाचे ॥ तेणे  
योर्गे पावतीताप साचे ॥ ५ ॥ आमज्ञाना विरहित देहीं ममता गाढी ॥ पाहुनि  
शारशांत सरसी करिति दाढी ॥ घेवुनि चिमटा पांढरे कैस काढी ॥ आपण  
सदन्न भक्षुन इतरा कदम्ब वाढी ॥ ६ ॥ नधर देहा साठीं अक्षय करितो वाढे ॥  
गुंतुनि ममता ते कासिनीचे चाढे ॥ पुराण ऐकुनि देखत देखत शाहाणा नाडे ॥  
तो हा अमृत इच्छितो संसाराचे स्तैङ्गि ॥ ६ ॥ ३९ ॥

बैतशीकुसुमसम कांति हरिची ॥ सूक्ष्म तंतूचि उंच घोगडी ॥ पदरीं तकटि  
कोर जरीची ॥ १ ॥ हे मयिता ममताचि गळाली ॥ रैंकम दोरी दो करीची ॥  
॥ २ ॥ अमृत सदुदित चिंतीतस ते ॥ मूर्तीं यशोदेच्या दृदयीची ॥ ३ ॥ अत-  
सीकुसुमसम कांति हरिची ॥ ४ ॥ ४० ॥

मन रामों रंगले ॥ अर्हणतराणिनिभ किरण चरणतळ मम हृदया लागले ॥  
सगुण दिसे परि निर्गुण निष्कळ निजानंदमय परब्रह्म ते निर्हरहित सुब्राह्मण  
जाणती ॥ स्वसंवेद्य उगले ॥ २ ॥ सत्वलम्य अमृतल तत्वगत शांति परमळी ॥  
शांति पावुनि सकलावस्थातीत थीतेमंय अनवरंत जागले ॥ ३ ॥ ४१ ॥

ते हि माय पंदरीशी पाहिली ॥ ४० ॥ जो जो वैल भेटि ॥ तो तो तराया  
साठी ॥ कांट कर ठेवूनिया राहिली ॥ ते हे माय पं० ॥ ४ ॥

१२. साडे=समाति, १५. अतसी=जवस, १६. हकम=सीमे, १७. तरण=सर्व, १८.  
जिस्स=कपद, वांकडे, १९. संवेद्य=समज्ञानासारसे, २०. वीत=गत, २१. अमधरतन्त्रनिरंतर,

## ॥ चिंतामणि विरचित सीतास्वयंवर ॥

होते अधी च सीतास्वयंवरोत्सव भैरोप जन काने ॥  
 ऐकुनि गमनोत्सुक तों पाठविले लभपत्र जनकाने ॥ १ ॥  
 शाली भोगाहि वर्ये गुणे हि महिजा नवीन कनकलता ॥  
 यापरि धावति यावद्गूगत भूपालभृंगजन कल्ताँ ॥ २ ॥  
 होते सुरूप आर्धी परि भूषविती स्वदेह कनकाने ॥  
 नृप कीं पाहुन रूपा द्यावी सीता अम्हांस जनकाने ॥ ३ ॥  
 येतां नृप जनकाने बैसविले सर्व मांडवामाजी ॥  
 तो पाहति खिडकोतुन सीतेसह सर्व मांडै वामा जी ॥ ४ ॥  
 सिंहासने नृपति ते आक्रमिती जैवि कैसरी शिखरे ॥  
 याला अनुगुण उपमा है च मला भासली बरीशी खरे ॥ ५ ॥  
 पाहत असतां तनया विकसितनयना वरोन वसुधेची ॥  
 सर्व म्हणति है धारा क्षितिपतिनयना वरो नव सुधेची ॥ ६ ॥  
 चित्ते सीते वर नृप होते केवळ सभेत देहांनी ॥  
 मग संहज बादू विषयीं पदोपदीं अनवधान दे हानी ॥ ७ ॥  
 मग आणविले धाङुनि गन हय वृषभाद्यनेक सामाने ॥  
 चाप तयाचे होतो जो सत्वर तुष्ट देवसा माने ॥ ८ ॥  
 कथितां काय पशुचीं पाहु नका यातना थको दंडा ॥  
 आणिति असे जन यले शकटशते भूतनाथकोदंडी ॥ ९ ॥  
 त्यजितां सभांगणीं तो जनके हरचाप सापसा पडला ॥  
 भूपतिगण ही सज्जीकरणव्याधीत साप सांपडला ॥ १० ॥  
 तों येउनि चैरानीं कथिले जनका बहूत मोदैने ॥  
 कीं तो गाधिज आला या लाजावे बहू तमोदैने ॥ ११ ॥  
 मग तो सत्वर भूपति जाप पुढे कीं तपःपद घराशी ॥  
 आले सुकूते दुलभ तरि गेला सत्य सौपदधराशी ॥ १२ ॥  
 वंदुनि पूजुनि मग त्या जनक पुसे बा मुनीशा सुकुमार ॥  
 सुगुण सुरूप सुलक्षण है कोणाचे लसप्रभकुमार ॥ १३ ॥  
 ज्याचा न शत्रुहदया त्यजुनि स्वर्मी हि भयद झार थरे ॥

१. महीप=राजे, २. महिजा=सीता, ३. मांड=थाठ, ४. वामा=सुंदर लड़ी, ५. कैसरी=सिंह, ६. अम्हांस=योग्य, ७. सुधा=अमृत, ८. अनवधान=दुर्लक्षण, ९. भूतनाथ=शिव, १०. कोदंड=धनुष्य, ११. चार=हेर, दृत, १२. भोद=आनंद, १३. तमोद=रूप्य, १४. सापदधराशी=विपत्तिसह पापवर्त, १५. लसप्रभ=सुंदर,

त्याला च हे सुत नृपा बाप असै मानिती दशरथा रे ॥ १४ ॥

नामे करुनि बापा सहूगसौजन्यधाम हा राम ॥

हा लक्षण दोघेहा शौर्यशशि॒चे नृपा मैंहाराम ॥ १५ ॥

येणे चि पूर्ण केळा मद्यज्ञ वधूनियां त्वनीक वनी ॥

याच्या च सतत रिक्षला भूपा बल्मीकैभू मुनी कवर्णी ॥ १६ ॥

याच्या च मार्गर्णी ती भूपा सत्कारि ताटका अंसुनी ॥

पावे सद्रति कीं ते पावति दुर्गति न देति जे असुनी ॥ १७ ॥

येणे सुनाहु वधिला हे तरि किति शौर्य रामरायाचे ॥

एतत्करे च सर्व हि राक्षसगण भूवरा मरायाचे ॥ १८ ॥

जे स्त्री होय शिला तें कौशल याच्या च बा पदरजाचे ॥

हा तो च नृपा धरितो घेंनादाचा हि बाप दैरं ज्याचे ॥ १९ ॥

भूपवरा हे आले स्वर्यंवरमहोत्सवा पहायास ॥

न कले बाल्ये दुष्कर कीं सुकर डैयाधिरोप हा यास ॥ २० ॥

मग तो शौर्य श्रीधर अवडे रघुराज तेंवि जनकमना ॥

देश जसा उंतं स्त्री वररूपा राजते विजैन कैमना ॥ २१ ॥

बहुवार रघुवरा मग पाहे वर्णुनि मनात ही अपणा ॥

निंदी जनक समर्थनी अविचारकृतेशार्दैवभंगपणा ॥ २२ ॥

मग आदरे बसविला सर्भेत घोशिक सशिष्य सर्विगण ॥

तैं तींत शोभती ते रविशशिसे भैरवकरानवयाभरण ॥ २३ ॥

गुरुसह सर्भेत येडुनि बसतां सूर्यन्विवायहीरमणी ॥

म्हणति मनीं भूप दुज्या लभ्य न रामाशिवाय ही रमणी ॥ २४ ॥

तैं येक सखी वर्णुनि गुण भूपां दासवी धैरजेते ॥

तैं एकुनि तोषविती चित्ता क्षणमात्र विविध राजे ते ॥ २५ ॥

हा तूं पहा महा गे गुणशाली गुर्जरैवनीप कधीं ॥

न त्यजुन यास सीते विषय करी निर्जरैवनीपकधी ॥ २६ ॥

यदंडभये परधनवस्त्रा न शिवोन वायु वावरतो ॥

जौ नाथ अंवंतीचा रुचल तरी गे नवा युवा वर तो ॥ २७ ॥

१६. महाराम=मोठे बाग, १७. चलमीकभू=वालिमकी, १८. मार्गण=बाण, १९. अस=प्राण, २०. घनताद=घेघनाद (रावणाचा गुत्र) २१. दर=भीति, २२. ज्याधिरोप=धनुष्याला दोरी लावणे, २३. विजन=एकांत, २४. कमना=सुदूर, २५. इशवर्यभंगपण=शिवाचे धनुष्य भोडण्याचा पण, २६. अन्वय=कुळ, वंश, २७. अववाय=वंश, २८. धराजा=सीता, २९. गुर्जरावनीप=गुजराथचा राजा, ३०. निर्जरावनीपकधी=इंद्राचे मन, ३१. अवंतीच्छउजजनी सर्भेषतालचा मुल्लू, ३२. युवा=तरणा.

हा शौर्यैदार्यश्रीसदन मदनसा कलिंगनवराजा ॥  
 सत्वर वर हा च दिसे सीते तुज योग्यसंग नवरा जा ॥ २८ ॥  
 हा तरि पहा सुलक्षणशौर्यनिधी नाथ बैगवैसुधेचा ॥  
 हाच तुजा भोग करो एक जसा देवपुणीव सुधेचा ॥ २९ ॥  
 हा तैलंगमहीपति ज्याच्या राज्यांत विप्र ताकास ॥  
 प्राशुनि राखिते अमृतद सुरभीची जेवि विप्रता कास ॥ ३० ॥  
 तो दावितो पहा वर साहाने भूपाल <sup>३१</sup>अंगदेशाला ॥  
 याते वस्त्रनि सीते शाश्वत तू पाल अंगदेशाला ॥ ३१ ॥  
 तो निषधनाय सीते जो श्वेतिसे महीप हारमणी ॥  
 याची हो तू हा ची येक जगी रिपुमहीपहा रमणी ॥ ३२ ॥  
 हा काश्मीरमहीपति ज्याची पिलदार परम ही पगडी ॥  
 वक्तुला हा च दिसे योग्य सये विजितपैरमहीप गडी ॥ ३३ ॥  
 किंचिद्विकितकंधर सखि तो च नरेद्र भालवा वाहे ॥  
 मन्मन याजवळ तुजा झीने मुखचंद्रमा लवावा हे ॥ ३४ ॥  
 केलभूप पहा सखि बसलासे धरूनि तो कठार करी ॥  
 जो बाल्यी च रिपुगणा करिस जसा सिंहतोक ठार करी ॥ ३५ ॥  
 या परि नाना भूपां दाखुनि मग ते इघृतमा दावी ॥  
 तैं सीतेचे किंचित् झीने आंत चि मुखाळज मोदा वी ॥ ३६ ॥  
 किति मधुर पहा दिसतो सीते वीरासनस्थ हा राम ॥  
 धामनिधि झ्यामतनु क्षाम नसे कामसा महाराम ॥ ३७ ॥  
 कुडलभंडितगंड <sup>३८</sup>श्रीखंडक्षोदलिस्त भुजदंड ॥  
 चंडद्युतिकुलमंडन शोभवि यत्तनु अखंड कोदंड ॥ ३८ ॥  
 भूप वर्दर्थ सरे वहति मर्नी जरि वहोत देवाचे ॥  
 ध्यान परी मन्मानस याचे नि तुझे च होतदेवाचे ॥ ३९ ॥  
 सीता वदे मला ही रुचला राघव शरत्सुधीकर हा ॥  
 परि हे तातपणस्मृतिसवत वदे दाखउन धाक रहा ॥ ४० ॥  
 अतिमधुरमृदुलतनु हा रम्बुनंदन वज्जसार हें चाप ॥  
 उचली कसा अशा गे कां फसला घालुनी पणा बाप ॥ ४१ ॥

३३. वंगवसुधा=वंगाल. प्रांत. ३४. देवपुणव=देवभेष. ३५. सुरभी=गायथ. ३६. अंगदे=बाहु भूपणी. ३७. शाल=शालजीडी. ३८. रिपुमहीपहा=शत्रुनाशक. ३९. विजितपैरमहीप=जिकिले आहेत शत्रुरूपी राजे ज्यावै. ४०. श्रीसंड क्षोदलिस्त=चंद्रनाची पुडज्याला चोपडली थाहे असा. ४१. चंडद्युतिकुलमंडन=सर्ववेशभूपण. ४२. सुधाकर=चंद्र.

तों कथिले ध्या हैं शिवधनु सगुण हि भूपजन करा ज्याने ॥  
 करिजेल तदधू ही सीता हैं स्पष्ट जनकराजने ॥ ४२ ॥  
 ऐकुनि तें वच पाहुन चंड हि कोदंड नृप विचारांत ॥  
 पडले किति क्रिति म्हणती जाउं पळुन तरि असे द्रिन न रात ॥ ४३ ॥  
 क्रिति वदति अह्मा बांधुनि सीतावरणोत्सवे न दाव्याने ॥  
 अणिले इथे हराया तेज कशाचा विवाह दाव्याने ॥ ४४ ॥  
 थकले ज्यास अणाया अनेक हस्यध्वृष्टमैकासर हा ॥  
 तें धनु सज्य कराया नृप हो कसतां कशास कास रहा ॥ ४५ ॥  
 सीतामिष करुनि पुढे घालूं पाहे धनुष्यमंग गळा ॥  
 प्राण हराया कळला जनकाचा बेत हा अह्मां सगळा ॥ ४६ ॥  
 किति वदती सीतेस्तव काव म्हणुन हैं धनु सजा उचला ॥  
 पळली न वोस वृथी मिळल दुनी स्त्री पुरास जाउं चला ॥ ४७ ॥  
 तों रावण नाशीररित वैद्यमास कडकडा गजे ॥  
 तें दचकले नृप तसे पशु हि न ते प्राप कडक डागा जे ॥ ४८ ॥  
 अभिमुख जावुनि मग त्या बैसविले अणुनि धौतुरायास ॥  
 सत्कारुनि हि नृप छाणे हार तसा लावुं या तुरा यास ॥ ४९ ॥  
 पडतां दृष्टि अकस्मात् दृशवदनाचा विरूप काय महा ॥  
 पळती दडती मानुनि सीतेसह सर्व बायका यम हा ॥ ५० ॥  
 मग तदूरु वदे हा सीतार्थ अला स्वये च दे यास ॥  
 जोड नृपा सरूप सुता कोणास तरी हवी च देयास ॥ ५१ ॥  
 परि जनके सूचवितां मंत्रिमुखे ज्याधिरोप दृशवदने ॥  
 करुनि स्मृये हि विस्मय केली प्रोकुलगळ वश वदने ॥ ५२ ॥  
 बोले जनका न कसी मर्कीर्ति अली श्रुतीत सुरसा रे ॥  
 कीं धातले दृशमुखे जिकुनि कारागृहांत सुर सरे ॥ ५३ ॥  
 म्यां तो शैल उच्चचिला सेश्वर ही भूप जो नैगामाजी ॥  
 मग या न कांबटावर शक्ति नृपा चढल काय गा माजी ॥ ५४ ॥  
 अणि सांगतों नृपा हैं धनु गुरुचे शंभुचे जरी नसते ॥  
 तरि म्यां मध्या च उच्चलुनि मोडुन ही टाकिले किं रे असते ॥ ५५ ॥  
 मग नृप वदे हंसुनि तुज आली येथे च रावणा शंका ॥  
 गुर्वैषपानाचि नगोद्धारि न वदतोस काय निशंका ॥ ५६ ॥

मग रोषभरे रावण उचलुं धनुरुत्तमा जंवर धावे ॥  
 तो विवार्थ हराचे आरंभी त्वीसमाज वर धावे ॥ ५७ ॥  
 लावुनि विश्वाति भुज ही कष्टे तेणे धनू उमे केले ॥  
 परि गरिर्भृगुणे रावणबला न गणुनी अनल्प घे झोले ॥ ५८ ॥  
 तितक्षयांत तो उचलिले धनु द्या सीतेस यां च शैर्वाचे ॥  
 गर्वाचे सदन वदे तो होय भ्लान तोड सर्वाचे ॥ ५९ ॥  
 परि त्या झोल न साहे मग धनुसह भूतली अपटला जै ॥  
 हुःख न तें त्यास परि स्मितमुख भूमृद्रणा निषट लाजे ॥ ६० ॥  
 रावणगतितें पाहुनि सर्व नृपांच्या भरे उरी घडकी ॥  
 रडकी होय मुखश्री गृहणाति न गति आज हो दिसे घड की ॥ ६१ ॥  
 हृदत धनु मग काढुन सावध ही कस्तनि तोषवी राजा ॥  
 त्या अणि सचिवा सांगे उठिव अतां या अशेष वीरां जा ॥ ६२ ॥  
 मग तैं सचिवे कथितां नृप हो धनुला गुणास योजावे ॥  
 कथुनि निमित्या बदले न उढूं आही तुळ्यो पुढौ जावे ॥ ६३ ॥  
 ते नृपदशा विलोकुनि बोले मिथिलेश तप्स रागाने ॥  
 राहो धनु हैं ऐका नृप छे सोडुनि तरी दरा गाने ॥ ६४ ॥  
 राहो गुणीधिरोपण परि एकहि भूप उचलुं ही न इला ॥  
 शक्त धनुवल्लीला शालि कशी हंत वीरहीन इला ॥ ६५ ॥  
 ज्ञाली निर्वर्ध धरा हैं वच रामा न शल्यसे साहे ॥  
 राहे विमनैस्क क्षण आज्ञेच्छू मग गुरुकडे पाहे ॥ ६६ ॥  
 द्या आज्ञा या धनुर्ते उचलुन वोहुन गुणाहि चढवीन ॥  
 कढवीन हृदय रिपुचे न वद कुवच हैं नृपाहि पढवीन ॥ ६७ ॥  
 हैं जीर्ण धनुष्य किती न पुरल माझ्या बलास हेमगिरी<sup>१४</sup> ॥  
 परि सैनुकंप द्यावा गुरुजी कर वरद हा मदीय शिरी ॥ ६८ ॥  
 गुर्वज्ञा मग घेडानि उचलाया चाप राम तो कास ॥  
 कासि तैं होय मुनिजना मुँझर तदधिक तदयि तोकास<sup>१५</sup> ॥ ६९ ॥  
 मग दडपितां पदामे अयो रामे उमेच तैं राहे ॥  
 धनु म्हणती मुनि भासे जाया मुनिचीच नीट हेरा हे ॥ ७० ॥

१४. गरिमगुण=मोषेपणा. १५. शर्व=शिव. ५०. भमृद्रण=राजसमुद्द. ५१. गुण=दोरी. ५२. इला=पृथ्वी. ५३. विमनस्क=हुःखी. ५४. हेमगिरी=मेहपर्वत. ५५. सातुकंप=सङ्कप. ५६. मुद्रर=आतंदातिशय. ५७. तोका=चालक.

वांकवि वैरिमुखासह कीर्तिसह हि त्या गुणास मग जोडी ॥  
 जोडी सीता वित्तासह भूर्गुजाहंकृतीसहित मोडी ॥ ७१ ॥  
 होतां भंग धनूचा कडकड भीम धवनी जगी पसरे ॥  
 घसरे इविरथ विसरे रामजपा जानकी वरुं हि सरे ॥ ७२ ॥  
 मिटले डोले किटले कान जगाचे समुद्र हि अटले ॥  
 तुटले नभ [?] तों फुटले ब्रह्मांड भयें झरे नगा सुटले ॥ ७३ ॥  
 भ्याले दिग्गज बोले नभ मेले भीरु भूमितल डोले ॥  
 सोले अहिश्चिर न्हाले घर्मभरे लोकपति भया ल्याले ॥ ७४ ॥  
 विधि मातृहिंसैकाच्या शिवले तें बहुत हस्तराजीवीं ॥  
 शुद्धर्थ म्हणुनि वाठे रामकरीं करुनि दे त्वरा जीवा ॥ ७५ ॥  
 वधिले तद्योगे बहु नृप रामे करुनि नित्वराजीवा ॥  
 शुद्धर्थ म्हणुनि वाठे रामकरीं करुनि दे त्वरा जीवा ॥ ७६ ॥  
 जातां पण सिद्धिस तो नृप कौशलयादि सर्वं ज्या माता ॥  
 अणवि दशरथा ही कीं हो राघव शात्र्पूर्व जामाता ॥ ७७ ॥  
 मग आनंदे जनक स्वसुतेचा सविधि हो विवाह करी ॥  
 तें वाठले समस्तां पडली साक्षाद्रमा विवैह-करी ॥ ७८ ॥  
 जातां विवाह अटपुनि राम स्वपुरास होय हो अडवा ॥  
 कडवा बहु तो भार्गव नृपकुलजलधीस मूर्त जो वैडवा ॥ ७९ ॥  
 तें रामाते सूचवि लक्षण ते कार्तवीर्यबाहु तरु ॥  
 ज्ञाले यत्परशुद्धीं दशाशत ही त्वरित जेवि ना हुत रुँ ॥ ८० ॥  
 वधिता जेवि हरीने पति कांपति बहु करेणुं कापेत ॥  
 तेंवि नृपस्त्री म्हणुनी ज्ञाला जो एक रेणुकापेत ॥ ८१ ॥  
 जेणे रुधिरसालित केलि करुनि भूमिभृदण कुठार ॥  
 ज्याचा च ख्यात जगी एक नृपति शोणितार्हण कुठार ॥ ८२ ॥  
 तो हा गुरुधन्वधक्षुभितमना पातला असे वाठे ॥  
 जमदग्निसूनु तरि त्या साधु वचे लाव राघवा वाठे ॥ ८३ ॥  
 तो भञ्जद्वन्नुरौरवरुष्ट वदे भार्गवर्षि रामाते ॥  
 वरिली कोणी शिवधनु मोडुनि भा वर्गवर्षि रामा ते ॥ ८४ ॥

५८. भूगुजाहंकृति=परशुरामगव. ५९. मातृहिंसक=आईला मारणारा (परशुराम). ६०.  
 राजीव=कमल. ६१. विष्णु (गण्डवाहन). ६२. वडवा=वडवाचि. ६३. रु=कापुस.  
 ६४. करेणुकापोट=हतिणीचे बच्चे. ६५. छ=पृथ्वी. ६६. शोणित=रक्त. ६७. भंजदतुरार-  
 वशष्ट=मोडलेल्या धनुष्याचे आकाजांते रागावलेला.

राम ह्येण धनु मोडे मलकरयोर्गं स्वयें च किङ्ककै कीं ॥  
 नसतां मर्तुं वदाया गरुडा ही धरिल काय भिड केकी॑ ॥ ८५ ॥  
 रे भंगिलेस रामा स्वर्यथ शिवधनू न तै अघ स्परतां ॥  
 परि जाण ष्यां न धरिली अजुनी क्षत्रियकुली अघस्मरैती ॥ ८६ ॥  
 राम वदे ते च न या द्विजभंगद शक्ति भार्गवा रामी ॥  
 होइल तैं हो हा तव परशूद्रुत भुजगमार्ग वारा भी ॥ ८७ ॥  
 मग मुनि बोले कोपुनि धे नव मन्त्राप राम हा मोड ॥  
 मग तुज ह्येन राघव कुलांत रिपुवातसह महा मोड॑ ॥ ८८ ॥  
 मग तै हि धनू चढवुनि दावाया राघव प्रताप सतां ॥  
 ईशल्व हरी मग तो अवलंबी भूगुज विप्र तापसता ॥ ८९ ॥  
 मग तो निर्विघ्नपणे सवधू श्रीराम पावला गाँवा ॥  
 गाँवा ध्यावा वाटे हाचि मला सत्स्वभाव लागावा ॥ ९० ॥  
 इति श्रीज्येतिर्विद्राजनजीवसूनु चिंतामणिविरचितः सीतास्वर्यंवरः समाप्तः ॥

६८. मंतु=अपराध. ६९. केकी=मीर. ७०. घस्मरता=पातुकपणा. ७१. मोड=अंकुर.

## धुंडिकुमार मोरेश्वरकृत चंद्रावङ्गी-आख्यान.

कुटिलौ विमला मतिनै वंचितसे जो बैजांत जायते ।  
 नमुं त्या श्रीहरिचरणा दुर्धर संसार व्रजिनै जायते ॥ १ ॥  
 शवणी वंशी वंशिष्ठनि संचरता स्मरेनि कुंजाते ॥  
 युवतिजन चालिला त्या सुरभिसमयसमलता निकुंजाते ॥ २ ॥  
 त्या एकसेरे उठल्या वाटति गोकुलधनातुनी चैपला ॥  
 किंवा ब्रजकुंडातुनि निघति स्मरवाहिच्या शिखी चैपला ॥ ३ ॥  
 स्वस्त्र गृहाङ्गने सर्वहि गोरसयिक्रय करावया रमणी ॥  
 निघता सत्वर मार्गी पाहति सहसा मुकुंद जारमणी ॥ ४ ॥  
 गोपावृत गोपाला पाहुनि गोपी सज्जोंक चालाया ॥  
 होउनि काप करावै म्हणती पशुपाळका कुचाळा या ॥ ५ ॥  
 चंद्रावङ्गी या नावै मुखरिण गोपी वहीण रैहीची ॥  
 धीठ सुरुपा चतुरा संगति अवथा ददा धरा ईची ॥ ६ ॥  
 या परि निश्चय करुनी चालति मार्गे समस्त ही वनिता ॥  
 वनि तांडव करि खोडव-रिपुचा सारथिहि आत्मभूजनिता ॥ ७ ॥  
 तों पर्यं पेंधाप्रमुखा धांवति शिशु मुररिपू दयालु गडी ॥  
 अवरोधुनि तस्त्रणीजन होंबाति अर्वाच्य फेडुनी लुगडी ॥ ८ ॥  
 सरकुनि चंद्रावङ्गिनै पेंधा बडवुनि सवेग टाळीला ॥  
 स्फुंदत स्फुंदत सांगे हुरि चल अर्णु तये खटाळीला ॥ ९ ॥  
 अतिरूप सुवय यांनी मानी तृणतुच्छ ऊर्वशी रंभा ॥  
 हंसगती पर्वं चमके गमती नमिताति ऊर्वशी रंभा ॥ १० ॥  
 सूच्यग्रा परि मुळिचा खंडित दिसतो वलित्रया भैज ॥  
 विश्रुत मदनास तशा जपुनि चला हुरि हरीं तिचा मैंज ॥ ११ ॥  
 पीनोन्नेत कुर्च घर्तुल रैमरदुर्जवदुर्गयुग्मसे दिसती ॥  
 तनुवाढ्मन आति चंचल म्हणणी कुटिलौर्लिका अनादि सती ॥ १२ ॥

१ चंद्रावङ्गी=राधेची बहीण, २ कुटिला=कंपटी, ३ व्रज=गोकुल, ४ व्रजिन=पाप,  
 मल, ५ धंषिष्ठनि=मुरलीरव, ६ सुरभिसमय=वसंतकाळ, ७ चैपला=विशुष्टता, ८ शिखा=  
 ज्वाळा, ९ चैपला=चापल्य युक्ता, १० राही=राधी (राधा), ११ खोडवरिपू=अर्जुन, १२  
 आत्मभूजनिता=असुदेवाचा बाप (कृष्ण), १३ माज=कंबर, १४ माज=उर्मटपणा, १५  
 पीनोन्नेत=गुष्ठ व उच्च, १६ कुच=सतन, १७ स्मर=मदन, १८ कुटिलालका=कुरलकेशी,

आति मृदुला करवल्ली सल्लील हि जीं सनाल कीं कमळे ॥  
 अहुत वदनश्रीची सुधंसीं जो पाहतां मृगांक मळे ॥ १३ ॥  
 विद्युम भंगाचे परि शोभे अधरोष्ट्र नासिका सरला ॥  
 तिलसुम सुंकचंचूचा पाहुनि मर्गर्व सर्व ओसरला ॥ १४ ॥  
 सर्वोक्तुष विराजे चपलायत द्विष्ट ते निकी लाली ॥  
 लजिनत शैतपत्रशी मज्जन करिते गभीर कीलैली ॥ १५ ॥  
 यापारि सौंदर्यची सीमा कायितां हरि वरे उठिला ॥  
 खंडिन गर्व तियेचा दाखवि मजला कुठे उभी कुटिला ॥ १६ ॥  
 पेंधा श्रीकृष्णाते दाखवि दुरुनी सगोरसा महिळी ॥  
 जीच्या सौंदर्याते साथ्यचि न मिळे सैसागरा माहेला ॥ १७ ॥  
 चंद्रावलिच्या खपा पाहुनि इच्छी हरी मनीं सुरता ॥  
 ते क्षणि भूर्ध्छत होउनि देवहि दवडी समग्र तो सुरती ॥ १८ ॥  
 ऐशा मतिने यदुकुलभूषण तेवां सर्वे किशोरीसी ॥  
 घेउनि गोपस्त्रीला मागत दायि दुध तो यशोरासी ॥ १९ ॥  
 मस्तुमिषे निजवस्तुसि याचित निस्तुलंगुणी त्रियांजयली ॥  
 कस्तुरिलिस-स्तनिचा चित्ते [हस्तनी?] हरी समाज वळी ॥ २० ॥  
 शपथपुरःसर करिसी जरि तूं संकल्प देहदानाचा ॥  
 तरिच घडेल सुकृत बहु नातरि यापरि धना सदा नाचा ॥ २१ ॥  
 बोलुनि मिथ्या पदरीं दुष्कृत कां व्यर्थ घेसि वाचाळा ॥  
 ठकविसि गोकुळतरुणी या तो स्थळिं सोड सर्व ही चाळा ॥ २२ ॥  
 नायिकसी चंद्रावलि जरि साधुत्वे मदुक्ति या परमा ॥  
 दाविन जनवष्टीसी निरसुनि चैली दिगंबरा परमा ॥ २३ ॥  
 सर सर परता दुष्टा क्षिष्ट न बोलै वरिष्ट मी जाया ॥  
 काय वळूं तुजसंगे पशुपा तटले निजाश्रमीं जाया ॥ २४ ॥  
 हुर्धर सर्विणि देहा स्पर्शिल हस्तानि कोण सो भलता ॥  
 रक्षक असतां विपिनी<sup>११</sup> रंका लाभेल केवि पुष्पलता ॥ २५ ॥  
 गरुडध्वजगारुडिया भासूड हैं तूं किमर्थ दाखविसी ॥  
 तुजविषयीं मी न ढळें पंचाक्षरिमंत्र ज्या सदा त्वैविसी ॥ २६ ॥

<sup>११</sup> सुषमा=शोभा, २० मृगांक=चंद्र, २१ विद्युम=गोवळे, २२ शुक=पोपड, २३ शतपत्र=हमल, २४ कीलाळ=पाणी, २५ महिला=स्त्री, २६ ससागरा महिला=समुद्रवलयांकित पृथ्वी, २७ सुरता=वेवणा, २८ किशोर=युलगे, २९ मस्तु=लोणी, ३० निस्तुलंगुणी=निष्पत्ति आहेत गुण ज्याचे असा, ३१ चैल=वस्त्र, ३२ विपिन=वन, ३३ खविसी=जलोणी.

अर्भक गगनफळाते रडतां श्रमले करोनि लोकणिसी ॥  
 त्यापरि यत्न मैैषा ते मज तूं करिसी समर्थ गैळणिसी ॥ २७ ॥  
 एक पदाही न पुरे त्या सुरवर्या फळे कसी जगती ॥  
 इवि शाकि तारागण हे मुष्टित अवधी धरील हें जग ती ॥ २८ ॥  
 विद्यैवैंजित पुरुषाते लाभेल किं काय खाणि परिसाची ॥  
 दैवहता गुणहीना करिसी तृष्णा तया परी साची ॥ २९ ॥  
 नाना परि बडबडुनो मिरविसि लोकीं मृषा सदा शीला ॥  
 परिसाचीं मी सदने बांधुनि दिधलीं स्वदासदाशीला ॥ ३० ॥  
 ओविर्यैशालंतरिची औरणी कैसी मिलेल मातंगी ॥  
 अथवा चिह्नधूसीं संगम कैचा घडेल मातंगी ॥ ३१ ॥  
 जगरक्षणयज्ञों मी दीक्षित अध्वर्यु वीतिहोत्राही ॥  
 नररेह मि तव वदने वदविन हरि तूं आम्हारि हो त्रैंही ॥ ३२ ॥  
 यापरि केशनिहता या संकेतासि गोप-जायाते ॥  
 बोलुनि सत्वर उठिला निजसदनाप्रति सगोप जायाते ॥ ३३ ॥  
 गोपाळे गोरक्षक संनिध बसउनि अनेकधा त्यासी ॥  
 गोष्ठी बन्या शिकविल्या सृष्टिकमयुक्ति तेवि धात्यासी ॥ ३४ ॥  
 मांयामय ची तेच्ची मी धरितों सांग जगत्सूत्रा मा ॥  
 रुचिराकृति राष्ट्रीची नुमजे ते व्यक्ति विशद सूत्रामी ॥ ३५ ॥  
 नटवेपाकृति योग्या होउनि दास्त्व अंगिकारावै ॥  
 सर्व हि अति सौंदर्ये भासति जीतें तिला स्थिकारावै ॥ ३६ ॥  
 सर्वाधीशा निवेशै विनितावेषे शिशूतैती ध्रजिची ॥  
 चंद्रावलिच्या मागे निघति अहंकृतिमैदोर्मे तीव्र जिची ॥ ३७ ॥  
 श्रीमद्भूषणकुलेश्वे सुंदर वरिले स्थरूप शहीचे ॥  
 लीलनिधिगमीचे रत्न चि निर्मल नवे पराहिचे ॥ ३८ ॥  
 श्रीहरि चंद्रावलिच्या कृत्रिम नेशै गृहा करी गमन ॥  
 भगिनी-आस्त्रेशीची उत्कट धरितो स्थहा करीगमन ॥ ३९ ॥  
 प्रेमालिंगन घडतां ठसली घटताष्ट साविका भावी ॥  
 चंद्रावलि भगिनीच्या मोहे ते सूर्ति आगिका भावी ॥ ४० ॥

३४ मृषा=व्यथ. ३५ विधिकर्जित=दैवहीन. ३६ ओविय=अमिहोत्री. ३७ अरणी=समोध.  
 ३८ मातंग=अतिशूद्र. ३९ मातंग=हत्ती. ४० चाही=रक्षण कर. ४१ सुत्रामा=इद्र. ४२  
 तत्त्वि=समूह. ४३ ऊर्मी=लाटा, अतिशय. ४४ आश्लेष=आलिंगन. ४५ करीगमन=हत्तीसा-  
 रखे चालणे आहे ज्याचं असा.

शिणली बाई म्हणउनि घडिघाडि कुर्वाळुनी वरा ईते ॥  
 घेत असे परि न कळे सुरवरक्रवि मोहिनी बलाईते ॥ ४९ ॥  
 व्रतदानादिक सुकैते देव हि जाले वसुधरे वरिले ॥  
 तुज पहतां त्रिभुवनिचै वाटे साम्राज्य सुंदरी वरिले ॥ ५० ॥  
 अष्टावश्टसहस्रा असतां युवती करित जो जारी ॥  
 म्हणवी श्रेष्ठ नियंता खळननहंता वहूत जोजारी ॥ ५१ ॥  
 तय वदर्ने ऐकावी वाटे मर्नि कांतलोभवार्ता ते ॥  
 पुण्यक्षेका ललिता ऐकत सुख देति की भवार्ताते ॥ ५२ ॥  
 श्रीवल्लभ तुजसंगै रतिविरतीते कसा धरी सांगै ॥  
 अनुमत होउनि विवरी बढु दिन राह प्रबुद्ध रीसा गे ॥ ५३ ॥  
 असती बहु जरि योषा तोषा मजविण नये सये हरिला ॥  
 गर्व प्रमदावलिचा मजसी अनुरक्ततान्वये हरिला ॥ ५४ ॥  
 भासाप्रभुस्या सवती शिक्किति कुमती हरीस एकांती ॥  
 परि अनुरागे माझ्या न दिसे अणु वक्ता सये कांती ॥ ५५ ॥  
 पडतां वदर्ने जडली तत्पतिसुखकर कथावली श्रवणे ॥  
 प्रेमोत्कर्षे हवर्यी चंद्रावळि बहु सुखावली श्रवणे ॥ ५६ ॥  
 अतिशय अनुरागत्वे कौस्तुभपद्मादि उत्कटा ठेवी ॥  
 हरि ठेवी मजपाशी का करिसी या सये उठाठेवी ॥ ५७ ॥  
 प्रकाळुनि पदकमळा कमळाक्षी ते न लाविती उशिरा ॥  
 शिशिरांबु प्राशविते ईळाकर्पूर धोळुनी उशिरी<sup>१७</sup> ॥ ५८ ॥  
 पाय धुतां पायाते पाहुनि पुसते स्वसंसईं पर्याई ॥  
 हृरिपदपर्याच्चिं चिन्हे दिसती तरिही कसीच पर्याई ॥ ५९ ॥  
 आंगीं लाउनि बाई लेप चमेली सुगंधरायाचा ॥  
 ठेडानि वसने व्हावै नाहीं संशय तुजा धरायाचा ॥ ६० ॥  
 स्वकरे ग्रंथि सुणेची दिघली हरिने निरीस कंचूला ॥  
 विघड पडे जै खाते जाचिल मजला धरूनि कंचूला ॥ ६१ ॥  
 विचर्खनि वेणि करितो हरि तो घनकांतिजिवेंवां कशां ॥  
 मृगमर्दीतिलक ललाटीं स्वकरे करिताति वक राकेशी ॥ ६२ ॥  
 वदती उत्तम हैं कीं लोकीं पतिचा निदेशी मानवा ॥  
 त्यांत यशश्रीकीर्ती चढते सुषमा पराक्रमा नावा ॥ ६३ ॥

४६ एला=ऐलदोडा, ४७ उशिरा=बाळा (पाण्यांत धालपण्याचा), ४८ स्वसा=वहोण, ४९ घ-  
 नकांतिजिवर=काळे कुळकुळीत, ५० मृगमद=कस्तुरी, ५१ राकेश=चंद्र, ५२ निदेश=आज्ञा.

अस्ता दिनमणि जातां जनार्दना तु विवंचना रीते ॥  
 उठवी भुक्तिसि जोर्ची कैरेण सुरतीं विवंच नारी ते ॥ ५६ ॥  
 गोष्ठि असो हे जाली भुक्तिचि तुजिया बहु त्वरा मार्ते ॥  
 म्हणुनि कराब्जीं धरूनी ये निज सदनांत गोपरामा ते ॥ ५७ ॥  
 बहुविध पक्षान्नोदन खीरहि लेद्यादि पड़से भरित ॥  
 कर्मटि पापड शाका कोर्शबरि तिक्त फारसे भरित ॥ ५८ ॥  
 तिखटे विविध वरान्ने सचिकर वडिया किसूनि कैउभांड ॥  
 जेवविते बहिणीते ते जरि आली करोनि कुष्मांड ॥ ५९ ॥  
 पंक्तिसि सारूनि भुक्ती बोलत युक्ती खैकेलिगेहांन ॥  
 स्वस्य निजूं वो सत्वये तेथ म्हणत धरूनि चाल गे हात ॥ ६० ॥  
 रात्री राहुनि विपिनीं रक्षिति पाति साभिमान गे शाला ॥  
 व्याघ्रवृकादि ससेही जागृत चढउनि कमान गे शाला ॥ ६१ ॥  
 ऐकुनि वचने राही लीलासदनांत सत्वरा गेली ॥  
 पूर्विल चंद्रावलिचे पाहुनि जे नामसत्व रागेली ॥ ६२ ॥  
 सरस सुपरी चिकणी वीज्या करूनी सुपक्ष पानाच्या ॥  
 भगिनीस देत जीच्या तृणा दिसताति ओष्टपानाच्या ॥ ६३ ॥  
 विविध सुगंध द्रव्ये शथ्या मृदु गेह चित्र शालेचे ॥  
 प्रैवर्णि हि या स्थानीं कौर्पीसान्वित विचित्र शालेचे ॥ ६४ ॥  
 एुखगोष्ठी चिमलांगी ब्रहुनि पलंगीं परस्परे करिती ॥  
 स्वस्वपतीचीं चरिते प्रणयाचरिते तशाच लोकरिती ॥ ६५ ॥  
 झोपिस जातां गोपी जगदाटोपी यजोनि वेषाते ॥  
 जो पीनस्तनि वोपी कर अति सोपी करेनि योषा ते ॥ ६६ ॥  
 गाढालिंगन ओष्टग्रह कुचपीडा कर्मे रमाकार्ते ॥  
 सुरतारंभण केले वंचक मतिने मनोरमाकार्ते ॥ ६७ ॥  
 निधुवन निजं कांताचे मानुनि बाला खलद्रिरा पतिला ॥  
 राहि असे शेजारीं पाहुनि विधि हा चढेल कोप तिला ॥ ६८ ॥  
 हुजिया सनिध रमतां दोष विशेषे अयोग्य हें करणे ॥  
 त्यांतहि माझे बहिणी देखत अर्वाच्यता कशी करणे ॥ ६९ ॥  
 सुरतायासे तरुणी जागृत होउनि बरे विलोकी जो ॥  
 हृदयावरी मुरलीधर रमतो व्रजवेष दावि लोकीं जो ॥ ७० ॥

यरकुनि सरकुनि पाहे परी मुकुदें चहूं भुजीं धरिली ॥  
 निरखुनि रागे गरकुनि बोले वरि खुण समश्र उद्घरिली ॥ ७१ ॥  
 शिव शिव करणामूर्ते सांबा मति घोर संकटीं पडली ॥  
 विषिना माझी निशी या व्याघ्रकरीं जैवि घेनु सांपडली ॥ ७२ ॥  
 कृष्णा पुरविलि तृष्णा लावुनि माझ्या कलंक वंशाते ॥  
 वंचाया कुलपुत्रीं फिरसी स्वकरीं धरूनि वंशाते ॥ ७३ ॥  
 आजापावी तनु ते श्रीहरि हरिसुतनुता सुवास्तव्या ॥  
 स्थिरत्वर विश्वव्यापक मूर्ती जे हीच मानवा स्तव्या ॥ ७४ ॥  
 भरतां मन्मथ देहीं सुरतीं तेहीं रतीं धरी दुष्टा ॥  
 निष्पटा श्रीहरिसी विहरे गतव्यास कंचुकी दुष्टा ॥ ७५ ॥  
 चतुरधिकंशिति बंधे करूनि मुकुदें नृहत्तरा रजनी ॥  
 रत केले परि कोणा न कले तिळमात्रही विचार जनी ॥ ७६ ॥  
 गोपि सकामा केली अतिशय निष्काम पूर्णकामाने ॥  
 दीनोद्धरतनुसंगे पुवती अंवर्वग कामुका माने ॥ ७७ ॥  
 श्रीमद्भूपतिहस्त-स्पर्शे गोपांगना सदाचरणी ॥  
 राहुनि नटली कुटिला मति ते त्यागुनि सुखे सदाचरणी ॥ ७८ ॥  
 सदसद्वस्तुविचारे चिन्मयपदलाभ जोडला सहजे ॥  
 अद्वयाते उडती आनंदाधित तरंग त्या सह जे ॥ ७९ ॥  
 सुरतांतीं हृदयावरि टेऊनि कर चीर सत्रपा हडकी ॥  
 वस्त्र न दे हें जाणुनि म्हणते हा नर्दपुत्र पाहुड की ॥ ८० ॥  
 नम्र मुखे सखि विस्मित होउनि सुस्मित हरीस मागतसे ॥  
 देइं दयाळा लुगडे उघडे वपु नष्टकाति भासतसे ॥ ८१ ॥  
 वास न दे तो कालिय-ईंसम ललना कशानुसीं दिसते ॥  
 कुतुंके बोले तिजला नाठविसी काय मानसीं दिस ते ॥ ८२ ॥  
 सामर अमरावतिचे जेणे वैभव दिले शतकतुला ॥  
 त्या प्रति नेणसि म्हणसी नेहीं दधि दुध लेश तक तुल ॥ ८३ ॥  
 रावी असो ते प्रस्तुत घडले हें मान्य कर्म योगाने ॥  
 देउनि वराने माझी सुकृत तनू हो गृहोपयोगाने ॥ ८४ ॥  
 त्या नंतर यदुराजे त्या व्रजभाजेस देउनि वासा ॥  
 प्रेमे हृदयों धरूनी इच्छित गमनासि देव नीवासा ॥ ८५ ॥

धन्य तुझी करणी हे कृष्णा जननी तुतेचि हो व्याली ॥  
 वजजन यापरि सर्व हि गाती विर्टैर्चौर्यशौर्यवोव्याली ॥ ८६ ॥  
 तुटती यातायाते जे नर मज ते अनन्य वोळगती ॥  
 निरसुनि दुरहंकुतिं देइन त्यांते सखे विशाल गती ॥ ८७ ॥  
 अक्षकशकटादिक कपटा ब्रह्मैद्रकुता निवारि घोषाच्या ॥  
 उभवति कामै गुढिया उभवति इहपर मुकीर्ति घोषाच्या ॥ ८८ ॥  
 यमनियमाद्यष्टिं जे पद न मिळे महर्षि सिद्धांते ॥  
 तें गोपीप्रति दिघले धुंडिति जें शास्त्र वेद सिद्धांते ॥ ८९ ॥  
 यापरि करुणापांगे सुख करि अज्ञान बंधुरा जोवा ॥  
 तोषवि सर्वी जैसा समुदित शैतपत्रबंधु राजीवाँ ॥ ९० ॥  
 बहुविध युक्ति विचारे बोधुनि आँभीरभीरु मीकांते ॥  
 दर्शनितां निजरूपा त्यजिना मग सर्वहि ध्रमा कां ते ॥ ९१ ॥  
 चंद्रावलिशह सुरते क्रमिली राहुनि तिचे गृहीं दोँवां ॥  
 जगदीशीं या कळिच्या विलया ने जो समग्र ही दोषा ॥ ९२ ॥  
 आशासुनि गोपक्षी अभिरत जी कांत नाय गोकुळिचा ॥  
 निजसदना प्रति जापा उठिला निस्तुल शिशृं शशीकुळिचा ॥ ९३ ॥  
 शिथुपालांतक शिशुंते अवध्या जांगे करुनि वेशाला ॥  
 सोङुनि सत्वर गेला सार्भक सूर्योदयीं निवेशीला ॥ ९४ ॥  
 हुरि तो प्रातःकाळीं क्षालिदितटीं निकुंजकांरींरीं ॥  
 गोप शिशुंसह विहरे जो निजभजनेचि भैँउकां तरी ॥ ९५ ॥  
 कर्कश रूप सितेचै९४ प्रथमाचि अम्लस्वभाव गोर्स्तेनिचे ॥  
 चंद्रावलिचरितांत्रीं क्षीर हि नीरस समग्र गोर्स्तेनिचे ॥ ९६ ॥  
 क्षेण्यविगहिं९५ लोकीं एकचि सकलंक चंद्रमा विधिने ॥  
 जाणुनि चंद्रावलि ही सैंजिली निर्दोष अद्व या विधिने ॥ ९७ ॥  
 बहुत चरित्रे बहुतां कविनीं केलीं तथापि या चरितीं ॥  
 गुणरासिकां पुरुषांचे अद्भुत श्रद्धादि भाव आचरितीं ॥ ९८ ॥

६४ विर्चौर्य शौर्यवोव्याली=जार कर्म, चोरी, शौर्य यांविषयीच्या ओव्यांचा समूह.  
 ६५ घोष=गोकुळ, ६६ शतपत्रबंधु=सूर्य, ६७ राजीव=कमल, ६८ आभीरभीरु=गवळण.  
 ६९ मार्कांत=छाण, ७० दोजा=रात्र, ७१ निवेश=घर, ७२ कांतार=वन, ७३ भाऊक=भा-  
 विकभक्त, ७४ सिता=खडी साखर, ७५ गोश्तनी=द्राक्षा, ७६ गोश्तन=गार्हचा स्तन, ७७  
 क्षेण्यविगहिंत=क्षीणत्वामुळे निश्च, ७८ सैंजिली=निमेली.

पर्मुषितीवे कथना सांडुनियां जरि दुजैचि वानावे ॥  
 धीरोदारगुणोत्तरं या सम तरि कोण दाखवा नावे ॥ ९९ ॥  
 धुंडलि धुंडिकुमारे हिडुनि निगमादिकै भ्रमे श्रमुनि ॥  
 परि फळ तै वर्जिं लाभे शोधिति जै निग्रहे अंजस्स मुनी ॥ १०० ॥  
 अग्निपुराणीं कथना सांगे जै सूत शौनकप्रमुखां ॥  
 त्या कथनीं आज्ञापी श्रीहरि मोरेश्वराख्य विप्रमुखा ॥ १०१ ॥

चंद्रावली चरित समाप्त.

९९ पर्मुषित्य=शिलेषणा. १०० धीरोदारगुणोत्तर=चातुर्य व औदार्य या गुणानीं युक्त.  
 १०१ अजस्स=निरंतर.

\*आनंदतनयकृत-

कंदुकारुद्यान्.

ओणी ते प्रैमदा तथा ब्रैन्जपुरा जाता रणन्नपैरा ।  
 तेथे ये चिपुरारिचा प्रियसखा तो योग वैनू पुरा ॥  
 शोभे कल्पतरुतळी करतळी पांवा तथा मोहरी ।  
 वाहे मंजुल कंजलोचन जना नादे हरी मोहरी ॥ १ ॥  
 द्याची भासुर भां प्रभाकर-निभा व्यापूनि लंधी नभा ।  
 तो हा संतसभामिवंदित उभा ते दिव्य देखेनि भा ॥  
 भ्याली बँडववल्लभा मग इंमा ऐशी रमावल्लभा ।  
 चाले दूरुनि हा धरील घणुनी शंके जगदुल्लभा ॥ २ ॥

याची सदा समजते बरि लोकलीला । माते करी धरिल देखुनि वेकलीला ॥  
 चाले चुकावुनि पुढे चमकोनि घोर्ही । विवार्धरा शाशिमुखी विकैमंजुघोषा ॥ ३ ॥  
 भ्याली पुढे सरकली गंजराजचाली । किंत्येक दूर पथ लंघुनियां निघाली ॥  
 ये पाठिशी हरि दयाधन मंद बाहे । जाता विलोलनयना परतूनि पाहे ॥ ४ ॥  
 परतुनि जंव पाहे गोकुळा जातजाता । निकट चि हरि आला वंद जो वेदसंता ॥  
 पदर धरुनि तीचा जो उभा ज्ञानगाभा । पशुपतुवति जाली पात्र चिद्रायलाभा ॥ ५ ॥

\* विषापुर तालुक्यांत आनंदराव नांवाचा अरणीगांवचा कुळकरणी होता, त्याचा पुत्र आनंदतनय, हा शिवाजीचा बाप शहाजी याचा गुरु होता असे म्हणतात. साची यमक-बद्र कविता असून पदेही पुष्कल यांने केली आहेत. शिवाजीचा जन्म शालिं-याहन राके १५८९ त झाला त्यामुळे त्याचा बाप जो शहाजी त्याचा गुरु आनंद-तनय हा सोळाव्या शतकाच्या आरंभीच असला पाहिजे असे दिसते. वहुत करुन अरणीकर आनंदतनय व पैठूनकर एकनाथ स्थामी (राके १२७०-१५३१) हे उभयतां समकालीन असावे असे चाटते. पंत या कवीच्या यमकरचनेविषयी स्थणतात की:—

आनंद-तनय अरणीकर शोभवि फार कवन यमकांही ।

तथूक्ति पाठ द्याला त्याचे पाहे न भवन घम कांही ।

सन्मणिमाळा.

१. प्रमदा=स्त्री. २. वजपुर=गोकुळ. ३. रणन्नपुरा=सुल्लुकृत आहेत पैजर्णे जीची अशी. ४. चिपुरारि=शिव. ५. वानू=वर्ण. ६. कंजलोचन=कमलासारसे आहेत डोके ज्याचे. ७. भासुर=तेजस्वी. ८. भा=कांति. ९. प्रभाकर=सूर्य. १०. बँडववल्लभा=गव-ल्लयाची स्त्री. ११. इम=हत्ती. १२. धोष=गवळवाडा. १३. विवाहरा=तोडल्यासारखा आहे खालचा ओड जीचा अशी. १४. विकैमंजुघोषा=रुकिलासारखा आहे मंजुल रुवर जीचा अशी. १५. गजराजचाली=उत्तम हत्तीसारखी मंद आहे गति जीची अशी.

ते रोडवी धरनि अंचल चंचलाक्षी । वोढी जेंठे स्वबळ बांधव लोकसाक्षी ॥  
 पार्थी तुश्या हूरि पडेन म्हणे कृपाळा । रे सोडिं सोडिं मज फार उशीरजाळा ॥६॥

मी योविर्ती वैश्वधरा सुशीळा । कां झोवसी वैश्वधरा सुशीळा ॥  
 शौरी म्हणे मानवतो अशीलीं । न स्वीकरी मानव तो अशीलीं ॥ ७ ॥

प्रार्थी गोपशिखामणीस रमणी गोपिगणी तू धनी ।  
 रणी हे करणी उणीव सखया कोणी गणीना धनी ॥  
 पाण्यालागुनि गैलणी बहुजणी येतील येथे झणी ।  
 वोठी त्या धरितील तूज तरुणी होती मला गांत्रणी ॥ ८ ॥  
 ऐशी बोलत ते उभी हूरि न भी ते भीरु पाहे दिठी ॥  
 हा ऐशीर गमीर भूपाति असा सोडी च ना ते मिठी ॥  
 ते वोढी परि हा न सोडि च गडी ते हात जोडी सती ।  
 ते जोडी मज भासते स्मरती दोर्घे तशी दीसती ॥ ९ ॥

येरीकडे नंदवधू यशोदा । धुंडी तया भक्तदेयायशोदा ॥  
 खेळावया बाळक संगसंगे । गेला असे क्रीडत रंगरंगे ॥ १० ॥

निघाली बाहेरी हुडकित हरीते च्हुंकडे ।  
 फिरे नाना मार्गी करि धरनि त्याचे संवगडे ॥  
 पुसे ज्याला त्याला तुहिं निरखिले मूल सखये ।  
 उठवे खेळाया सहज गुण त्याचा जगति ये ॥ ११ ॥

ऐशी शोध करीत हंसगतिने लंघीत आली पथा ।  
 तीते देखुनियां दुरी मग हरी लीला करी अन्यथा ॥  
 गोपीतौ पदरी न सोडि च करी लोळे धरारंगणी ।  
 दावी स्फुंदन भंद रुदन मुखीं भांबावली गैलणी ॥ १२ ॥  
 आला राग तिला म्हणे युवतिला कां गे खटवाळे कशा ।  
 नाहीं लाज तुला मुलासि धरुनी रानीं उभी ठाकरी ॥  
 नेणे काहिं च भी स्वभाव-गतिने मैमी घरा जातसे ।  
 मार्गी हा पदरीं धरी मज हरी नेणा तुम्ही कां तर्से ॥ १३ ॥

श्रीहरी परम स्फुंदत लोळे । वाप्ययुक्त बहु दाखवि ढोळे ॥  
 वाटला कळवळा जननीला । घे कडेवरि तदा घनर्नीळा ॥ १४ ॥

१६. योविता=स्त्री. १७. वंशघरा=कुटीन. १८. वंशधर=मुरलीधर. १९. अशीला=अशा प्रकारचीला. २०. अशीला=शील रहित त्याजे वार्हष खमावाची. २१. गोपशिखामणी=गवळयात मुख्य (छण). २२- आभीर=गवळी. २३. भगांदयायशीद=भक्तांवर दया करुन त्यांस यश देणारा. \* मामी=सास्बाह.

जेंगे चि मीं काहिं विदोष दोषा । ते भीत जोले पछाल्पोषा ॥  
 लेब्हा तया सज्जनलोकपोषा । माता दटावीत वदे सरोषा ॥ १५ ॥  
 दटाविते माप तया हरीते । चरित्र ज्याँच दुरिते हरीते ॥  
 मारवया धांवलि छूङजीते । तो वाटला व्रात्य अचाट जीते ॥ १६ ॥  
 व्रजांगना सांगत येत होत्या । यथार्थ वार्ता गमल्या अहो त्या ॥  
 मारवया घे मग कोक हातीं । समझ ही लोक तया पहाती ॥ १७ ॥

पशुपयुवति ऐशी दाटली लोकराजी ।  
 अनिमिष नयनानें पाहती श्रीधरा जी ॥  
 तंव हरि जननीते स्कुंदस्कुंदोनि सांगे ।  
 अमई निराविली थ्या चोरटी चैंदिसां गे ॥ १८ ॥

है अशी च अमणी करि चोरी । मागतां प्रगट ते शिरजोरी ॥  
 जंदसुंदरि म्हणे तिजलागीं । कां असें करिसि होसि बजागी ॥ १९ ॥

तेव्हां व्याकुल ते वदे कुलवधू हा शब्द माइया कुला ।  
 कल्पांतीं न लगे चि मां सहज मीं जातां घरा गोकुला ॥  
 याची मात खरी म्हणूनि धरितीं हे अण थ्या मासिसे ।  
 नेणे कूड कदापि भी करि हरी विस्तार नस्त्या मिसे ॥ २० ॥

अग्हीं सर्व मुले बिदींत अमई चैंदूफली खेठतां ।  
 अश्री उंच उफाल्ला क्षितितळीं तो येथ आंदोलतां ॥  
 तो आला इच्ये घरीं मग इणे चोसुनियां ठेविला ।  
 नेदी मागति मागुता म्हणुनियां चैलच्चलीं गोविला ॥ २१ ॥

अगइ रात्य वदे किति वैखंरी । गमतसे सकलांस हि ते खरी ॥  
 हरि वदे मानि कल्पुनि मासिसे । मज धरी पदरी भलत्या मिसे ॥ २२ ॥  
 करुनियां विक्रय गोरसाचा । मी ये घरा भाव अस्त्र च सांचा ॥  
 याचा मला कंदुक तो न ठावा । माइया कुला बोल असा डठावा ॥ २३ ॥

रोये वदे शपथपूर्वक सौरसाक्षी । नेणे चि मी कपट कत्रिम भूमि साक्षी ॥  
 मिथ्या कदापि न वदें चि म्हणे मुरारी । चैंदू इच्या जवळी साक्ष असे पुरारी ॥ २४ ॥  
 वक्षस्थलीं सहज उन्नतता स्त्रियांसी । हैं तों तुझीं विदित संशय कासयासी ।  
 चैंदू म्हणूनि बहुधा भ्रम या मुलाला । नाहीं झाणोनि उचकीन करै कुलाला ॥ २५ ॥  
 हरि म्हणे जरि सोडिल कंचुकी । तरि धरोसि पडेल नव्हे चुकी ॥  
 ब्रजवधू मग दाखवि ते घडी । कुचपटा चलच्चल ऊघडी ॥ २६ ॥

२४. वैखंरी=वाणा. २५. कंदुक=चैंदू. २६. सारसाक्षी=कमला सारखे आहेत  
जोले जीचे ती.

न दावितां दाटुनि होय चोरी । म्हणोनि जाऊं तरं जाय थोरी ॥  
 आतां करुं काय जना समोरी । टाकूं कशी मां हंसताति पोरी ॥ २७ ॥  
 वक्षोज्ञगोळ अङ्गुभाल तैमालनीळें । लक्षुनि मंद रुदना कारिजे सुशीळें ॥  
 माता म्हणे रुदसि कां लटकें वदोनी । चेंडू तुझा उसल्ला न कळे उडोनी ॥ २८ ॥  
 हरि म्हणे अमये कमळेक्षणा । जरि पठा उकलील मुलक्षणा ॥  
 हरपला इश्वी कंदुक सोपडे । अनृत हें न वर्दे धरणी पडे ॥ २९ ॥  
 तों ते गोपवधू विधूतवसनीं सोडो ॥<sup>३</sup> निवीग्रथिका ।  
 झाडी वस्त्र पुनः पुन्हा गमतसे आश्रय या पांथिका ॥  
 चेंडू भव्य पटोंहुनीं क्षितिनटीं अंदोळला कौतुके ।  
 देखोनी जन हांसती खदखदां आले तदां जीतुके ॥ ३० ॥  
 गोपी तदा विसरली तनुभावनेला । कूळणे तिचा निजगुणे तनुभाव नेला ॥  
 ऐशी चरित्ररचना रचिजे अनंते । संसारसिधु तरिजे चि नगैं अनंते ॥ ३१ ॥  
 ज्याची अतर्क्य करणी धरणीधरेला । ठावी नसे अजि तया करुणाकराला ॥  
 रुया गौळणी प्रियतमा हृदयाभिरामा । आनंदनंदन म्हणे वरिताति रौमा ॥ ३२ ॥  
 || इति श्रीकंदुकाख्यान समाप्त ॥

## आनंदतनयकृत

## बालचरित्र.

यादवेंद्रचरितामृत सेवा । लोक हो श्रवण सउजुनि सेवा ॥  
 त्या सुखे तुझ्ये नमाल जगी या । भारती अजि यदर्थ मर्हीया ॥ १ ॥  
 नाना छंद करी हरी व्रजपुरी बालस्थिती आदरी ।  
 मातेला पदरीं धरी निज करीं मोत्यांचिया झालरी ॥  
 ज्याचें नाम उमा सदाशिव सदा जो चितिती अंतरी ।  
 तो हा कृष्ण विभू जपे जननिची नामावळी साजरी ॥ २ ॥  
 घरा येतां जातां दधि धुसळितां पाक करितां ।  
 विडे घेतां देतां सहज दुहितां दुध भरितां ॥  
 नदी पाण्या जातां जन निराखितां ही परिषतां ।  
 किरे माते मार्गे पदर धरूनी छंद नसता ॥ ३ ॥

२७. वक्षोज=स्तन. २८. अङ्गुभाल=किंचित्. २९. तमालनीळ=तमालपचासारसा निका. ३०. वसन=वस्त्र. ३१. निवी=ओढीळ. ३२. धरणीधर=शेष. ३३. रागा=स्त्रिया.

फिरसि कां उगा पाठिसी हरी । सरसिजैनना सांग लौकरी ॥  
हरि म्हणे मला घेउनी कडे । स्थिरपणे उगे वैस ईकडे ॥ ४ ॥  
जननि हाँसली खदखदां तदा । सकल काम हैं मी करूं कदा ॥  
करिसि कां बहू छंद बा उगा । उठ मुलासवै खेळ जा उगा ॥ ५ ॥  
जा जा खेळ मुलां सवै मज नको कां जिविसी तैं नको ।  
कृष्ण दूध पिसी नको निज धरा बाहेर येसी नको ॥  
चेडू देउं तुला नको निजवितै ये ऊठ तैं ही नको ।  
नारी ह्या तुज नोवथ्या करिन मी तेव्हां म्हणेना नको ॥ ६ ॥  
हूं हूं यशोदे मजलांगि तैं दे । राधे उरी कंचुकिमाजि तैं दे ॥  
हाँसोनि बोले जननी यशोदा । मागो नये रे उगला मुकुंदा ॥ ७ ॥  
कृष्ण घेउनि कडे निज सैंक्षा । चालिली नयननिर्जितपैँद्धा ॥  
हालवी जननि पालैखै शाथ्या । सजनीं सरप गात जि जो या ॥ ८ ॥  
निजेला कीं जागा म्हणुनि जननी जौ निरविती ।  
दयावधीची मूर्ती तंव उघड नेत्रीच दिसती ॥  
कशी येना निद्रा तुज गुणसमुद्रा यदुपती ।  
पुन्हा गाऊं लागे तंव वदत देयो मृदुगती ॥ ९ ॥  
माते मला झोप न ये चि कां कीं । तूं काहणी सांगसि पूर्विकां कीं ॥  
तेणे गुणे येइल नीज माते । निजेलिया या पुरुषोत्तमाते ॥ १० ॥  
कृष्ण मूर्ति किति सुंदर शाहणी । सांगणे म्हणत पूर्विल काहणी ॥  
हालवी जननि पालख माउली । ते कथा वदत शीतळ साउली ॥ ११ ॥  
होता राम म्हणोनि हूं क्षितिसुता तत्पनि हूं तपिता ।  
वाक्ये दंडक हिंडतां दशमुखे ते चोरिली योगिता ॥  
निद्रेलांगि कथा अशी जननि ते सांगे हरी ऐकनां ॥  
दे दे बाण धनुर्धनुष्य अनुजा बोले उठे तत्वतां ॥ १२ ॥  
यावै शंकरजी बसा अजि असे डाचीकडे धातया ।  
स्कंदर्ती क्षेमै सुराधिपा कुशल कीं वित्तेशंजी येथ या ॥  
ऐसा शब्द निजेलिया हरिचिया माता मुखी देकुनी ।  
कां कां घोसणसी मुला म्हणउनी धू धू करी घेउनी ॥ १३ ॥  
जागै करी जननि त्या गरुडध्वजाला । तो वैसुनी मुदित सावध शीघ्र जाला ॥

३४. सरसिजानन=कमला सारांहे तीँड आहे ज्यार्ये असा. ३५. सग=धर. ३६. नयनिर्जितपैँद्धा=डोक्यांनी जिंकले आहे कमल जींमे अशी. ३७. पालख=पालणा. ३८. स्कंद=कांतीकस्वामी. ३९. शेम=कुशल. ४०. वित्तेश=कुवेर.

पूसी मुखांबु जननी नयना स्वधारी । दावी असें कपट नाटक सूत्रधारी ॥५४॥  
मी नंदनंदन शिशु वज्रभूमिवासी । हैं नाठवे निज हिता नत बांधवासी ॥  
की मींच राघव अश्ची गति दारकीतो । आनंदनंदन विभू रस चालवितो ॥५५॥

इति श्रीबाल्लचरित्र संपूर्ण ॥

### बामनपंडितकृत

#### जयद्रथ-वध-

सौभैद्रशोकवैवैश्वे रचिले पणाते । कुंतीसुते समजल्या विण आपणाते ॥  
तैं वाक्य सत्य करवी तव पूर्वजाचे । श्रीकृष्ण नाम भज त्यासि अपूर्व उयाचे ॥१॥

मी मारीन जयद्रथासि समरी जो भानु आहे नमी ।  
नाहीं होमिन देह हा हुँतवहीं सर्वात्मना ही नभी ॥  
ऐसे बोलुनि वाक्य त्या परिस तो केला असा नेम रे ।  
रक्षू त्यासि बळे घडो मग तसे तो स्वापमाने मरे ॥ २ ॥

यानंतरे जयुनि कौरवाजसेना । आली कसी अवानेमंडळ जै दिसेना ॥  
तौ पार्थसैन्य हि सर्वेच्च निघे रणाला । उया हँद्र ही परि नव्हे क्षणवारणाला ॥ ३ ॥

सूचीव्यूह तयांत पद्म रचिले राहे तदभ्यंतरी ।  
राजा सैधर्वै तो जयद्रथ तरी चिंता करी अंतरी ॥  
व्यूहान्या वदनीं कृतांत समसा आचार्य राहे बळे ।  
जे जे ज्या स्थाळी ठेविले नृपवरे ते राहिले तुंबळे ॥ ४ ॥

वदे कृष्ण पाहै नरा द्रोण हा रे । समच्छात्रवेत्ता रणीं जोन हारे ॥  
जयाचे शरवात भात्यात कोरे । तयाशीं वृथा हुंज लाशूं नकोरे ॥ ५ ॥

पैर्वीशीति जयासि वर्षगणना आपाहुंती मस्तकी ।  
युद्धीं द्रोण तथापि दुर्धर दिसे हस्ती जसा मस्त की ॥  
पार्थीं तूं न भिडे तयासह नको तो आजि नाठोपतो ।  
पाहा दुःख वाटतो मज रणीं याचा खटाटोप तो ॥ ६ ॥

नमस्कार दूरीनिया सव्यसौची । करी बाणयोगे शुरुला तसाची ॥  
सवेंग पुढे तौ पृथापुत्र धावै । यदर्थ प्रतिज्ञा तयाते वधावै ॥ ७ ॥

आले वीर समस्त धीर धरूनी जै सैनि कीर्तिस्वरै ।  
कोपाविष्ट विशिष्ट दीक्षि मिरवे ज्यांची सुवार्तस्वरै ॥

११. सौभद्र=अभिमन्यु. २२. शोकविवश=दुःखाधीन. २३. हुतघह=विस्तव, ४२. सैध-  
व्यूहसिधु देशचा. २५. शरवात=बाण समुदाय. ४६. पंचाशीति=पंचाशी. २७. आपाहुताऽ-  
धुंदरे केस. ४८. सव्यसाची=अर्जुन.

सोडी बाण अनेक पार्थ समरीं बाणासि ने मस्तकीं ।  
 वीराचा शर एक ही न चुकतां लागेच नेमस्त कीं ॥ ८ ॥

सव्यापसव्यकृतसायकतांडवाने । केले पराजित रणीं रण पांडवाने ॥  
 घालूं शके कवण या वरि वीर घाला । जैसा मृगांत मृगरौंज तसा निघाला ॥ ९ ॥

कौंतेयाप्रति देवकीय वदला हे भागले वैहं रे ।  
 जाले फार तृष्णार्थ यत्न करणे जेणे विषेसा हरे ॥

बोले पार्थ जळासि यासि जपतो भी वारुणास्त्रा रणीं ॥  
 या वीरांप हि वारितों गज जसा सकोध आधोरणीं ॥ १० ॥

तत्काळ वापी रचिली च पार्थै । वारेनियां वीरबळे अपार्थै ॥  
 केले युग्मपासुनि मुक्त द्वेवे । सेवे चिं ते घोटैक वासुदेवे ॥ ११ ॥

आर्द्रदृष्ट हय पाजुनि पाणी । दौं करी चतुर नीरजपाणी ॥  
 देखती कुतुक सैनिक सारे । बोलती प्रवल पार्थ कसा रे ॥ १२ ॥

धौं धौं दुदुभि वाजल्या उचलला सैन्यीं धुरोला नभा ॥  
 गेला सर्व दिशा तमोमय पहा जाला रवी हीनभा ॥

मारावा व्यसनस्थ पार्थ वदती आहे रथवेगळा ॥  
 होतां राज कदापि हा न उतरे काळाचिया ही गळां ॥ १३ ॥

राजे भद्रप शाल्व सैधव शिवी त्रैगर्तकांबृष्ट जे ॥  
 होगंध्रांग कलिंग बंग यवन प्राग्योतिषावंत जे ॥

इत्यायद्वृत कोप कोपनिभृत स्वाकर्ष चाप स्वरे ॥  
 आले सन्मुख ते क्षणीं विमुख ते केले प्रतापे नरे ॥ १४ ॥

शाल्वामृगध्वज बहूत विशाळ वाटे । यासी भिडाल तरि लाविल मृत्युवाटे ॥  
 गांडीव मुक्त शर वाजति हे सणाणा ॥ ऐसा धनुर्धर कसा स्वमनासि नाणा ॥ १५ ॥

कां उकावत असा परतावे । आमुच्या तरि मते परतावे ॥  
 गर्जतो विजय दुर्गम रेवे । कां अशासि खवळोनि मरावे ॥ १६ ॥

संजोगिले तुरग शीव रथासि देवे । केले पहा सुकृत पांडुसुते सदैवे ॥  
 दे हात पार्थ चढतां स्वरथावरी तो । एकया करै हयचतुष्टय सावरीतो ॥ १७ ॥

होता असा अरूपदाहक कैठभारी । बोले नरा मन तुझे न भया उभारी ॥  
 अस्ताचला स्वतिलकीकृत भानु गेला । वेड्या जयद्रथ वधास्तव तुं भकेला ॥ १८ ॥

४९. मृगराज—सिंह. ५०. वाह=घोडे. ५१. पिपासा=तहान. ५२. शुग=जू. ५३.  
 घोडक=घोडे. ५४. शाल्वामृगध्वज=वानर आहे धवजाच्या गाढी ज्याचा असा अर्जुन.  
 ५५. राष्ट्र=शहद.

हें क्षिष्ट वाक्य पडतां शवर्णी विलोकी । सूर्याकडे मग म्हणे मुख केवि लोकीं ॥  
दावूं अतःपर करूं न शकें पणार्ते । हें वाक्य सत्य करिं होमिन आपणार्ते ॥१६॥  
अच्यूत हें समजला जगदांतरात्मा । बोले शतक्तुसुताप्रति तो महात्मा ॥  
कां धाकलास इतव्यांत चि या वधाया । पाहें कशी रचितसें निज योगमाया ॥२०॥

तुझे उणे या स्वजनीं दिसावै । रथीं तुझ्या ध्यां मग कां बसावै ॥  
मनीं असे कार्यी तुझे सजावै । उगेचि वाटे मज तू खिजावै ॥ २१ ॥  
साधावया अर्जुनकामनेला । अस्तासि मार्त्तिंड निकाम नेला ॥  
प्रमोद जाला धृतराष्ट्रजाला । कीं आज हा सैधव वीर झाला ॥ २२ ॥  
समीप आले नृपलोक सारे । पाहों मरे अर्जुन हा कसा रे ॥  
कोणी नरासी करिती खटाळी । ते मारिती हांसुनि मूर्ख ठाळी ॥ २३ ॥  
पार्थी वो रवि हा जयद्रय हि हा हें लक्ष लावीं बरें ॥  
बोले अर्जुन लाविले हरि वदे मारी जगच्छैर्वरें ॥  
ऐसे त्याप्रति बोधितां झडकरी त्या सैधवांचा गळा ॥  
गेला तोडुनि अर्धचंद्र विशिरें<sup>०</sup> कीं मस्तका वेगळा ॥ २४ ॥  
आधीं च पार्थी सुचवोनि देवै । तो वारिला योग हि वासुदेवै ॥  
तों देविला भास्कर सैनिकांहीं । उपाय तेव्हां न चले चि कांहीं ॥२५॥

दुर्योधनादिक सशोक सलज्ज जाले । त्यांचे प्रमोदभरदीपक ते विज्ञाले ॥  
कला नई विजय दुर्जय वासुदेवै । हें वाचिजे हरिकथामृत कीं सदैवै ॥ २६ ॥  
श्रीशक्ति कर्ण मग भीमसुतासि मारी । त्याचा प्रताप बहु तीव्र विरासि मारी ॥  
तैं आपका वदत बामन लीन वाचा । मेला पुढे तनय द्वोण अशी कुवार्ची ॥२७॥

### बामनपंडितकृत

#### संकलितं रामायण.\*

करिति चरण तूझे जे शिळां दिव्य रामाँ  
हरुनि दुरितै माझे होउ तें सौख्य रामा ॥

५६. शतक्तुसुत=इंद्रपुत्र अर्जुन. ५७. मार्त्तिड=सूर्य. ५८. जगच्छैर्खर=कृष्ण. ५९.  
सैधव=जयद्रथ. ६०. विशिख=वाण. ६१. भीमसुत=घटोत्कच. ६२. घाषरून घटोलकचवध  
व द्रोणवध हीं प्रकरणे बामनानें रचलीं असाची असा धनितार्थ निघतो.

\* संकलित=संक्षिप्त. \* हें प्रकरण मौजे चिंचोर्णी तालुके रेड जिल्हा पुणे एथील  
देशपांडे यांजकडे मिकाले. त्यांचे एथे बामनी प्रकरणांची एक चांगली लिहिलेली व सक-  
लादीने बाघलेली वही आहे. तीत बामनी प्रकरणे आणली पुष्कल अहेत. परंतु तीं सर्व  
पूर्वी छापून प्राप्तिद्व झालेली आहेत. २ शिळा=अहल्या शिळा. ३ रामा=स्त्री. ४ दुरित=पाप.

ध्रुमरमन पैदाड़जीं पावर्णी त्या विरामा

भव हर भवचापध्वंस विश्वाभिरामा ॥ १ ॥

जगीं तू असा कों घटीं एक माती । गुण क्षेत्र कोटीत तूझे न मैती ॥

निरुपीन त्या सिधुच्या विदुमात्रा । पुरे ते चि संसाररोगास मात्रा ॥ २ ॥

महा औषधांतुनि थेडे चि काहीं । करी सेविता नाश वातादिकां ही ॥

पुरे आमुची हे अविद्या मराया । तुझे एकले नाम जी रामराया ॥ ३ ॥

जरी नाशिली आमुची जी अविद्या । जिता ही दिली मुक्ति देऊनि विद्या ॥

तुझी कीर्ति मुक्तिहुनी गोड वाठे । शुकादिक ही चालती याच वाठे ॥ ४ ॥

म्हणोनि जे भागवर्णी शुकाने । लीला तुझी वर्णिलि कौतुकाने ॥

टीका तिची भी क्षितिलोकवाणी । करीन जेये न सुखास वींणी ॥ ५ ॥

बहू ग्रंथी बृद्धी न करूनि वदावी यशसुधी ।

प्रतिश्लोकी जे कां कारि अमृतसंतृप्ति वसुधा ॥

समक्षोकी टीकीं म्हणुनि करितों जी रघुपती ।

जिला मंत्रप्राय स्मरति वदती लोक जपती ॥ ६ ॥

निजाश्रमा राघव कौशिंकाने । नेला कथा तेथुनि हे शुकाने ॥

आरंभिली मंगळ त्यास गाते । गातो मुनी उद्धरि जो जगाते ॥ ७ ॥

चाले वना प्रति पुलस्त्यसुतास मारी । पाढी खैकोसल घरा सह भूकुर्मारी ॥

या मंगळाचरणपद्यरसे शुकाने । संक्षिप्त वर्णिलि कथा प्रिति कौतुकाने ॥ ८ ॥

टाकी तातार्थ राजयैवं वन विचरे त्या पदीं ज्यास वाठे ।

सीताहस्ताड्ज भारी अनुज कपिर्पती सेविती नित्य वाठे ॥

बोले निर्नासिकेच्या अंसुर डैनकजा ने तई कोध लेशे ।

बांधी दापूनि सिधू वधि रिपुकुळ त्या रक्षिजे कोशलेशे ॥ ९ ॥

अहो विश्वामित्रे दशरथ नृपा प्रार्थुनि जर्यो ।

स्वयंज्ञाते नेला प्रभु असुर मारूनि विजयी ।

तथा संगे जातां करुनि मिथिला ग्राम गमनी ।

शिवा शापे मार्गे करि पदरजे हंसैमनी ॥ १० ॥

५ अड्ज=कमल, ६ अभिराम=सुंदर, ७ माती=मावती ( राहाती ), ८ अविद्या=अज्ञान, ९ क्षितिलोकवाणी=देशभाषा ( मराठी भाषा ), १० वाणी=कमताई, ११ सुधा=अमृत, १२ टीका=भागवता नवव्या स्कंधात संक्षिप्त रामायण आहे त्याची ही टीका होय, १३ कौशिक=विश्वामित्र, १४ पुलस्त्यसुत=रावण, १५ कोसल=देशविशेष, १६ भूकुर्मारी=सीता, १७ अवन=क्षण, १८ कपिपति=वानरस्वामी ( सुश्रीव ), १९ निर्नासिका=जिचें नाक कापिले आहे अरी शुर्णवाखा, २० असुर=राक्षस ( रावण ), २१ जनकजा=जनकाची कन्या ( सीता ), २२ हंसगमनी=स्त्री.

सीतास्वयंवरगृहीं भैचाप हातीं । भेगी मुख क्षीतैै वीर अहो पहाती ॥  
लीले करुनि गजबाळक इङ्गुइङ्ड । मोडी तसा भय करी ध्वनि तो उदंड ॥११॥  
जिंकोनि ने स्वगुणहृपवये समान । सीता रमा स्वतदयावरि लब्धमान ॥  
निक्षत्रिया क्षिति करी हरि गर्व वाटे । त्याच्या जया नृपतिबीर्ज असद्यावाटे ॥१२॥  
जो स्त्रीस लंपट सकाम तयापि त्याची । माथां धरुनि करि गोष्ठि खरी पित्याची ॥  
राज्यादिके त्यजुनि जाय वनास दार । प्राणावरी जित चि मुक्त जसा उदार ॥१३॥  
लंकापती भगिनीर्द्या मुखदूषणाते । केले महारण तया द्वरदूषणाते ॥  
मारी चतुर्दश महस्त हि चाप हाती । कोदंडै चंड वर्णि कष्ट मुनी पहाती ॥१४॥  
सीताकथा परिसतां स्मरविहळाने । जो निर्मिला दशमुखे मृग हो खळाने ॥  
मारीच तो युर्धि तया प्रभुकीर्य दक्षा । जाऊनि दूरि शिव संहरि जेवि दक्षा ॥१५॥  
तो राक्षसाधम हरी जनकात्मजा ते । नेतां वैकैं जसि अैजा प्रतिदीन जाते ॥  
तेव्हां वर्णी रघुपती अति शोक दावी । कीं स्त्रीप्रियास गति शेवाट हे वदावी ॥१६॥  
जातां स्वकार्य मृत देह कबंध मारी । जे मित्र होति कपि शोधुनि भूकुमारी ॥  
बालीवधा उपरि सांगतिते च वेळे । ये विश्ववंद मग त्यां सह तो सुवेळे ॥ १७ ॥  
सक्रोधलोचनभये चि पडे समुद्रा । आंदोळतां जळचरे अति मौन मुद्रा ॥  
जाला सैमूर्त शिरि घेऊनि पूजनाते । ये पाय वंदुनि वदे भवभंडैनाते ॥ १८ ॥  
जो तू अनंतसम जो न कुबुद्धि त्याते । कूटस्थ आदि पुरुषा जगपालित्याते ॥  
देव प्रजाधिपाति भूतपाति क्रमाने । मायापती स्वजिसि रावरजस्तमाने ॥ १९ ॥  
माने तसे जलधिते आजि लंघि माते । श्री पाव मासनि पुलस्यसुताधमाते ॥  
पाषाण तारि पसरे यश जेवि लोकी । गातील कीर्ति नृपसेतुपथा विलोकी ॥ २० ॥  
सुग्रीव नीळ हनुमंत कर्पीद्रसेना । ते आणितां गिरिशिंदौ नभ तें दिसेना ॥  
त्या सेतुने रघुपती कपिदग्ध लंका । देखे बिमीषण वदे मति निष्कलंका ॥२१॥  
वेष्टूनि ते नगरि वानर ते निघाले । लंकेत धालिति गृहादि करुनि धैले ॥  
हस्ती जसे डहुविती झर्दिच्यांजळाला । देखोनि रावण अहो हृदयीं जळाला ॥२२॥  
पुत्र ग्रहस्त अतिकाय विकंपनादी । धूम्राक्ष दुर्मुख दिशा भरिती स्वनादी ॥  
सर्वांस त्यांस सह कुंभ निकुंभ धाडी । तोकुंभकर्ण हि उठेजग झोडि धाडी ॥२३॥

२३ भवचाप=शिवधनुष्य २४ क्षितिप=राजे २५ इक्षुदंड=ऊस २६ नृपतिबीज=राजाचैं बीज, २७ सदार=स्त्रीयुक्त २८ लंका- पतिभगिनी=रावणाची बहीण ( शुर्पनखा ) २९ कोदंड=धनुष्य ३० प्रमुकार्यदक्ष=प्रभु रावण त्याचैं काम करण्याधिकर्णी कुशल ३१ वृक=लांडगा ३२ अजा=रोली ३३ समूर्त=सरशीर ३४ भवभंजन=संसारनाशक ( राम ) ३५ शिखा=शिखर ३६ धाले=हस्ते ३७ झृद=डोह पाण्याचा

येता निशा चर्चैम् अतिवीर्यशक्ति । हाती धनुष्य शर तोमर शूल शक्ति ॥  
 सुभ्रीव लक्षण महसुतैँ क्रैक्ष नील । या अंगदादि सह ये प्रभु मेघनीलैँ ॥ १४ ॥  
 त्वा अंगदादि रघुनाथक-वानरानीं । शस्त्रीं गदा गिरि तरु शर तोमैरानीं ॥  
 ते मारिली निघनिधों छैरुरंगसेना । सतिपहारैक-दल्लीं शुभ तें दिसेना ॥ १५ ॥  
 लंकेश लक्षुनि बळे क्षय कोपतारे । ये वाहनावरि चढोनि महापतारे ॥  
 तों ये सुरेन्द्ररथ त्यावरि शमराया । हाणी शर त्रिशत रामशरे मराया ॥ १६ ॥  
 बोले रघुतम खला मल राक्षसांचा । तूं श्वान शून्य गृह भोजन भक्ष साचा ॥  
 सीता परोक्ष हरिसी तुज निर्जपारे । मी काळ मारिन अमोघवलास्त्रपारे ॥ १७ ॥  
 जों घे दृशानन असा छैवसायकानीं । दापुनि त्यास रघुनाथक सैंयकानीं ॥  
 भेदूनि ऊर वधि आनानि रक्त नारीं । जैसा ईर्षे सुकृत संचित रिक्त नौकीं ॥ १८ ॥  
 रघुपति विजयी त्या शवणारे वधूनीं । श्रमबहु परि केला राक्षसांच्या वैधूनीं ॥  
 शुक मग विभुली ला दिव्य जे तीस वर्णीं । स्तैपितृकृत वदे है श्लोक वसीसर्वणीं ॥ १९ ॥  
 श्लोक वृत्त कथिले यमकानीं । गाति त्यास न पडे यम कानीं ॥

पाव तील रघुनाथपदारे । जे सदा स्मरति नाथपदारे ॥ २० ॥

अष्टाक्षरी चरण तो यमकीं न साजे । लीला च त्यातिल गुखावह मानसा जे ॥  
 नेत्रांस ही दिसति ज्यास बरें कदापी । कीं काळ मृत्युस तदर्थ चि एक दापी ॥ २१ ॥

समक्षोक्तीमध्ये रघुपति करीतो नियम कीं  
 कथने श्लोकार्थ संगुणरचनायुक्त यमकीं ॥  
 अनुष्टुप्पदारे रहणुनि विषदच्छौदै निर्करी  
 करीतो शाभाचे चरण शिरि ते वृदुनि करीं ॥ २२ ॥

मृता राक्षसाचीचिया वृद्दसेना । रडे आफले अंत दुःखा दिसेना ॥  
 स्त्रिया आणि भंदोदरी शोकरीती । निधोनी पुरींतूनि भारी करीती ॥ २३ ॥  
 मेले सुमित्रामजसायकानीं । आलिंगुनी त्यास हि बायकानीं ॥  
 केला बहू शोक अनेक रीती । उच्च स्वरें खदन ज्या करीती ॥ २४ ॥

२८ निशा चरचम्भ-राक्षससेना, २९ महसुत-ग्राहुपत्र (माहरी), ३० चक्र-आस्तल,  
 ३१ मेघनील-घनश्याम, ३२ तोमर-शत्रुघ्निशेष, ३३ चतुरंग-रथ, घोडा, पायदल, व  
 हत्ती हे चार प्रकार जीत आहेत अशी, ३४ सीतापहारकदली-राधणाचे सैन्यांत, ३५  
 सुरेन्द्ररथ-इंद्राचा रथ, ३६ परोक्ष-नक्ळत, ३७ निखू-निर्लज, ३८ अमोघ-सफळ,  
 ३९ व्यवसाथ-उच्चोग, ४० सायक-व्याण, ४१ व्यथे-हुख पावे, ४२ नाकी-स्वर्गी, ४३  
 वधूनी-बायकानीं, ४४ विभुलीला-रामाची लीला, ४५ स्वपितृकृत-शुकाचा वाप त्यास  
 त्याने केलले, ४६ वतीसवणी-ज्यांत वतीस अक्षरे आहेत अरो अनुष्टुप छंदावे क्लोक,  
 ४७ छंद-वृत्त, ४८ निकर-समुदाय,

रडति दशमुखाच्या त्या स्त्रिया नाथ ! नाथ !

तुजविरहित लँका आणि आम्ही अनाथ !

नगरिवरि रसोनी वीरसेजे निजांवे

तरि शरण पुरीने आजि कोणास जावे || ३५ ||

होउनी वश तुवा मदनाते । आणिली प्रभुवधू सदनाते ॥

क्षोभली जनकराजकुमारी । जे प्रभाव चि असा तुज मारी || ३६ ||

लँका स्त्रिया सहित ते विघ्नया चि केली । गृध्रा न ते तचु हि जे विषयीं भुकेली ॥

सद्रंशभूषण हि तो नरकासि जासी । केला अनर्थ सकळा तनुजानुजासी || ३७ ||

पुसोनि रामास विभीषणाने । किया मृताच्या कुळभूषणाने ॥

केल्या स्वज्ञास्त्रे परलोकरीती । तिलोदकं लोक जसे करीती || ३८ ||

देखे रघूतम अशोकवनांत सीते । नेत्रीं स्वे विरहशोकवैंना तशी ते ॥

नाहीं च विदुभरि ही जल जात कंठी । कंठीतसे दिन अशी जलजीतकंठी || ३९ ||

पावली स्वयिरहे तनु कंपा । राम तीवरि करी झेनुकंपा ॥

होय तो चि सुखवासर सीते । ध्यान राम सुखवा सरसी ते ॥ ४० ॥

जवळि अनुज सीताराम बैसे विमानी । कपिपति सह जातो बंधुते जेवे मानी ॥

द्रश्मैखअनुजा दे उत्तमक्षेत्र लँका । पवनज सह यानी घेतया निष्कलंकां ॥ ४१ ॥

प्रभु करि चिरजीवी शत्रुच्या सोईरासी ।

रवि शशि गगनीं जो राय दे मोर्दैराशी ॥

रघुपति परते हो तें पुरा सौख्य वाटे ।

इतविति कुसुमवैं त्या विमानांत वाटे || ४२ ||

गोमूत्रपैकैं जंब भसुनि वाठ पाहे । येणे तदर्थ भरतावरि हो कृपा हे ॥

कैंस्यंडिलीं वरि निजेक्षण कैंलंप कंठी । तो प्राण ठेऊनि असेवसला स्वकंठी || ४३ ||

शवर्जि भरत ऐके राम आला अयोध्ये । अभिमुख विभुते ये येति औंमात्र योद्द्वे ॥

पुरजन शुरुसंगे पादुका भस्तकांती । करिति रवि शशीच्या ज्या अहो ध्वस्त कांती || ४४ ||

वसे नंदिग्रामी परि हृदय रामी भरत तो ।

विना त्याचे पाप विभुवीन न जो लाभ रततो ॥

वसे वेदध्यायी धरि इतर ठायीं न मन तो ।

करी वाद्या गीता सहित पदपदा नमन तो || ४५ ||

५१ तनुजानुज=पुत्र वंभु, ६० शोकवम=शोकोदक (अशु), ६१ जलजातकंठी=जलजात म्ह० शेख त्याचे सारसा आहे कंठ जीचा अरी, ६२ अनुकंपा=रुपा, ६३ दशमुख अनुज=विभीषण, ६४ निष्कलंक=निष्पाप, ६५ सोदर=बंधु, ६६ मोदरासी=आनंदरासी, ६७ गोमूत्रपैकै=गाईच्या मुतांत शिजाविलेले, ६८ जव=सातु (धान्य), ६९ रथंडिलावरक्तुसर्या यमीनीवर, ७० कर्त्त=अतिदीर्घकाळ, ७१ अमात्य=प्रधान.

कनकमयपताका वृद्ध चित्र ध्वजाचे ।  
रथ चपल तुरंगी स्वर्णसन्नीह ज्याचे ॥  
कवच सहित योद्धे मुख्य मुख्य प्रजाचे ।  
ग्रभुप्रति मुँळे येती दास पादांजुजाचे ॥ ४६ ॥

चिन्हे महा विभव राजविलास मुद्रा । आणी पुढे भरत त्या कैरुणासमुद्रा ॥  
प्रेमे पदावरि पडे विसरोने देहा । आर्लिगाने ग्रभु भुजा पराहनि दे हा ॥ ४७ ॥

प्रथम शिरिंहुनी त्या पादुका पादपद्मा ।  
जवळि भरत ठेवी ज्या पद्मी नित्य पद्मी ।  
मग चराणे पडे त्या क्षेमे दे सूख भावा ।

ग्रभु नयन जळी सप्रेम त्वाणी स्वभावा ॥ ४८ ॥

ब्राह्मणासि करि वंदन पादी । हे मला प्रिय असे उपपादी ॥

लक्ष्मणा क्षितिसुते सह पार्णी । लोक वंदिति ज्यासि उपार्णी ॥ ४९ ॥

कोसलाधिपति कोसललोकी । देविला बहु दिशा अवलोकी ॥

नृत्य वस्त्र उडवूनि करीती । पुष्पवृष्टि वरि कोतुकरीती ॥ ५० ॥

धरी भैरवांक पादुका व्यजैर्न चामोरे वीजिती०९ ।  
बिभीषण कर्पोद्र जे निज सुखे तयाच्या निती ॥  
सुधाकर धरी मरुत्सुत असितपत्राकृती ।  
प्रवेश करि राघव स्वनगरीं पवित्राकृती ॥ ५१ ॥  
धरुनि सधनु भाते दास्य शत्रुघ्न मानी ।  
धरि करि जलशारी रामकांता विमानी ॥  
धरियांले तर्यि जैसी अंगदे ऋक्षपाळे ।  
विभव नगर लोकां दाविले लौकपाळे ॥ ५२ ॥

रघुपति अति शोमे पुष्पकीं व्योम वाढे । द्विजगुरु सह नेत्रा उत्पला सोमे वाढे ॥

नटति युनाति गाती कीर्तिं बंदी०१० विमानी । प्रियतम जन आत्मा आपुला जैवि मानी॥५३॥

रचित कुसुम आले श्रीअयोध्यापुरीति ।

जन अमृत रसाच्या वाहती त्या पुरीते ॥

नृप गृहि गुरुपत्न्या माउल्या त्यास भावी ।

नमन करि तपतिं तोषले बंधु भार्णी ॥ ५४ ॥

७२ सन्नाह=घोडयाचे सामान, ७३ मुळ येती=सामोरे येती, ७४ कहणासमुद्र=कपा-सागर, ७५ पद्मा=लक्ष्मी, ७६ क्षेम=आर्लिगन, ७७ एथे “स्वशिरि” असे असते तर लंदोभंग न होता, ७८ व्यजनचामरै=पिशणे य चवच्या, ७९ वीजिती=वारा घालिती, ८० सोम=चंद्र, ८१ बंदी=भाड, स्तुतिपाठक.

वंदिले अवधिया वडिलां हो । धाकुटचा स्वपदवंदनर्लही ॥

राम लक्षण धरातनया ही । घेतले पुजुनि पूजन याही ॥ ५५ ॥

वसे नंदिग्रामी जननि हि विना शम नयनी ।

न पाहे शानुप्रासह भरत जो भूमिशयनी ॥

महणोनी चौघी ही भिजविति तिघी एक समर्थी ।

तनुप्राणन्याये नयनजळी माया रसमयी ॥ ५६ ॥

गग उकलि जटा ते शम कोदंडपाणी ॥

कुळगुरु जई न्हाणी ये चतुः सिंधुर्पैणी ॥

च्रिदशगुरु सुरेंद्रा ये रिती शमचंद्रा ।

द्विज वडिल हि देती मान वंशानिधि चंद्रा ॥ ५७ ॥

सुस्नात होउनि असा करुणार्दुरीशी । अंगीकरी मग विभूषण-अंबुरीशी ॥

प्रार्थूनि दे भरत वंहुनि आसनाते । घेतो पद ग्रभु दरा कमठासनाते ॥ ५८ ॥

प्रजा स्वर्णीश्रमधर्म वाटे । लावी जया वाप चि शम वाटे ॥

प्रजा गमे संतति त्या पित्याला । स्पर्शी न दे दुःख कदापि त्याला ॥ ५९ ॥

त्रेतायुगीं कृतयुगापरि काळ जाला । देखूनि राज्य करितां रघुनेशजाला ॥

धर्मज्ञ शम सुख दे सकळां प्रजाला । प्रेमे प्रजा भजति त्या भरताग्रजाला ॥ ६० ॥

वर्ने नद्या पर्वत सर्वी संडे । दीपां समुद्रा सदिते अखंडे ॥

हे कामधेनू सकळां प्रजाला । देखूनि होती भरताग्रजाला ॥ ६१ ॥

नहु भिति यमलोका श्रीवरा शमराया ।

जनन मरण पावे जो न वैसे मराया ॥

वल्लखति न जराधीर्घीधिशोकादिकां या ॥

क्रमभय अगुखाते नेनती लोक काया ॥ ६२ ॥

रघुपती निज एकधृत्रता ॥ शिकवि हो जनाचेत्त सधूर्वती ॥

रघुठ करी गृहधर्म समस्त की । धरूत लोक कथाररा मस्तकी ॥ ६३ ॥

करि जनककुमारी निय निर्धीज सेवा ॥

तुर्हि हि जनमती हो हा महाराज सेवा ॥

सगुण कुलज सीता भैव जाणे पतीचे ।

मन हरित पतीचे प्रेमसंहीन तीचे ॥ ६४ ॥

५२ लाहो=लाम, ५३ तिधु=समुद्र, ५४ करुणार्दुरीशी=कृपापागर, ५५ विभूषण अं-  
बुराशी=वागीन्यांचा समुद्र, ५६० पुष्कल दागिने, ५६ आपीव्याधि=मनोध्यथा व शारी-  
रपीडा, ५७ एकधृत्रता=एकपत्नीवत, ५८ सधूर्वता=राहदण्णा, ५९ निर्धीज=निर्धारण,  
६० माष=मलोगत, ६१ संदाप=भाषण.

रामवृत्त कथिले यमकानीं । गाति त्यांस न पडे यम कानीं ॥  
भिन्न अर्थ रचना सम जावी । काव्यरीति चतुर्वा समजावी ॥ ६५ ॥

तदुपरि शुक सांगे राम माँडी मैखाते ।

निजपद चिं यजी ने हैं जगद्वाम खाते ॥

गुरुवचन विधाने लङ्कनाथारि पूजी ।

सुरमय सुर सेवी तद्रिपूचा रिपू जी ॥ ६६ ॥

दिशा पूर्व होत्यै दिली दक्षिणा हो । दिली ब्रह्मयाते दिशा दक्षिणा हो ॥

प्रतीची स्वअध्वर्यु देतो जयाला । उदीची दिशा देत उद्रातयाला ॥ ६७ ॥

आचार्य जो मध्यम भू तयाला । देतां महा उत्सव दातयाला ॥

हे निरपूर्हो ब्राह्मण सर्व लाहे । गोँडी महे राममतीस लाहे ॥ ६८ ॥

तनुस अंबरमात्र चि भूषणे । इतर सर्व दिले रघुभूषणे ॥

करि असे रघुनंदन दान की । उभि समग्लसूत्र चि जानकी ॥ ६९ ॥

घेऊनियां ब्राह्मण सर्व लाहे । ते बोलती ब्राह्मणवसर्ल हो ॥

जो ब्राह्मणांचा स्वयमेव देव । प्रभूसि त्या बोलति भूमिदेवी ॥ ७० ॥

न जी दीधले काय आम्हासि देवा । दिले फार याहूनि ही देवदेवा ॥

प्रकाशोनि चित्ती अविद्यातमाते । हरी देखतो त्या चि सर्वोत्तमाते ॥ ७१ ॥

सर्वज्ञता दशैश्चितानन ही न मोजी । ब्राह्मण्य देव रघुराज तुते नमो जी ॥

तूं पुण्यमूर्ति अजि मस्तकरैल देवा । जो दे स्वपाद रज हंसर्जना सदैवा ॥ ७२ ॥

जयाचा जगी कीर्तिसंल्लाप हा तो । स्वये गूढ राती जना हो पहातो ॥

वदे एक कोणी स्वभार्येस वाचा । तिते आयके शोन्न तो राघवाचा ॥ ७३ ॥

स्वये जासि दुष्टे पराच्या गृहाते । नव्ये राम मी की धरुं तूज हाते ॥

दशमीव लावूनि ने हात सीते । वधूलुंबध अंगीकरी हा तशी ते ॥ ७४ ॥

दुराराध्य जे अह ते लोक रीती । न जाणोनि वार्ता अशा ही करीती ॥

म्हणूनी स्तितेते विषेगश्रमाते । करी जाय ते बालिकी आश्रमाते ॥ ७५ ॥

ऋषिजवाळि असे ते गर्भिणी रामराणी ।

वन विभव हि मानी डोहल्याची शिरीणी ॥

कुश लव सुत दोघे होति ते दिव्य काळी ।

मुनि करि विधिकमै उत्सवाच्या सुकाळी ॥ ७६ ॥

१३ मस्त=यज्ञ, १३ होता, ब्रह्मा, अध्वर्यु, व उद्ग्राता असे चार ऋग्विज यज्ञात असतात, १४ अंबर=वस्त्र, १५ भूमिदेव=ब्राह्मण, १६ दशशतामन=शेष, १७ मस्तकरैल=शिरोभूषण, १८ हंसर्जन=परमहंस, १९० सत्यातीजन, ११ वधूलुंबध=स्त्रीलंपठ, १०० शिराणी=आषड.

ऐसे च लक्षणकुमार हि वंशकेर्तु । तो एक अंगद दुजा सुत चंद्र केतु ॥  
 लक्षात्य पुष्टकल अर्की भरतात्मजांची । नामे कुले बहुत विस्तरणार ज्यांची ॥ ७४ ॥  
 शत्रुघ्नपुत्री स्वेसमाजसाची । नामे सुवाहू श्रुतेसैन साची ॥  
 शत्रुघ्न मारी असुरास आणी । तद्वित रामार्पण हेतु आणी ॥ ७८ ॥  
 शत्रुघ्न नाम गत दाखवि अर्ध साचा । कीं पुत्र जो लवण त्या मधुराक्षसाचा ॥  
 मारूनि तो मधुवर्णी मधुरा स्त्रीजी कीं । जीमाजि कृष्णतनु राम खल्लास जिंकी ॥ ७९ ॥  
 पतीची पद्म काननी रामरामी । स्मरोनी हाणे आननी रामरामा ॥  
 मुनीच्या कर्णे पुत्र आणूनि घाली । क्षिर्तीत स्वये माय पोटी<sup>१</sup> निघाली ॥ ८० ॥  
 आयकोनि जरि शोक निवारी । चालिले चि नयनांतुनि वैरी ॥  
 राखिले गुण तिचे हृदयाते । नायरे चि अजि त्या सदयाते ॥ ८१ ॥  
 सीता हेतु क्लेश आर्योत रामा । एवं लोकीं दुखमूलाच रामी ॥  
 थोरा थोरा कष्ट यांच्या चि संगे । दावी ऐसे राम सीताप्रसंगे ॥ ८२ ॥  
 जया ही वरी अशिहोत्रादि याजी । करी ब्रह्मचर्य स्वये तो क्रिया जी ॥  
 अखंडाभिते राम हस्तीं अ होमी । करी ख्याति कीं कर्म कर्त्ता अहो मी ॥ ८३ ॥  
 पदयुग मृदु नें कां पल्लवातुल्य वाटे । तदपि तुडवि काटे दंडकारण्य-वाटे ॥  
 स्मरति चरित त्याला ठेउनी तो चि ठेवा । गमन करि मनों ते लोक हे पाय ठेवा ॥ ८४ ॥  
 आश्वर्य कीं अधिक साम्य जया असेना । त्याला सहाय समरीं कपिक्कक्षसेना ॥  
 वांधी समुद्र वधि रीतिचरांदिकां ही । हे कीर्ति तारक हि त्यास न थोर काही ॥ ८५ ॥  
 गाती ऋषी नृपपतीप्राप्ति या यशाते । पापन्न शुत्र करि दिग्गज तो दिशाते ॥  
 तो राम मी शरण तच्चरणांबुजाते । संभाविती सुरनरेंद्र किरीट ज्याते ॥ ८६ ॥

रघुपति-चरणाचा दर्शन स्पर्श लाहो ।  
 निघृति परम योगी भाग्य तै कोशला हो ॥  
 उठत बसत चिंती राघवस्पर्श लाहो ।  
 जित चि भव जयाचा राघवीं नाशला हो ॥ ८७ ॥  
 पुरुष रघुपतीच्या आयके जो कथा रे ।  
 भवभय नत याचे हें धरीं एक थारे ॥  
 तुटाति सकल कर्म होय दुखाभि हिंसा ।  
 परम करुण मूर्ती होय टाकूनि हिंसा ॥ ८८ ॥

१ केतु=ध्वज, २ एथे दुखोत्त अहे, ३ “क्षुतरोत” यावदल “बहुक्षुत” अंस नव  
 रघुवशकाव्यांत आठळते, ४ सजीवनिर्माण करी, ५ कृष्णतनु=मेधधाम, ६ रामरामा-  
 ची=रामाची स्त्री सीता, ७ मायपोटी=आईच्या उदरांत, ८ वारी=पाणी, अशु, ९ रामा=  
 त्विया, १० एथे काहीं अपपाठ असावारे साठें, ११ रात्रिचर=राक्षस, १२ हिंसा=थेंडसा  
 १३ हिंसा=जीव हानि.

नृप पुसत शुकाते वर्तला केवि राम ।  
स्वजन अनुज लोकीं सर्व लोकाभिरौम ॥  
वद सकल जनीं ही केवि तो पूर्णकाम ।  
मिष्टर वरिला जी हा करी पूर्ण काम ॥ ८९ ॥

सिंहासनीं बसलिया वरि ही जयाते । धाडी स्वबंधुवश सर्व हि तेज याते ॥  
भूत्सांसह ग्रभु फिरे नगरीस पाहे । श्रीमूर्ति दाखवि जनास करी कृपाहे ॥ ९० ॥

गजमदसल्लिंचे कीं सडे चंदनाचे ।  
सुरवरसुकुटांचे वोवसे चंद नाचे ॥  
नगर विविध दावी भाव हे मानसाचे ।  
रघुपतिपदपद्धीं लाधले मान साचे ॥ ९१ ॥

गोपुरे उपरमाडिया सभा । हेमकुंभ वरि देति यास भी ॥  
मंदिरीं सुरगृहीं ध्वजाचिया । साउल्या निविड नित्य अचिया ॥ ९२ ॥  
प्रतिद्वारिरभीं दिर्पूगी फळाचे । तरु घोंस केले फुलापोफळाचे ॥  
प्रभा तोरणामाजि कीं आरशांची । महादीसि हेमांबराकारशांची ॥ ९३ ॥  
स्थळीं स्थळीं आणुनि पूजनाते । ते पूजिती लोक निरंजनाते ॥  
ते बोलती पाळै अजी क्षितीते । पूर्वीं तुवा उद्धरिले चि तीते ॥ ९४ ॥

देखूनि काळे बहु राघवास त्या । त्या पाहती टाकुनियां गृहे सत्या ॥  
ज्या सुंदरी वेघाति मंदिरोपरि । पुष्पे बहू वर्धति हो परोपरि ॥ ९५ ॥  
ये त्यावरी निज गृहाप्रति नैविराजे । कीं देखिले सकल पूर्ण जयांत राजे ॥  
वस्तू अमूल्य गणना न धना कदापी । जे कां कुबेरवरुणेद्रगृहास दापी ॥ ९६ ॥

स्वयंभा वैडूर्यी करुनि रचिले स्तंभ बरवे ।  
त्या च्यारी पंक्ती क्षितिवरि बरी पाच मिरवे ॥  
प्रवाळांची द्वारे स्फटिकमय भिती विरचिता ।  
गृहाच्या रामाच्या सकल रचना दिव्य उचिता ॥ ९७ ॥

कृंगारिल्या चित्रविचित्र हारी । मुक्तादिकीं रात्रितमोपहारी ॥  
पर्वीपभोगार्थ समृद्धिकारी । सर्वे गृहीं त्या ग्रभु निर्विकारी ॥ ९८ ॥  
मुंगार्धीं रादा धूपदीर्घीं विराजे । जन स्वामि त्याच्या गृहीं जेवि राजे ॥  
स्त्रिया जेवि देवोगनीं दासदासी । अशा मंदिरीं चित्त रामी उदासी ॥ ९९ ॥

प्रभु करि सह सीता त्या गृहीं लोकलीला  
श्रवणपठणमाचे नाशिती ज्या कलीलैं ॥  
स्वसुखरतविरक्तां सेव्य जो राम होतो  
स्मरत दुरत काळीं श्रीधनश्वाम हो तो ॥ १०० ॥  
स्वधर्मानुकूल प्रभू भोग सारे । यथाकाळ भोगानि वर्णी असा रे ॥  
बहू वर्षवृद्धे जरी राहिलाहो । दिला वामनाला पदध्यानलाहो ॥ १०१ ॥  
॥ इति श्रीसंकलित रामायण संपूर्ण ॥

### आनंदतनयैकृत

#### पूतना-वध.

राया सादर बादरायणि म्हणे एके जगत्पालके ॥  
केले अद्भुत बाळके रिपुकुळां भेगोनि भृगालके ॥  
जेव्हां दुर्धर पूतना निवैटिली कृष्णासि तैं बारसे  
लोकाश्रय अनंत वीर्य मिखे गांभीर्य नाना रसे ॥ १ ॥  
सांग तो मज सविस्तर गैथा । पुण्य पावन करी मुनिनाथा  
ऐक गा श्रवणभाग्यनिधाना । श्रीहरी-कृत चरित्र-विधाना ॥ २ ॥  
जन्मोनि कृष्ण मथुरेत जगीं लपाला । तेणे भर्ये चक्कितबुद्धि तया नृपाला ॥  
भासे दिठी सजन कानन कृष्णरूपे । मानी जसा ध्रमित शूक्रिकदलासि रूपे ॥ ३ ॥

२१ कलि=कलियुग संबंधी पाप. २२ वर्षवृद्धे=वर्षसमूह.

\* आनंदतनयैकृत कंदुकारूपानाच्या आरंभी या कवीचे थोडे पृत्त देऊन तो अ-  
रणी एथे राहणारा होता असें लिहिले आहे. आज जे प्रकरण छापण्यात आरंभ केला आहे  
त्याच्या अखेतीस त्याने आपणास “आरणीच्चा शिपाथी” म्हणजे अरणी येथील शेर असें  
म्हटल्याचें वाचकांत आढळून येहील. हा कवि एकनाथाचा समकालीन असावा असें  
अनुमान आन्ही मार्गेच कल्पविले थोह. माधववंद्रीवाच्या सर्वंसंग्रहांत व आमच्या  
काच्येतिहास-संश्वर्हांत मिळून आजपर्यंत या कवीचीं श्लोकबद्ध प्रकरणे अकरा छापून  
प्रसिद्ध काली आहेत त्याची मंथंसंख्या येणेप्रमाणे:—

१ सतीताव्यवर—७१, २ तेतुवध—४९, ३ सुदामचरित्र—४९, ४ गणिका उद्गार—  
५३, ५ शवरीआख्यान—२१, ६ उमारमासंवाद—१३, ७ मार्कंडेयाख्यान—  
६०, ८ ताठकावध—५०, ९ कंदुकारूपान—३२, १० बालचरित्र—१५, ११  
पूतनावध—४८, एकूण ४९३ चारशे तेरा. या तरुन आजपर्यंत या कवीचा चारांचा वर  
अथ छापून प्रसिद्ध काला असे होते.

१ बादरायणि=बादरायण म्हणजे व्यास त्याचा पुत्र शुकाचार्य. २ भुगालक=सुग्रायासा-  
इवे काळेकुळकुळीत आहेत कैस ज्याचे असा. ३ नितिडिली=मारिली. ४ गाथा=हक्की-  
कत. ५ शुक्रि=शेपला. ६ रौप्य=चांदी.

कंसभूपति असा बहु भ्याला । कृष्णरूप चिदिसे जग त्याळा ॥

बैसला निजसभावलोकी । अंतरी मन बुडे भयशोकी ॥ ४ ॥

चाणुरमळादिक दैत्यकोटी । तो मेलवी भीति धरोनि पोटी ॥

पाचारुनी पातकि पूतनेला । वधावया कृष्ण विचार केला ॥ ५ ॥

बोले रोषुनि पूतना प्रभु ध्हणे कां वाहतां काळजी  
काळातें दमणार मी उमगिते बांधोनियां बाळ जी ॥  
पाताळीं नभमंडलीं क्षितितब्दीं तो जेथ जैसा असे  
तैसा शोध करोनि साधिन तुझे कार्यर्थ राया असे ॥ ६ ॥

॥ दिंद्या ॥

कंसराये देऊनि चौरैमाळा । महा तोषाचा घेउनी उमाळा ॥

प्रेरियेली पूतना नाम बाळा । जगीं धुंडाया देवकिच्या बाळा ॥ ७ ॥

कथा ऐके कल्याण कौरवेशा । बाळकृष्णाच्या पहा महावेशा ॥

फिरे फेरे फीरता फार सारे । ग्रामे कुशाम पुऱ्या अग्रहारे ॥ ८ ॥

मुले सर्वन्न हि जीं तिं सकूमारे । तशा सर्वाच्या पेटालिसे मारे ॥

हांति कृष्णा जन्मेनि दिवस दाहा । तशा बाळा देखुनी उठे दाहा ॥ ९ ॥

कामरागादिक मोह जिये साहा । तेथ कैंचा वीकेक फारसा हा ॥

हरी साठीं बाळके लक्षकोटी । जिणे भक्षीली दीर्घ दंतकोटी ॥ १० ॥

गोकुळासी येतां । चि तदा मोठी । दिसे माया चेटकी कपट पोटी ॥

वये सोळा वर्षात उभी ठेली । सुतारूप्ये तारूप्य गुणठेली ॥

नंदपुत्राच्या दर्शना भुकेली । दिंडि ऐशी आनंदसुते केली ॥ ११ ॥

॥ श्लोक ॥

एर्ये असेल बहुधा शिशु कंसहंता । शोधोनि साधिन ध्हणे धरूनी अहंता ॥

लक्ष्मीविलास दिसतो नगरात भारी । तो सांपडेल मज दानववळभारी ॥ १२ ॥

जेर्ये पद्मवने अपार तुलसी जेर्ये बहू गोधने

जेर्ये वैष्णव ब्रेतपाठ करिती सद्वाक्य संबोधने ॥

जेर्ये पुष्पफळीं सपल्लवदलीं शँगार आला वना

तेर्ये क्रीडतसे हरी कविरीं हे वर्णिली भावना ॥ १३ ॥

पूर्वीं हे स्थिति हा विलास सुख है नाहीं च या गोकुळीं

आला साच गमे हरी नरहरी या नंदजीच्या कुळीं ॥

७ चौर=लूगडे. ८ बाळा=स्त्री. ९ दाहा=आग. १० गुणठेली=गुणांची पिशवी.

सालंकार सुंबलघी मिरवती सौवर्णवल्ली वर्णी  
 तैसी होइन मी न मंजुनयना मी येउनी यौवीनी ॥ १४ ॥  
 जाली तत्काळ रंभा दिसत मृदु जिचे ऊर्ह कर्पुररंभी ॥  
 गंगेच्या चंचंदंभासम तरळ गल्ला हार ल्याली सदंभा ॥  
 मत्तेमाँच्या निकुंभैकाति कठिण उर्णी दावि वक्षोर्जकुंभा  
 भासे ऐसी स्वयंभा मर्नि कुटिलपणे ते इती कीं स्वयंभा ॥ १५ ॥  
 जाली नूतन नूतना व्रजवधू तत्संगती पूतना  
 आली नंदनिकैतनासि निरखूं पक्षीद्रसंकेतना ॥  
 तेथे गोवळराज नृत्य करिती कृष्णास नीरंजना  
 बैसे त्या च सभाजनात निरखी योगीशहृदाजना ॥ १६ ॥

पुढे बैसलीसे जसी मानवी ते । हरी देखुनी कोध दुर्मन वीते ॥  
 सभे अंगसौभाग्यभै मानवीते । यशोदा पुसे कोण भैमा नवीते ॥ १७ ॥  
 स्वयं वदे स्वागत गोपिकांला । जे जिकिते कठैरवे पिकैला ॥  
 हणे यशोदे तुक्षिया मुला मा । पाहोनि धाले व्रज भूभूलैलामा ॥ १८ ॥

## ॥ दिंडजा ॥

काय वानुं कापटय कामिनीचे । हृदचंद्रा नेणवी रूप जीचे ॥ धु० ॥  
 भूमिपर्यंत रुले नीळ वेणी । धरी शोभे ती भव्य नैगंश्रेणी ॥  
 चंद्र आणी शीसफुल फुलावाणी । भाळिं भांगटिला नासिकीं सुपाणी ॥ १९ ॥  
 चुडे कंगणिया हातसरे दोरे । कटीं शोभति ते भव्य कडेदोरे ॥  
 फार साजे सौंदर्य दैत्यदारे । कामिलोकांचे चित्त जे विदारे ॥ २० ॥  
 बाल्या भौकरे जडित ते काप कानी । हार कंठीं दैक्षीय माणिकानी ॥  
 करीं मुद्रा वीराजमान मानी । कोणि ऐसी देखुनी धैर्य मानी ॥ २१ ॥  
 वाकि बाहुवर्टे बाजुबंद बाली । ल्याले चोळी ते मोतियांचि जाळी ॥  
 हेमवसनाचा घोळ तल्ली घोळी । मर्नी कपटी बाहेरि दिसे भोळी ॥ २२ ॥  
 पदीं साखळिया नूपुरादि वाळे । बिदी<sup>३</sup>चालतसे दाखवीत चाळे ॥  
 डोळे मोडतां चि गोपेवृद्ध भाळे । जो तो पाहे तळ्हीन रैंजबाळे ॥ २३ ॥

११ बळवी=गवळणी, १२ योवन=तारुण्य, १३ ऊर्ह=मांडथा, १४ कर्पुररंभा=कर्पुरकदली (कैल), १५ चंचंदंभ=हलणारे पाणी, १६ मत्तेभ=मदोन्मत्त हत्ती, १७ निकुंभ=गडस्थल, १८ वक्षोजकुंभ=स्तनकलश, १९ निकेतन=धर, २० पक्षीद्रसंकेतन=गृष्णधरज (कृष्ण), २१ योगीशहृदभाजन=योग्यांच्या हृदयांत राहणारा (कृष्ण), २२ भा=कांति, २३ भामा=स्त्री, २४ रव=राबद, २५ पिक=कोकिल, २६ लळाम=भूषण, २७ नगश्रेणी=दागिन्यांची पंकी, २८ बिदी=वार्णत, २९ वृद्ध=समृह, ३० राजवाळा=उत्तमस्त्री (अशा प्रकारची दुसरी उदाहरणे:—राजमार्ग, राजहंस, राजविद्या, रायअंवव्यी इ०).

ऐसि सुंदरी ते मंदहास्य चाली । नंदरायाच्या मंदिरासि आली ॥

द्वारपाळा मारितां तीव्र भ्याली । मोह पाडोनी मंदिरीं निघाली ॥ २४ ॥

पंकजाक्षी निःशंक शांत <sup>३१</sup>बंकी । रक्षपालां पाढुनी मोहपंकी<sup>३२</sup> ॥

जाति जाली कृष्णासि घेउ अंकी<sup>३३</sup> । जो हा दाता आनंदतनय रंकी ॥ २५ ॥

### ॥ श्लोक ॥

संतानाविण फार दीन क्रमले हे फार चिता मला

होती हो बहु आजि देखुनि सुता हा जीव विश्रामला ॥

पांत्री रत्नमणी फळावळि घिडे खर्जूरही खोबरे

ठेवी बाण पुढे म्हणे मज सये दे बाळ पाहो बरे ॥ २६ ॥

बाई तुझा पाहुनि कृष्ण तान्हा । आला पहा वो मजलागी पान्हा ॥

मिथ्या असा तेथ करुनि बैंह्ना । येवेनि घे शीव भैनोज्ज कान्हा ॥ २७ ॥

जालै बहू मन उताविळ वो यशोदे । दे बाळ ल्यौकर करी हृदयी धरू दे ॥

पान्हा भरेनि न धरे मजलागी बाई । दे दे म्हणोनि चमके करि फार घाई॥ २८ ॥

बहुत आवडती मज लेंकरे । म्हणुनि खेळउं धाविनली करे ॥

त्वरित खेळवि आननकोमला । तुजविना मज आन नको मला ॥ २९ ॥

प्रेमा ऐसा दाविते दैत्यैभाजा । तेणे तोवे नंदभार्या सैभाजा ॥

भी दैवाची माशिया बाळकाला । पाहो येती लोक नीर्णलफाला ॥ ३० ॥

लखलखित विराजे पाळणा हैंटकाचा ।

खचित मणिगणाने त्या जगन्नायकाचा ॥

झळकत वरि भारी घोंस मुक्ताफळांचा

सहज हरि निजेला माजि हंता खल्यांचा ॥ ३१ ॥

झडकरि मग आली ध्यावया बाळकृष्णा

घडिभर मुख पाहे कृष्णमाता सतृष्णा ॥

उच्चलुनि हरि अंकी सोयरा सउजनांचा ।

निजहृदयि धरीते साध्य जो साधनांचा ॥ ३२ ॥

नंदा मना त्वरित नंदकुलावतींसैं । दैखेनि तल्लिन मुखदैवीति पाहुं कैसा ॥

घे माडिये क्षणिक मानसराजहंसा । ते राक्षसी अनुमिते रिपु हा चि कंसा ॥ ३३ ॥

ठावे नसे किमपि नंदनितंविनीलै । दे कौतुकै म्हणुन त्या नवमेघनीला ॥

साधूजना कुटिल ते वरि काज नाही । नाहो च आपपर काहिं च योजना ही ॥ ३४ ॥

<sup>३१</sup> बंकी, बक्की=पूतना, <sup>३२</sup> पंक=चिखल, <sup>३३</sup> अंक=मांडी, <sup>३४</sup> बाझ्हा=मिष, <sup>३५</sup> मनो-ज्ञा=सुंदर, <sup>३६</sup> दैत्यभाजा=पूतना, <sup>३७</sup> सभाजा=स्त्रियासह, <sup>३८</sup> नीलालक=निळे आहेत केंस ज्याचे असा, <sup>३९</sup> हाटक=सोने, <sup>४०</sup> नंदकुलावरंत=नंदकुलभूषण कृष्ण, <sup>४१</sup> शुती=शोभा, <sup>४२</sup> नितंविनी=खी.

तो पूतना कपटपाशभरोनि ढोळे । घे मांडियेवरि हरी स्वमनांत पोळे ॥  
रत्ने म्हणोनि भरि इंगल जेवि खोलै॒ । घे काळ बाळमति पाहति लोक भोळे॥ ३५॥

दनुजयुवैति बोळे तुं सखी राजबाळा  
कनककुसुमगौरी केवि व्यालीस काळा ॥  
खदखद हरि हांसे बोलिली सत्यशीला  
बलदमन सलांचा दाखवी लोकलीला ॥ ३६ ॥  
कमलनयन काळा घेतला वो रसीने ।  
उचलुनि निज अंकी भाउनी बाल सै॑ने  
कुपितै॑फणिगव्हाला हार मानूनि तीणे ।  
स्वकरि धरूनि कंठीं बांधिला दुर्मतीने ॥ ३७ ॥

जाणोनियां मै॑व तिची स्वभावे । ज्ञाकी हरी लोचन बाळभावे ॥ \*

शास्ता जगाचा जरि आकलीला । तरी न बोळे धरि बाळलीला ॥ ३८ ॥  
लक्षोनि कंजरचिरेक्षण राक्षसीला । हांसे तदा खदखदां दमि तो अशीला ॥  
ते खेळवीत चुचकारुनि बाळ थानीं । लावी सतोष मग पूर्वमनोरथानीं ॥ ३९ ॥

देखा माखनियां विषे स्तन मुखीं लावी मुखा संमुखे  
चोखी लोकशिंखामणी सुरसखा शोषावयाते सुरै॒ ॥  
पाखाळोनि विखा तिच्या नखशिखा शाखांगु चाखावया  
शेखीं लेखुनि खेचरी तृणशिखा जे पातली खावया ॥ ४० ॥  
पयोधिसंकांतपयोधराचे । परी धरी अग्र पयोधैरैचे ॥  
शोषी अशेषांगरसाते मा तो । ब्रह्मादिदेवो॑क्तैर ज्यासि गातो ॥ ४१ ॥  
स्तनानीं तो जडला जळूसा । जाला तिला हा परता टळूसा ॥  
मिठी प्रयनें न सुटे हरीची । भांवावली बुद्धि महासुरीची ॥ ४२ ॥

रक्ताते अनुरक्त देखुनि हरी आरक ढोळे करी  
युक्तीने बहु शक्ति वैचुनि करीं सोडोनि घे लैकरी ॥  
तो काहीं न सुटे चि तों दृढ मिठी दाटे भये साहसी  
खासी काय मला मुला मग म्हणे शोषै॒ किंती पाहसी ॥ ४३ ॥

आंगीं जियेस नव नै॑गसहस्रशक्ती  
ते सोडवी कुटिल दाउनि बाळभक्ती ॥

\*३ इंगल=निखारे, ४४ खोल=ब्रह्मादिकांची खोल, ४५ दनुजयुषति=पूतना, ४६  
रसाने=प्रीतीने, ४७ साने=धाकटे, ४८ फणि=साप, ४९ माव=कपट, ५० कंजरचिरेक्षण  
=कमला प्रमाणे सुदर आहित डोळे ज्याचे, ५१ लोकशिखामणि=तैलोक्यभूषण कण,  
५३ पयोधर=स्तन, ५३ उक्कर=समूह, ५४ नाग=हरी.

आतां किती स्तन पिसील धरुनि कृष्णा  
 ऐसी असे तुज कसी मज सांग तृष्णा ॥ ४४ ॥

तेबाळ दैत्यकैवल्यासि असे भुकेले  
 रक्ते तिच्या भण अपोशन आजि केले ॥

तव्याण जाण हारिले निज विक्रमाने  
 प्राणाहुती मौगति पांच अनुक्रमाने ॥ ४५ ॥

सौजन्यस्तन्यपाने घुटघुटुनि तिचे प्राण सत्राण नेले  
 व्याघ्रे ते उग्रतेने चरफडुनि मर्नी शब्द निःशब्द केले ॥

सोङ्गे सोङ्गे महोनी प्रगट घडिघडी रंगणी अंग घाली  
 घोरकारे शरिरे तल्पुनि पडली पूतना भूतजाली ॥ ४६ ॥

माथां पिंगट द्विपद्या मुखबिळी विकाळ दंतावली  
 ढोळे वर्तुळ रक्त कर्कश तनु कंठधनी आंवळी

अश्वी वाडुनि वाड धाड पडली तेण धरारी धरा ॥

मर्छायस्त समस्त कोण धरिती कोणासि शोणाधरा ॥ ४७ ॥

गोपी गोपाळ गाई पडुनि महितली शब्द तीते अगाई  
 ऐश्वी राया नवाई जनि वनि पसरे रक्षसीची अवाई ॥

तें हासे शेषशायी भवतपनतपकांत संतोषदायी  
 त्या कृष्णाचे च पार्या नमन करितसे आरणीचा शिपायी ॥ ४८ ॥

समाप्त.